

# STATE BANK OF INDIA

## BUILDER - TIE UP

M/s Goregaon Electricals Industries LLP.

RERA NO.: P51800035019

PROJECT NAME: Vivaan

CONTACT PERSON NAME: Mr Kalpesh Patel

DESIGNATION: CRM

MOBILE NO.: 9324947028,

Pravina Sawant 9820775553 Manager (Builder Relationship) RBO -1, WORLI.

भारतीय स्टेट बैंक / State Bank of India स्थावर संपदा एवं आवास व्यवसाय हकाई मुंबई (मेट्रो) ए एवं बीयू

माप्त RECD.

0 7 NOV 2023

F.No

Real Estate & Housing Business Unit Mumbai (Metro) A & BU



# Regional Business Office 1 1st floor Jeevan Seva Annux Building,

LIC Complex, S.V Road, Santacruz West, Mumbai-400054.

Tel : Loans 022-26262395 | Fax :26262398

mail: agmrbo1.worli@sbi.co.in

Date: 31/10/2023

To,

Assistant General Manager, State Bank of India Local Head Office, RE Department Bandra East, Mumbai - 51.

Dear Sir,

**APF FILE** 

PROJECT: Vivaan

**BUILDER: Goregaon Electricals Industries LLP** 

With reference to above subject we are forwarding the APF File of M/s Goregaon Electricals Industries LLP for the Project "<u>Vivaan</u>" situated at C.T.S No 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregaon, Ram Mandir Road, Goregaon West, Mumbai - 400104

Yours faithfully,

Pravina Sawant

Manager (Builder Relations)

RBO I, Worli. 9820775553



Date: 16th October, 2023

The Assistant General Manager (HL SALES)
State Bank of India,
RBO/LHO/Branch,

Dear Sir,

#### REQUEST FOR TIE-UP ARRANGEMENTS FOR PROJECT: - "VIVAN"

We, **M/s** Goregaon Electrical Industries LLP, a Firm, having its office at A-501, 5<sup>th</sup> Floor, Gladdiola, Hanuman Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 are willing to enter into a Tie-up arrangement with your Bank for our Project "VIVAN", situated at C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregaon, Taluka Borivali in the Registration District of Mumbai City and Sub District of Mumbai Suburban situate, lying and being at Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon (West), Mumbai – 400 104.

- 2. On approval of the Tie-up with bank, we agree to
- (a) deliver the Agreement of Sale (duly stamped and registered) in favor of the prospective purchaser/s of the flat/s directly to the Bank,
- (b) insist on No-objection Certificate (NOC) from the Bank before cancellation of the Agreement of Sale and refund of payment(s) received in terms of Agreement for Sale executed with the prospective purchaser/s, and
- (c) to convey Bank's security interest to the existing/proposed Society for noting Bank's charge in its records.

Thanking you,
Yours faithfully,

For Goregaon Electrical Industries LLP



Sr. No.	Parameter	eter Particulars				
1	Name of the Builder		Goregaon Electrical Industr			
•	Traine or the Bander			oologaan Eloanoa maaanoo EE		
2	Registered Address		C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97, Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon (West), Mumbai – 400 104			
3	Address for correspondence		A-501, 5 <sup>th</sup> Floor, Gladdiola, Mumbai – 400 057	, Hanuman Road, Vile Parle (East),		
4	Contact Person Name, Mob.No. Email id		Mr. Nirav Shah 9820496520 legal1@amalgr.com			
<b>4</b> a	Whether Builder/His nominee i to be engaged as Marketing If Yes, Name of the Marketing	Associate?	Yes Goregaon Electrical Industr	ries LLP		
5	Website url, if any					
6	Date of establishment (MM/DD	YYYY)	25th December, 2017			
7	Constitution (Proprietor/F Company)	artnership,	Limited Liability Partnership			
8	If members of an Industry Builder's Association etc. nam bodies like MCHI,C certification					
9	Ratings from CRISIL/ICRA etc		No			
10	Profile of the partners/directors	3	·			
Sr. No	Name	Age	Qualifications	Comments on his/her experience, area of expertise etc.		
i	Mrs. Nilima Jayantilal Parmar		Graduate			
li	Mr. Jayantilal Magraj Parmar		BE - Civil	He has around 36 years of professional work experience, which comprises of implementation of multi storied building, residential buildings, transmission building etc.		
iii	Mr. Jeegar Jayantilal Parmar		Post-Graduation in Business Management from Purdue University	He has worked for M/s John Hancock Financial Services as a Financial Adviser for 14 months		

)



			(USA)		joined as a F supervi	in Indianapolis, USA. He Nipra Group in July 2002 Project Manager. He has sed the implementation of multi storied projects in i.
iv	Mr. Manish Dilip Shah	BE – Civil, (U		(USA)	designii care materia human	expertise in planning, and efficient. He takes of on-site execution, als management and resources, for timely tion of projects.
V	Mr. Anish Dilip Shah	Chartered Accountant		He has been the key to the company's growth with His financial expertise. At Goregaon Electrical Industries LLP, he look after day-to-day affairs of the firm.		
Vi	Ms. Santosh Chandan Parmar					
Vii	M/s. Sail Leela Hotel Pvt Ltd					
Viii	M/s. Amal Realtors Pvt Ltd					
lx	M/s. Amal Construction Company Pvt Ltd					
11	Details of latest 2/3 Completed	d residential	projects exe	cuted by the sar	me firm/co	ompany/promoters
Project	Name	Hansa		Ambrosia		Aspen Park
Location	1	Jogeshwari West		Borivali East		Goregaon East
Whethe	r approved by SBI?	Yes		Yes		Yes
Compar and/or	roved by Housing Finance ny like HDFC/LIC HF etc. Schedule Commercial Bank, names of HFCs/Banks	Approved by HDFC, SBI and ICICI		Approved by HDFC, SBI and ICICI		Approved by HDFC, SBI and ICICI
Month Constru	& Year of Commencement of ction	September 2017		December 2015		March 2018
	Present Status (Completed Projects)		lon	Completed on 2021		Completed on 2022
			mpleted.	Phases comp	leted.	Phases completed.
Total built up area of the project, in Sq.Ft		1,00,000		2,85,000		1,32,000
Number of floors		Ground + Floors	10 Upper	28		16
No. of [	Owelling Units in the project	75	_	168		163
	inits sold in the Project	53		168		163
Hsg. Loan taken through SBI (No.of flats)		13		Approx 15		Approx 11





Date of Occupancy Certificate	02-02-2023	01-07-2020	31-10-2019		
Date of conveyance		In process	In process		
Total units Financed by SBI		·			
12	Details of the Present	t Project			
Project Name	VIVAN				
Location with Survey Nos.		l, 95, 96 & 97, Ram N n (West), Mumbai – 40	Mandir Road, Behind Sejal Kajal 00 104		
Details of construction finance / loan, if any, availed by the builder For this project If any construction finance available then pleases Fill details as mentioned. (*Mandatory) Name Of Bank* Loan Account No* Loan Amount* Last date of Loan disbursement* (*Kindly enclosed Sanction Letter/ along with Account statement since First Disbursement of Loan)	Bajaj Housing Finance Limited H405CFC1045714 Sixty Crores Rupees Only 29-09-2023				
-Status of encumbrance of the project land	Yes, it is encumbered	d.			
If approved by Housing Finance Company like HDFC/LIC HF etc, and/or Scheduled Commercial Bank, furnish names of HFCs/Banks	Approved by Bajaj Housing Finance Limited, HDFC.				
Month & Year of Commencement of Construction	September 2022				
Present Stage of Construction	Presently at Plinth				
Proposed construction Plan. (Please furnish details of No. of phases, No. of buildings in each phase, No. of floors, No. of dwelling Units in each building. Planned Schedule of completion of each building, phase, Project.)	e, has 116 units. Total no of units in the project is 388 residential units.				
Total RERA carpet area of the project, in Sq. Mt.	ect, 15799.38				
No. of Dwelling Units in the project	388 units				
No. of units sold in the Project	50				

)



No. of units Funded by SBI in this project and	No uni	it still funded by SBI				
Expected business from this project						
Details of Development Agreement and						
POA if Any	Not Ap	plicable				
Status of receipt of approvals from Local Bodies/ Urban Development						
Authority						
13 Project Value						
Type of Flat/House		Flats/House	Average prion	e per	Total	
1 BHK	152		85,00,000		129.28 Cr	
1 BHK Large	156		94,00,000		147.07 Cr	
2 BHK	80		1,32,50,000		106.02 Cr	
Total Project Value		Rs.382.37 Cr				
14 Whether credit facility enjoyed wi						
bank. Then pleases Fill details as men	tioned.		lo* H405CFC10			
(*Mandatory)		Loan Amount* - 60,00,00,000 /-				
(*Kindly enclosed Sanction Letter/ alor		Last date of Loan disbursement* -29-09-2023				
Account statement since First Disburser	nent of					
Loan)						
15. Disbursement to be made In		Bank Name : HDFC Bank Ltd				
favour of (Only RERA account )	Branch : Vile Parle (East), Mumbai					
Account Name:	Account Holder: Goregaon Electrical Industries LLP Vivan Rera					
Account Number :	Escrow A/c.					
Bank / Branch :		i	750000127519	96		
IFSC code		IFSC Code: F	IDFC0000227			

For Goregaon Electrical Industries LLP

Partner

.



#### CHALLAN MTR Form Number-6



GRN MH00954816	7202324P	BARCODE			Dat	e 16/10/2023-14:02:28	Form ID
Department Inspect	or General Of	Registration		Payer Details			
	-Judicial Star	•		TAX ID / 1	AN (If Any)		
Type of Payment Ger	neral Stamps	SoS Mumbai oi	nly	PAN No.(II	Applicable)		
Office Name BDR1	IT SUB REG	ISTRAR ANDHI	ERI NO 1	Full Name	•	GOREGAON ELECTRICA	AL INDUSTRIES LLP
Location MUMBA	u						
Year 2023-20	24 One Time	е		Flat/Block	No.		
Accou	nt Head Deta	nils	Amount In Rs.	Premises	Building		
0030056201 General S	itamps		200.00	Road/Stre	et		
				Area/Loca	lity		
	-010			Town/City	/District		
8/	RY			PIN		TA	D N
N Com	dilizi ipadiyali dilizi ipadiyali Ereste nimba sale of liabate bale of liabate VERNMI	A VIGNIA TO		Remarks (If Any)  AFFIDAVIT CUM DECLARATION  GREATER MUMBA  REMARKS (IF ANY)			OF TOPS AND THE MANAGEMENT AND T
				Amount In	Two Hund	dred Rupees Only	
`otal			200.00	Words			
ayment Details	SBIEP	AY PAYMENT	SATEWAY		FO	R USE IN RECEIVING BA	NK
	Cheque-D	D Details		Bank CIN	Ref. No.	10000502023101603892	8425619541220
heque/DD No.				Bank Date	RBI Date	16/10/2023-14:03:26	Not Verified with RBI
ame of Bank				Bank-Branc	h	SBIEPAY PAYMENT GA	TEWAY
ame of Branch				Scroll No.,		Not Verified with Scroll	

Department ID: Mobile No.: 0000000000 NOTE:- This challan is valid for document to be registered in Sub Registrar office only. Not valid for unregistered document. सदर स्टाल केवल दुव्यम निबंधक कार्यालयात नोदंणी करावयाच्या दस्तांसाठी लागु आहे. नोदंणी न करावयाच्या दस्तांसाठी सदर स्टाल लागु नाही.



Page 1/1



#### AFFIDAVIT- CUM - DECLARATION

I, Mr. Anish Dilip Shah partner of M/s. Goregaon Electrical Industries LLP, having its Office at CTS No 92, 93, 94, 95, 96 & 97, Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon West, Mumbai - 400 104 do hereby declare on oath and solemn affirmation as under:

We state and declare that all that piece and parcel of plot of land admeasuring 4916.5 sq.mtrs. as per Property Register Card and bearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregoan, Taluka Borivali in the Registration District of Mumbai City and Sub District of Mumbai Suburban (hereinafter referred to as "the said Plot") together with the Sale Building to be known as "VIVAN" (being under construction as per the sanctioned plan by SRA) situate, lying and being at Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon (West), Mumbai – 400 104 (hereinafter referred to as "the said Project") are having clean, clear and marketable title to the land on which Sale Building VIVAN being developed / constructed.

We assure that the said building VIVAN and the land appurtenant thereto is not subject to any encumbrance, save and except as mentioned hereinbelow.

(a) creation of mortgage cum charge with Bajaj Housing Finance Limited vide Indenture of Mortgage cum Charge dated 23<sup>rd</sup> May,2023 duly registered with sub registrar of assurances, Borivali-1 under no. BRL1-7712-2023 with respect to the said project and receivables from the said project

We hereby undertake to obtain the NOC from the said Bajaj Housing Finance Limited for creating first mortgage charge on the flats financed by State Bank of India.

We further declare that there are certain litigations litigations/proceedings filed by or against some of the slum dwellers or occupants with regard to the said Plot in various courts in Mumbai and the same are as follows:-

- (a) Suit No. 576/2015 in the City Civil Court, Dindoshi;
- (b) Suit No. 1571/2021 in the City Civil Court, Dindoshi;
- (c) Appeal No.90/2021 with Apex Grievance Redressal Committee, SRA

We hereby further state that there are no adverse orders passed in the said litigations/proceeding which, in any manner whatsoever, our right and/or restrains ourselves from undertaking development/construction of the said Building on the said Plot and/or sell the flats/units in the said Building VIVAN.

We further state that we have not received any notice of acquisition or requisition in respect of the said land from the Government and Public Land Acquisition Authorities till date.

We state that the contents stated in this affidavit are true and correct to the best of my/our knowledge, belief and information and we swear this affidavit today on this day of 0 choler, 2023.

GREATER MUHSA

BI.

For Goregaon Electrical Industries LLP

Partner

GULABDHAR UPAJHYAY
ADVOCATE & NOTARY

Chhatineti: Pandey Compound Marol Naka, Near Airport Road Andheri (East), Mumbai-400059

Before me



Regd. Office:

701, 7th Floor, Shankar Mahal Premises Co.Op.Society Ltd, Dadabhai Road, Opp CNMS School,

Vile Parle (W), Mumbai - 400056

Admin. Office:

303.3rd Floor, D Square. Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle (W), Mumbai - 400 056.

Tel.: 022 2670 8598 • Telefax : 022 2628 0456 • E-mail : udeshico@gmail.com / vaishali\_su@yahoo.co.in

## ANNEXURE D FORM-3 [see Regulation 3]

#### CHARTERED ACCOUNTANT'S CERTIFICATE

(to be submitted at the time of Registration of Project and for Withdrawal of Money from Designated Account)

To, Goregaon Electrical Industeries LLP Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apratment Goregaon (West), Mumbai - 400104

Subject: Certificate of Finance Progress of Work of <u>VIVAN</u> (Project Name) having MahaRERA Registration Number <u>P51800035019</u> being developed by <u>Goregaon Electrical Industeries LLP</u>

Dear Sir/Madam,

This certificate is being issued for RERA compliance for the <u>VIVAN</u> (Project Name) having MahaRERA Registration Number <u>P51800035019</u> being developed by <u>Goregaon Electrical Industeries LLP</u> and is based on the records and documents produced before me and explanations provided to me by the management of the firm.

Table A – Estimated cost of the project ( at the time of Registration of Project )

Sr. No	Particulars	Estimated Cost (Rs.)
(1)	(2)	(3)
1	i Land Cost:	
	(a) Value of the Land as ascertained from the Annual Statement of Rates (ASR) (Rs.38,90,42,645)	37,77,00,000
	(b) Estimated amount of Premium payable to obtain development rights, FSI, additional FSI, fungible area, and any other incentive/concession in deficiency under DCR from Local	14,98,00,000
	(c) Estimated Acquisition cost of TDR (if any)	9,98,00,000
	(d) Estimated amounts payable to State Government/UT  Administration or competent authority or any other statutory authority of the State or Central Government, towards stamp duty, transfer charges, registration fees etc.	AT CO

4DIN: 23047660 BGIXE BA8916

(e)	Estima	ated	Land	Premium	payable	as	per	annual	staten	nent of
	rates	(AS	R) fo	r redevel	opment	of	land	downe	d by	public
	autho	rities								

#### (f) Under Rehabilitation scheme:

 Estimated construction cost of rehab building including site development and infrastructure for the same as certified by Engineer

17,60,00,000

- ii. Estimated Cost towards clearance of land of all or any encumbrances including cost of removal of legal/illegal occupants, cost for providing temporary transit accommodation or rent in lieu of Transit Accommodation, overhead cost, amount payable to slum dwellers, tenants, apartment owners or appropriate authority or government or concessionaire which are not refundable and so on.
- iii. Estimated Cost of ASR linked premium, fees, charges and security deposits or maintenance deposit, or any amount whatsoever payable to any authorities towards and in project of rehabilitation.
- Any other cost including interest estimated on the borrowing done specifically for construction of rehabilitation component

#### Sub-Total of LAND COST (i)

80,33,00,000

#### ii Development Cost/ Cost of Construction:

(a) Estimated Cost of Construction as certified by Engineer.

1,10,21,00,000

- (b) Cost incurred on additional items not included in estimated Cost ( as per engineer Certificate )
- (c) Estimated expenditure for development of entire project excluding cost of construction as per (i) above, i.e. salaries, consultants fees, site overheads, development works, cost of services (including water, electricity, sewerage, drainage, layout roads etc.), absorbed cost (attributable to this project) of machineries and equipment including its hire and maintenance costs, consumables etc.

14,32,00,000

(d) Estimated Taxes, cess, fees, charges, premiums, interest etc to any statutory Authority.

16,98,00,000

(e) Interest payable to financial institutions, scheduled banks, non-banking financial institution (NBFC) or money lenders on construction funding or money borrowed for construction;

21,23,23,000

Sub-Total of Development Cost (ii)

1,62,74,23,000

Total Cost of the Project Estimated 1(i) + 1(ii)}

CHANNO COLLAR LANGO

2,43,07,23,000

Table B – Actual Cost Incurred on the project ( as on Date of Certificate )

Sr. No		Particulars	Amount (Rs.)
(1)		(2)	Incurred (3)
1	, ,	Value of the Land as ascertained from the Annual Statement of Rates ( ASR).	37,77,00,000
	(b)	Incurred expenditure on Premium to obtain development rights, FSI, additional FSI, fungible area, and any other incentive/concession in deficiency under DCR from Local Authority or State Government/UT Administration or any Statutory Authority.	10,35,29,000
	(c)	Incurred expenditure for Acquisition cost of TDR (if any).	-
	(d)	Amounts paid to State Government/UT Administration or competent authority or any other statutory authority of the State or Central Government, towards stamp duty, transfer charges, registration fees etc; and	·
	(e)	Land Premium paid for redevelopment of land owned by public authorities.	-
	(f)	Under Rehabilitation scheme:	
		i. Incurred expenditure for construction cost of rehabilitation building. Minimum of (a) or (b) to be considered	-
		(a) Cost Incurred for construction cost of rehab building including site development and infrastructure for the same as certified by Engineer	16.72,00,000
		(b) Incurred Expenditure for construction cost of rehab building as per the books of accounts as verified by the C.A.	18,29,49,062 16,72,00,000
		ii. Incurred expenditure towards clearance of land of all or any encumbrances including cost of removal of legal/illegal occupants, cost for providing temporary transit accommodation or rent in lieu of Transit Accommodation, overhead cost, amount paid to slum dwellers, tenants, apartment owners or appropriate authority or government or concessionaire which are not refundable and so on.	-
		iii. Incurred Expenditure towards ASR linked premium, fees, charges and security deposits or maintenance deposit, or any amount whatsoever paid to any authorities towards and in project of rehabilitation.	
		iv. Any other cost including interest incurred on the borrowing	

done specifically for construction of rehabilityation

Sub-Total of LAND COST (i)

component.

64,84,29,000

#### 2 Development Cost/ Cost of Construction:

(i)	Expenditure for construction of Minimum of (a) and (b) to be						
·	(a) Construction cost incurred including site development and infrastructure for the same as certified by Engineer.	7,71,47,000					
	(b) Actual cost of construction incurred as per the books of accounts as verified by the C.A.	7,56,67, <b>9</b> 74	7,56,67,974				
(ii)	Cost incurred on additional items not included in estimated Cost ( as per engineer Certificate )						
(iii)	(iii) Incurred Expenditure for development of entire project excluding cost of construction as per (i) above, i.e. salaries, consultants fees, site overheads, development works, cost of services (including water, electricity, sewerage, drainage, layout roads etc.), absorbed cost (attributable to this project) of machineries and equipment including its hire and maintenance costs, consumables etc. All costs incurred to complete the construction of the entire phase of the project registered.						
(iv)	(iv) Incurred Expenditure towards Taxes, cess, fees, charges, premiums, interest etc to any statutory Authority.						
(v)	(v) Incurred Expenditure towards Interest to financial institutions, scheduled banks, non-banking financial institution (NBFC) or money lenders on construction funding or money borrowed for construction;						
Sub-Total	of Development Cost (ii)	_	32,27,79,810				
Total Cost	of the Project ( actual incurred as on date of certificate) $1(i) + 1(ii)$ }		97,12,08,810				
Proportion of the Cost incurred on Land Cost and Construction Cost to the Total Estimated Cost (Table A).							
5 Amount which can be withdrawn from the Designated Account. 97,12,08,83							
6 Less: Amount withdrawn till date of this certificate as per the Books of Accounts and Bank Statement [30-06-2023]							
Net Amount which can be withdrawn from the Designated Bank Account 7 under this certificate 93,39,60,603							



Table C

Statement for calculation of Receivables from the Sales of the Ongoing Real Estate Project

#### Sold Inventory

Sr. N	lo. Wing	Floor	Flat No.	Carpet Area (in sq.mts.)	Unit Consideration as per Agreement / Letter of Allotment	Received Amount upto 30.06.2023	Balance Receivable as on 30.06.2023
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
1	WingC	7th	73	38.79	87,04,661.00	8,61,761.00	78,42,900.00
2	WingC	14th	141	39.01	80,82,526.00	8,00,170.00	72,82,356.00
3	WingC	14th	142	38.79	80,82,526.00	8,00,170.00	72,82,356.00
4	WingC	15th	153	38.79	85,91,703.00	5,50,000.00	80,41,703.00
5	WingC	16th	163	38.79	79,00,000.00	41,66,065.00	37,33,935.00
6	WingC	18th	184	38.79	86,46,060.00	16,29,139.00	70,16,921.00
7	WingD	3rd	32	33.60	71,50,261.00	14,15,752.00	57,34,509.00
8	WingD	4th	42	33.60	69,76,387.00	13,95,276.00	55,81,111.00
9	WingD	5th	51	35.75	72,44,856.00	12,37,750.00	60,07,106.00
10	) WingD	5th	52	33.60	65,64,676.00	33,47,987.00	32,16,689.00
11	. WingD	7th	72	33.60	71,24,899.00	7,12,490.00	64,12,409.00
12	WingD	7th	75	35.25	74,74,771.00	2,00,000.00	72,74,771.00
13	B WingD	8th	82	33.60	76,45,757.00	14,64,575.00	61,81,182.00
14	WingD	9th	92	33.60	68,71,730.00	13,74,346.00	54,97,384.00
15	WingD	10th	102	33.60	68,71,730.00	13,74,346.00	54,97,384.00
16	5 WingD	10th	105	35.25	76,95,132.00	14,46,756.00	62,48,376.00
17	7 WingD	11th	112	33.60	69,44,064.00	13,88,812.00	55,55,252.00
18	3 WingD	11th	114	55.63	1,24,94,676.00	12,36,973.00	1,12,57,703.00
19	9 WingD	12th	121	35.75	81,96,207.00	1,61,000.00	80,35,207.00
20	) WingD	12th	122	33.60	69,44,064.00	13,88,812.00	55,55,252.00
2:	l WingD	12th	124	55.63	1,24,04,586.00	12,28,054.00	1,11,76,532.00
27	2 WingD	12th	125	35.25	75,10,622.00	1,50,000.00	73,60,622.00
23	3 WingD	13th	134	55.63	1,21,76,600.00	24,35,319.00	97,41,281.00
24	4 WingD	14th	142	33.60	68,71,730.00	13,60,602.00	55,11,128.00
2.	5 WingD	14th	144	55.63	1,22,96,360.00	24,59,272.00	98,37,088.00
20	5 WingD	14th	146	35.25	72,85,056.00	14,42,441.00	58,42,615.00
2	7 WingD	15th	152	33.60	, ,	13,88,812.00	55,55,252.00
23	8 WingD	15th	154	55.63	1,20,56,840.00	11,93,628.00	1,08,63,212.00
25	9 WingD	15th	155	35.25	72,85,056.00	14,56,864.00	58,28,192.00
30	0 WingD	15th	156	35.25	72,85,056.00	14,56,866.00	58,28,190.00
3	1 WingD	16th	162	33.60	70,16,398.00	13,89,247.00	56,27,151.00
3	2 WingD	16th	164	55.63	1,25,65,820.00	25,13,164.00	1,00,52,656.00
3	3 WingD	17th	172	33.60	70,16,398.00	14,03,280.00	56,13,118.00
3-	4 WingD	17th	174	55.63	1,22,96,360.00	23,59,272.00	99,37,088.00
3	5 WingD	18th	182	33.60	70,16,398.00	14,03,280.00	56,13,118.00
3	6 WingD	18th	-184	55.63	1,21,61,630.00	12,16,163.00	1,09,45,467.00
3	7 WingD	19th	192	33.60	70,16,398.00	14,03,280.00	56,13,118.00
		TOTAL		1,465.00	31,34,12,058.00	5,32,11,724.00	26,02,00,334.00

UDIN: 23047660 BGXEBA8916



(Unsold Inventory)

Ready Recknor Rate as on the date of Certificate of the Residential /ċommercial premises Rs 1,63,690/- per sm.

Sr. No.	Wing	Floor	Flat No.	Carpet Area (in	
				sq.mts.)	Unit Consideration
					as per Read
					Reckoner
					Rate(ASR)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	WingA	1st	11	54.94	98,92,441
2	WingA	1st	12	53.44	96,22,353
3	WingA	1st	13	35.44	63,81,291
4	WingA	1st	14	35.44	63,81,291
5	WingA	1st	15	35.31	63,57,883
6	WingA	1st	16	35.31	63,57,883
7	WingA	2nd	21	54.94	98,92,441
8	WingA	2nd	22	53.44	96,22,353
9	WingA	2nd	23	35.44	63,81,291
10	WingA	2nd	24	35.44	63,81,291
11	WingA	2nd	25	35.31	63,57,883
12	WingA	2nd	26	35.31	63,57,883
13	WingA	3rd	31	54.94	98,92,441
14	WingA	3rd	32	53.44	96,22,353
15	WingA	3rd	33	35.44	63,81,291
16	WingA	3rd	34	35.44	63,81,291
17	WingA	3rd	35	35.31	63,57,883
18	WingA	3rd	36	35.31	63,57,883
19	WingA	4th	41	54.94	98,92,441
20	WingA	4th	42	53.44	96,22,353
21	WingA	4th	43	35.44	63,81,291
22	WingA	4th	44	35.44	63,81,291
23	WingA	4th	45	35.31	63,57,883
24	WingA	4th	46	35.31	63,57,883
25	WingA	5th	51	54.94	1,03,87,064
26	WingA	5th	52	53.44	1,01,03,471
27	WingA	5th	53	35.44	67,00,356
28	WingA	5th	54	35.44	67,00,356
29	WingA	5th	55	35.31	66,75,777
30	WingA	5th	56	35.31	66,75,777
31	WingA	6th	61	54.94	1,03,87,064
32	WingA	6th	62	53.44	1,01,03,471
33	WingA	6th	65	35.31	66,75,777
34	WingA	6th	66	35.31	66,75,777
35	WingA	7th	71	54.94	1,03,87,064
36	WingA	7th	72	53.44	1,01,03,471
37	WingA	7th	73	35.44	67,00,356
38	WingA	7th	74	35.44	67,00,356
39	WingA	7th	75	35.31	66,75,777
40	WingA	7th	76	35.31	66,75,777
41	WingA	8th	81	54.94	1,03,87,064
42	WingA	8th	82	53.44	1,01,03,471
42	WingA	_	83	35.44	67,00,356
43	WingA	<del></del>	84	35.44	67,00,356
44	WingA		85	35.31	66,75,777



1	()	
28hi	ď	1.0.

47         WingA         9th         91         54.94         1,03,87,0           48         WingA         9th         92         53.44         1,01,03,4           49         WingA         9th         93         35.44         67,00,3           50         WingA         9th         94         35.44         67,00,3           51         WingA         9th         95         35.31         66,75,5           52         WingA         9th         96         35.31         66,75,5           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           55         WingA         10th         103         35.44         67,00,           56         WingA         10th         104         35.44         67,00,           57         WingA         10th         106         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,           60         WingA <td< th=""><th>WingA         9th         91         54.94         1,03,87,064           WingA         9th         92         53.44         1,01,03,471           WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         11         54.94         1,08,81,686           W</th><th>45 WingA 8th 86 35.31 66,75,777</th><th></th></td<>	WingA         9th         91         54.94         1,03,87,064           WingA         9th         92         53.44         1,01,03,471           WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         11         54.94         1,08,81,686           W	45 WingA 8th 86 35.31 66,75,777	
48         WingA         9th         92         53.44         1,01,03,4           49         WingA         9th         93         35.44         67,00,3           50         WingA         9th         94         35.44         67,00,3           51         WingA         9th         95         35.31         66,75,5           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,3           56         WingA         10th         104         35.44         67,00,5           57         WingA         10th         105         35.31         66,75,5           58         WingA         10th         106         35.31         66,75,5           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA	WingA         9th         92         53.44         1,01,03,471           WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         113         35.44         70,19,420		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td>47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td>47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<>	47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064	47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td></td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		
51         WingA         9th         95         35.31         66,75,75           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         104         35.44         67,00,3           56         WingA         10th         105         35.31         66,75,3           58         WingA         10th         106         35.31         66,75,3           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         114         35.31         69,93,6           64         WingA         12th         115         35.31         69,93,6           65         WingA </td <td>WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,3           56         WingA         10th         104         35.44         67,00,3           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA <td>WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,3           56         WingA         10th         104         35.44         67,00,3           57         WingA         10th         105         35.31         66,75,5           58         WingA         10th         106         35.31         66,75,5           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         Wi	WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         125         35.44         70,19,420           WingA         12th         122         53.44         1,08,81,686      <	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356	49 WingA 9th 93 35.44 67,00,356
54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,7           68         WingA<	WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         116         35.31         69,93,672           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588      <	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356
55         WingA         10th         103         35.44         67,00.           56         WingA         10th         104         35.44         67,00.           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         105,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,7           68         WingA         12th         123         35.44         70,19,7           69         WingA	WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         122         53.44         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777
56         WingA         10th         104         35.44         67,00,           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         105,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         70,19,4           68         WingA         12th         123         35.44         70,19,4           69         WingA         12th         124         35.44         70,19,4           69         WingA	WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777
57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         70,19,4           68         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA	WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064
58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         125         35.31         69,93,7           71         WingA <td>WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672</td> <td>48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471</td> <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471</td>	WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471
58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         125         35.31         69,93,7           71         WingA <td>WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672</td> <td>48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td> <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td>	WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356
59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         Wing	WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356
60         WingA         11th         112         53.44         1,05,84,1           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,4           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777
61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,4           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,7           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777
62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,7           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686
63         WingA         11th         115         35.31         69,93,1           64         WingA         11th         116         35.31         69,93,1           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,1           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,1           67         WingA         12th         123         35.44         70,19,1           68         WingA         12th         124         35.44         70,19,1           69         WingA         12th         125         35.31         69,93,1           70         WingA         12th         126         35.31         69,93,1           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,1           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,1	WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588
64         WingA         11th         116         35.31         69,93,           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420
65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA     12th     123     35.44     70,19,420       WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
68     WingA     12th     124     35.44     70,19,       69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA 12th 126 35.31 69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	- <del> </del>	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,		48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
	<u> </u>	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         105         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         113         35.44         70,19,420           63
		48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,010,3,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62
	Willight   15th   155   55.51   65,55,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61
		48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,05,84,588           61
	WingA         13th         136         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54,94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54,94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
	WingA     13th     136     35.31     69,93,672       WingA     14th     141     54.94     1,08,81,686       WingA     14th     142     53.44     1,05,84,588       WingA     14th     143     35.44     70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61 <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54,94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61</td>	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54,94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61
73   4411167   1431   33.31   03,53,	WingA     13th     136     35.31     69,93,672       WingA     14th     141     54.94     1,08,81,686       WingA     14th     142     53.44     1,05,84,588       WingA     14th     143     35.44     70,19,420       WingA     14th     144     35.44     70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           56         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60 <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           56         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61</td>	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           56         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61
	WingA     13th     136     35.31     69,93,672       WingA     14th     141     54.94     1,08,81,686       WingA     14th     142     53.44     1,05,84,588       WingA     14th     143     35.44     70,19,420       WingA     14th     144     35.44     70,19,420       WingA     14th     145     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,845,88           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
80 WingA 14th 146 35.31 69,93,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,871,004           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           63         WingA         11th         113         35.44         70,19,420           63
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,664           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         113         35.44         70,19,420           63
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           61
80     WingA     14th     146     35.31     69,93,       81     WingA     15th     151     54.94     1,08,81,       82     WingA     15th     152     53.44     1,05,84,       83     WingA     15th     153     35.44     70,19,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         110         35.44         1,08,81,686           60         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           61 <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         96         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63</td>	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         96         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
80     WingA     14th     146     35.31     69,93,       81     WingA     15th     151     54.94     1,08,81,       82     WingA     15th     152     53.44     1,05,84,       83     WingA     15th     153     35.44     70,19,       84     WingA     15th     154     35.44     70,19,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,584,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,01,03,471           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 70 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 123 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 74 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 75 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 76 WingA 13th 132 53.44 70,19,420 77 WingA 13th 136 35.31 69,93,672 78 WingA 13th 132 53.44 70,19,420 79 WingA 14th 144 35.44 70,19,420 79 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 83 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 84 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 85 WingA 15th 155 35.31 69,93,672	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 110 35.44 70,03,566 60 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 61 WingA 11th 112 53.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 70 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 71 WingA 12th 123 35.44 70,19,420 68 WingA 12th 123 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 76 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 77 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 78 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 79 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 75 WingA 13th 144 144 35.44 70,19,420 79 WingA 14th 146 35.34 70,19,420 80 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 83 WingA 15th 155 35.31 69,93,672 86 WingA 15th 155 35.31 69,93,672 87 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672	WingA   9th   93   35.44   67,00,356   50   WingA   9th   94   35.44   67,00,356   51   WingA   9th   95   35.31   66,75,777   52   WingA   9th   96   35.31   66,75,777   53   WingA   10th   101   54.94   1,03,87,064   54   WingA   10th   102   53.44   1,01,03,471   55   WingA   10th   103   35.44   67,00,356   56   WingA   10th   104   35.44   67,00,356   57   WingA   10th   106   35.31   66,75,777   58   WingA   10th   106   35.31   66,75,777   58   WingA   10th   106   35.31   66,75,777   59   WingA   11th   111   54.94   1,08,81,686   60   WingA   11th   112   53.44   1,05,84,588   61   WingA   11th   113   35.44   70,19,420   62   WingA   11th   114   35.44   70,19,420   63   WingA   11th   115   35.31   69,93,672   64   WingA   12th   116   35.31   69,93,672   65   WingA   12th   121   54.94   1,08,81,686   66   WingA   12th   121   54.94   1,08,81,686   66   WingA   12th   122   53.44   1,05,84,588   67   WingA   12th   122   53.44   1,05,84,588   67   WingA   12th   121   54.94   1,08,81,686   68   WingA   12th   122   53.44   70,19,420   69   WingA   12th   122   53.44   70,19,420   69   WingA   12th   125   35.31   69,93,672   70   WingA   12th   126   35.31   69,93,672   71   WingA   13th   131   54.94   1,08,81,686   72   WingA   13th   131   54.94   1,08,81,686   73   WingA   13th   135   35.31   69,93,672   75   WingA   13th   135   35.31   69,93,672   75   WingA   13th   136   35.31   69,93,672   75   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   76   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   76   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   76   WingA   14th   144   35.44   70,19,420   78   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   76   WingA   14th   144   35.44   70,19,420   78   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   76   WingA   14th   144   35.44   70,19,420   78   WingA   14th   145   35.31   69,93,672   80   WingA   14th   145   35.31   69,93,672   80   WingA   15th   151   54.94   1,08,81,686   82   WingA   15th   155   35.31   69,93,672   86   WingA   15th   155   35.31   69,93,672
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 111 54.94 1,05,84,588 61 WingA 11th 112 53.44 70,19,420 62 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 11th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 66 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 76 WingA 12th 126 35.31 69,93,672 77 WingA 13th 135 35.31 69,93,672 78 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 79 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 70 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 72 WingA 13th 136 35.31 69,93,672 73 WingA 13th 136 35.31 69,93,672 74 WingA 13th 136 35.31 69,93,672 75 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 76 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 77 WingA 13th 135 35.31 69,93,672 78 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 79 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 80 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 151 55.34 70,19,420 83 WingA 15th 155 35.34 70,19,420 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 87 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 89 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 50 WingA 10th 106 35.31 66,75,777 50 WingA 10th 106 35.31 66,75,777 50 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 66 WingA 12th 124 35.44 70,19,420 68 WingA 12th 124 35.44 70,19,420 69 WingA 12th 126 35.31 69,93,672 70 WingA 12th 126 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 132 53.44 70,19,420 69 WingA 12th 126 35.31 69,93,672 70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 132 53.44 70,19,420 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 136 35.31 69,93,672 76 WingA 13th 136 35.31 69,93,672 77 WingA 13th 136 35.31 69,93,672 78 WingA 13th 144 43 35.44 70,19,420 79 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 79 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 70 WingA 14th 141 54.94 1,08,81,686 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 14th 144 35.44 70,19,420 74 WingA 15th 144 35.44 70,19,420 75 WingA 14th 146 35.31 69,93,672 76 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 80 WingA 15th 155 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 15th 156 35.31 69,93,672 81 WingA 15th 156 35.31 69,93,672 82 WingA 15th 156 35.31 69,93,672 83 WingA 15th 156 35.31 69,93,672 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 85 WingA 15th 156 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 87 WingA 15th 156 35.31 69,93,672	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         103         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         115         35.31         69,93,672           64
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 52 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 33.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 60 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 61 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 75 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 76 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 77 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 78 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 79 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 70 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 71 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 74 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 75 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 76 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 77 WingA 13th 14th 14th 54.94 1,08,81,686 78 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 79 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 70 WingA 13th 13th 54.94 1,08,81,686 71 WingA 13th 14th 14th 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 13th 13th 54.94 1,08,81,686 74 WingA 13th 14th 14th 54.94 1,08,81,686 75 WingA 14th 14th 14th 54.94 1,08,81,686 76 WingA 15th 15th 15th 54.94 1,08,81,686 77 WingA 14th 14th 14th 54.94 1,08,81,686 78 WingA 15th 15th 15th 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 15th 15th 54.	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 56 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 68 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 70 WingA 12th 124 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 126 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 136 35.31 69,93,672 74 WingA 13th 136 35.31 69,93,672 75 WingA 13th 136 35.31 69,93,672 76 WingA 13th 136 35.31 69,93,672 77 WingA 13th 136 35.31 69,93,672 78 WingA 13th 136 35.31 69,93,672 79 WingA 13th 136 35.31 69,93,672 79 WingA 13th 136 35.31 69,93,672 70 WingA 13th 136 35.31 69,93,672 71 WingA 13th 136 35.31 69,93,672 72 WingA 13th 136 35.31 69,93,672 73 WingA 13th 136 35.31 69,93,672 74 WingA 13th 136 35.31 69,93,672 75 WingA 13th 136 35.31 69,93,672 76 WingA 13th 136 35.31 69,93,672 77 WingA 13th 144 35.44 70,19,420 78 WingA 13th 144 35.44 70,19,420 79 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 153 35.34 70,19,420 83 WingA 15th 153 35.34 70,19,420 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 87 WingA 15th 161 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 161 54.94 1,08,81,686 89 WingA 15th 161 54.94 1,08,81,686 89 WingA 15th 162 53.44 70,19,420 90 WingA 16th 162 53.44 70,19,420 90 WingA 16th 162 53.44 70,19,420 90 WingA 16th 164 35.44 70,19,420	49         WingA         9th         94         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           58         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         113         35.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         16th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 68 WingA 12th 124 35.44 70,19,420 68 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 135 35.31 69,93,672 76 WingA 13th 135 35.31 69,93,672 77 WingA 13th 135 35.31 69,93,672 78 WingA 13th 135 35.31 69,93,672 79 WingA 13th 135 35.31 69,93,672 70 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 136 35.31 69,93,672 75 WingA 13th 136 35.31 69,93,672 76 WingA 13th 144 35.44 70,19,420 77 WingA 13th 144 35.44 70,19,420 78 WingA 13th 144 35.44 70,19,420 79 WingA 14th 144 35.44 70,19,420 79 WingA 14th 144 35.44 70,19,420 79 WingA 14th 146 35.31 69,93,672 80 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 83 WingA 15th 155 35.31 69,93,672 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 85 WingA 15th 155 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 87 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 89 WingA 15th 156 35.31 69,93,672 99 WingA 15th 166 35.31 69,93,672	4.9         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,08,81,686           61         WingA         11th         112         53.44         1,08,81,686           62         WingA         11th         113         35.44         70,19,420           62<
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         16th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471  49 WingA 9th 93 35.44 67,00,356  50 WingA 9th 94 35.44 67,00,356  51 WingA 9th 95 35.31 66,75,777  52 WingA 10th 101 54.94 1,03,87,064  54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471  55 WingA 10th 103 35.44 67,00,356  56 WingA 10th 104 35.44 67,00,356  57 WingA 10th 106 35.31 66,75,777  58 WingA 10th 106 35.31 66,75,777  59 WingA 10th 106 35.31 66,75,777  59 WingA 10th 111 54.94 1,08,81,686  60 WingA 11th 111 54.94 1,08,81,686  61 WingA 11th 112 53.44 70,19,420  63 WingA 11th 115 35.31 69,93,672  64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686  66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686  66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686  66 WingA 12th 122 53.44 1,05,84,588  67 WingA 12th 123 35.44 70,19,420  68 WingA 12th 122 53.44 1,05,84,588  67 WingA 12th 123 35.44 70,19,420  68 WingA 12th 122 53.44 1,05,84,588  70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686  67 WingA 12th 123 35.44 70,19,420  68 WingA 12th 123 35.44 70,19,420  69 WingA 12th 124 35.44 70,19,420  69 WingA 13th 131 54.94 1,08,81,686  70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686  71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686  72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686  73 WingA 13th 132 53.44 70,19,420  74 WingA 13th 135 35.31 69,93,672  75 WingA 13th 135 35.31 69,93,672  76 WingA 13th 135 35.31 69,93,672  77 WingA 13th 135 35.31 69,93,672  78 WingA 13th 136 35.31 69,93,672  79 WingA 13th 136 35.31 69,93,672  70 WingA 13th 136 35.31 69,93,672  71 WingA 13th 136 35.31 69,93,672  72 WingA 13th 144 144 35.44 70,19,420  78 WingA 14th 144 35.44 70,19,420  88 WingA 15th 156 35.31 69,93,672  88 WingA 15th 156 35.31 69,93,672  88 WingA 15th 156 35.31 69,93,672  89 WingA 15th 156 35.31 69,93,672  80 WingA 15th 156 35.31 69,93,672  80 WingA 15th 156 35.31 69,93,672  80 WingA 15th 164 35.44 70,19,420  80 WingA 15th 166 35.31 69,93,672  80 WingA 16th 164 35.44 70,19,420  90 WingA 16th 166 35.31	Simpa
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         163         35.44         70,19,           91         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         16th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35.44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35,44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 123 35.44 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 123 35.44 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 123 35.44 70,19,420 68 WingA 12th 124 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 132 53.44 1,05,84,588 73 WingA 13th 132 53.44 1,05,84,588 74 WingA 13th 132 53.44 1,05,84,588 75 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 76 WingA 13th 132 53.44 70,19,420 78 WingA 13th 135 35.31 69,93,672 79 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 80 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 80 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 80 WingA 13th 132 53.44 70,19,420 80 WingA 13th 144 145 53.44 70,19,420 80 WingA 13th 144 145 53.44 70,19,420 80 WingA 13th 146 146 35.31 69,93,672 80 WingA 14th 144 35.44 70,19,420 81 WingA 15th 155 35.31 69,93,672 82 WingA 15th 156 35.31 69,93,672 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 85 WingA 15th 156 35.31 69,93,672 86 WingA 15th 156 35.31 69,93,672 87 WingA 15th 156 35.31 69,93,672 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 89 WingA 15th 166 35.31 69,93,672 80 WingA 15th 166 35.31 69,93,672 80 WingA 15th 166 35.31 69,93,672 81 WingA 15th 166 35.31 69,93,672 81 WingA 15th 166 35.31 69,93,672 82 WingA 15th 166 35.31 69,93,672 89 WingA 15th 166 35.31 69,93,	Simpa
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         163         35.44         70,19,           91         WingA         16th         163         35.34         70,19,           92         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         16th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03.471 49 WingA 9th 93 35.44 67,00.356 50 WingA 9th 94 35.44 67,00.356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 70,19,420 62 WingA 11th 113 35.44 70,19,420 63 WingA 11th 116 35.31 69,93,672 64 WingA 11th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 68 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 70,19,420 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 70,19,420 71 WingA 13th 131 54.94 70,19,420 72 WingA 13th 132 53.44 70,19,420 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 135 35.31 69,93,672 77 WingA 13th 136 35.31 69,93,672 78 WingA 14th 141 142 53.44 70,19,420 79 WingA 14th 141 142 53.44 70,19,420 79 WingA 14th 141 143 35.44 70,19,420 79 WingA 14th 141 142 53.44 70,19,420 79 WingA 14th 141 142 53.44 70,19,420 79 WingA 14th 141 142 53.44 70,19,420 79 WingA 14th 140 35.44 70,19,420 79 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 80 WingA 16th 166 35.44 70,19,420 90 WingA 16th 166 35.44 70,19,420 90 WingA 16th 166 35.44 70,19,420 90	SimgA   9th   93   35.44   67,00,356   50   WingA   9th   94   35.44   67,00,356   51   WingA   9th   95   35.31   66,75,777   52   WingA   9th   96   35.31   66,75,777   53   WingA   10th   101   54.94   1,03,87,064   54   WingA   10th   102   53.44   67,00,356   55   WingA   10th   104   35.44   67,00,356   56   WingA   10th   105   35.31   66,75,777   58   WingA   10th   105   35.31   66,75,777   58   WingA   10th   106   35.31   66,75,777   58   WingA   10th   106   35.31   66,75,777   58   WingA   11th   111   54.94   1,08,81,686   60   WingA   11th   112   53.44   70,19,420   62   WingA   11th   113   35.44   70,19,420   63   WingA   11th   114   35.44   70,19,420   63   WingA   11th   116   35.31   69,93,672   64   WingA   12th   121   54.94   1,08,81,686   66   WingA   12th   121   54.94   1,08,81,686   66   WingA   12th   122   53.44   1,05,84,588   66   WingA   12th   122   53.44   1,05,84,588   67   WingA   12th   122   53.44   1,05,84,588   67   WingA   12th   124   35.44   70,19,420   68   WingA   12th   125   35.31   69,93,672   69   WingA   12th   125   35.31   69,93,672   70   WingA   13th   131   54.94   1,08,81,686   70   WingA   13th   135   35.31   69,93,672   70   WingA   13th   135   35.31   69,93,672   71   WingA   13th   135   35.31   69,93,672   72   WingA   13th   135   35.31   69,93,672   73   WingA   13th   144   35.44   70,19,420   79   WingA   13th   144   35.44   70,19,420   79   WingA   14th   141   54.94   1,08,81,686   82   WingA   15th   151   54.94   1,08,81,686   83   WingA   15th   154   35.34   70,19,420   79   WingA   14th   145   35.31   69,93,672   85   WingA   15th   156   35.31   69,93,672   86   WingA   15th   156   35.31   69,93,672   87   WingA   15th   156   35.31   69,93,672   89   WingA   15th   166   35.31   69,93,672   90
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         15th         161         54.94         1,08,81,686           WingA         16th         162         53.44         1,05,84,588 <tr< td=""><td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35,44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54,94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35,44 67,00,356 56 WingA 10th 104 35,44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54,94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53,44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35,44 70,19,420 63 WingA 11th 116 35,31 69,93,672 65 WingA 11th 116 35,31 69,93,672 65 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 68 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 69 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53,44 70,19,420 68 WingA 12th 124 35,44 70,19,420 69 WingA 12th 126 35,31 69,93,672 70 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 77 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 78 WingA 12th 126 35,31 69,93,672 70 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 71 WingA 13th 135 35,31 69,93,672 71 WingA 13th 135 35,31 69,93,672 72 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 73 WingA 13th 135 35,31 69,93,672 74 WingA 13th 135 35,31 69,93,672 75 WingA 13th 135 35,31 69,93,672 78 WingA 13th 135 35,31 69,93,672 79 WingA 13th 136 35,31 69,93,672 70 WingA 15th 144 144 35,44 70,19,420 77 WingA 15th 140 140 35,44 70,19,420 78 WingA 15th 140 35,44 70,19,420 79 WingA 15th 151 54,94 1,08,81,686 80 WingA 15t</td><td>  19</td></tr<>	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35,44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54,94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35,44 67,00,356 56 WingA 10th 104 35,44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54,94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53,44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35,44 70,19,420 63 WingA 11th 116 35,31 69,93,672 65 WingA 11th 116 35,31 69,93,672 65 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 68 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 69 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 121 54,94 1,08,81,686 67 WingA 12th 122 53,44 70,19,420 68 WingA 12th 124 35,44 70,19,420 69 WingA 12th 126 35,31 69,93,672 70 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 77 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 78 WingA 12th 126 35,31 69,93,672 70 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 71 WingA 13th 135 35,31 69,93,672 71 WingA 13th 135 35,31 69,93,672 72 WingA 13th 131 54,94 1,08,81,686 73 WingA 13th 135 35,31 69,93,672 74 WingA 13th 135 35,31 69,93,672 75 WingA 13th 135 35,31 69,93,672 78 WingA 13th 135 35,31 69,93,672 79 WingA 13th 136 35,31 69,93,672 70 WingA 15th 144 144 35,44 70,19,420 77 WingA 15th 140 140 35,44 70,19,420 78 WingA 15th 140 35,44 70,19,420 79 WingA 15th 151 54,94 1,08,81,686 80 WingA 15t	19
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         154         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         161         54.94         1,08,81,686           WingA         16th         162         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03.471 49 WingA 9th 93 35.44 67,00.356 50 WingA 9th 94 35.44 67,00.356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00.356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 59 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 70,19,420 62 WingA 11th 113 35.44 70,19,420 63 WingA 11th 116 35.31 69,93,672 64 WingA 11th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 67 WingA 12th 121 33.544 70,19,420 68 WingA 12th 123 35.44 70,19,420 69 WingA 12th 124 35.44 70,19,420 69 WingA 13th 135 35.31 69,93,672 70 WingA 13th 135 35.31 69,93,672 70 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 13th 135 35.31 69,93,672 77 WingA 13th 135 35.31 69,93,672 78 WingA 13th 135 35.31 69,93,672 79 WingA 13th 136 35.31 69,93,672 79 WingA 13th 136 35.31 69,93,672 79 WingA 13th 144 144 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 144 145 35.44 70,19,420 88 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 88 WingA 15th 156 35.31 69,93,672 99 WingA 16th 166 35.31 69,93,672 90 WingA 17th 171 54.94 1,08,81,686	Soluting A   9th   94   35.44   67,00.356
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 95 35.31 66,75,777 51 WingA 9th 96 35.31 66,75,777 52 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 103 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 107 35.44 1,00,356 57 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 11th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 66 WingA 12th 122 53.44 70,19,420 67 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 13th 13th 13th 13th 14th 15th 15th 15th 15th 15th 15th 15th 15	Soluting A
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.31         69,93,672           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00,356 50 WingA 9th 94 35,44 67,00,356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00,356 56 WingA 10th 104 35.44 67,00,356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 12th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 122 53.44 1,05,84,588 67 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 70,19,420 69 WingA 12th 122 53.44 70,19,420 69 WingA 12th 124 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.34 1,05,84,588 70 WingA 12th 126 35.31 69,93,672 70 WingA 12th 126 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 70,19,420 75 WingA 13th 135 35.31 69,93,672 77 WingA 13th 135 35.31 69,93,672 78 WingA 13th 135 35.31 69,93,672 79 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 72 WingA 13th 135 35.31 69,93,672 73 WingA 13th 135 35.31 69,93,672 74 WingA 13th 135 35.31 69,93,672 75 WingA 14th 144 35.44 70,19,420 77 WingA 14th 144 35.44 70,19,420 78 WingA 14th 146 35.31 69,93,672 80 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 80 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 81 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 82 WingA 15th 151 54.94 1,08,81,686 83 WingA 15th 156 35.31 69,93,672 84 WingA 15th 156 35.31 69,93,672 85 WingA 15th 164 35.44 70,19,420 96 WingA 15th 166 35.31 69,93,672 97 WingA 16th 166 35.31 69,93,672 98 WingA 17th 177 54.94 1,08,81,686 99 WingA 17th 177 55.35.31 69,93,672 98 WingA 17th 17th 175 35.31 69,93,672	Sop
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         145         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         1,05,84,588           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         16th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00.356 50 WingA 9th 94 35.44 67,00.356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,10,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00.356 56 WingA 10th 104 35.44 67,00.356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 112 53.44 70,19,420 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 62 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 115 35.31 69,93,672 64 WingA 11th 116 35.31 69,93,672 65 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 66 WingA 12th 122 53.44 1,0,84,588 67 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 122 53.44 1,0,84,588 67 WingA 12th 125 53.41 70,19,420 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 125 53.41 70,19,420 69 WingA 12th 125 53.41 70,19,420 69 WingA 12th 126 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 53.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 72 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 73 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 74 WingA 13th 135 53.31 69,93,672 75 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 77 WingA 13th 135 53.31 69,93,672 78 WingA 13th 135 53.31 69,93,672 79 WingA 13th 136 53.31 69,93,672 71 WingA 13th 135 53.31 69,93,672 71 WingA 13th 135 53.31 69,93,672 75 WingA 13th 136 53.31 69,93,672 77 WingA 13th 144 54 53.44 70,19,420 78 WingA 14th 144 53.44 70,19,420 78 WingA 15th 151 53 53.31 69,93,672 80 WingA 15th 166 53.31 69,93,672 80 WingA 15th 166 53.31 69,93,672 80 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 80 WingA 15th 166 53.31 69,93,672 80 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 80 WingA 16th 166 53.31 69,93,672 80 WingA 16th 166 53.31 69,93,672 80 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 80 WingA 17th 171 54.94 1,08,81,686 80 WingA 17th 171 54.94 1,08,81,686 80 WingA 17th 177 53.94 1,08,81,686 90 WingA 17th 177 53.94 1,08,81,686 90 WingA 17th 177 53.94 1,08,81,686 90 WingA 17th 177 59.94 1,08,81,686 90 W	59   WingA   9th   94   35.44   67,00.356
80         WingA         14th         146         35.31         69,93,           81         WingA         15th         151         54.94         1,08,81,           82         WingA         15th         152         53.44         1,05,84,           83         WingA         15th         153         35.44         70,19,           84         WingA         15th         154         35.44         70,19,           85         WingA         15th         155         35.31         69,93,           86         WingA         15th         156         35.31         69,93,           87         WingA         16th         161         54.94         1,08,81,           88         WingA         16th         162         53.44         1,05,84,           89         WingA         16th         163         35.44         70,19,           90         WingA         16th         164         35.44         70,19,           91         WingA         16th         165         35.31         69,93,           92         WingA         16th         166         35.31         69,93,           93         WingA	WingA         13th         136         35.31         69,93,672           WingA         14th         141         54.94         1,08,81,686           WingA         14th         142         53.44         1,05,84,588           WingA         14th         143         35.44         70,19,420           WingA         14th         144         35.44         70,19,420           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         14th         146         35.31         69,93,672           WingA         15th         151         54.94         1,08,81,686           WingA         15th         152         53.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         153         35.44         70,19,420           WingA         15th         155         35.31         69,93,672           WingA         15th         156         35.31         69,93,672           WingA         15th         161         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471 49 WingA 9th 93 35.44 67,00.356 50 WingA 9th 94 35.44 67,00.356 51 WingA 9th 95 35.31 66,75,777 52 WingA 9th 96 35.31 66,75,777 53 WingA 10th 101 54.94 1,03,87,064 54 WingA 10th 102 53.44 1,01,03,471 55 WingA 10th 103 35.44 67,00.356 56 WingA 10th 104 35.44 67,00.356 57 WingA 10th 105 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 58 WingA 10th 106 35.31 66,75,777 59 WingA 10th 111 111 54.94 1,08,81,686 60 WingA 11th 111 54.94 1,08,81,686 61 WingA 11th 112 53.44 1,05,84,588 61 WingA 11th 113 35.44 70,19,420 63 WingA 11th 114 35.44 70,19,420 63 WingA 11th 116 35.31 69,93,672 64 WingA 12th 122 53.44 1,08,81,686 66 WingA 12th 122 53.44 70,19,420 67 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 68 WingA 12th 121 54.94 1,08,81,686 68 WingA 12th 122 53.44 70,19,420 68 WingA 12th 123 35.44 70,19,420 69 WingA 12th 125 35.31 69,93,672 70 WingA 12th 125 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 126 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 69 WingA 12th 126 35.31 69,93,672 71 WingA 13th 131 54.94 1,08,81,686 68 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 135 35.31 69,93,672 71 WingA 13th 136 35.31 69,93,672 71 WingA 13th 136 35.31 69,93,672 72 WingA 13th 144 144 35.44 70,19,420 73 WingA 14th 140 54.94 1,08,81,686 75 WingA 15th 166 35.31 69,93,672 76 WingA 15th 166 35.31 69,93,672 77 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 88 WingA 16th 162 53.44 70,19,420 89 WingA 16th 165 35.31 69,93,672 99 WingA 16th 166 35.31 69,93,672 99 WingA 16th 166 35.31 69,93,672 99 WingA 16th 166 35.31 69,93,672 99 WingA 16th 160 35.31 69,93,672 99 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 99 WingA 16th 161 54.94 1,08,81,686 99 WingA 16th 162 53.44 1,05,84,888 99 WingA 16th 166 35.31 69,93,672 99 WingA 17th 177 53 53.31 69,93,672 99 WingA 17th 177 53 53.44 1,05,8	19   WingA   9th   93   35.44   67.00.356   50   WingA   9th   94   35.44   67.00.356   51   WingA   9th   95   35.31   66.75.777   52   WingA   9th   96   35.31   66.75.777   52   WingA   9th   96   35.31   66.75.777   53   WingA   10th   101   54.94   1,03.87.064   54   WingA   10th   102   53.44   1,01.03.471   55   WingA   10th   103   35.44   67.00.356   56   WingA   10th   104   35.44   67.00.356   57   WingA   10th   105   35.31   66.75.777   58   WingA   10th   106   35.31   66.75.777   58   WingA   10th   106   35.31   66.75.777   59   WingA   11th   111   54.94   1,08.81.686   60   WingA   11th   112   53.44   1,05.84.588   61   WingA   11th   112   53.44   70.19.420   62   WingA   11th   114   35.44   70.19.420   63   WingA   11th   115   35.31   69.93.672   65   WingA   11th   116   35.31   69.93.672   65   WingA   12th   121   54.94   1,08.81.686   66   WingA   12th   121   54.94   1,08.81.686   66   WingA   12th   121   54.94   1,08.81.686   67   WingA   12th   121   54.94   1,08.81.686   67   WingA   12th   121   54.94   1,08.81.686   67   WingA   12th   124   35.44   70.19.420   68   WingA   12th   124   35.44   70.19.420   69   WingA   12th   125   35.31   69.93.672   70   WingA   13th   131   54.94   1,08.81.686   70   WingA   12th   126   35.31   69.93.672   71   WingA   13th   131   54.94   1,08.81.686   70   WingA   13th   135   35.31   69.93.672   71   WingA   13th   131   54.94   1,08.81.686   70   WingA   13th   135   35.31   69.93.672   71   WingA   13th   136   35.31   69.93.672   71   WingA   13th   135   35.31   69.93.672   72   WingA   13th   136   35.31   69.93.672   73   WingA   13th   136   35.31   69.93.672   73   WingA   13th   136   35.31   69.93.672   73   WingA   13th   144   35.44   70.19.420   79   WingA   14th   142   53.44   1,05.84.588   70   9.93.672   79   WingA   14th   146   35.31   69.93.672   79   WingA   15th   151   54.94
	1711167 1341 134 34.34 1,00,01,000	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,	17111BC  1501   151   54.54   1,00,01,000	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,		48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,		48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,	WingΔ   13th   131   5/10/1 1.00.01.606.	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61         WingA         11th         114         35.44         70,19,420           62
72 WingA 13th 132 53.44 1,05,84,	Wing 13th 131 54.94 1.00.91.696	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	- <del> </del>	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	- <del> </del>	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	- <del> </del>	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         11         54.94         1,08,81,686           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA 12th 126 35.31 69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA 12th 126 35.31 69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA 12th 126 35.31 69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA 12th 126 35.31 69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62         WingA         11th         114         35.44         70,19,420           63
68     WingA     12th     124     35.44     70,19,       69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
68     WingA     12th     124     35.44     70,19,       69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
68     WingA     12th     124     35.44     70,19,       69     WingA     12th     125     35.31     69,93,       70     WingA     12th     126     35.31     69,93,       71     WingA     13th     131     54.94     1,08,81,       72     WingA     13th     132     53.44     1,05,84,	WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA     12th     123     35.44     70,19,420       WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA     12th     123     35.44     70,19,420       WingA     12th     124     35.44     70,19,420       WingA     12th     125     35.31     69,93,672       WingA     12th     126     35.31     69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         70,19,420           62	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420           62
64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,4           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420
64         WingA         11th         116         35.31         69,93,           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588           61         WingA         11th         113         35.44         70,19,420
63         WingA         11th         115         35.31         69,93,1           64         WingA         11th         116         35.31         69,93,1           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,1           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,1           67         WingA         12th         123         35.44         70,19,1           68         WingA         12th         124         35.44         70,19,1           69         WingA         12th         125         35.31         69,93,1           70         WingA         12th         126         35.31         69,93,1           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,1           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,1	WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,588
62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,7           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686
62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         11th         115         35.31         69,93,           64         WingA         11th         116         35.31         69,93,           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,686
61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         11th         115         35.31         69,93,           64         WingA         11th         116         35.31         69,93,           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777
61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         11th         115         35.31         69,93,           64         WingA         11th         116         35.31         69,93,           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,           67         WingA         12th         123         35.44         70,19,           68         WingA         12th         124         35.44         70,19,           69         WingA         12th         125         35.31         69,93,           70         WingA         12th         126         35.31         69,93,           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,	WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777           58         WingA         10th         106         35.31         66,75,777
60         WingA         11th         112         53.44         1,05,84,1           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,4           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777
60         WingA         11th         112         53.44         1,05,84,1           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,4           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         WingA         13th         132         53.44         1,05,84,7	WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356           57         WingA         10th         105         35.31         66,75,777
59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         Wing	WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356
59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         126         35.31         69,93,7           71         WingA         13th         131         54.94         1,08,81,7           72         Wing	WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356           56         WingA         10th         104         35.44         67,00,356
58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         125         35.31         69,93,7           71         WingA <td>WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672</td> <td>48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td> <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td>	WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356
58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,6           67         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA         12th         125         35.31         69,93,7           71         WingA <td>WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672</td> <td>48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td> <td>49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356</td>	WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         126         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471           55         WingA         10th         103         35.44         67,00,356
57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         70,19,4           68         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA	WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471
57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         70,19,4           68         WingA         12th         123         35.44         70,19,6           68         WingA         12th         124         35.44         70,19,6           69         WingA         12th         125         35.31         69,93,7           70         WingA	WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         125         35.31         69,93,672           WingA         12th         125         35.31         69,93,672	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,471
56         WingA         10th         104         35.44         67,00,           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         105,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA         11th         115         35.31         69,93,4           64         WingA         11th         116         35.31         69,93,4           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,4           66         WingA         12th         122         53.44         70,19,4           68         WingA         12th         123         35.44         70,19,4           69         WingA         12th         124         35.44         70,19,4           69         WingA	WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420           WingA         12th         124         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,064
55         WingA         10th         103         35.44         67,00.           56         WingA         10th         104         35.44         67,00.           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         105,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,7           68         WingA         12th         123         35.44         70,19,7           69         WingA	WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         123         35.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777           52         WingA         9th         96         35.31         66,75,777
54         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           55         WingA         10th         103         35.44         67,00,5           56         WingA         10th         105         35.31         66,75,           57         WingA         10th         106         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         105,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         11th         116         35.31         69,93,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,7           68         WingA	WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777
54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           66         WingA         12th         122         53.44         70,19,7           68         WingA<	WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588           WingA         12th         122         53.44         1,05,84,588      <	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356           51         WingA         9th         95         35.31         66,75,777
53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,3           56         WingA         10th         104         35.44         67,00,3           57         WingA         10th         105         35.31         66,75,5           58         WingA         10th         106         35.31         66,75,5           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA         12th         122         53.44         1,05,84,6           67         Wi	WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         11th         116         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         122         53.44         70,19,420           WingA         12th         123         35.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356	49         WingA         9th         93         35.44         67,00,356           50         WingA         9th         94         35.44         67,00,356
52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,3           56         WingA         10th         104         35.44         67,00,3           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         115         35.31         69,93,6           64         WingA         12th         121         54.94         1,08,81,6           65         WingA <td>WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356</td> <td>49 WingA 9th 93 35.44 67,00,356</td>	WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48         WingA         9th         92         53.44         1,01,03,471           49         WingA         9th         93         35.44         67,00,356	49 WingA 9th 93 35.44 67,00,356
51         WingA         9th         95         35.31         66,75,75           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         104         35.44         67,00,3           56         WingA         10th         105         35.31         66,75,3           58         WingA         10th         106         35.31         66,75,3           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         114         35.31         69,93,6           64         WingA         12th         115         35.31         69,93,6           65         WingA </td <td>WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
51         WingA         9th         95         35.31         66,75,75           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         104         35.44         67,00,3           56         WingA         10th         105         35.31         66,75,3           58         WingA         10th         106         35.31         66,75,3           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         114         35.31         69,93,6           64         WingA         12th         115         35.31         69,93,6           65         WingA </td <td>WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>52.44</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		52.44
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td>1 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1</td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td>1 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1</td></t<>		1 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td>  47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td>  47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<>	47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064	47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>52.44</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		52.44
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td></td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		
50         WingA         9th         94         35.44         67,00,           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,           55         WingA         10th         104         35.44         67,00,           56         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,           61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         12th         115         35.31         69,93,           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>48 Wind Oth 92 52.44 1.01.02.471</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		48 Wind Oth 92 52.44 1.01.02.471
50         WingA         9th         94         35.44         67,00,           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,           55         WingA         10th         104         35.44         67,00,           56         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,           61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         12th         115         35.31         69,93,           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>40 145-44 046 03 53.44 1.01.03.471</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		40 145-44 046 03 53.44 1.01.03.471
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td></td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td>17 11.11.67</td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td>17 11.11.67</td><td></td></t<>	17 11.11.67	
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td></td></t<>		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td></td></t<>		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td></td></t<>		
50         WingA         9th         94         35.44         67,00,           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,           55         WingA         10th         104         35.44         67,00,           56         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,           61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         12th         115         35.31         69,93,           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         115         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td><td></td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         114         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75.           52         WingA         10th         101         54.94         1,03,87.6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00.           55         WingA         10th         104         35.44         67,00.           56         WingA         10th         105         35.31         66,75.           58         WingA         10th         106         35.31         66,75.           59         WingA         11th         111         54.94         1,08,81.           60         WingA         11th         112         53.44         1,05,84.           61         WingA         11th         113         35.44         70,19.           62         WingA         11th         114         35.44         70,19.           63         WingA         12th         114         35.31         69,93.           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td><td></td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
51         WingA         9th         95         35.31         66,75,75           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         104         35.44         67,00,3           56         WingA         10th         105         35.31         66,75,3           58         WingA         10th         106         35.31         66,75,3           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         114         35.31         69,93,6           64         WingA         12th         115         35.31         69,93,6           65         WingA </td <td>WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
51         WingA         9th         95         35.31         66,75,75           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         104         35.44         67,00,3           56         WingA         10th         105         35.31         66,75,3           58         WingA         10th         106         35.31         66,75,3           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,6           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,6           61         WingA         11th         113         35.44         70,19,6           62         WingA         11th         114         35.44         70,19,6           63         WingA         11th         114         35.31         69,93,6           64         WingA         12th         115         35.31         69,93,6           65         WingA </td <td>WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420</td> <td>48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471</td> <td></td>	WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686           WingA         12th         122         53.44         70,19,420	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,0           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           55         WingA         10th         103         35.44         67,00,5           56         WingA         10th         104         35.44         67,00,5           57         WingA         10th         105         35.31         66,75,6           58         WingA         10th         106         35.31         66,75,6           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA         11th         114         35.44         70,19,4           63         WingA	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686	48 WingA 9th 92 53.44 1,01,03,471	
50         WingA         9th         94         35.44         67,00,           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         102         53.44         1,01,03,4           54         WingA         10th         103         35.44         67,00,           55         WingA         10th         104         35.44         67,00,           56         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,           60         WingA         11th         112         53.44         1,05,84,           61         WingA         11th         113         35.44         70,19,           62         WingA         11th         114         35.44         70,19,           63         WingA         12th         115         35.31         69,93,           64         WingA <t< td=""><td>WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686</td><td></td><td>48 WingA 9th 92 53.44 1.01.03.471</td></t<>	WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         115         35.31         69,93,672           WingA         12th         121         54.94         1,08,81,686		48 WingA 9th 92 53.44 1.01.03.471
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td></td></t<>		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         103         35.44         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         116         35.31         69,93,672           <t< td=""><td></td><td></td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         11th         116         35.31         69,93,672 <t< td=""><td></td><td></td></t<>		
49         WingA         9th         93         35.44         67,00.           50         WingA         9th         94         35.44         67,00.           51         WingA         9th         95         35.31         66,75,           52         WingA         9th         96         35.31         66,75,           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           55         WingA         10th         103         35.44         67,00,6           56         WingA         10th         104         35.34         67,00,6           57         WingA         10th         105         35.31         66,75,           58         WingA         10th         106         35.31         66,75,           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA         11th         112         53.44         70,19,4           61         WingA         11th         113         35.44         70,19,4           62         WingA <td< td=""><td>WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672           <t< td=""><td>  47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>  47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<></td></td<>	WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         113         35.44         70,19,420           WingA         11th         114         35.44         70,19,420           WingA         12th         115         35.31         69,93,672 <t< td=""><td>  47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td><td>  47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064  </td></t<>	47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064	47   WingA   9th   91   54.94   1,03,87,064
48         WingA         9th         92         53.44         1,01,03,4           49         WingA         9th         93         35.44         67,00,3           50         WingA         9th         94         35.44         67,00,3           51         WingA         9th         95         35.31         66,75,5           52         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           53         WingA         10th         101         54.94         1,03,87,6           54         WingA         10th         102         53.44         1,01,03,6           54         WingA         10th         103         35.44         67,00,3           55         WingA         10th         103         35.44         67,00,5           56         WingA         10th         104         35.34         67,00,5           57         WingA         10th         105         35.31         66,75,5           58         WingA         10th         106         35.31         66,75,5           59         WingA         11th         111         54.94         1,08,81,4           60         WingA	WingA         9th         92         53.44         1,01,03,471           WingA         9th         93         35.44         67,00,356           WingA         9th         94         35.44         67,00,356           WingA         9th         95         35.31         66,75,777           WingA         9th         96         35.31         66,75,777           WingA         10th         101         54.94         1,03,87,064           WingA         10th         102         53.44         1,01,03,471           WingA         10th         103         35.44         67,00,356           WingA         10th         104         35.44         67,00,356           WingA         10th         105         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         10th         106         35.31         66,75,777           WingA         11th         111         54.94         1,08,81,686           WingA         11th         112         53.44         1,05,84,588           WingA         11th         114         35.44         70,19,420 <t< td=""><td>47 WingA 9th 91 54.94 1.03.87.064</td><td>  47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064  </td></t<>	47 WingA 9th 91 54.94 1.03.87.064	47   WingA   9th   91   54.94   1.03.87.064



:::	ng-	18th	184	35.44	70,19,420
103	∴ ngA	18th	185	35.31	69,93,672
124	∴ngA	18th	186	35.31	69,93,672
155	W ngA	19th <sup>-</sup>	191	54.94	1,08,81,686
100	A ngA	19th	192	53.44	1,05,84,588
107	WingA	19th	193	35.44	70,19,420
108	WingA	19th	194	35.44	70,19,420
109	WingA	19th	195	35.31	69,93,672
110	WingA	19th	196	35.31	69,93,672
111	WingA	20th	201	54.94	1,08,81,686
112	WingA	20th	202	53.44	1,05,84,588
113	WingA	20th	203	35.44	70,19,420
114	WingA	20th	204	35.44	70,19,420
115	WingA	20th	205	35.31	69,93,672
116	WingA	20th	206	35.31	69,93,672
117	WingA	21st	211	54.94	1,13,76,308
118	WingA	21st	212	53.44	1,10,65,706
119	WingA	21st	213	35.44	73,38,485
120	WingA	21st	214	35.44	73,38,485
121	WingA	21st	215	35.31	73,11,566
122	WingA	21st	216	35.31	73,11,566
123	WingB	1st	11	38.79	69,84,489
124	WingB	1st	12	38.79	69,84,489
125	WingB	1st	13	38.79	69,84,489
	WingB	1st	14	39.01	
126	WingB	2nd	21	. 38.79	70,24,102 69,84,489
			22	38.79	69,84,489
128	WingB	2nd	23	38.79	
129	WingB	2nd		39.01	69,84,489
130	WingB	2nd 3rd	31		70,24,102
131	WingB		32	38.79	69,84,489
132	WingB	3rd		38.79	69,84,489
133	WingB	3rd	33	38.79	69,84,489
134	WingB	3rd		39.01	70,24,102
135	WingB	4th	41	38.79	69,84,489
136	WingB	4th	42	38.79	69,84,489
137	Wing8	4th	43	38.79	69,84,489
138	Wing8	4th	44	39.01	70,24,102
139	WingB	5th	51	38.79	73,33,713
140	WingB	5th	52	38.79	73,33,713
141	Wing8	5th	53	38.79	73,33,713
142	WingB	5th	54	39.01	73,75,307
143	WingB	6th	61	38.79	73,33,713
144	Wing8	6th	62	38.79	73,33,713
145	Wing8	6th	64	39.01	73,75,307
146	WingB	7th	71	38.79	73,33,713
147	Wing8	7th	72	38.79	73,33,713
148	WingB	7th	74	38.79	73,33,713
149	WingB	7th	74	39.01	73,75,307
150	WingB	8th	81	38.79	73,33,713
151	WingB	8th	82	38.79	73,33,713
152	WingB	8th	83	38.79	73,33,713
153	WingB	8th	84	39.01	73,75,307
154	WingB	9th	91	38.79	73,33,713
155	WingB	9th	92	38.79	73,33,713
156	WingB	9th	93	38.79	73,33,713
157	WingB	9th	94	39.01	73,75,307



158	Wing8	10th	101	38.79	73,33,713
159	WingB	10th	102	38.79	73,33,713
160	Wing8	10th	103	38.79	73,33,713
161	WingB		103	39.01	
		10th 11th	111	38.79	73,75,307
162	WingB				76,82,937
163	WingB	11th	112	38.79	76,82,937
164	WingB	11th	113	38.79	76,82,937
165	WingB	11th	114	39.01	77,26,512
166	WingB	12th	121	38.79	76,82,937
167	WingB	12th	122	38.79	76,82,937
168	WingB	12th	123	38.79	76,82,937
169	WingB	12th	124	39.01	77,26,512
170	WingB	13th	131	38.79	76,82,937
<b>1</b> 71	WingB	13th	132	38.79	76,82,937
172	WingB	13th	134	39.01	77,26,512
173	WingB	14th	141	38.79	76,82,937
174	WingB	14th	142	38.79	76,82,937
175	WingB	14th	143	38.79	76,82,937
176	WingB	14th	144	39.01	77,26,512
177	WingB	15th	151	38.79	76,82,937
178	WingB	15th	152	38.79	76,82,937
179	WingB	15th	153	38.79	76,82,937
180	Wing8	15th	154	39.01	77,26,512
181	WingB	16th	161	38.79	76,82,937
182	WingB	16th	162	38.79	76,82,937
183	WingB	16th	163	38.79	76,82,937
, 184	Wing8	16th	164	39.01	77,26,512
185	WingB	17th	171	38.79	76,82,937
186	WingB	17th	172	38.79	76,82,937
187	WingB	17th	173	38.79	76,82,937
188	WingB	17th	174	39.01	77,26,512
189	WingB	17th	181	38.79	76,82,937
190	WingB	18th	182	38.79	
_	1				76,82,937
191	WingB	18th	183	38.79	76,82,937
192	Wing8	18th	184	39.01	77,26,512
193	WingB	19th	191	38.79	76,82,937
194	WingB	19th	192	38.79	76,82,937
195	WingB	19th	193	38.79	76,82,937
196	WingB	19th	194	39.01	77,26,512
197	WingB	20th	201	38.79	76,82,937
198	WingB	20th	202	38.79	76,82,937
199	WingB	20th	203	38.79	76,82,937
200	WingB	20th	204	39.01	77,26,512
201	WingB	21st	211	38.79	80,32,162
202	WingB	21st	212	38.79	80,32,162
203	WingB	21st	213	38.79	80,32,162
204	WingB	21st	214	39.01	80,77,717
205	WingC	1st	11	39.01	70,24,102
206	WingC	1st	12	38.79	69,84,489
207	WingC	1st	13	38.79	69,84,489
208	WingC	1st	14	38.79	69,84,489
209	WingC	2nd	21	39.01	70,24,102
210	WingC	2nd	22	38.79	69,84,489
211	WingC	2nd	23	38.79	69,84,489
212	WingC	2nd	24	38.79	69,84,489
	TANINEC	2110	L 7	1 30.73	00,07,700



214	WingC	3rd	32	38.79	69,84,489
' 215	WingC	3rd	33	38.79	69,84,489
216	WingC	3rd	34	38.79	69,84,489
217	WingC	4th	41	39.01	70,24,102
218	WingC	4ŧh	42	38.79	69,84,489
219	WingC	4th	43	38.79	69,84,489
220	WingC	4th	44	38 79	69,84, 89
221	WingC	5th	51	39.01	73,75,307
222	WingC	5th	52	38.79	73,33,713
223	WingC	5th	53	38.79	73,33,713
224	WingC	5th	54	38.79	73,33,713
225	WingC	6th	61	39.01	73,75,307
226	WingC	6th	63	38.79	73,33,713
227	WingC	6th	64	38.79	73,33,713
228	WingC	7th	71	39.01	73,75,307
229	WingC	7th	72	38.79	73,33,713
230	WingC	7th	74	38.79	73,33,713
231	WingC	8th	81	39.01	73,75,307
232	WingC	8th	82	38.79	73,33,713
233	WingC	8th	83	38.79	73,33,713
234	WingC	8th	84	38.79	73,33,713
235	WingC	9th	91	39.01	73,75,307
236	WingC	9th	92	38.79	73,33,713
<b>.</b> 237	WingC	9th	93	38.79	73,33,713
238	WingC	9th	94	38.79	73,33,713
239	WingC	10th	101	39.01	73,75,307
240	WingC	10th	103	38.79	73,33,713
241	WingC	10th	102	38.79	73,33,713
242	WingC	10th	104	38.79	73,33,713
243	WingC	11th	111	39.01	77,26,512
244	WingC	11th	112	38.79	76,82,937
245	WingC	11th	113	38.79	76,82,937
246	WingC	11th	114	38.79	76,82,937
247	WingC	12th	121	39.01	77,26,512
248	WingC	12th	122	38.79	76,82,937
249	WingC	12th	123	38.79	76,82,937
250	WingC	12th	124	38.79	76,82,937
251	WingC	13th	131	39.01	77,26,512
252	WingC	13th	133	38.79	76,82,937
253	WingC	13th	134	38.79	76,82,937
254	WingC	14th	143	38.79	76,82,937
255	WingC	14th	144	38.79	76,82,937
256	WingC	15th	151	39.01	77,26,512
257	WingC	15th	152	38.79	76,82,937
258	WingC	15th	154	38.79	76,82,937
, 259	WingC	16th	161	39.01	77,26,512
260	WingC	16th	162	38.79	76,82,937
261	WingC	16th	164	38.79	76,82,937
262	WingC	17th	171	39.01	77,26,512
263	WingC	17th	172	38.79	76,82,937
264	WingC	17th	173	38.79	76,82,937
265	WingC	17th	174	38.79	76,82,937
266	WingC	18th	181	39.01	77,26,512
267	WingC	18th	182	38.79	76,82,937
268	WingC	18th	183	38.79	76,82,937
269	WingC	19th	191	39.01	77,26,512



		1.5			
270	WingC	19th	192	38.79	76,82,937
271	WingC	19th	193	38.79	76,82,937
272	WingC	19th	194	38.79	76,82,937
273	WingC	20th	201	39.01	77,26,512
274	WingC	20th	202	38.79	76,82,937
275	WingC	20th	203	38.79	76,82,937
276	WingC	20th	204	38.79	76,82,937
277	WingC	21th	211	39.01	80,77,717
278	WingC	21th	212	38.79	80,32,162
279	WingC	21th	213	38.79	80,32,162
280	WingC	21th	214	38.79	80,32,162
281	WingD	1st	11	35.75	64,37,109
282	WingD	1st	12	33.60	60,49,982
283	WingD	1st	13	55.63	1,00,16,682
284	WingD	1st	14	55.63	1,00,16,682
285	WingD	1st	15	35.25	63,47,080
286	WingD	1st	16	35.25	63,47,080
• 287	WingD	2nd	21	35.75	64,37,109
288	WingD	2nd	22	33.60	60,49,982
289	WingD	2nd	23	55.63	1,00,16,682
290	WingD	2nd	24	55.63	1,00,16,682
291	WingD	2nd	25	35.25	63,47,080
292	WingD	2nd	26	35.25	63,47,080
293	WingD	3rd	31	35.75	64,37,109
293	WingD	3rd	33	55.63	1,00,16,682
295	WingD	3rd	34	55.63	
295	$\overline{}$		35		1,00,16,682
	WingD	3rd		35.25	63,47,080
297	WingD	3rd	36	35.25	63,47,080
298	WingD	4th	41	35.75	64,37,109
299	WingD	4th	43	55.63	1,00,16,682
300	WingD	4th	44	55.63	1,00,16,682
301	WingD	4th	45	35.25	63,47,080
302	WingD	4th	46	35.25	63,47,080
303	WingD	5th	53	55.63	1,05,17,516
304	WingD	5th	54	55.63	1,05,17,516
305	WingD	5th	55	35.25	66,64,434
306	WingD	5th	56	35.25	66,64,434
307	WingD	6th	63	55.63	1,05,17,516
308	WingD	6th	64	55.63	1,05,17,516
309	WingD	6th_	65	35.25	66,64,434
310	WingD	6th	66	35.25	66,64,434
311	WingD	7th	71	35.75	67,58,965
312	WingD	7th	73	55.63	1,05,17,516
313	WingD	7th	74	55.63	1,05,17,516
314	WingD	7th	76	35.25	66,64,434
315	WingD	8th	81	35.75	67,58,965
316	WingD	8th	83	55.63	1,05,17,516
317	WingD	8th	84	55.63	1,05,17,516
318	WingD	8th	85	35.25	66,64,434
319	WingD	8th	86	35.25	66,64,434
320	WingD	9th	91	35.75	67,58,965
321	WingD	9th	93	55.63	1,05,17,516
322	WingD	9th	94	55.63	1,05,17,516
323	WingD	9th	95	35.25	66,64,434
324	WingD	9th	96	35.25	66,64,434
325	WingD	10th	101	35.75	67,58,965
323	VVINBU	10(1)	101	1 33.73	07,30,303

471V



226	MinaD	10th	103	55.63	1,05,17,516
326 327	WingD WingD	10th 10th	103	55.63	1,05,17,516
		10th	104	35.05	66,64,434
328	WingD			35.75	
329	WingD	11th	111	55.63	70,80,820
330	WingD	11th	113		1,10,18,350
331	WingD	11th	115	35.25	69,81,788
332	WingD	11th	116	35.25	69,81,788
333	WingD	12th	123	55.63	1,10,18,350
334	WingD	12th	126	35.25	69,81,788
335	WingD	13th	133	55.63	1,10,18,350
336	WingD	13th	135	35.25	69,81,788
337	WingD	13th	136	35.25	69,81,788
338	WingD	14th	141	35.75	70,80,820
339	WingD	14th	143	55.63	1,10,18,350
340	WingD	14th	145	35.25	69,81,788
341	WingD	15th	151	35.75	70,80,820
342	WingD	15th	153	55.63	1,10,18,350
343	WingD	16th	161	35.75	70,80,820
344	WingD	16th	163	55.63	1,10,18,350
345	WingD	16th	165	35.25	69,81,788
346	WingD	16th	166	35.25	69,81,788
347	WingD	17th	171	35.75	70,80,820
348	WingD	17th	173	55.63	1,10,18,350
349	WingD	17th	175	35.25	69,81,788
350	WingD	17th	176	35.25	69,81,788
351	WingD	18th	181	35.75	70,80,820
352	WingD	18th	183	55.63	1,10,18,350
353	WingD	18th	185	35.25	69,81,788
354	WingD	18th	186	35.25	69,81,788
355	WingD	19th	191	35.75	70,80,820
356	WingD	19th	193	55.63	1,10,18,350
357	WingD	19th	194	55.63	1,10,18,350
358	WingD	19th	195	35.25	69,81,788
359	WingD	19th	196	35.25	69,81,788
360	WingD	20th	201	35.75	70,80,820
361	WingD	20th	202	33.60	66,54,981
362	WingD	20th	203	55.63	1,10,18,350
363	WingD	20th	204	55.63	1,10,18,350
364	WingD	20th	205	35.25	69,81,788
365	WingD	20th	206	35.25	69,81,788
366	WingD	21st	211	35.75	74,02,676
367	WingD	21st	212	33.60	69,57,480
368	WingD	21st	213	55.63	1,15,19,184
369	WingD	21st	214	55.63	1,15,19,184
370	WingD	21st	215	35.25	72,99,142
	WingD	21st 21st	216	35.25	72,99,142
371			221	29.18	60,42,240
372	SRA Bldg		222	29.33	60,73,300
373	SRA Bldg		223	29.25	60,56,735
374	SRA Bldg		Shop	10.71	23,32,991
375	SRA Bldg	, Grd	3110þ	10.71	25,52,551
	TOTAL			15,245	2,93,14,05,322
	TOTAL			13,243	2,33,14,03,322



Table D

Comparison between Balance Cost and Receivables

Chapting

Sr. No	Particulars	Amount (Rs.)
(1)	(2)	(3)
1	Estimated Balance Cost to Complete the Real Estate Project	
	(Difference of Total Estimated Project cost less Cost incurred)	1,45,95,14,190
2	Balance amount of receivables from sold apartments as per Table C of this	
	certificate (as certified by Chartered Accountant as verified from the records and books of Accounts)	26,02,00,334
3	(i) Balance Unsold area (to be certified by Management and to be verified by CA from the records and books of accounts) (Sq. Mtr.)	15,245
	(ii) Estimated amount of sales proceeds in respect of unsold apartments (calculated as per ASR multiplied to unsold area as on the date of certificate, to be calculated and certified by CA) as per Table C to this certificate	2,93,14,05,322
4	Estimated receivables of ongoing project. [ Sum of 2 + 3 (ii)]	3,19,16,05,656
5	Amount to be deposited in Designated Account – 70% or 100% :	2,23,41,23,959
	IF 4 is greater than 1, then 70 % of the balance receivables of ongoing project will be deposited in designated Account	2,23,41,23,959
•	IF 4 is lesser than 1, then 100% of the of the balance receivables of ongoing project will be deposited in designated Account	

Table E

Sr. No	Particulars	Extract Designated Bank Account
		Details
		Actual Amount till Date ( From Start of
		bank account to till date) (30.06.2023)
1	Opening Balance	-
2	Deposits	3,72,48,206.80
3	Withdrawals	3,72,48,206.80
4	Closing Balance	

I hereby certify that required proportion of money, as specified in the act, collected from allottees of the project unit as indicated in Table C has been deposited in Designated RERA Bank Account.

I hereby certify that GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP has utilized the required proportion of money, as specified in the act, collected from allottees for this project only for land and construction of this project.



- shi & Co.

#### Table F

#### Means of Finance

		Estimated*	Proposed / Estimated	Actual
		( At time of	•	
Sr. No.	Particulars	Registration)	(As on the date of	(As on the date
		(in Rs.)	the Certificate)	of the Certificate)
		(proposed and	( in Rs.)	( in Rs.)
		indicative)		
1	Own Funds	50,00,00,000	80,00,00,000	76,68,94,948
2	Total Borrowed Fund (Secured)	70,00,00,000	70,00,00,000	5,00,00,000
	- Drawdown availed till date			
3	Total Borrowed Fund (Unsecured)	50,00,00,000	20,00,00,000	18,22,60,919
	- Drawdown availed till date			
4	Customer Receipts used for Project	73,07,23,000	73,07,23,000	5,32,11,724
5	Total Fund of Project	2,43,07,23,000	2,43,07,23,000	1,05,23,67,591
6	Total Estimated Cost ( As Per Table A)	2,43,07,23,000	2,43,07,23,000	97,12,08,810

#### Table G

#### Any Comments / Observations of CA

1	
2	
3	
4	

Yours Faithfully

For Udeshi & Co **Chartered Accountants** ICAI firm Reg. No. 13840W

(CA Shailesh V Udeshi)

Proprietor

Udin No. 23047660BGXEBA8916

Membership No 047660 (CA Shailesh V Udeshi)

Date: 15/07/2023 Place : Mumbai

Agreed and Accepted by:

M/S Goregaon Electres LLI

Goregaon (West),

(Mr. Anish Sh Partner

Date: 15/07/20

#### FORMAT -A

( Circular No.28/2021)

#### FLOW OF THE TITLE OF THE SAID PROPERTY

- All the documents referred herein above shall also form a part of this
  document and shall be read in verbatim as if the same is reproduced
  herein.
- Property Registry Card with respect to the said Property mentioned herein above.
- 3. Search Report dated 27th January, 2022, for 09 years from 2014 to 2022; Search Report dated 3rd April, 2014 for 03 years from 2012 to 2014 and, Search Report dated 5th February, 2013 for 53 years from 1961 to 2012 all taken by search clerk Mr. Shrinivas Chipkar from Sub-Registrar's Office.
- 4. Any other relevant title: Not Applicable.
- 5. Litigations if any: Not Applicable.

Dated this 18th day of February, 2022.

FOR LAW ORIGIN

comita Natalian

PARTNER

To the second 5 **)** 





#### FORMAL-A

(Coronian Novel & 2021).

Lo.
The Maharashtra Real Estate Regulatory Authority,
6th& 7th Floor. Housefin Bhavan.
Plot No.C-2, E-Block.
Bandra Kurla Complex.
Bandra (Fast), Mumbai-400051

## LEGAL TITLE REPORT

Sub.: Title Clearance Report with respect to all that piece and pascel of plot of land admeasuring 4916.5 squatrs, as per Property Register Card and hearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregoan, Taluka Borivali in the Registration District of Mumbai City and Sub District of Mumbai Suburban on which a Slum Rehabilitation Scheme has been undertaken pursuant to Letter of Intent dated 26". October,2016 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI and Revised Letter of Intent dated 10th September, 2020 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI and amended plans bearing no. P-S/PVT/0074/20141127/AP/S dated 20th December, 2021 issued by Slum Rehabilitation Authority (SRA) (said Plot) together with the sale Building to be known as "VIVAN" (being under construction as per the sanctioned plan by SRA) (said Sale Building) situate, lying and being at Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment.

ADVOCATES & SOLICITORS

Goregaon (West), Mumbai 400 104 and bounded as follows:- On or towards North: by Property bearing CTS No.90; On or towards East:- by Property bearing CTS No.98/1; On or towards South:- by Property bearing CTS No.98/2; and On or towards West:- by Road. The said Plot and the said Sale Building shall unless referred independently be hereinafter collectively referred to as "the said Property".

We have investigated the title of the following Property on request of M/s GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP, (formerly known as M/s, GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES PRIVATE LIMITED) a Limited Liability Partnership firm, registered under the provisions of Limited Liability Partnership Act, 2008 under LLP Identification No. AAL-5055 and having its registered Office at CTS No. 92, 93, 94 and 97, Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon (West), Mumbai – 400 104 ("Owners"):

1) Description of Property: All that piece and parcel of plot of land admeasuring 4916.5 sq.mtrs. as per Property Register Card and bearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregoan.

KLEY ST

ADVOCATES & SOLICITORS

Taluka Borivali in the Registration District of Mumbai City and Sub-District of Mumbai Suburban on which a Slum Rehabilitation Scheme has been undertaken pursuant to Letter of Intent dated 26th October. 2016 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI and Revised Letter of Intent dated  $10^{th}$ September, 2020 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI and Amended Plans bearing no. P-S/PVT/0074/20141127/AP/S dated 20th December, 2021 issued by Slum Rehabilitation Authority (SRA) (said Plot) together with the Sale Building to be known as "VIVAN" (being under construction as per the sanctioned plan by SRA) (said Sale Building) situate, lying and being at Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, Goregaon (West), Mumbai – 400 104 and bounded as follows:- On or towards North:- by Property bearing CTS No.90; On or towards East:by Property bearing CTS No.98/1; On or towards South:- by Property bearing CTS No.98/2; and On or towards West:- by Road.

### 2) The Documents of allotment of plot/Documents Relied upon:

)

(i) Original/Photocopy of Indenture dated 15th April, 1961 ("said Indenture") executed by and between (1) Shri. Dattatraya

Narayan Dabke for himself and as Karta and Manager of Joint

ADVOCATES &SOLICITORS

Family consisting of himself, his brothers Bhashar Narayan Dabke, Gopal Narayan Dabke, Sitaram Narayan Dabke, his mother Laxmibai (widow of Narayan Trembak Dabke), his minor brother Dayakar Narayan Dabke, his minor daughter Prabhavati Dattatraya Dabke, son Chandrakant Dattatraya, Jagdish Dattatraya Dabke and Madhu Dattatraya and minor sons and daughter of his brother Bhaskar Narayan Dabke viz. Suhas Bhaskar Dabke and Sulabha Bhaskar Dabke (2) Shri. Bhaskar Narayan Dabke, (3) Shri Gopal Narayan Dabke, (4) Shri. Sitaram Narayan Dabke (5) Smt. Laxmibai Narayan Dabke, (6) Dayakar Narayan Dabke being minor under the age of 18 years by his mother and duly appointed guardian the said Laxmibai Narayan Dabke (7) Prabhavati Dattatraya Dabke, Chandrakant Dattatraya Dabke, Jagdish Dattatraya Dabke, Madhu Dattatraya Dabke, being minor under age of 18 by their duly appointed guardian Mr. Dattatraya Narayan Dabke, (8) Suhas Bhaskar and Sulbha being minors under the age of 18 years by their duly appointed guardian the said Bhaskar Narayan Dabke (therein referred to as the Vendors) and one Ms. Kashibhai Sombhai Patel (therein referred to as the Confirming

ADVOCATES & SOLICITORS

Party) and M/s Goregaon Electrical Industries Pvt. Ltd. (therein referred to as the Purchasers) and duly registered with the Sub-Registrar of Assurances at Mumbai, under Registration No. BND-764-1961 in respect of all that piece and parcel of plot of land admeasuring 4840 sq.yds. equivalent to 4046.856 sq.mtrs bearing Survey No. 125 Hissa No. 4 situate at Village Goregaon, Taluka Borivali. District Bombay Suburban:

- (ii) Order dated 16th March, 1962 bearing no. ADC/LNDC 2121 passed by Additional District Deputy Collector BSD, Andheri in respect of Survey No. 125, Hissa No. 4 and 5 (Pt) along with Plan;
- (iii) Order dated 12th July, 1976 passed by the City Survey OfficeBSD, Mumbai;
- (iv) Kami Jast Patrak (KJP) 9/1980 in respect of Survey no. 125.

  Hissa No. 4 and 5 (Pt);
- (v) Proceedings before the Chief Executive Officer (CEO), Slum Rehabilitation Authority, SRA under section 3(C) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment), 1971 (Slum Act) filed by Nav Shakti Co-

operative Housing Society (Proposed);

)

- (vi) Public Notice dated 6th May, 2013 in the daily Newspaper

  Punyanagari (Marathi) published on 15th May, 2013 and

  Business Standard (English) on 17th May, 2013 thereby inviting

  claims and/or objections from the public at large;
- (vii) Objections filed by Goregaon Electrical Industries Private Limited in the proceedings before the CEO, SRA dated 9th May, 2013;
- (viii) Order dated 23<sup>rd</sup> October, 2013 passed by the CEO, SRA declaring the said Property as "Shum Rehabilitation Area" under Section 3 (C) of the Slum Act;
- (ix) Notification issued by the Slum Rehabilitation Authority bearing no. SRA/CTS/Desk-1/T-S1/3C/Navshakti/2013/1608 dated 3<sup>rd</sup> December, 2014:
- (x) Development Agreement dated 10th June, 2014 executed by and between New Nav Shakti Society (as Society) and the Owners (as Developers) along with Power of Attorney, Common Consent Letters etc.;
- (xi) Letter dated 27th November, 2014 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI issued by the Executive Engineer WS (SRA);

ADVOCATES & SOLICITORS

- (xii) Representation made by the Architect M/s. Pagnis & Pagnis to the AE (SRA) - VI, vide their letter dated 26th November, 2015. for amalgamation of Slum Scheme on the adjoining land bearing CTS no. 94 (pt), 95, 96, 97(pt) admeasuring about 674.95 sq.mtrs.;
- (xiii) Development Agreement dated 28th December, 2015 executed by and between the said Shree Nav Shakti Society (as Society) and the Owners herein (as Developers) along with Power of Attorney, Common Consent Letters etc.;
- (xiv) Proposal dated 22nd January, 2016, submitted to the AE (SRA-VI) for amalgamation of adjoining Scheme with ongoing SRA scheme on the portion of the said Plot with the CEO, SRA;
- (xv) Letter of Intent dated 26th October, 2016 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI:

)

- (xvi) IOA (Composite Building) dated 29th October, 2016 bearing No. SRA/ENG/3807/PS/PL/AP:
- (xvii) Commencement Certificate (Composite Building) dated 29th October, 2016 bearing No. SRA/ENG/3807/PS/PL/AP:

(xviii) Letter dated 21st June, 2017 bearing No. SRA/ENG/Desk-3/ od-

46/P issued by The Deputy Chief Engineer SRA;

- (xix) Registration Certificate for New Nav Shakti SRA Co-operative Housing Society, dated 9th August, 2017 bearing Registration No. MUM/SRA/HSG/(TC)/12812;
- (xx) Certificate of Registration of Conversion issued by Ministry of Corporate Affairs dated 25th December,2017 in favour of Goregaon Electrical Industries LLP;
- (xxi) Application dated 12th January,2019 made by the Architects to the Executive Engineer (SRA) for issuance of revised LOI:
- (xxii) Revised Letter of Intent dated 10th September,2020 bearing No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI;
- (xxiii) Amended plans approved/sanctioned by Executive Engineer -1

  SRA dated 30th September, 2020 bearing No.
  PS/PVT/0074/20141127/AP/R;
- (xxiv) IOA (Sale Building) dated 30th September, 2020 bearing No. SRA/ENG/PS/PVT/0074/20141127/AP/S;
- (xxv) Registration Certificate of Shree Nav Shakti SRA Co-operative
  Housing Society dated 21<sup>x</sup> January, 2021 bearing Registration
  No. MUM/SRA/HSG/(TC)/13090 of 2021;
- (xxvi) Commencement Certificate dated 29th October, 2016 bearing
  No. SRA/ENG/3807/PS/PL/AP for the Rehab Building was

ADVOCATES &SOLICITORS

- endorsed by the Executive Engineer (SRA) on 28th January, 2021 bearing no. P-S/PVT/0074/20141127/AP/R;
- (xxvii) Letter dated 15th April, 2021 bearing No. CTS.

  Malad/SRA/demarcation Survey/CTS No. 92 to

  97/MO.R.N.823/2021 issued by the City Survey Office;
- (xxviii) Commencement Certificate (Sale Building) dated 2<sup>nd</sup>
  November, 2021 bearing No.

  \$RA/ENG/PS/PVT/0074/20141127/AP/S;
- (xxix) Amended Plans dated 20th December, 2021 bearing No. P-S/PVT/0074/20141127/Ap/S in respect of the said Sale Building;
- (xxx) All the papers and proceedings of Appeal No. 62 of 2014 filed before The District Superintendent of Land Records, Mumbai by Dayaram Dhannu Yadav and Anr. (as Appellant) Versus M/s. Goregaon Electrical Industries Private Limited and Ors. (as Respondent) alongwith Order dated 30th September,2015 passed therein;

)

(xxxi) All the papers and proceedings of Appeal bearing No.418 of 2015 filed by M/s. Goregaon Electrical Industries Private Limited and Ors. (as Appellant) and Dayaram Dhannu Yadav

and Anr. (as Respondent) filed before the Deputy Director Land Record, Konkan Division alongwith Order dated 30th January,2017;

- (xxxii) All the papers and proceedings of Appeal No. 473 of 2017 filed before The District Superintendent of Land Records, Mumbai by Dayaram Dhannu Yadav and Anr. (as Appellant) Versus M/s. Goregaon Electrical Industries Private Limited and Ors. (as Respondent) alongwith Order dated 30th July,2017 passed therein;
- (xxxiii) All papers and proceedings of Suit no.576 of 2015 filed before the Hon'ble City Civil Court, Dindoshi by Navrangidevi Yadav & ors. (as Plaintiffs) and the Owners and Ors. (as Defendants);
- (xxxiv) All papers and proceedings of Revision Application No.723 of 2018 filed before the Deputy Director of Land Records;
- (xxxv)All papers and proceedings of Suit No. 1571 of 2021, filed before City Civil Court, Dindoshi;
- (xxxvi) Appeal/Application no. 90 of 2021 filed before the Apex Grievance Redressal Committee.

# LAW ORIGIN

ADVOCATES &SOLICITORS

- (xxxvii) Letter dated 15th April, 2021 along with the Plans addressed by the City Survey Officer, Malad, to the District Director of Land records, Mumbai;
- (xxxviii) Approved Layout Plans, Annexure-III and Annexure-III issued by SRA from time to time;
- (xxxix) Property Register Card for CTS Nos. 92 to 97 of Village Goregaon, Taluka Borivali, District of Mumbai 400 104;
- (xl) 7/12 Extracts;

)

- (xli) DP remarks dated 29th May, 2020;
- (xlii) Search report dated 27.01.2022, 03.04.2014 and 05.02.2013 issued by search Clerk Mr.Shrinivas Chipkar in respect of the said Property.
- 3) On perusal of the above referred documents and all other relevant documents provided by the said Owners we are of the opinion that the Title of M/s GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP, a Limited Liability Partnership (formerly known as M/s. GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES PRIVATE LIMITED) to the said property is clear and marketable and without any encumbrances and the Owners have full power of absolute authority to develop the said Plot by constructing thereon the Rehab

# LAW ORIGIN

ADVOCATES & SOLICITORS

Building and the said Sale Building as per the duly approved/sanctioned plan by SRA from time to time.

4) Owner of the Land:

M/s GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP, (formerly known as M/s. GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES PRIVATE LIMITED) the Owner of plots of land bearing CTS Nos. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregaon, Taluka Borivali.

5) The separate report reflecting the flow of the title of the said Cwners i.e. M/s GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP, (formerly known as M/s. GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES PRIVATE LIMITED) on the said Property is submitted.

Dated this 18th day of February, 2022

For Law Origin,

Partner



275,007.53

# Government of India Form GST REG-06

[See Rule 10(1)]

## **Registration Certificate**

**Registration Number:** 27AASFG1617M1ZY

J.	Legal Name		GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP			
2.	Trade Name, if any		GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP			
3.	Constitution of Business		Limited Liab	ility Partnership	)	
4.	Address of Principal Place of Business		CTS NO 92 93 94, RAM MANDIR ROAD BEHIND SEJAL KAJAL APT, GOREGAON WEST, MUMBAI, Mumbai Suburban, Maharashtra, 400104			
5.	Date of Liability					
6.	Period of Validity		From	14/06/2018	То	NA
7.	Type of Registration		Regular			
8.	Particulars of Approving	Authority	Maharashtra			
Signa	ture		Not Verified gned by DS GC VICES AX NE 8.07.09-04:52:5	ODS TWORK 1 1 IST		
Name Waman J		Jadhav				
Designation STATE 7		TAX OFFICER				
Jurisdictional Office MUMBA		AI NODAL DIVISION-9				
9. Dat	te of issue of Certificate	09/07/20	18			
Note:	The registration certificate is	required to b	e prominently	displayed at al	l places of t	ousiness in the State.

This is a system generated digitally signed Registration Certificate issued based on the approval of application granted on 14/06/2018 by the jurisdictional authority.



GSTIN

27AASFG1617M1ZY

Legal Name

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP

Trade Name, if any

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP

#### **Details of Additional Places of Business**

Total Number of Additional Places of Business in the State

0

ř

•



GSTIN

27AASFG1617M1ZY

Legal Name

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP

Trade Name, if any

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP

## **Details of Designated Partners**

ì	_	Name	MANISH DILIP SHAH
	8	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra
2		Name	ANISH DILIP SHAH
	<b>*</b>	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra
3		Name	NILIMA JAYANTILAL PARMAR
	ũ	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra
4		Name	JAYANTILAL MAGRAJ PARMAR
	ò	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra
5		Name	JEEGAR JAYANTILAL PARMAR
	e.	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra
6		Name	ASHAPURA OPTIONS PRIVATE LIMITED
	5	Designation/Status	PARTNER
		Resident of State	Maharashtra



## Maharashtra Real Estate Regulatory Authority

## REGISTRATION CERTIFICATE OF PROJECT

FORM 'C' [See rule 6(a)]

This registration is granted under section 5 of the Act to the following project under project registration number : **P51800035019** 

Project: VIVAN , Plot Bearing / CTS / Survey / Final Plot No.: CTS NO 92 TO 97at Borivali, Borivali, Mumbai Suburban, 400104;

- 1. Goregaon Electrical Industries Llp having its registered office / principal place of business at *Tehsil: Andheri, District: Mumbai Suburban, Pin: 400057.*
- 2. This registration is granted subject to the following conditions, namely:-
  - The promoter shall enter into an agreement for sale with the allottees;
  - The promoter shall execute and register a conveyance deed in favour of the allottee or the association of the
    allottees, as the case may be, of the apartment or the common areas as per Rule 9 of Maharashtra Real Estate
    (Regulation and Development) (Registration of Real Estate Projects, Registration of Real Estate Agents, Rates
    of Interest and Disclosures on Website) Rules, 2017;
  - The promoter shall deposit seventy percent of the amounts realised by the promoter in a separate account to be
    maintained in a schedule bank to cover the cost of construction and the land cost to be used only for that purpose
    as per sub- clause (D) of clause (I) of sub-section (2) of section 4 read with Rule 5;
    - That entire of the amounts to be realised hereinafter by promoter for the real estate project from the allottees, from time to time, shall be deposited in a separate account to be maintained in a scheduled bank to cover the cost of construction and the land cost and shall be used only for that purpose, since the estimated receivable of the project is less than the estimated cost of completion of the project.
  - The Registration shall be valid for a period commencing from 28/04/2022 and ending with 31/12/2028 unless renewed by the Maharashtra Real Estate Regulatory Authority in accordance with section 5 of the Act read with rule 6.
  - The promoter shall comply with the provisions of the Act and the rules and regulations made there under;
  - o That the promoter shall take all the pending approvals from the competent authorities
- 3. If the above mentioned conditions are not fulfilled by the promoter, the Authority may take necessary action against the promoter including revoking the registration granted herein, as per the Act and the rules and regulations made there under.

Signature valid
Digitally Signed by
Dr. Vasant Fremanand Prabhu
(Secret F, MahaRERA)
Date:28-04-2022 18:01:54

Dated: 28/04/2022 Place: Mumbai Signature and seal of the Authorized Officer Maharashtra Real Estate Regulatory Authority )



### **SLUM REHABILITATION AUTHORITY**

Administrative Building, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051 MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 (FORM "A")

No. SRA/ENG/3807/PS/PL/AP 29 OCT 2016

#### COMMENCEMENT CERTIFICATE

CCMPCSITE BLDG.

TO, M/s. Goregaon Electrical Industries Pvt.Ltd. Ram Mandir Road, Behind Sejal Kahal Aptt.,

Goregaon (West	), Mumbai-400 1	04.		
Permission and grant of Town Planning Act, 196 Regional and Town Pla	your application No. of Commencement Cert 6 to carry out development nning Act, 1966 to erect 3. 94(pt.) & 97	ent and building p	ction 44 & 69 of the I	
	Sales of the			
of vilage Gore	gaon .	T.P.S. No.		
ward P/S	. Situated at T	aluka Bori		on (W), Mumbai
U/R No SRA/	ent Certificate/Building ENG/2801/PS/PL/ ENG/3807/PS/PL/	LOI		ce of mentioned In LOI dt: 26/10/201 dt. 29/10/201
of the Public Stre  That no new build to be used by an  The Commenceme However the const  This permission of c  for construction is not period shall be in r application for fres  This Certificate is (a) The development out or the use (b) Any of the cutor of the C.E.O. (c)  The C.E.O. (misrepresent and 45 of th  The conditions of assignees, admin	ing or part thereof shall by reason until occupance int Certificate/Development ruction work should be concess not entitle you to depastal Zone Management commenced this Comminston under section liable to be revoked by ment work in respect of which is contravened or (SRA) is contravened or (SRA) is satisfied that lation and the applicant all be deemed to have called the management of the certificate shall be listrators and successors (SRA) has appointed SRA exercise his powers and successors and successors of the certificate shall be deemed to have called the certificate shall be listrators.	be occupied or a y permission had to permission shall remembered within the velop land which the plan. The C.E.O. (SR which permission ordance with the highest the same is on and every personand to the devery personand to the permission ordance with the highest the same is on and every personand to the devery personand to the permission ordance with the same is on and every personand to the devery and the permission or the devery personand to the permission or the development of the permission	allowed to be occupied been granted. The seem granted been granted by the angle of the seem of the see	rfrom the date of its issue. date of its issue. u or in contravention of y year but such extended not bar any subsequent own Planning Act. 1966. certificate Is not carried restrictions imposed by icant through fraud or the or under him In such travention of section 43 on his heirs, executors, ugh or under him.

For and on behalf of Local Authority The Slum Rehabilitation Authority

> Executive Engineer (SRA) V FOR

CHIEF EXECUTIVE OFFICER (SLUM REHABILITATION AUTHORITY) SFA/ENG) P-5/PYT/0074/2014/127/AP/R
30 SEP 2020

This plinth c.c. is re-endorsed as per Approved
amended plan data 30/09/2020

Executive Engineer

Slum Rehabilitation Authority

P\_S/PVT/9074/29141127/AP/R 12 8 JAN 2021

This C.C for rehab building is further extended upto full height i.e basement + ground + 1st to 22nd upper floors including LVR and OHWT as per approved amended plans dated 30/09/2020.

Executive Engineer
Slum Rehabilitation Authority



SATE ALLE

Of VERGER LEADING

ww 292

# SLUM REHABILITATION AUTHORITY

Managara a describidada de la companya de la compan


No 3-1/3-3/25/27/0074/20141125, 20/ -

	244/ 2 - 3/ 5 3/ 5 4/ 00/ 4/ 5	3.4.12 7.1.7
ŧ.,	COMMENCEMENT CERTIFICATE	Carle permitte,
M/s. Goragen Flant:	rical Industries ELP	5 7 NS 1 202
		1 1171 202
	lmark Business Pie e,	
opp Gurunanak Hespi	tal, Sandra (Bast), Alabai-	<b>-</b> 51
Sir.	6	
With reference to your applic	ation No. 5667 dated 25	5/64/2020 for Developmen
Permission and grant of Commer	ncement Certificate under section 44 & 69 o	f the Maharashtra Regional Tow
Planning Act, 1966 to carry out	f development and building permission of	nder section 45 of Maharashtr
CISNG 92, 93, 94, 95	966 to erect a building on plot No	
The state of the s		
	The state of the s	
of vilage Goregaer.		
ward P/S	Squaledat Goregaon (west)	
The Commonweal Cod Ea		
U/RNo SBA/ENG/2801/P	ate / Boilding Permit is granted subject to comp	of 10/09/2020
IDAJUIRNG SRA/ENG/P-S/	5/PL/L01 NT/0074/20141127/AP/5	or 30/09/2020
and on following conditions		वर उत्तराजी न्या
provision of coase of Torre Man If coastnicton is not commen period that he are case ex- controlled to the hermal (e) the convertence to cat or the use thereof is (b) = Any of the concelor the C.E.D. (SRA) is co	on work should be commenced within three mo- title you to develop land which does not vest against Plan used this Commencement Certified is renewal used three years provided further that such lai under section 44 of the Maharashtra Regions which by the C.E. O. (SRA) if:  It is preciof which permission is granted or and in accordance with the sanctioned plans, which is which the same is granted or an introduced or not complied with.  Subsided that the same is obtained by applicant and every person deriving the three carried out the development of the binding not only on the applic	the you or in contravention of the ble every year but such extended pose shall not bar any subsequent at and Town Planning Act. 1966.  Index tills certificate is not carried by of the restrictions imposed by the applicant through fraud or let through or under him in such work in contravention of section
	Shrift S.R.Tank	
	o provent and functions of the Planning Au	Palonly under section 45 of the
	Top Slab of Basement (	
	For and	Plinth Levell
	The Siu	on behalf of Local Authority Rehabilitation Authority  2.[11]2.  cutive Engineer(SRA)  FOR

This Plinth C.C for sale wind A-B-C-D of sale building to re-endorsed as per amended approve plans (a) ed 20-1/2-2021.

B. ...

Executive Engineer Slum Rehabilitation Authority



Scanned with CamScanner

# SLUM REHABILITATIONAUTHORITY

SRA/ENG/2801/PS/PL/LOI

Subject:

Revised LOI with proposed Amalgamation of adjoining S.R. scheme bearing CTS nos. 94(pt), 95, 96 & 97(pt) with ongoing S.R. Scheme bearing CTS nos. 92, 93 under regulation 33 (10) of DCPR of 2034 of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), Mumbai. Known as New Nav Shakti SRA C.H.S. (Ltd.) & Shree Nav Shakti SRA CHS (Prop).

Architect:

M/s. Pagnis & Pagnis

Developer:

M/s. Goregaon Electrical Industries LLP

Society:

New Nav Shakti SRA C.H.S. (prop.) & Shree Nav Shakti

SRA CHS (prop).

Architect vide his application at page C-1471 to C-1473 has proposed to convert S.R. Scheme under reference from DCR-1991 to DCPR-2034 and accordingly has requested to approve and issue revised LOI for the scheme. Further, Architect has requested to grant relaxation/concessions for proposed Rehab Building & Sale building in the layout with respect to planning as per of Reg. 33(10) of DCPR, 2034.

#### Brief history:

The S. R. Scheme on plot bearing 92, 93, 94 (pt), 95, 96 & 97 (pt) of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), Mumbai was accepted on the LOI for the same was issued 27/11/2014 and SRA/ENG/2801/PS/PL/LOI on 26/10/2016 (Copy of LOI scrutiny report and copy of LOI is as at Pg. No. 209 to 233. IOA of Composite Building comprising of Ground+ 1st to 23rd upper floor having height of 69.75 Mt. approved & issued on 29/10/2016. Plinth C.C. of Composite Building issued on 29/10/2016.

Salient fortures of Amelianmeted S.D. Sahama

T	. Salient leatures of Amalgamate	ed S.R. Scheme:		
1	Name of the Slum	New Nav Shakti SRA C.H.S. (prop.) & Shre		
		Nav Shakti SRA CHS (prop).		
2	C.T.S. No.	C.T.S No. 92, 93, 94, 95, 96, & 97 of Village		
		Goregaon, Taluka Borivali, P/S Ward,		
		Goregaon (West), Mumbai		
3	Zone	"Shopping Cum Residential Zone" and		
		partly in "Commercial (I.D.) Zone		
4	Reservation	MMRDA Remarks at Page C-1521 to C-		
		1523		
5	Ownership of the land.	Private		
6	Area of Plot	4835.518 Sq. Mt.		
		<del></del>		

SE (S.R.A.) A.E. (S.R.A.) Slum Rahabilland

7	Proposed D.P. Road	31.328 Sq. Mt.		
8	Net area for calculation of density.	4804.19 Sq. Mt.		Mt.
	VI)- X)		т	
9	No. of tenements as per annexure-	Total	=	144 Nos.
	II, & Supplementary Annexure II	Residential	=	129 Nos.
		Resi cum Comm.	=	02 Nos.
		Commercial	=	13 Nos.
10	Nos. of PAP tenements required as		NIL	
	per the density.			
11	Density of existing tenements on	845.92 tenements/ne	t hec	tare
	net plot as per clause 3.13 of DCR			
	33(10) (No. of tenants X 10000/			
	Net area of plot			

The said Revised LOI of the above referred S.R. Scheme was under scrutiny and was within 33 files, by Hon'ble HPC- ACB for non i.e.

Seeking concision for not applying 3.12D i.e. provision for all eligible & non eligible tenants as the scheme previously going on and plinth C.C. is issued. Now Architect had Amended planning as per 2034 and had made provision for all the tenants.

Now Architect has proposed conversion of entire scheme in DCPR 2034, due to increase in eligibility & amalgamation of Scheme as stated below:

- i) Amalgamation:- Architect has proposed amalgamation of ongoing scheme "New Nav Shakti SRA C.H.S. (prop.)" bearing CTS nos. 92,93. with adjoining "Shree Nav Shakti SRA CHS (prop)" on plot bearing CTS nos. 94(pt), 95, 96 & 97(pt).
- ii) Revised LOI: Architect has proposed revision in LOI due to Amalgamation of adjoining scheme.
- iii) Amendments in Planning: Due to Amalgamation and Additional Eligibility Architect has proposed amendment in Planning of Rehab Building & Sale Building of IOA.

#### Change of Name of Developer:-

In this case, The LOI for S.R. Scheme is approved vide under no. SRA/ENG/2801/PS/PL/LOI dated 26/10/2016 in the name of M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd.

Now, the Developer M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd has submitted an application to change the status of their Private Limited to M/s. Goregaon Electrical Industries LLP. It is to be mentioned here that there is no change in percentage or partners of the firm.

The same will be intimated to F.C. (SRA) for replacement of Bank Guarantee & Annexure-III in the name of M/s. Goregaon Electrical Industries LLP and issue

FC

the LOI in the name of developers M/s. Goregaon Electrical Industries LLP subject to change in Annexure-III by F.C. (SRA).

In view of above Hon'ble CEO(SRA)'s approval is requested to allow to change the stutas of developers company M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd. to M/s. Goregaon Electrical Industries LLP & to replace the Bank Guarantee & Annexure-III in the name of M/s. Goregaon Electrical Industries LLP and issue the LOI in the name of developer M/s. Goregaon Electrical Industries LLP subject to change in Annexure-III by F.C. (SRA).

### 1. Amalgamation of Scheme:

In the instance case LOI for the S. R. Scheme on plot bearing 92, 93, having area 915.500 sq mts. & non slum area 3196.538 Sq. Mt. was issued under No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI on 26/10/2016, IOA of Composite Building comprising of Ground+ 1st to 23rd upper floor having height of 69.75 Mt. approved & issued on 29/10/2016. Plinth C.C. of Composite Building issued on 29/10/2016.

Architect has also submitted the S.R. Scheme on adjoining plot in the name "Shree Nav Shakti SRA CHS (prop)" having area of 674.95 Sq. mts. on plot bearing CTS nos. 94(pt), 95, 96 & 97(pt).

Now Architect has proposed amalgamation of ongoing S.R. Scheme vide representation as at page C-1471 to C-1473 i.e. for S.R. Scheme on plot bearing C.T.S. no. 92, 93 having slum area 915.50 Sq. Mt. & Non Slum area 3196.538 Sq. Mt. known as New Nav Shakti SRA CHS (Prop.) with adjoining S.R. Scheme on plot bearing CTS nos. 94 (pt), 95, 96 & 97 (pt) having slum area of 723.48 Sq. mts. of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), known as Shree Nav Shakti SRA CHS (Prop.)

In view of above Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow amalgamation of "New Nav Shakti SRA C.H.S. (prop.)" with adjoining "Shree Nav Shakti SRA CHS (prop)"and to continue the existing file no of "New Nav Shakti SRA C.H.S. (prop.)" for the amalgamated scheme.

### Ownership of plot:-

As per the P.R. Card at page C-705 to C-715, plot bearing CTS no. 92, 93, 94(pt), 95, 96, & 97 of Village Goregaon, Taluka Borivali at Ram Mandir Road, Goregoan (W), owned by Goregoan Electrical Industries Pvt. Ltd., however developer has requested to issue revised LOI in the name M/s. Goregoan Electricals Industries LLP. The resolution of the company to develop the land by M/s. Goregoan Electricals Industries LLP shall be submitted in due course of time.

#### 3. Status of slum:-

The said plot is declared slum under / sec. 3C (I) of Maharashtra Area (Improvement Clearance and Re development) Act 1971, and certified by Dy. Collector (Goregoan) vide certified Annexure-II, copy dated 16.01.2016 &

S.E. (S.R.A.) A.E. (S.R.A.) Slum Rehabilitation Authorn

'A'

10.04.2017 vide page C-833 to C-901 & C-1317 to C-1403. Architect has made provision for all the tenements certified in Annexure II, as such scrutiny sheet shall be submitted in due course of time.

#### 4. Area of plot:

As per Reg. 7.1 of DCPR 2034 the development of slum contagious non slum area may be allowed together provided slum area shall be more than 51% of scheme area.

Architect has stated that the amalgamation of slum & non slum plot was approved & LOI for the amalgamated scheme was issued on 26.10.2016 as per the provision of DCR 1991. & also plinth C.C. of Composite Building on granted on 29.10.2016. on site plinth of composite building is completed & hence Architect has requested not to insist the provision of Reg. 7.1 of DCPR 2034.

At the time of acceptance of the scheme on CTS nos. 94 (pt), 95, 96 & 97 (pt) as per architect area certification the scheme was accepted for the slum area 674.95 Sq. Mt. thereafter Annexure-II certified by component Authority i.e. Dy. Collector (Goregoan) & has certified area as 723.48 Sq. Mt. Now Architect vide his C-1261 letter certified the area as 723.48 Sq. Mt. instead of 674.95 Sq. Mt. Hence, as per architect proposal phase I- slum area works out 915.50 Sq. Mt. & phase-II slum area works out to 723.48 Sq. Mt. instead of 674. 95 Sq. Mt.

The Architect has submitted various documents for the Plot Area.

- 1. Architect Plot Area Affidavit the plot area is 4835.518 Sq. Mt. out of which 1638.98 Sq. Mt. is slum plot & 3196.538 Sq. Mt. is non-slum plot as at page C-1261.
- 2. Developer Plot Area Affidavit the plot area is 4835.518 Sq. Mt. out of which 1638.98 Sq. Mt. is slum plot & 3196.538 Sq. Mt. is non-slum plot as at page C-1263.
- 3. As per the slum area certified vide Annexure-II by Dy. Collector (Goregoan), the plot area considered for the S.R. Scheme is 1638.98 Sq. Mt. as at page C-1317 to C-1403

In view of above Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to accept the plot area of 1638.98 Sq. Mt. Slum plot i.e. for Phase-I 915.50 Sq. Mt. & Phase-II 723.48 Sq. Mt. and 3196.538 non slum plot.

### 5. Eligibility of Slum Dwellers:

In this case, Dy. Collector (Goregoan) has certified Annexure II as at page C-1317 to C-1403.

As per clause 3.12(A) & 3.12(C) Reg. 33(10) of DCPR- 2034, the architect has made provision for alternative accommodation for all the slum dwellers as listed in Annexure-II. Accordingly, all slum dwellers are adopted for alternative accommodation in the S. R. Scheme under reference.

Further, architect has proposed to make provision for all the tenements as per certified Annexure-II, and the details of the eligibility as considered by Architect is as follows. Eligibility in ambiguity for user is considered as per the letter from developer regarding the user as at page C-1527.

New Nav Shakti SRA C.H.S. (prop.) on going

User	Eligible	Non- Eligible	Not Decided	Outside CTS Boundary	Not ready for survey	Clo	Recei ved Via Maha- onine	Total
1) Resi.	16	15	07	02	16	09		65
2) Comm.	02	02	05	-		01	-	10
3) R/C		-		-		01		01
Total	18	17	12	02	16	11	-	76

Shree Nav Shakti SRA CHS (prop)

User	Eligible	Non- Eligible	Not Decided	Outside CTS Boundary	Not ready for survey	Clo sed	Recei ved Via Maha- onine	Total
1) Resi.	47	14	03	-	_	-	-	64
2) Comm,	01	02	-		N	-	-	03
3) R/C		_	-	_		-	01	01
Total	48	16	03	-	-	-	01	68

New Nav Shakti SRA CHS (prop). & Shree Nav Shakti SRA CHS (prop)

User	Eligible	Non- Eligible	Not Decided	Outside CTS Boundary	Not ready for survey	Clo	Recei ved Via Maha- onine	Total
1) Resi.	63	29	10	02	16	09	-	129
2) Comm.	03	04	05	-	-	01	-	13
3) R/C	n	-		-		01	01	02
Total	66	33	15	02	16	11	01	144

In view of the above Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to accept of request of Architect Non-eligible for the user which not specified in Annexure-II shall be certified by Developer.

S.E. (S.R.A.) A.E. (S.R.A.)

Executive Engineer
Slum Rehabilitation Authors

#### 6. Conversion of ongoing S.R. Scheme from DCR 1991 to DCPR 2034:

Architect vide his application has requested to convert of ongoing S.R. Scheme under reference as per DCPR 2034 and allow rehab units of 27.88 sq.mt as per regulation 9(6)(a) of DCPR 2034. The same is permissible as per clause 11 of regulation 33(10) and regulation 9(6) of DCPR-2034. The resolution of society of conversion of the scheme from DCR 1991 to DCPR 2034 shall be submitted to due course of time.

#### 7. Remarks from MMRDA:-

As per MMRDA Remarks at page C-1521 to C-1523, The plot under reference partly fall in "Commercial Cum residential Zone" and Partly fall in "Commercial (I.D.) Zone" and is slightly affected by 30.00 mts. Wide road.

#### 7.1. Access:-

As per D.P. Remarks the plot is affected by 30.00 Mt. wide Ram Mandir Road which will be developed along with development of S.R. Scheme.

### 8. Provision of Amenity open Space / Layout open space (LOS):-

#### 8.1. Amenity Open Space:-

As per the provisions of Regulation no. 14 of DCPR-2034, in plots/lay-outs of the land admeasuring 4000 sq. m or more (excluding the area under Road set back/D.P. Road) in Residential and Commercial Zones, amenity areas shall be provided with a perpetual independent right of way and shall be handed over to MCGM.

The area of the plot i.e. the net plot area is more than 4,000 Sq. Mt., the provision of newly sanctioned DCPR-2034 requires, provision of Amenity open space as per the provisions of Reg. No. 14(A) to the extent of 5% on net plot area.

As per the even provisions, they said 'AOS' shall remain open to sky & the requirement of 'AOS' is further relaxed (to 35% of the open space derived from Reg. No. 14(A) of DCPR-2034). The requirement of open space works out to 84.073 Sq. Mt. in the instant case.

Never the less, the permissions for Rehab wing plinth C.C. constructed on site & prior to coming in force of DCPR-2034.

The plot is affected by road on one sides, besides there is a high tenements density on the plot, requirement of open spaces between two wings DCPR-2034. As such there is no space left to provide on open 'AOS' adm. 84.073 Sq. Mt. as per the provisions of Reg. No. 14(A) of DCPR-2034.

The principle of estoppels shall therefore lawfully prevail.

Never the less, the Transition policy Circular T3 issued recently on 24.01.2019 by Hon'ble MC of MCGM speaks of recovering the premium in such genuine cases, however, the finalization to the said Circular is awaited on account of similar provisions in Reg. No. 14(B) of DCPR-2034 relevant to 1 to R conversion.

However, in the instant scheme, the existing tenement density of the plot is more than 845.92 T/s per Ha. The plot u/ref is majorly affected in road set back. Plot is of odd shape, there is no such scope, evaluate & therefore, superstructures height in this vicinity have been restricted, under the circumnutates it is not possible to insist physical provision of 5% AOS on plot as per Reg. No. 14(A) of DCPR-2034, It is therefore submitted that this is a bonafide case where hardship is absolutely demonstrated.

It is therefore proposed to recover the applicable premium against not providing amenity open space as seen as policy in this regards is decided by MCGM.

In view of above, Hon'ble CEO (SRA) approval is requested to allow not providing physical provision of 5% AOS on plot as per Reg. No. 14(A) of DCPR-2034 as seen as policy in this regards is decided by MCGM. Subject to recovering the premium. Civalar NOT-5 (CHE/DP/10 httgen 7.5 police

Dt 4-9-2010 1(ii)

8.2. Layout open space (LOS):-

Layout open space (LOS):-

E'

The net plot area of scheme under reference is 1638.98 Sq. Mt. As per Regulation 27 (1)(a)(i) and clause 6.11 of Regulation no. 33(10) of DCPR-2034 8% Layout open space shall be maintained at ground level.

The net plot area of non-slum of scheme under reference is (3196.538 Sq. Mt. - internal acess 760.23 Sq. Mt.) = 2436.308 Sq. Mt. As per Regulation 27 (1)(a)(i) and clause 6.11 of Regulation no. 33(10) of DCPR-2034 20% Layout open space shall be maintained at ground level.

In this case, Architect has proposed recreational spaces partly paved of area admeasuring 185.514 Sq. Mt. i.e. 8.00% of net slum plot area in odd shape, touching to building & compound wall & inadequate size & 699 Sq. Mt. i.e. 20.00% of net non-slum plot area in odd shape, touching to building & compound wall & inadequate size due to planning constraints (letter at page C-1649 to C-1651) and rehabilitate the all existing tenements with sale tenements in situ with consumption of FSI.

Architect in this regards has stated that the plot of S.R. Scheme is affected by D.P. Road in lieu of which area admeasuring 31.328 Sq. Mt. is to be handed over to MCGM. Hence, there are severe planning constraints. Accordingly, Architect has requested to allow 8% of slum plot & 20.00% of non slum plot Layout open space.

'F

In view of the above Hon'ble CEO(SRA)'s approval is requested to allow 8.00% of slum area & 20.00% of non slum area Layout open space partly paved in odd shape & touching to building & compound wall inadequate size due to planning constraints as explained above as per clause 6.11 of Regulation no. 33(10) of DCPR-2034.

### 9. <u>In-situ FSI permissible:-</u>

In this case, plot of S.R. scheme is abutting to proposed 30.00 Mt. wide Ram Mandir Road and accordingly maximum permissible FSI for the slum plot is 4.00 or upto sanctioned FSI whichever is higher of the scheme as per clause 3.8 of Reg. 33(10) of DCPR-2034.

(

#### 10. Tenement Density & PAP Tenements:

Total No. of eligible slum dwellers for S.R. Scheme as per the certified Annexure-II are as follows:

User	Eligible	Non-Eligible	Total	
1) Residential	93	36	129	
2) Commercial	06	07	13	
3) R/C	-	02	02	
Total	99	45	144	

Equivalent tenements to be considered as against non-residential user as per clause 3.12 (A) of Reg. 33(10) of DCRP 2034 is as follows:

Sr. No.	Annexure No.	Permissible Carpet Area (Sq. Mt.)	Equivalent T/s.
•	As per DCPR-2034	(in Rehab Building	proposed)
1	09	11.56	= 126.81/27.88
2	10	18.20	= 4.54
3	27(Shree Nav Shakti)	14.08	Say 5.00 Nos.
4	21	2.34	
5	12	2.60	
6	27 (New Nav Shakti)	15.00	
7	17	20.90	
8	03	7.75	1
9 -	04	7.40	
10	02	7.28	]
11	54	5.70	]
12	06	10.00	

13	03	4.00	
Total A	rea in Sq. Mt.	126.81	

From the above table it can be seen that equivalent commercial tenements as against 13 nos. of rehab commercial is 05 nos. of tenements.

As per clause 3.8 of Reg. 33(10) of DCPR 2034, maximum FSI permissible on plot with access road above 30.00 Mt. is 4.00 or upto the sanction FSI of scheme whichever is higher.

As per clause 3.12 (A) Reg. 33(10) of DCPR 2034, the tenement density of rehab tenements on plot shall be 650 Tenements per net hectare. Hence required tenements on net plot will be as below:

Sr.	Description	Area in Sq.mt.
No.		
i	Area of slum plot considered for S.R. Scheme	1638.98
ii	Deductions:	
	Proposed D.P. Road	31.328
iii	Balance plot area for calculation of Tenements	1607.652
	density.	
iv	Number of tenements required to achieve 650	105
	tenement density per net hector.	
v	Total affected structures for tenement density	136
	Total 144 Nos. i.e. (93 Resi. + 06 commercial +	(129 Res. + 05 Comm.
	Provision for all tenements (36 Resi. + 02 R/C + 07	Equi. + 02 R/C)
	Comm.)	
vii	Existing tenement density	845.92
viii	Number of PAP generated balance	Nil

The provisions of Cl. 3.12 (C) Regulation no. 33(10) of DCPR-2034, Slum Rehabilitation Scheme shall be sanctioned by taking into account all Slum dwellers (Eligible + Non-Eligible) as per certified slum plan and Certified Annexure-II.

As such Architect has submitted the proposal for implementation of proposed S.R. scheme by considering all the slum dwellers in account of pending eligibility as per the above clause. Further, it will be insisted to hand over balance provisional PAP to Estate Department (SRA) within one month of full O.C.C. to rehab buildings. A condition to that effect is incorporated in draft LOI.

### 11. Amenity structure provision:

As per provisions of Clause 8.1 of Appendix-IV of Regulation no.33 (10) of DCPR-2034, Architect has proposed 01 Balwadies, 01 Welfare Center, 01 Skill development center, 01 Library of carpet area admeasuring 27.88 sq. mt. each & 02 Society Offices of area admeasuring 20.90 sq. mt. each is proposed the plan as at page C-1491 to C-1519.

9

F (SRA) AF (SRA) Executive Engl

Architect has counted all area underlying amenity structures free of FSI & counted towards part of rehab component as per clause 8.2 of regulation 33(10) of DCPR 2034 & same is allowable as per clause 8.2 & 8.3 of regulation 33(10) of DCPR 2034.

#### 12. Planning of Buildings:-

The details of building proposed in the layout is as under:-

Sr. No	Bldg	Particulars	No. of rehab T/s
01	Rehab Building (proposed)	Basement + Gr. + 1st to 22nd upper floors.	154 T/s
02	Sale Building (proposed)	Wing A, B, C, D: 2 Level Basement+ Ground+ level podium + 1st to 20th upper floors	

### 13. Planning of High-Rise Rehab Building:

Tenements proposed in Rehab building is as below:-

Building	Rehab	Prov	R/C	Prov.	Rehab	Prov.	Soc.	Bal	We1.	Comm.	Lib	Skill	Sale	Sale	Total
	Resi.	Resi.		R/C	Com	Comm	Off.	wadi	Cen.	Hall	rary	dev.	Resi.	Com	
		PAP			m										
Rehab	93	36	-	02	06	07	02	01	01	-	01	01	03	01	154
Total	93	36	-	02	06	07	02	01	01	-	01	01	03	01	154

#### 13.1. Basement:-

Earlier Architect has not proposed Basement for the proposed Composite building. Now Architect has proposed Basement of height 4.10 Mt and the same is constructed on site without approval and has requested to approve the same. Architect has stated that the basement is proposed to accommodate the utilities i.e. for Fire Fighting Tank, OWC, Rain Water Harvesting Tank, and Pump Room as shown on plan at page C-1491 to C-1519, and is ready to pay the necessary charges for construct Basement without approval.

In view of above Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow constructed Basement without approval and regularized basement as per SRA policy by recovering the necessary charges for the same.

### a) Height of the basement:-

In the instant case, Architect has proposed single level basement having maximum height 4.10 Mt. below ceiling & has stated that the greater height is proposed in order to accommodate the services & puzzle parking. Further, the ceiling of basement is 0.30 Mt. above surrounding plot level and has proposed flushing to ground level.

'G'

ring CAVED

#### b) Access:-

The access to the basement for car parking is through puzzled parking as shown on plan at page C-1491 to C-1519. The same is permissible as per regulation 37(7)(V)(e) read with regulation 37(16)(ii) of DCPR-2034.

Further, Architect has proposed 6.00 mt. wide drive way for maneuvering of vehicles. Architect vide his letter at page C-1649 to C-1651 has requested to allow the same.

It will be insisted to submit NOC for parking layout from E.E.(T&C) of MCGM regarding the same before further C.C. to the building under reference. A condition to that effect is incorporated in draft LOI.

### c) Light & Ventilation:-

As per Reg. 37(7)(iii) of DCPR-2034, "the extent of ventilation shall be the same as required by the particular occupancy for which the basement is used. Any deficiency must be made good by resorting to a mechanical system, viz. blowers, exhaust fans, air-conditioning system."

In this case, Architect has proposed basement flushing to ground level there is no direct light and ventilation to the same. Hence it will be insisted to submit the remarks from Ch.E. (M&E) for artificial light & ventilation before further C.C. to the building under reference. A condition to that effect is incorporated in draft LOI.

#### d) User:

)

As per regulation 37(7)(iv) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034, the basement may be put to the use of Effluent treatment plant, suction tank, pump room & the same shall not be counted in FSI.

Architect has proposed basement to accommodate U.G. Tanks, firefighting tank and services and has requested to allow the same.

#### e) To allow puzzle parking with greater height of basement:

As per regulation 37(7)(iv)(c) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034, the basement may be put to the use of parking spaces & the same shall not be counted in FSI.

In this case, Architect has proposed to accommodate car parking spaces in form of puzzle parking in the basement as shown on plan at page C-1491 to C-1519. The same is permissible as per regulation 37(7)(iv)(c) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034. The NOC for parking layout will be insisted before grant of further C.C. A condition to that effect is incorporated in draft LOI.

1.1

SE (S.R.A.) A.E. (S.R.A.)

Executive Engineer

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow the single level basement beyond building line with top of basement flushing to ground level having height upto ceiling 4.10 mt. as per Reg. 37(7)(ii) & regulation 37(7)(v)(a) read with Clause 6.17 of Reg. 33(10) of DCPR 2034, subject to submission of NOC from CFO, E. E. (T & C) for parking layout and Ch.E. (M&E) for artificial light & ventilation before granting further C.C.

### 13.2. Rehab Commercial Shops:-

'H'

Architect has proposed 10 nos. of shops on ground floor & 03 nos. of shops on first floor of Rehab building facing 6.00 mt. wide internal access as shown in plan at page C-1491 to C-1519. same is permissible as per clause no. 5.3 & 5.4 of Regulation no. 33(10) of DCPR-2034.

### 13.3. Rehab residential tenements of size 27.88 sq.mt. & room sizes:

Architect has submitted the plans for Rehab tenements with carpet area admeasuring 27.88 Sq.mt. Architect has proposed two room with Alcove Rehab tenements i.e. Living room, Bed room, Alcove, Bath, W.C. and passage as shown on the plans for consideration at page 2165 to 2257.

As per the provisions of clause 6.1 of Regulation no. 33(10) of DCPR-2034, it is stipulated that separate kitchen shall not be necessary and Cooking space (Alcove) shall be allowed without any minimum size restrictions.

The details of room sizes for rehab tenements are tabulated below:

Type of Room	Minimum	Proposed	Remark	L/V
	Req. Width	width		
Living	2.40	2.55	adequate	Direct
Bed Room	2.40	2.10	Inadequate	Direct
Alcove			No size restriction	Direct
Bath room			a <b>s</b> per Reg.	Direct
W.C.			33(10)(6.1) & (6.2)	Direct

From the above it can be seen that Architect has proposed marginally deficient width for Bed room. Architect in this regards has stated that the plot of S.R. Scheme is affected by D.P. road & hence, there is planning constraints.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow inadequate of size of Bed room of rehab residential tenements as per Clause 6.17 of Reg. 33(10) of DCPR 2034.

### 13.4. Service Floor:-

T'

As per regulation 37(32) of DCPR-2034, A service floor of height not exceeding 1.8 m may be provided in a building exclusively for provision/diversion of services. Further, as per regulation 31(1)(xx) of DCPR-2034, service floor of height not exceeding 1.8 mt. shall be allowed free of FSI.

In this case, Architect has proposed service floor above Puzzle Parking in Rehab building for diversion of services and has claimed its area free of FSI. Same is permissible as per regulation 37(32) read with regulation 31(1)(xx) of DCPR-2034.

#### 14. Planning of Sale Building:-

Architect vide this IOA plans has proposed highrise Sale building having wings 'A' to 'D', Wing A, B, C, D: 2 Level Basement+ Ground+ 1 level podium + 1st to 20th upper floors accommodating sale residential tenement

#### 14.1. Basement:

In this case, Architect has proposed two level basement having height 4.50 mt. at each level in Sale building The detail of the same is as below.

In the instant case, Architect has proposed two level basement having maximum height 4.50 Mt. below ceiling & has stated that the greater height is proposed in order to accommodate the parking requirement by two level stack parking and services. Further, the ceiling of basement is 0.15 mt. above surrounding plot level and has proposed flushing to ground level.

#### a) Open Spaces:-

Architect has proposed 1.50 Mt. open space all around basement. The same is of approvable nature.

#### bì Access:-

)

The access to the basement for car parking is through 6.00 Mt. wide two way ramp in Sale building as shown on plan at page C-1491 to C-1519. The same is permissible as per regulation 37(7)(V)(e) read with regulation 37(16)(ii) of DCPR-2034.

Further, Architect has proposed 6.00 Mt. wide drive way for maneuvering of vehicles.

It will be insisted to submit NOC for parking layout regarding the same before further C.C. to the building under reference. A condition to that effect is incorporated in draft LOI.

#### c) Light & Ventilation:-

As per Reg. 37(7)(iii) of DCPR-2034, "the extent of ventilation shall be the same as required by the particular occupancy for which the basement is used. Any deficiency must be made good by resorting to a mechanical system, viz. blowers, exhaust fans, air-conditioning system."

In this case, Architect has proposed basement flushing to ground level there is no direct light and ventilation to the same. Architect has proposed of voids for natural ventilation of basement & also proposed artificial light and ventilation for

(S.R.A.) Slum Rehabilitation Authorn

the Basement, Hence it will be insisted to submit the remarks from Ch.E. (M&E) for artificial light & ventilation before further C.C. to the building under reference. A condition to that effect is incorporated in draft LOI.

#### d) <u>User:</u>

As per regulation 37(7)(iv) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034, the basement may be put to the use of Effluent treatment plant, suction tank, pump room & the same shall not be counted in FSI.

Architect has proposed basement to accommodate U.G. Tanks and services and has requested to allow the same.

### e) To allow stack parking with greater height of basement:

As per regulation 37(7)(iv)(c) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034, the basement may be put to the use of parking spaces & the same shall not be counted in FSI.

In this case, Architect has proposed to accommodate car parking spaces in form of two level stack parking in the basement as shown on plan at page C-1491 to C-1519. The same is permissible as per regulation 37(7)(iv)(c) read with regulation 31(1)(v) of DCPR 2034. The NOC for parking layout will be insisted before grant of further C.C. A condition to that effect is incorporated in draft LOI.

The Registered Undertaking from developer will be insisted before granting plinth C.C., stating therein that, he will not misuse this Mechanical parking systems & also indemnify SRA and its staff from the buyers/society members will not blame Hon'ble CEO (SRA) & it's staff for failure of mechanical parking system in future. A condition to that effect is incorporated in draft LOI.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow the two level basement beyond building line with top of basement flushing to ground level having maximum height upto ceiling 4.50 Mt. as per Reg. 37(7)(ii) & regulation 37(7)(v)(a) read with Clause 6.17 of Reg. 33(10) of DCPR 2034, subject to submission of NOC from CFO, E. E. (T & C) for parking layout and Ch.E. (M&E) for artificial light & ventilation before granting further C.C.

#### 14.2. Podium:-

As per regulation 37(31), A podium may be permitted in plot admeasuring 1000 sq.mt. or more.

In this case, Architect has proposed 01 level podium in wing A to D of sale building in order to accommodate required amenities. The details of the same are as below.

#### a) Open spaces to Podium:

As per regulation 37(31), "Podium may be allowed to be constructed beyond building line in the required front open space under the provisions of these Regulations provided clear distance of 3.0 m between plot boundary/edge of road and podium line is maintained.

Architect has proposed the podium with 6.00 mt. open space all around. The same is permissible as per 37(31) of DCPR-2034.

#### b) User:-

As per regulation 37(31), "The podium shall be used for the parking of vehicles, provision of DG set and substation as per requirement of electric supply company. Further, drivers' room, toilet block, society office, Air Handling Unit (AHU) and Yogalaya or Fitness Centre, swimming pool on top most podium open to sky may also be permitted without affecting recreational area".

As per regulation 44(6)(a)of DCPR-2034, parking spaces may be allowed in podiums. Further, as per regulation 31(1)(vi)of DCPR-2034, Area of covered parking spaces as provided in sub-Regulation (6)(a)of Regulation No.44 shall be free of FSI.

As per regulation 37(28)(ii)of DCPR-2034, The area of fitness center shall be allowed free of FSI equivalent to 2(two) percent of the total BUA for every building.

As per regulation 31(1)(xxii)of DCPR-2034, open to sky swimming pool at the terrace above the top most podium shall be allowed free of FSI.

Architect has proposed podium to accommodate Fitness center, and Party hall, recreational area and has claimed the area up to 2% of Total BUA free of FSI & excess area is counted in Sale Area. The same is of approvable nature.

#### c) Access:-

Architect has proposed 13 nos. of Lifts as an entry & exit for podium which is adequate.

### d) Height of podium:-

As per provision of regulation 37(31) of DCPR-2034, "The podium provided with ramp may be permitted in one or more level, total height not exceeding 32 m above ground level Podium not provided with ramp but provided with car lifts may be allowed subject to minimum two numbers, for vehicles up to 200 parking and one additional car lift for every 100 parking beyond 200 parking or part thereof."

A.E. (S.R.A.) Slup Rehabilitation Author

15

SE (S.R.A.) A.E. (S.R.A.

In the instant case, Architect has proposed 01 level podium having total height from ground level is 8.80 Mt. the same is permissible as per aforesaid regulation.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow 01 'K' Level podium having height 8.80 Mt. from ground level 13 nos. of Lifts as an entry & exit for podium as per regulation 37(31) of DCPR-2034.

### 14.3. Stack Parking in stilt:-

As per regulation 44(6)(a) read with 31(1)(vi) of DCPR-2034, the parking spaces proposed in stilted portion may is allowed free of FSI.

Architect has proposed part stilt at Ground floor level with height of 4.50 mt. to accommodate two level stack parking. Architect in this regards has stated that the greater height is proposed to accommodate stack parking system for required parking spaces and has requested to allow the same free of FSI. Further, NOC from E.E.(T&C) MCGM for parking layout will be insisted before further C.C. to the respective building. A condition to that effect is incorporated in draft LOI.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow the area under stilted portion of sale buildings having maximum height 4.50 Mt. without cross beams to accommodate stack parking free of FSI as per regulation 44(6)(a) read with regulation 31(1)(vi) of DCPR-2034.

#### 14.4. Space for Fitness Center:-

As per regulation 37(28)(ii) of DCPR-2034, The area of fitness center shall be allowed free of FSI equivalent to 2(two) percent of the total BUA for every building. Any additional built up area, in excess of this limit would be counted towards FSI.

Architect has proposed podium to accommodate Fitness center having area 596.920 Sq. Mt. in Wing-A to D of Sale Building having 2% of BUA area admeasuring 349.377 Sq. Mt. & excess area above 2% of admeasuring 247.53 Sq. Mt. area is counted in Sale FSI, as shown on plans C-1491 to C-1519. The same is of approvable nature, as per regulation 37(28)(ii) of DCPR-2034.

)

### 14.5. Artificial Ventilation Shaft:

As per clause 40(2) of DCPR-2034, a bathroom, water closet, staircase or store may abut on the ventilation shaft and the size of artificial ventilation shaft for height of building above 30 mt. shall not be less than 9.00 sq. mt with minimum side width of 3.00 mt. In such ventilation shafts, mechanical ventilation system shall be installed. Further, such ventilation shaft shall be adequately accessible for maintenance.

In this case, Architect has proposed ventilation shafts in sale building with minimum width of side shaft 1.17 mt. and minimum area 2.31 sq. mt. as against required 3.00 mt. and 9.00 sq. mt. as shown on plan at page C-1491 to C-1519.

#### Hardship:

Architect vide letter as at page C-1649 to C-1651 has requested to allow the same due to planning constraints. Architect in this regards has stated that the plot of S.R. Scheme is affected by reservation of D.P. road in lieu of which area admeasuring 31.328 sq. mt. is to be handed over to MCGM. Hence, there are severe planning constraints. Thus to make the S.R. Scheme viable and to consume the full FSI, Architect vide his letter at page C-1649 to C-1651 has requested to allow the Light and ventilation to kitchen in sale building from ventilation shaft as explained above. Further, NOC from Ch.E. (M&E) regarding the same will be insisted before granting further C.C. to building. A condition to that effect is incorporated in draft LOI.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow light and ventilation to kitchen in sale building from Mechanical ventilation shaft and allow inadequate sizes of ventilation shafts with its area free of FSI as per regulation 40(2) read with 6.17 of regulation 33(10) of DCPR-2034.

#### 15. Open Space:

'M'

)

Architect has proposed 01 no. of Sale Building and 01 no. of Rehab building in the layout as shown on plan at page C-1491 to C-1519.

Details of the same is as tabulated below:-

Sr.	Bldg	Particulars	Height
No			
01	Sale	Wing A, B, C, D: 2 Level Basement + Gr. + 1 level	66.95 Mt.
	Building	Podium + 1st to 20th upper floors	
02	Rehab	Basement + Gr. + 1st to 22nd upper floors.	67.10 Mt.
	Building		

As per provisions of Clause 6.15 & 6.17 of Regulation 33(10) & regulation no.41 of DCPR-2034, the requirements of Open spaces are as under:

#### Sale Building (wing A):

Total height of Wing 'A' = 66.95 Mtrs.

= 12.00 Mtrs.O.S. required (L/V)

O.S. required (D/W) = 6.00 Mtrs.

Side	O.S. Req.	O.S. Prop.	Deficiency	% Defi.	Remarks
East	Nil	Nil	Nil	Nil	Common wall between Wing-A & B
West	4.50	More than 4.50 Mt.	Nil	Nil	F.O.S. 9.00 Mt. Internal Layout Road

17

Executive Engineer Slum Rehabilitation Authorn

South	12.00	6.00	50.00	50.00%	SOS
North	12.00	More than 12.00 Mt.	Nil	Nil	SOS

### Sale Building (wing B):

Total height of Wing 'B' = 66.95 Mtrs. O.S. required (L/V) = 12.00 Mtrs. O.S. required (D/W) = 6.00 Mtrs.

Side	O.S. Req.	O.S. Prop.	Deficiency	% Defi.	Remarks
East	Nil	Nil	Nil	Nil	Common wall between Wing-B & C
West	Nil	Nil	Nil	Nil	Common wall between Wing-A & B
South	12.00	9.00	3.00	25.00%	SOS
North	12.00	More than 12.00 Mt.	Nil	Nil	SOS

### Sale Building (wing C):

Total height of Wing 'C' = 66.95 Mtrs. O.S. required (L/V) = 12.00 Mtrs. O.S. required (D/W) = 6.00 Mtrs.

Remarks Side O.S. Req. O.S. Prop. Deficiency % Defi. Common wall between Nil Nil East Nil Nil Wing-C & D Common wall between Nil Nil West Nil Nil Wing-D & C 12.00 9.00 3.00 25.00% SOS South More than North 12.00 Nil Nil SOS 12.00 Mt.

### Sale Building (wing D):

Total height of Wing 'D' = 66.95.00 Mtrs. O.S. required (L/V) = 12.00 Mtrs. O.S. required (D/W) = 6.00 Mtrs.

Side	O.S. Req.	O.S. Prop.	Deficiency	% Defi.	Remarks
East	12.00	6.00	6.00	50.00%	SOS
West	Nil	Nil	Nil	Nil	Common wall between Wing-D & C
South	12.00	6.00	6.00	50.00%	SOS
North	12.00	9.00 Mt.	3.00	25.00%	SOS

### Rehab building:

Total height of Wing 'A' & 'B' = 67.10 Mtrs.O.S. required (L/V) = 6.00 Mtrs.

O.S. required (D/W)

= 6.00 Mtrs.

Side	O.S. Req.	O.S. Prop.	Deficiency	% Defi.	Remarks	- 7
East	6.00	6.00	Nil	Nil	SOS	- 3
West	6.00	6.00	Nil	Nil	SOS	
South	6.00	1.50	4.50	75.00%	SOS (D/W)	1
North	6.00	6.00	Nil	Nil	SOS	

From the table above it can be seen that the deficiency in open space is created maximum up to 75.00% for Rehab Building

Rehab building, 75.00% for and 50.00% for sale building. Architect vide his representation has requested to condone the deficiency in open space and has specified the hardships for the same.

#### Hardship:

Architect vide his letter as at page C-1649 to C-1651 has requested to condone the deficiency in open spaces in rehab and sale buildings in the S.R. scheme due to planning constraints in odd shape, size of plot & Road setback. Further the existing tenement density is very high and provision for all the tenements is made. It may be noted that, the stringent open spaces are only considered for condonation of deficiency in open spaces. However, the premium will be recovered as per the actual open spaces provided on all of composite building as per policy.

Further, it is to be mentioned here that, as per Reg. 41(4) table no. 18 of DCPR 2034 the required front open space is 4.50 mts but Architect has proposed the FOS as 4.50 mts. Further Architect vide his letter at page C-1649 to C-1651 has stated that, shape of the plot is odd and to accommodate sale units in scheme u/ref. & to consume the in situ FSI in S.R. scheme, it is necessary to condone the open space as proposed, subject to CFO NOC as regard fire mechanism. However, it is for consideration of Hon'ble CEO (SRA) to condone the same. Thus, to consume the full FSI Architect has proposed deficient in open space subject to submission of CFO NOC regarding the same. A condition to that effect is incorporated in draft LOI.

٠N.,

In view of above, Hon'ble CEO(SRA)'s approval is requested as per the provision of Clause 6.15 & 6.17 of Regulation 33(10) read with regulation 6(b) of DCPR-2034, to consider above mentioned planning constraints & to condone the deficiency in open spaces to the extent of 50.00% for sale building, 75.00% for Rehab building as requested by Architect, by charging premium at the rate of 2.5% of ASR for Rehab buildings and at the rate of 2.5% of ASR or 10% of normal premium whichever is more for sale buildings subject to NOC from CFO before granting Further C.C. to respective buildings.

19

S.E. (S.R.A.) A.E. (S.R.A.)

Executive Engineer
Slum Rehabilitation Authori

#### 16. Refuge area:

The details of the refuge area proposed is as tabulated below:-

#### Sale building

	_				
Wing	Floor	4% Refuge Area Req. (Sq.m.)	4.25% Refuge Area Req.	Area prop. (Sq.mt.)	Excess Area (Sq.m.)
		req. (oq.m.)	(Sq.mt.)	(Sq.iiie.)	
^	Ó	74.594	79.25	78.943	Nil
A	13	74.594	79.25	78.943	Nil
7	б	46.010	48.88	47.918	Nil
В	13	46.010	48.88	47.918	Nil
	6	46.010	48.88	47.918	Nil
С	13	46.010	48.88	47.918	Nil
	6	75.056	79.74	77.723	Nil
D	13	75.056	79.74	77.723	Nil
Total		483.34	513.50	505.004	Nil

#### Rehab Building:-

Wing	Floor	Refuge Area Req.	4.25% Refuge	Area prop.	Excess Area
		(in Sq.mt.) (4%)	Area Req. (Sq.mt.)	(Sq.mt.)	(Sq.m.)
Dahah	8	61.457	65.28	64.68	Nil
Rehab	15	61.457	65.28	64.68	Nil
Total		122.914	130.56	129.36	Nil

Architect has proposed the refuge area 4% of the habitable floor area of respective rehab / sale buildings and has counted excess refuge area beyond the 4.25% towards Fungible Compensatory area without charging premium in rehab & charging premium in sale of respective composite/Rehab bldgs. as per the provisions of Regulation no. 48(8) (a) of DCPR-2034 read with Regulation no. 31 (1) (xix) of DCPR-2034. as shown on plan at page C-1491 to C-1519. Further NOC from CFO will be insisted before granting further C.C. to respective building.

### 17. Parking Requirements:

As per the provisions of sr.no.1 of table 21 of regulation no. 44 of DCPR-2034, the parking requirements for the development under provisions of Regulation no. 33(10) of DCPR-2034 is as under:-

#### Sale Building

Parking requirem	ent for Re	sidential.	
Carpet Area	No. of Parking Ratio		Parking
(in Sq. Mt.)	Flats		Required
upto 45.00	312	1 for every 4 tenements	78
45.00 to 60.00	76	1 for every 2 tenements	38
Total	116		
25% visitors park	29		
Total	145		
Additional 25%	36.25		
Total	181.25		
			Say 181

Total Parking pro	181 Nos.		
Rehab Building			
Parking requireme	nt for Res	sidential.	
Carpet Area	No. of	Parking Ratio	Parking
(in Sq. Mt.)	Flats		Required
upto 45.00	134	1 for every 8 tenements	16.75
25 % visitors park	4.18		
Total parking requ	20.93		
Commercial BUA	158.418	3 1 for 40 sq. mt. (upto 800 sq. mt.)	3.960
10% visitor parkin	ıg		0.396 (Min 2)
Total parking required for Commercial			5.960
Total Parking required (Resi. + commercial)			26.89 <b>say 27</b>
Total Parking pro	27		

From the table above it can be seen that Architect has proposed adequate parking spaces as per the provisions of sr.no.1 of table 21 of regulation no. 44 of DCPR-2034.

#### 18. Fungible Compensatory Area:

As per regulation 31(3) of DCPR-2034, "Notwithstanding anything contained in the D.C. Regulations 30, 32 & 33, the Commissioner may, by special permission, fungible compensatory area, not exceeding 35% for permit residential/Industrial/Commercial development, over and above admissible FSI/BUA, by charging a premium at the rate of 50% for Residential and 60% for Industrial and Commercial development of ASR (for FSI 1), which is to be shared between MCGM, State Govt. and MSRDC (for Sea Link) in 50%, 30% and 20% respectively. Provided that in case of redevelopment under regulation 33(7), 33(7)(A), 33(8), 33(9), 33(9)(B), 33(20) and 33(10) excluding clause No.3.11 of the Regulation the fungible compensatory area admissible on AH / R&R component shall be granted without charging premium."

Further reference is requested to Govt. of Maharashtra Order under no. TPB-4319/189/CR-123/2019/UD-11 dated 20/08/2019 wherein the rate of premium provided in 31(3) are revised as 35% for residential development and 40% for commercial development of the land rates as per ASR (for FSI 1) of the year in which such FSI is granted.

#### 18.1. Fungible area for Rehab component:-

In this case, Architect has proposed fungible compensatory area in the form of Meter room, Electric duct, Fire duct, Pocket terrace, excess refuge & Toilet area etc in Rehab building without charging premium and has requested to allow the same.

21

Executive Engineer
Slum Rehabilitation Authorit

FISRA) A.E. (S.R.A.)

Architect has now claimed fungible compensatory FSI maximum up to 35% which is allowed by without charging premium.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow Fungible Compensatory FSI maximum up to 35.00 % in Rehab portion of Composite building without charging premium for rehabilitation component as per Reg. 31(3) of modified DCPR -2034.

#### 18.2. Fungible area for Sale component:-

Architect has proposed area admeasuring 4618.756 Sq. Mt. which is 34.70% of Sale built up area admeasuring 13308.419 sq. mt. and has counted the area of the same towards fungible compensatory area by paying premium for Sale residential component at rate of 35% of stamp duty ready reckoner rate and for Sale commercial component at rate of 40% of stamp duty ready reckoner rate as per Govt. of Maharashtra Order under no. TPB-4319/189/CR-123/2019/UD-11 dated 20/08/2019.

In view of above Hon'ble CEO (SRA)'s approval is requested to allow area upto 35% in form of habitable area of Sale Residential & Sale commercial by counting the same towards fungible compensatory area by charging premium for Sale residential component at rate of 35% of ASR & for Sale commercial component at rate of 40% of ASR as per regulation 31(3) of DCPR-2034 read with Govt. of Maharashtra Order under no. TPB-4319/189/CR-123/2019/UD-11 dated 20/08/2019.

### 19. Sub-station:-

As per table no. 11 of regulation 28(A) of DCPR-2034, "in every development / redevelopment of any land, building or premises, having area 4000 Sq. Mt. to 20000 Sq. Mt., area admeasuring 143 sq. mt. (Two nos. of Transformers with each size  $13.0 \times 5.5$ ) may be permitted for consumer substation. Further, as per regulation 28(A)(c), the height as required by the technical requirements of such installations and the ancillary installations necessary for effective functioning of the system shall be permitted without taking into account the height parameter in FSI.

As per regulation 28(A)(g), the sub-station proposed to be constructed in open space shall be in such a manner that it is away from the main building at a distance of at least 3 mt. and in general does not affect the required side margin open spaces or prescribed width or internal access or larger open space. The substation can be provided in stilt/podium/within building line subject to compliance of fire safety requirements, or as may be decided by the Commissioner.

Further, as per regulation 31(1)(ii) & 42(i)(c) of DCPR-2034, space of electric sub-station shall be allowed free of FSI.

In this case plot area under S. R. scheme is 4835.518 sq. mt. Architect has proposed space for Electric sub-station at ground floor of Sale building having total area admeasuring 53.934 Sq. Mt. as shown on plan at page C-1491 to C-1519 has requested to allow area of the same free of FSI. The same is permissible as per aforesaid regulations. Further, NOC from the Electric Supply Co. and N.O.C from C.F.O before granting further C.C. to respective building. A condition to that effect is incorporated in draft LOI.

# 20. Exemption of Staircase, Staircase lobby, Lift, Lift Lobby, Lift Machine room, Staircase rooms etc.:

Architect has claimed area under staircase room, lift machine room & OHWT & non-habitable area below water tank & staircase from topmost floor to terrace free of F.S.I. for all buildings in the layout. Further, Architect has claimed area under staircase, lift, lift lobby, staircase passage there to of all habitable floors as per MCGM policy circular under no. CHE/DP/14548/GEN dt.22.08.2017 free of FSI without charging premium for rehab portion as per clause 6.14 of reg. 33(10) and by charging premium for sale portion.

As per Reg. 31(1)(iii), (iv) & (xxv) of DCPR-2034, areas of same shall not be counted in FSI.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s approval is requested

- 1. To allow staircase, lift, staircase passage there to, lift lobbies for rehab buildings free of FSI without charging premium as per clause 6.14 of reg. 33(10) read with regulation 31(1)(iii), (iv) & (xxv) of DCPR-2034 & as per MCGM policy circular under no.CHE/DP/14548/GEN dt.22.08.2017.
- 2. To allow staircase, lift, passage thereto of staircase & lift lobbies for sale component free of FSI by charging premium as per regulation 31(1)(iii), (iv) & (xxv) and clause 6.16 of Reg. 33 (10) of DCPR-2034 read with MCGM policy circular under no.CHE/DP/14548/GEN dt.22.08.2017.

#### 21. FSI statements/ parameters:

O'

As per provisions of Clause no. 3.2, the incentive FSI/BUA shall depend on size of the scheme and rate of developed land and rate of construction as per ASR of year in which LOI is sanctioned.

In this case, Land rate for the plot of S.R. scheme as per ASR (copy at page C-1525) for current year is Rs. 80,500/- and cost of construction is Rs. 27,500/-. Hence, ratio of land rate to rate of construction (LR/RC) is 2.93. Further, the slum plot area for S.R. scheme is 1638.98 Sq. Mt.

As per regulation 33(10)(3.2) incentive FSI / BUA for ratio of LR/RC 2.93 and plot area 4835.518 sq. mt. is 1.00 to rehab component. Architect has considered the same for computation of permissible sale BUA.

23

Executive Engineer Slum Rehabilitation Authors

Sr. No.		Description	As per last LOI dtd. 26/10/16 under DCR, 1991		Now proposed Parameter as per DCPR, 2034		Total Area in Sq. Mt.
			Slum Area (in Sq. Mt.)	Non- Slum Area in (Sq. Mt.)	Slum Area (in Sq. Mt.)	Non- Slum Area in (Sq. Mt.)	
1		Area of plot considered for the scheme	915.500	3196.538	1638.98	3196.538	4835.518
2		Deductions for			-		
	(a)	D.P. Road setback area	11.305	_	31.328	-	31.328
3.		Balance Plot Area for tenement density	904.195	3196.538	1607.652	3196.538	4804.190
		Deduction for Recreation Gr.as per Rule no. 13.3.1		479.481			0
4		Plot area for FSI computation	904.195	2717.057	1638.98	3196.538	4835.518
5		Minimum FSI to be considered as per clause 3.8 of 33(10) of DCPR 2034	3.00	1.00	4.00 or up to sanctioned FSI	1.00	
6		Total BUA considering 4 FSI (4X5)	2746.500	2717.057	6555.92	3196.538	9752.458
		TDR a 50% as per DCR 32				0.5	
		b Road Width TDR				1.00	
		TDR Permissible				1.50	
		Permissible Floor Area for TDR				4794.807	
		Total Permissible Floor Area			6555.92	7991.35	14541 7
7	(a)	Proposed built-up area of Rehab as per DCR- 1991	1328.043		-		
8		Area of Amenities including passage	370.256		-		t
9		Rehab Component as per DCR-1991 (7+8)	1698.30		-		
10		Sale Component 1:1	1698.30		-		
11	(b)	Proposed built-up area of Rehab as per DCPR- 2034			4458.99		4458.99

12		Area of Amenities including passage		963.038		
13		Rehab Component as per DCPR-2034		5422.028		5422.028
14		Sale Component 1:1.10		5422.028	_	5422.028
15	(c)	Total Sale BUA permissible in situ (10+14)	1698.30	5422.028		
16		Total sale BUA proposed to be consumed in situ	1698.30	 5422.028	7991.35	13413.378
17		Total BUA sanctioned for the project (7a+10+11b+14)	3026.343	9881.018	7991.35	17872.368
18		FSI sanction for the scheme	3.305	 3.69-6.029	2.5	do- ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
19		Total BUA proposed to be consumed in situ	3026.343	17872.368		17872 368
20		Total FSI consumed in situ	3.89	 3.69 6.029	S.E.CPLS	
21		Spill over slum TDR generated in scheme	279.840	Nil		
22		No. of eligible t/s to be Rehabilitated	18	99 (93 Resi. + 06 Comm.		
23		Provisional PAP		45 (36 Resi. + 07 Comm. + 02 R/C)		
24		PAP	28	Nil		
25		Amenities: Balwadi Welfare Center Skill development center	01	01 01 01 01		
		Library Society Office	01	02		

In view of above, C.E.O. (SRA)'s approval is requested to consider the above scheme parameters for implementation of S.R. Scheme and to issue the LOI based on above scheme parameters.

'R'

25

#### 22. M.O.E.& F. NOC:-

In this case, the construction area more than 20000 Sq. Mt. hence MOEF NOC is required. Architect has requested to insist to NOC from MOEF Dept. before asking Further C.C. beyond 20000 Sq. Mt. to Building.

In view of above, Hon'ble C.E.O. (SRA)'s approval is requested to insist NOC from MOEF Dept. before asking Further C.C. beyond 20000 Sq. Mt. to Building.

#### 23. Annexure-III:--

'S'

Ϋ́

Revised Annexure-III considering proposed tenements vide this revised LOI will be insisted before issue.

In view of above, Hon'ble CEO (SRA)'s

- i) Approval is requested to para sidelined & marked as 'A' to 'S' of above report.
- ii) Draft Revised LOI at page C-1643 to C-1647.

On receipt of Hon'ble CEO (SRA)'s approval to para sidelined 'X' above, IOA will be allowed at Ex. Eng. (SRA)'s level.

Submitted please. (Pankaj Bhoir) (P.B. Pawar) S.E. (SRA)-P/S A.E. (SRA)-P/S Ex. Eng.-(SRA)-II per cl. 6(6) of DirR-2034, A certificate in Architech will be monted bed Bone. Dy. Ch. E. (SRA) Hon'ble CEO(SRA) Sir, SE (P/S) WEST.

#### MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI TREE AUTHORITY

Case No.(72/2021-22)
Office of the Supdt. Of Gardens
VeermataJijabaiBhosaleUdyan,
Dr. Ambedkar Road Byculla
Mumbai-400 027.
No. DY SQ | Z-M | 23 | P
Date: | 5 | 06 | 2022

To, M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd. C.T.S. No.92,93,94(pt), 97(pt), Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apt., Goregaon (W), Mumbai – 400 104.

Sub: Permission for the cutting/transplanting of trees coming in the proposed Sale Building under S.R. Scheme on plot bearing C.T.S. No. 92, 93, 94,95, 96 & 97 of village Goregaon, Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, P/South ward, Goregaon(W), Mumbai

**Ref.:- 1.** Proposal dt.08/12/2021 **2.** Hon. M.C.'s Sanction No. **MDG/3799** dtd.**20/05/2022.** 

Sir/Madam,

With reference to above it is to inform that your request for permission for removal of trees coming in the work of proposed Sale Building under S.R. Scheme on plot bearing C.T.S. No. 92, 93, 94,95, 96 & 97 of village Goregaon, Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apartment, **P/South ward**, Goregaon(W), Mumbai has been considered by Hon. Municipal Commissioner & Administrator, under section 8(3) of The Maharashtra(Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975, as modified upto 16<sup>th</sup>January 2017.

The permission for cutting 14(Fourteen) trees (bearing Tree Sr. No. 22, 23, 25, 26, 27, 29, 30, 31, 34, 40, 42, 43, 45, 46) and transplanting 06(Six) trees (bearing Tree Sr. No. 24, 28, 32, 35, 44, 48) and to retain 18(Eighteen) trees (bearing Tree Sr. No. 1 to 8, 11, 13, 15, 16, 17, 21, 41, 49, 50, 51) is sanctioned by Hon. Municipal Commissioner & Administrator vide it's Sanction No. MDG/3799 dtd.20/05/2022.

You are directed to plant **28(Twenty Eight)** trees in the said property within **15** days in accordance with the provision under section 8(5) of the said Act and intimate to the Tree Officer about the action taken thereto.

Further in accordance with the provision under section 11(1) of the said Act, you are hereby directed to give undertaking that you will take good care of the newly planted trees so that they will grow properly and give a report to the Tree Officer about the condition of these trees once in six months for a period of 3 years.

As per provision under section 19(b), you are directed to obtain the N.O.C. of the Tree Officer for planting of trees in open spaces as well as in R.G.Area as per the norms of Tree Authority i.e. in open spaces Two (2) trees per 100 sq.mtr. and in R.G.Area Five(5) trees per 100 sq.mtr. before getting occupation / completion certificate of the newly constructed building.

Your attention is kindly drawn to the provisions under section of 21 of The Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975, as modified on 16th January, 2017.

- (1) Whoever fells any tree or causes any tree to be felled in contraventions of the provisions of the Act or without reasonable excuse fails to comply with any order issued or condition imposed by the Tree Officer or the Tree Authority or voluntarily obstructs any member of the Tree Authority or the Tree Officer or any Officers and Servants subordinate to him in the discharge of their functions under this Act, shall, on convection, be punished with the fine of not less than one thousand rupees which may extend upto five thousand rupees for every offence and also with imprisonment for a term of not less than one week.
- (2) The felling or causing of felling of each tree without the permission of the Tree Authority shall constitute a separate offence.

As per direction of the Tree Authority, you are hereby directed to submit the photographs taken while transplanting of trees and the C.D. of the transplantation of the trees, so as to ensure proper transplantation of the trees.

As per the Tree Authority's Resolution no. 500, dt. 18-3-2011, you are also requested to plant indigenous variety of trees having circumference of 6" above and height of 10'-12' above. The list of indigenous variety of trees is enclosed herewith for your ready reference and compliance.

You are requested to contact Horticultural Assistant/Jr. Tree Officer (P/South) Ward to monitor the technical aspects for transplantation and plantation of trees whose contact No. 9819023545.

Thanking you.

Yours faithfully,

Supdt.of Gardens & Tree Officer

•

Pro-Active and Responsive Facilitation by Interactive,

and Virtuous Environmental Single-Window Hub)



#### Government of India Ministry of Environment, Forest and Climate Change (Issued by the State Environment Impact Assessment Authority(SEIAA), Maharashtra)

To,

The Partner

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP

4-A/B, Aravali CHS LTD, 29-B, G Kher Marg, (Ridge Road) Opp Vipul/ Prakash Bldg, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006 -400006

Subject: Grant of Environmental Clearance (EC) to the proposed Project Activity under the provision of EIA Notification 2006-regarding

Sir/Madam,

This is in reference to your application for Environmental Clearance (EC) in respect of project submitted to the SEIAA vide proposal number SIA/MH/MIS/213332/2021 dated 05 Jun 2021. The particulars of the environmental clearance granted to the project are as below.

EC Identification No.

EC22B038MH189921

2. File No. SIA/MH/MIS/213332/2021

3. **Project Type**  New

4. Category B2-

Project/Activity including Schedule No.

8(a) Building and Construction projects

Name of Project

Environment Clearance for proposed Slum Rehabilitation Scheme on Plot bearing CTS No 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregaon, Oshiwara District Center, Ram Mandir Road, Goregaon (w), Mumbai - 400 104

Name of Company/Organization 7.

GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES

LLP

8. **Location of Project**  Maharashtra

**TOR Date** 

N/A

The project details along with terms and conditions are appended herewith from page no 2 onwards.

Date: 07/01/2022

(e-signed) Manisha Patankar Mhaiskar **Member Secretary** SEIAA - (Maharashtra)

Note: A valid environmental clearance shall be one that has EC identification number & E-Sign generated from PARIVESH.Please quote identification number in all future correspondence.

This is a computer generated cover page.

#### STATE LEVEL ENVIRONMENT IMPACT ASSESSMENT AUTHORITY

Environment & Climate Change Department Room No. 217, 2<sup>nd</sup> Floor, Mantralaya, Mumbai- 400032.

To M/s. Goregaon Electrical Industries LLP, CTS No 92, 93, 94, 95, 96 & 97 of village Goregaon, Oshiwara District Center, Ram Mandir Road, Goregaon (w), Mumbai.

Subject : Environment Clearance for proposed Slum Rehabilitation Scheme on

Plot bearing CTS No 92, 93, 94, 95, 96 & 97 of village Goregaon, Oshiwara District Center, Ram Mandir Road, Goregaon (w), Mumbai by

M/s. Goregaon Electrical Industries LLP.

Reference: Application no. SIA/MH/MIS/213332/2021

This has reference to your communication on the above mentioned subject. The proposal was considered by the SEAC-2 in its 156<sup>th</sup> meeting under screening category 8 (a) B2 as per EIA Notification, 2006 and recommend to SEIAA. Proposal then considered in 234<sup>th</sup> (Day-2) meeting of State Level Environment Impact Assessment Authority (SEIAA).

2. Brief Information of the project submitted by you is as below:-

Sr. No.	Description	Details			
1 .	Plot area	4,835.5	18 sqm	• ,	
2 :	FSI	22,491.	139 sqm		
3	Non FSI	19,158.9	98 sqm		
4	Total Built up area	41,650.	12 sqm		· · · · · · · · · · · · · · · · · · ·
5	Building	Sr.No	Building	Configuration	Height (m)
	configuration		Rehab Building	Service Basement + Ground + 1 <sup>st</sup> to 22 <sup>nd</sup> Floor	67.10
			Sale Building (Wing A, Wing B, Wing C, Wing D	2 Basement + Stilt +  1 <sup>st</sup> Podium + 1 <sup>st</sup> to  20 <sup>th</sup> Floor	66.95

6	No of Tenements	Sale Residential – 173
	& Shops	Rehab Residential – 144
	1	Balwadi – I
		Welfare Centre 1
		Skill Development Centre 1
		Library 1
		Society Office 2
7	Total population	2225 No's
8	Water	301 KLD
	requirement	talent fallen en transport
9	Sewage	266 KLD
	generation	
10	STP Capacity &	
	Technology	STP = 75 KLD)
. 11	Total Solid	Total Solid Waste – 1017 Kg/d
	waste	Bio Degradable Waste – 599 Kg/d
	quantities	Non-Bio degradable Waste – 418 Kg/d
12	RG Area	Required – 618.361 sqm
- 10	# 1819E	Provided – 884.514 sqm
13	Energy	Maximum Demand KW: 1186 kW
1.4	requirement	Connected Load KW: 6951 kW
14	Total Energy	Overall savings – 16% Solar savings – 5.5%
15	Savings No. of DG Sets &	D. G. Set KVA: 1 X 180 KVA
13	Capacities Capacities	D. G. Sei R. VA. 1 X 180 R. VA
16	Parking 4W & 2W	4 W – 205 No's
-		2 W – 20 No's
17	Rain Water	RWH – 69 KLD
	Harvesting	
18	Project Cost	Rs 127 Crores.
19	EMP cost	Capital Cost- Rs. 121 Lakhs
		O & M Cost- Rs. 18 Lakhs
20	CER Details with	
	Justification if any	EAC/SEAC as mentioned in OM F.No.22-65/2017-IA.III dated
	* ***	September 30, 2020.

3. Proposal is new construction project. Proposal has been considered by SEIAA in its 234<sup>th</sup> (Day-2) meeting and decided to accord Environment Clearance to the said project under the provisions of Environment Impact Assessment Notification, 2006 subject to implantation of following terms and conditions-

#### **Specific Conditions:**

4 50

#### A. SEAC Conditions-

- PP to submit IOD/IOA/Concession Document/Plan Approval or any other form of documents as applicable clarifying its conformity with local planning rules and provisions thereunder as per the circular dated 30.01.2014 issued by the Environment Department, Govt. of Maharashtra.
- 2. PP to obtain revise Tree NOC.
- 3. PP to ensure that minimum 25 % four-wheeler and two-wheeler parking's should be equipped with electric charging facilities.

- 4. PP to reduce the discharge of treated water up to 35%. PP to submit NOC from concern authority for use of excess treated water in nearby Garden reservation/ Construction.
- 5. PP to submit revise energy calculation with terrace floor plans.
- 6. PP to submit revise OWC layout located at ground.

#### B. SEIAA Conditions-

- PP to keep open space unpaved so as to ensure permeability of water. However, whenever paving is deemed necessary, PP to provide grass pavers of suitable types & strength to increase the water permeable area as well as to allow effective fire tender movement.
- 2. PP to achieve at least 5% of total energy requirement from solar/other renewable sources.
- 3. PP Shall comply with Standard EC conditions mentioned in the Office Memorandum issued by MoEF& CC vide F.No.22-34/2018-IA.III dt.04.01.2019.
- SEIAA after deliberation decided to grant EC for FSI-13012.548 m2, Non-FSI-14748.064 m2, Total BUA-27760.612 m2. (Plan approval- SRA/ENG/P-5/PVT/0074/20141127/AP/S, dated-30.09.2020).

#### General Conditions:

#### a) Construction Phase :-

- I. The solid waste generated should be properly collected and segregated. Dry/inert solid waste should be disposed of to the approved sites for land filling after recovering recyclable material.
- II. Disposal of muck, Construction spoils, including bituminous material during construction phase should not create any adverse effect on the neighbouring communities and be disposed taking the necessary precautions for general safety and health aspects of people, only in the approved sites with the approval of competent authority.
- III. Any hazardous waste generated during construction phase should be disposed of as per applicable rules and norms with necessary approvals of the Maharashtra Pollution Control Board.
- IV. Adequate drinking water and sanitary facilities should be provided for construction workers at the site. Provision should be made for mobile toilets. The safe disposal of wastewater and solid wastes generated during the construction phase should be ensured.
- V. Arrangement shall be made that waste water and storm water do not get mixed.
- VI. Water demand during construction should be reduced by use of pre-mixed concrete, curing agents and other best practices.
- VII. The ground water level and its quality should be monitored regularly in consultation with Ground Water Authority.
- VIII. Permission to draw ground water for construction of basement if any shall be obtained from the competent Authority prior to construction/operation of the project.
- IX. Fixtures for showers, toilet flushing and drinking should be of low flow either by use of aerators or pressure reducing devices or sensor based control.
- X. The Energy Conservation Building code shall be strictly adhered to.
- XI. All the topsoil excavated during construction activities should be stored for use in

)

- horticulture / landscape development within the project site.
- XII. Additional soil for levelling of the proposed site shall be generated within the sites (to the extent possible) so that natural drainage system of the area is protected and improved.
- XIII. Soil and ground water samples will be tested to ascertain that there is no threat to ground water quality by leaching of heavy metals and other toxic contaminants.
- XIV. PP to strictly adhere to all the conditions mentioned in Maharashtra (Urban Areas)
  Protection and Preservation of Trees Act, 1975 as amended during the validity of
  Environment Clearance.
- XV. The diesel generator sets to be used during construction phase should be low sulphur diesel type and should conform to Environments (Protection) Rules prescribed for air and noise emission standards.
- XVI. PP to strictly adhere to all the conditions mentioned in Maharashtra (Urban Areas) Protection and Preservation of Trees Act, 1975 as amended during the validity of Environment Clearance.
- XVII. Vehicles hired for transportation of Raw material shall strictly comply the emission norms prescribed by Ministry of Road Transport & Highways Department. The vehicle shall be adequately covered to avoid spillage/leakages.
- XVIII. Ambient noise levels should conform to residential standards both during day and night. Incremental pollution loads on the ambient air and noise quality should be closely monitored during construction phase. Adequate measures should be made to reduce ambient air and noise level during construction phase, so as to conform to the stipulated standards by CPCB/MPCB.
- XIX. Diesel power generating sets proposed as source of backup power for elevators and common area illumination during construction phase should be of enclosed type and conform to rules made under the Environment (Protection) Act, 1986. The height of stack of DG sets should be equal to the height needed for the combined capacity of all proposed DG sets. Use low sulphur diesel is preferred. The location of the DG sets may be decided with in consultation with Maharashtra Pollution Control Board.
- XX. Regular supervision of the above and other measures for monitoring should be in place all through the construction phase, so as to avoid disturbance to the surroundings by a separate environment cell/designated person.

#### B) Operation phase:-

- I. a) The solid waste generated should be properly collected and segregated. b) Wet waste should be treated by Organic Waste Converter and treated waste (manure) should be utilized in the existing premises for gardening. And, no wet garbage will be disposed outside the premises. c) Dry/inert solid waste should be disposed of to the approved sites for land filling after recovering recyclable material.
- II. E-waste shall be disposed through Authorized vendor as per E-waste (Management and Handling) Rules, 2016.
- III. a) The installation of the Sewage Treatment Plant (STP) should be certified by an independent expert and a report in this regard should be submitted to the MPCB and Environment department before the project is commissioned for operation. Treated

- effluent emanating from STP shall be recycled/ reused to the maximum extent possible. Treatment of 100% grey water by decentralized treatment should be done. Necessary measures should be made to mitigate the odour problem from STP. b) PP to give 100 % treatment to sewage /Liquid waste and explore the possibility to recycle at least 50 % of water, Local authority should ensure this.
- Project proponent shall ensure completion of STP, MSW disposal facility, green belt development prior to occupation of the buildings. As agreed during the SEIAA meeting, PP to explore possibility of utilizing excess treated water in the adjacent area for gardening before discharging it into sewer line No physical occupation or allotment will be given unless all above said environmental infrastructure is installed and made functional including water requirement.
- The Occupancy Certificate shall be issued by the Local Planning Authority to the project only after ensuring sustained availability of drinking water, connectivity of sewer line to the project site and proper disposal of treated water as per environmental norms.
- VI. Traffic congestion near the entry and exit points from the roads adjoining the proposed project site must be avoided. Parking should be fully internalized and no public space should be utilized.
- VII. PP to provide adequate electric charging points for electric vehicles (EVs).
- Green Belt Development shall be carried out considering CPCB guidelines including VIΠ. selection of plant species and in consultation with the local DFO/Agriculture Dept.
- IX. A separate environment management cell with qualified staff shall be set up for implementation of the stipulated environmental safeguards.
- X. Separate funds shall be allocated for implementation of environmental protection measures/EMP along with item-wise breaks-up. These cost shall be included as part of the project cost. The funds earmarked for the environment protection measures shall not be diverted for other purposes.
- XI. The project management shall advertise at least in two local newspapers widely circulated in the region around the project, one of which shall be in the Marathi language of the local concerned within seven days of issue of this letter, informing that the project has been accorded environmental clearance and copies of clearance letter are available with the Maharashtra Pollution Control Board and may also be seen at Website at http://parivesh.nic.in
- Project management should submit half yearly compliance reports in respect of the XII. stipulated prior environment clearance terms and conditions in hard & soft copies to the MPCB & this department, on 1st June & 1st December of each calendar year.
- XIII. A copy of the clearance letter shall be sent by proponent to the concerned Municipal Corporation and the local NGO, if any, from whom suggestions/representations, if any, were received while processing the proposal. The clearance letter shall also be put on the website of the Company by the proponent.
- XIV. The proponent shall upload the status of compliance of the stipulated EC conditions, including results of monitored data on their website and shall update the same periodically. It shall simultaneously be sent to the Regional Office of MoEF, the respective Zonal Office of CPCB and the SPCB. The criteria pollutant levels namely; SPM, RSPM. SO2, NOx (ambient levels as well as stack emissions) or critical sector parameters, indicated for the project shall be monitored and displayed at a convenient

location near the main gate of the company in the public domain.

#### C) General EC Conditions:-

- I. PP has to strictly abide by the conditions stipulated by SEAC& SEIAA.
- II. If applicable Consent for Establishment" shall be obtained from Maharashtra Pollution Control Board under Air and Water Act and a copy shall be submitted to the Environment department before start of any construction work at the site.
- III. Under the provisions of Environment (Protection) Act, 1986, legal action shall be initiated against the project proponent if it was found that construction of the project has been started without obtaining environmental clearance.
- IV. The project proponent shall also submit six monthly reports on the status of compliance of the stipulated EC conditions including results of monitored data (both in hard copies as well as by e-mail) to the respective Regional Office of MoEF, the respective Zonal Office of CPCB and the SPCB.
- V. The environmental statement for each financial year ending 31st March in Form-V as is mandated to be submitted by the project proponent to the concerned State Pollution Control Board as prescribed under the Environment (Protection) Rules, 1986, as amended subsequently, shall also be put on the website of the company along with the status of compliance of EC conditions and shall also be sent to the respective Regional Offices of MoEF by e-mail.
- VI. No further Expansion or modifinations, other than mentioned in the EIA Notification, 2006 and its amendments, shall be carried out without prior approval of the SEIAA. In case of deviations or alterations in the project proposal from those submitted to SEIAA for clearance, a fresh reference shall be made to the SEIAA as applicable to assess the adequacy of conditions imposed and to add additional environmental protection measures required, if any.
- VII. This environmental clearance is issued subject to obtaining NOC from Forestry & Wild life angle including clearance from the standing committee of the National Board for Wild life as if applicable & this environment clearance does not necessarily implies that Forestry & Wild life clearance granted to the project which will be considered separately on merit.
- 4. The environmental clearance is being issued without prejudice to the action initiated under EP Act or any court case pending in the court of law and it does not mean that project proponent has not violated any environmental laws in the past and whatever decision under EP Act or of the Hon'ble court will be binding on the project proponent. Hence this clearance does not give immunity to the project proponent in the case filed against him, if any or action initiated under EP Act.
- 5. This Environment Clearance is issued purely from an environment point of view without prejudice to any court cases and all other applicable permissions/ NOCs shall be obtained before starting proposed work at site.
- 6. In case of submission of false document and non-compliance of stipulated conditions, Authority/ Environment Department will revoke or suspend the Environment clearance without any intimation and initiate appropriate legal action under Environmental Protection Act, 1986.
- 7. Validity of Environment Clearance: The environmental clearance accorded shall be valid as per EIA Notification, 2006, amended from time to time.
- 8. The above stipulations would be enforced among others under the Water (Prevention and

Control of Pollution) Act, 1974, the Air (Prevention and Control of Pollution) Act, 1981, the Environment (Protection) Act, 1986 and rules there under, Hazardous Wastes (Management and Handling) Rules, 1989 and its amendments, the public Liability Insurance Act, 1991 and its amendments.

Any appeal against this Environment clearance shall lie with the National Green Tribunal 9. (Western Zone Bench, Pune), New Administrative Building, 1st Floor, D-Wing, Opposite Council Hall, Pune, if preferred, within 30 days as prescribed under Section 16 of the National Green Tribunal Act, 2016.

(Member Seci

#### Copy to:

- 1. Chairman, SEIAA, Mumbai.
- 2. Secretary, MoEF & CC, IA- Division MOEF & CC
- 3. Member Secretary, Maharashtra Pollution Control Board, Mumbai.
- 4. Reginnal Office MoEF & CC, Nagpur
- 5. District Collector, Mumbai City.
- 6. Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai
- 7. Regional Officer, Maharashtra Pollution Control Board, Mumbai.

### MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

(HYDRAULIC ENGINEER'S DEPARTMENT)

/EEWW (P.&R.)/N.O.C. HE1 1486

Office of Ex. Eng.(P & R) 'B' Ward Office, 3<sup>rd</sup> Floor, Near J J Hospital, Babula Tank Cross Road Mumbai-400009

EEBP (W.S) /P/S

1 1 JAN 2017

Subject

: HE's NOC for the proposed building under S.R. Scheme on plot bearing CTS No. 92, 93, 94(pt) & 97(pt) of village Guregaon, Taluka Borivali, Goregaon (W), Mumbai Nav Nirman Shakti SRA CHSL.

Reference: 1) SRA/ENG/3807/PS/PL/AP Dt. 29/10/2016

2) Scrutiny Fee Receipt No. 1002789568 dt. 20/12/2016

Name of owner / Developer: M/s Goregaon Electrical Industries Pvt. Ltd.

As per the plans and documents submitted by L.P. the proposed building under reference is a residential cum commercial building accommodating 141 tenements,11 shops. Total water requirement of the building works out to 95175 lpd for residential purpose & 990 lpd for commercial purpose. However, demand for water connection will be recalculated by AEWW of concerned ward as per latest amended / OC plans.

By direction, I have to inform you that, as far as Hydraulic Engineer's department is concerned, there is no objection to the proposed building under reference subject to compliance of following conditions

- 1. Water supply for the said residential cum commercial building will be made available as per prevailing norms, on submission of occupation certificate.
- 2. The water supply to the said development can be made available only after laying the water main network by MMRDA in the road of the ODC Layout as approved by this Department (HE/803/EEWW(P&R)/NOC Dated 05/02/2002) Owner/ Developer to pursue this matter with MMRDA for laying the water supply network and put in to commission, prior to issue of occupation
- 3. The internal distribution system within building shall be got approved from this office after obtaining full C.C. and shall be laid & certified from competent authority before availing the permanent water connection.
- 4. For digging of bore well / ring well on the plot, necessary NOC / remarks shall be obtained from Assistant Engineer Water Works P/S Ward prior to commence the work on site.
- 5. Physically separate underground and overhead water storage tanks of adequate capacities for domestic and flushing purpose shall be provided. Capacity of underground water storage tank shall be obtained from AEWW P/S Ward. Underground suction tank shall be located as close as possible to the existing water main in Municipal Road and the same shall not be in 1.5 M vicinity of drainage / Sewer line / Manhole / Inspection Chamber. Top of the underground storage tank shall be maintained at about 60 cm above adjacent ground / floor level and minimum head clearance of 1.20 M shall be maintained for inspection and cleaning of tanks.
- 6. A clear minimum distance of 1.20 m shall be maintained between the bottom of overhead storage tank and terrace floor level.
- 7. Automatic level control censors & Ball Cock arrangement shall be provided in overhead & underground water storage tanks to avoid overflow from tanks.
- 8. Water conservation devices such as dual flushing cisterns (ISI marked) / dual flush valves for W.C.'s and sensor operated taps for wash basins & urinals, shall be installed in the building.
- 9. This NOC is being issued for plans approved vide No. SRA/ENG/3807/PS/PL/AP Dated. 29/10/2016. While amendment in building plans, if water demand of the building exceeds above 10%, this NOC will be treated as cancelled and fresh NOC shall have to be obtained from this office by submitting set of amended plans and other required documents.

NAW 11117 **Executive Engineer Water Works** (Planning & Research)

Save Water

)

Date: 30//2/2020

Date: 30//2/2/2020

Date: 30//2/2020

Da Date: 30/12/2020

Date: 30/12/

Ref: 1) Letter dtd. 22.11.2020 from M/s Pagnis & Pagnis, Architect, Mumbai. 2) M.F.B. No: HR/R-IV/89 dated 01.12.2020

#### E.E.S.R.A.(W.S.)

This is a proposal for the construction of proposed high rise sale residential building comprising of four Wings; designated as Wing-A, Wing-B. Wing-C & Wing-D. All Wings are common two level basements (-09.00 mtrs) for stack car parking by way of 02 no. of ramp + stilt on ground floor for stack car parking + podium floor for amenities + 1st to 20th upper residential floors with a total height of 66.95 mtrs. measured from general ground level to terrace level.

Floor wise users of the building is as under.

Floors		Use	ers						
	Wing-A	Wing-B	Wing-C	Wing-D					
Lower		ning tanks + rain							
Basement	+ pump room + surface & stack car parking by way of 03 no.								
(-09.00 mtr)		of one way ramp for entry & exit.							
Upper		r parking by way	of 03 no. of one	e way ramp for					
Basement	entry & exit.								
(-04.50									
mtr)									
Ground	Space for OWC + sub-station + STP + 04 electric meter room +								
floor	stack car parking + fire panel.								
Podium		Yoga room + libr							
floor		e /card room + p		. area					
$1^{st}$ to $5^{th}$ ,	06 flats on	04 flats on	04 flats on	06 flats on					
7 <sup>th</sup> to 12 <sup>th</sup>	each floor	each floor	each floor	each floor					
& 14 <sup>th</sup> 20 <sup>th</sup>									
floor		<u> </u>							
6th & 13th	04 flats +	03 flats +	03 flats +	04 flats +					
floor	refuge area on refuge area on refuge area refuge a								
	each floor								
Terrace	Open to sky	Open to sky	Open to sky	Open to sky					
	(treated as	(treated as	(treated as	(treated as					
	refuge area)	refuge area)	refuge area)	refuge area)					

Refuge area has been proposed as under;

Refuge floor		Refuge are	a in sq. mtrs.	At the height of refuge
		Required	Proposed	floor from ground level in
1		i		mtrs.
Wing-	6 <sup>th</sup> floor	74.594	79.601	23.450
Α	13th floor	85.706	87.056	43.750
Wing-	6 <sup>th</sup> floor	46.010	47.725	23.450
В	13 <sup>th</sup> floor	52.822	52.832	43.750
Wing-	6 <sup>th</sup> floor	46.010	47.725	23.450
C	13th floor	52.822	52.832	43.750
Wing-	6 <sup>th</sup> floor	75.056	77.725	23.450
D	13th floor	86.222	87.363	43.750

In addition to above, terrace of each wing will be treated as refuge area. Refuge area calculation shall be verified by E.E.(B.P.)E.S. as per rules & excess refuge area if any, shall be counted in F.S.I. as per DCPR-2034

The site is partly abuts on 30.00 mtr Ram Mandir Road on south side & access sible by 09.0 mtr. wide Lay out road on west side as shown on plan.

The open spaces around the building are as under; Wing-A

		inding are as under,			
Side	Bldg. line to	Bldg. line to	Podium line to plot		
	plot boundary	podium line	boundary		
North	11.42 mtrs. to 11.94 mtrs. (including 09.0 wide layout road)	Flushed to building	11.42 mtrs. to 11.94 mtrs. (including 09.0 wide layout road)		
South	06.00 mtrs. to 06.336 mtrs.	Flushed to building	06.00 mtrs. to 06.336 mtrs.		
East	Attached to wing-B	Attached to wing-B	Attached to wing-B		
West	10.55 mtrs. to 12.56 mtrs (including 09.00 wide layout road)	Flushed to building	10.55 mtrs. to 12.56 mtrs (including 09.00 wide layout road)		

The open spaces around the building are as under: Wing-B

Side	Bldg. line to plot boundary	Bldg. line to podium line	Podium line to plot boundary
North	24.457 mtrs. to 27.114 mtrs.	07.500 mtrs.	17.289 mtrs. to 19.635 mtrs.(including R.G.)
South	10.619 mtrs. to 10.808 mtrs.	04.545 mtrs. to 04.766	06.00 mtrs.
East	Attached to wing-C	Attached to wing-B	Attached to wing-B
West	Attached to wing-A	Attached to wing-A	Attached to wing-A

The open spaces around the building are as under; Wing-C

Side	Bldg. line to plot boundary	Bldg. line to podium line	Podium line to plot boundary
North	16.714 mtrs. to 27.114 mtrs.	07.50 mtrs.	09.289mtrs. to 19.635mtrs. (including paved R.G.)
South	10.808 mtrs. to 11.664 mtrs.	04.766 mtrs. to 05.640 mtrs.	06.00 mtrs.
East	Attached to wing-D	Attached to wing-D	Attached to wing-D
West	Attached to wing-B	Attached to wing-B	Attached to wing-B

The open spaces around the building are as under; Wing-D

Side	Bldg. line to	Bldg. line to podium	Podium line to
	plot boundary	line	plot boundary
North	06.948 mtrs. to	Flushed	06.948 mtrs. to
	07.897 mtrs.		07.897 mtrs.
South	06.250 mtrs. to	Flushed & part	6.00 mtrs.
	11.664 mtrs.	05.640mtrs.	
East	06.303 mtrs. to	Flushed	06.303 mtrs. to
	09.812 mtrs.		09.812 mtrs.
West	Attached to wing-C	Attached to wing-C	Attached to wing-C

The details of staircases: each for Wing-A, B, C & D.

Staircase	Width	Nos. of staircases.
Leading from basement floor	1.50 mtrs.	1 No. (enclosed type)
to terrace.		

Each staircase of the building is externally located & adequately ventilated to outside air, as shown on plans. Architect has proposed smoke check lobby in both basement as shown on plan and each staircase diverted at ground floor.

The details of lifts: each for Wing-A, B, C & D.

Lift type	Profile	Nos.			
Passenger	Leading from ground to top floor	3 Nos.			
One of the passenger lift of each wing shall be converted into fire lift. The					
lift lobby & common corr	idor at each floor level is directly	ventilated to			
outside air, as shown on the	ne plan.				

#### The proposal is considered favorably in view of the facts that;

- i) The proposal falls under the scheme S.R.A. 33(10).
- ii) The site is partly abuts on 30.00 mtr Ram Mandir Road on south side shall have no compound wall & accessible by 09.0 mtr. wide Lay out road on west side also shall have no compound wall as shown on plan.
- iii) The building will be protected with advance in built Fire-Fighting system such as Wet riser, Hydrant system, Fire alarm & Fire detection system, & Sprinkler system, Automatic smoke detection system, public address system, etc.

3

- iv) The refuge area of each wings of the building is provided facing to wider open space.
- v) The natural ventilation staggered provided to both basement shall be verify E.E.(SRA). In addition mechanical ventilation shall be provided to both basements.
- vi) Plan copy, stack car parking, refuge area location, plot in contour shape shall be verify by E.E. (S.R.A.).
- vii) Feasible active and passive fire protection and fire-fighting requirements or any additional fire recommendation/requirements if any for proposed building will be recommended in future from Mumbai Fire Brigade Officer before final occupation.
- viii) This is online Auto-DCR proposal directly uploaded by Architect/L.S., without scrutinized & without recommended as per EOBD it is compulsory to issue Fire Safety certificate, Hence, it is considered and approved only fire safety point of view, no any contraventions and violations approved by this dept. As undersigns are not Civil Engineers and Architect/LS, Hence This approval shall not use as precedence to approve further civil engineering, Architectural side approvals & parameters.

In view of above, as far as this department is concerned, there is no objection for the proposed construction of high rise sale residential building comprising of four Wings; designated as Wing-A, Wing-B, Wing-C & Wing-D. All Wings are common two level basements (-09.00 mtrs) for stack car parking by way of 02 no. of ramp + stilt on ground floor for stack car parking + podium floor for amenities + 1st to 20th upper residential floors with a total height of 66.95 mtrs. measured from general ground level to terrace level, signed in token of approval, subject to compliance of following requirements:

#### 1. ACCESS:

There shall be no compound wall on road south side (at 30.0 mtr. Wide ram mandir road) & court yard shall be flushed with road level. However, chain link may be permitted.

#### 2. COURTYARDS:

- i) The entire available courtyards on all the sides of the building shall be paved suitably to bear the load of fire engines weighing up to 52 m. tones each.
- ii) All the courtyards shall be in one plane.
- iii) The courtyards shall be kept free from obstruction at all times.
- iv) Parking shall not be permitted in compulsory open spaces.
- v) No structure of any kind shall be permitted in courtyards of the building.

#### 3. STAIRCASE: (for each wing)

- i) The layout of the staircase shall be enclosed type as shown in the plan throughout its height.
- ii) The flight width of the staircase shall not be less than 1.50 mtrs throughout its height.
- iii) Permanent vent at the top equal to 5% of the cross sectional area of the staircase shall be provided.

- iv) Open able sashes or R.C.C. grills with clear opening of not less than 0.5 sq.mtrs. per landing on the external wall of the staircase shall be provided.
- v) Nothing shall be kert or stored in staircase / passage.

## The terrace staircase door shall be provided in the following manner:

- a) The top half portion of the doors shall be provided with louvers.
- b) The latch-lock shall be installed from the terrace side at the height if not more than 1 mtrs.
- c) The glass front of 6 inch diameter with the breakable glass shall be provided just above the latch lock, so as to open the latch in case of an emergency by breaking glass.
- 4. <u>ELECTRIC CABLE</u>/ **DUCT, SERVICES & METER ROOM:** (for each wing)
- i) Electric cable duct shall be exclusively used for electric cables and should not open in staircase enclosure.
- ii) Inspection doors for duct shall have two hours fire resistance.
- iii) Electric ducts shall be sealed at each floor level with non-combustible materials such as vermiculite concrete. No storage of any kind shall be done in electric ducts.
- iv) Electric meter room shall be provided at ground floor level. It shall be adequately ventilated & easily accessible.
- v) Electric wiring/ cable shall be non-toxic, non-flammable, low smoke hazard having copper core / fire resistance for the entire building with provision of ELCB/MCB.
- vi) Electric wiring shall be having copper core having the fire resistance and low smoke hazard cables for the entire building, with the provision of ELCB/MCB. Low and medium voltage wiring running in duct and in false ceiling should run in separate conduits.
- vii) Water mains, telephone lines, intercom lines, gas pipes or any other service line should not be laid in the duct for electrical cables; use of bus bar/solid rising mains instead of cables is preferred.
- 5. BASEMENT: (common for each wing)
- i) Basement shall be separately ventilated. Vents with cross, sectional area (Aggregate) not less than 2.5 percent of the floor area of the basement shall be provided in the form of grills or breakable stall boards lights or pavement lights or by way of shafts. Alternatively, a system of air inlets shall be provided at basement floor level and smoke outlets at basement ceiling level.
- ii) Basement has proposed 03.0 mtr. wide ramp shall gradient not less than 1:10
- iii) The basement shall be used for designated purpose only as shown in the plan.
- iv) The basement shall be provided with natural ventilations through the ventilators, open cut outs as shown in the plan.
- v) The staircases of the basement shall be of enclosed type and entry to basement areas shall be through two hours fire resistance self-closing door provided in the enclosed wall of the staircase and through smoke check / cut off lobby. The smoke check / cut off lobby shall be mechanically pressurized.

m lofo, soro

30000

- vi) Mechanical ventilation shall be provided to the basement with 06 air changes per hour with an arrangement to accelerate the rate of air changes to 12 per hour in the event of a fire emergency.
- vii) The ducts of the mechanical ventilations system shall be of substantial metal gauge as per the relevant I.S. standard.
- viii) The operating switches of the mechanical ventilation shall be located in the fire control room with appropriate zonal indications.
- ix) Exhaust duct shall be provided to draw out exhaust at ground level of the basement.
- x) Suitable signages shall be provided in the basement showing exit direction, way to exits etc.
- xi) Automatic sprinkler system shall be provided in entire basement.
- xii) These systems shall be installed as per the standard laid down by T.A.C. and relevant I.S. specifications
- xiii)Staircases, common passages & escape routes of the entire building shall be painted with fire retardant paint.
- xiv) One Dry Chemical Powder fire extinguisher ABC type of 09 kgs. Capacity shall be kept for every 100 sq. mtrs. area in basement.
- xv) Staircase and lift lobby shall have illuminated by inverter operated exits signs with IP 54 enclosure. Luminance of the signages shall be such that they are visible from a distance of 12 to 16 meters.
- xvi)CO Detector with audible alarm system shall be provided to all the basement areas and the circuit of the same shall be given / connected to mechanical ventilation system to start automatically on actuation of CO detector and the other detectors provided in the basement.
- xvii) Ventilation system shall start automatically on actuation of detector provided in the basement area.
- xviii) Exhaust duct, mechanical ventilation duct should not pass through exit or entry.
- xix) The ventilation and area of ventilation and compartmentation if required shall be checked by E.E.S.R.A.
- xx) The interconnectivity between (exit/entrance) between two compartments if any shall be protected by fire curtain having four hours fire resistance.

#### 6. **PODIUM FLOORS:** (for each wing)

- i) All the sides of the stilted / covered car parking shall be kept open except parapet walls of not more than 0.75 meters height.
- ii) The proposed for designated purpose.

#### 7. **CAR PARKING**: (for each wing)

- a. Car parking shall be permitted in the designated area.
- b. Drainage of the car parking area of all the levels shall be laid independent from that of the buildings & it shall be provided with catch pit & fire trapped before connecting the building drainage or Municipal drainage.
- c. Drainage of the car parking areas at all the levels shall be so laid as to prevent any overflow in the staircase, lift shaft etc.
- d. The parking area shall not be used for dwelling purpose & repairing / maintenance purpose, at any time. Dwelling use of naked light/flame, repairing /maintenance of vehicles shall be strictly prohibited in the parking area.

- e. Repairing / servicing of cars, use of naked light shall not be permitted in the car parking areas.
- f. The drive way shall be properly marked & maintained unobstructed.
- g. The Automatic Sprinkler System provided to the entire car parking area.

#### 8. STACK CAR PARKING: (for each wing)

- i. The car parking shall be restricted to the designated area as per shown on the plan.
- ii. The drainage of the car parking area shall be separate from that of the building and shall be provided with catch pit and fire trap before connecting to Municipal Sewer.
- iii. Repairing / servicing of cars, use of naked light / flame shall not be permitted in the car parking areas.
- iv. The parking area shall not be used for dwelling purpose and repairing/maintenance of vehicles, storage, trade activity etc, at any time and use of naked light/flame shall be strictly prohibited.
- v. Car Parking shall be protected with sprinkler system covering all the levels of parking.
- vi. The Automatic Sprinkler System provided to the entire car parking area.

#### 9. ELECTRIC SUB-S'ATION [DRY TYPE]: (common for all wing)

- i) Only dry type sub-station shall be installed.
- ii) Entire installation of substation including switchgear room, capacitors, transformer etc. shall be confirmed to the Indian Electric Act/Rules in practice.
- iii) Cables in the cable trenches shall be coated with fire retardant material.

  Automatic built-in circuit breakers shall be provided in the substation/transformer.
- iv) The door of the sub-station shall be of two hours fire resistance.
- v) The capacity of the substation shall be as per service provider's requirements.
- vi) Adequate heating ventilation of switch room is essential to prevent condensation of moistures.
- vii) The substation area shall be kept prohibited and no unauthorized person shall be allowed to enter in the area.
- viii) The proposed substation shall be completely segregated either by brick masonry wall each of 9" thickness or R.C.C of 4" thickness from the rest of the premises as shown in the enclosed plans.
- ix) The danger signage shall be provided on the substation along with the electric voltage load.
- x) Entrance/ exit door provided for the sub-station shall be under lock and key at all the times.
- xi) The electric substation shall be well ventilated.

#### 10. ESCAPE ROUTE: (for each wing)

- i) Corridor / lift lobby at each floor level shall be ventilated to the outside air as shown on the plan & shall be kept free from obstructions at all times.
- ii) Permanent ventilation in form of grill provided to the corridor / lift lobby / staircase area shall not bricked up or closed at any time in the future.

m poponon

The grown

#### 11. ENTRANCE DOORS & KITCHEN DOORS: (for each wing)

- i) All entrance doors including office entrance, flat entrance and kitchen doors (if provided) shall be of solid core having fire resistance of not less than one hour.
- ii) The fire resistance rating for staircase F.R.D., Lift lobby / protected lobby & the lift doors shall be as per N.B.C. provisions.
- iii) Colling strutters for shops shall be having fire resistance of not less than one hour.

#### 12 LIFT: (for each wing)

#### A) PASSENGER LIFTS:

- i) Walls enclosing lift shaft shall have a fire resistance of not less than two hours.
- ii) Shafts shall have permanent vent of not less than 0.2 sq. mtrs in clear area immediately under the machine room.
- iii) Landing doors and lift car doors of the lifts shall be of steel shuttered with fire resistance of one hour. No collapsible shutter shall be permitted.
- iv) One of the lift shall be converted into fire lift and shall be as per specifications laid down under the regulations.

#### B) FIRE LIFT: (for each wing)

- i) To enable fire services personnel to reach the upper floors with the minimum delay, one fire lift shall be provided, and shall be available for the exclusive use of the firemen in an emergency.
- ii) The lift shall have a floor area of not less than 1.4 sq. mtrs. It shall have loading capacity a not less than 545 k.g. (8 persons lift) with automatic closing doors of minimum 0.8 m width.
- iii) The electric supply shall be on a separate service from electric supply mains in a building and the cables run in a route safe from fire, that is, within the lift shaft.
- iv) Light & fans in the elevators having wooden paneling or sheet steel construction shall be operated on 24 volt supply.
- v) Fire lift should be provided with a coiling hatch for asse in case for emergency. So that when the car gets stuck up, a shall be easily operable.
- vi) In case of failure of normal electric supply, it shows automatically changeover to alternate supply. For an intreent house, is changeover of supply could be done through manually operated the geover switch. Alternatively, the lift small be so wired that in case of the wer failure, it comes down at the ground level and comes to start still with door open.
- vii) The operation of fire but should be by a simple toggle or two button switch situated in glass-fronted box adjacent to the heat the entrance level. When the switch is on, landing call points will be some inoperative and the lift will be on car control only or on a priority control device. When the switch is off, the lift will return to normal working. So this lift can be used by the occupants in normal times.
- viii) The words Fire lift shall be conspicuously displayed in fluorescent past on the lift landing doors at each floor level.
- ix) Fire lift shall be constructed as per prevailing India & International standard.

#### 13. ESCAPE ROUTE LIGHTING: (for each wing)

- i) The staircase and corridor lighting shall be on separate circuits and shall be independently connected so that they could be operated by one switch installation on the ground floor control room easily accessible to fire fighting staff at any time irrespective of the position of the individual control of the light points, if any.
- ii) Staircase and corridor lighting shall also be connected to alternate supply.

#### 14. FALSE CEILING (if provided): (for each wing)

False ceiling if provided in the building shall be of non-combustible material. Similarly, the suspenders of the false ceiling shall be of no combustible materials.

## 15. MATERIALS FOR INTERIOR DECORATION/FURNISHING:(for each wing)

The use of materials which are combustible in nature and may spread toxic fume/gases should not be used for interior decoration/furnishing, etc.

### 16. FIRE-FIGHTING REQUIREMENTS AT THE CONSTRUCTION STAGE OF BUILDING:

Following fire protection arrangement shall be provided with the following fire protection measures shall be provided & same shall be maintained in good working condition at all the times.

- a) Dry riser of minimum 15 cm diameter pipe with hydrant outlets on the floor constructed with fire service inlet to boost the water in the dry riser & maintenance should be in accordance with good practice.
- b) Drums of 200 ltrs capacity filled with water & two fire buckets shall be kept of each floor for every 100 sq. mtrs area.
- c) Water storage tank of minimum 10,000 ltrs capacity shall be kept at site ready to use in case of emergency, which may be used for other construction purpose also.

#### 17. FIGHTING REQUIREMENTS:

A) UNDERGROUND WATER STORAGE TANK: (common for all wing)
An underground water storage tank of 4,00,000 ltrs capacity shall be provided at location marked on the plan as per design specified in the rules with baffle wall and fire brigade collecting breaching.

#### B) OVERHEAD WATER STORAGE TANK: (for each wing)

A tank of 30,000 ltrs capacity shall be provided on each staircase shaft above terrace. The design shall be got approved form H.E.'s department prior to erection. The tank shall be connected to the wet riser through a booster pump through a non-return valve and gate valve.

#### C) WET RISER CUM DOWN COMER: (for each wing)

Wet riser cum down comer of internal diameter of 15 cms. of G.I. 'C' class pipe shall be provided with twin hydrant outlet and hose reel on each floor, as shown on the plan. Pressure reducing discs or orifices shall be provided at lower level so as not to exceed the pressure of 5.5 kgs/sq.cm. Wet riser outlet and hose reel at a distance of 100 ft. shall

m Loftware 9

To De to

be provided on periphery of all podium/parking floors. Wet riser shall be extended from basement to terrace.

#### D) FIRE SERVICE INLET: (for each wing)

- i) A fire service inlet on the external face of the building near the tank directly fronting the courtyards shall be provide to connect the mobile pump of the fire service to (a) The wet riser (b) Sprinkler system & (c) Drencher system.
- ii) Breeching connection inlet shall be provided to refill U.G. tank.
- iii) Operating switches of fire pumps shall be also provided in glass fronted boxes at ground floor.

#### E) AUTOMATIC SPRINKLERS SYSTEM: (for each wing)

Automatic sprinkler system shall be provided entire building, in each shop, each office, each flat on each floor, society office, in lift lobby/common corridor at each floor level & car parking area of the building as well as in each basement as per the standards laid down.

### F) FIRE PUMP, SPRINKLER PUMP AND JOCKEY (common for all Wing) & BOOSTER PUMP (separate for each Wing):

- a. Wet riser shall be connected to a fire pump at ground level of capacity of not less than 2400 ltrs/min. capable of giving pressure of not less than 3.2 kgs/sq.cms. at the top most hydrant. The same shall be provided with jockey pump of suitable capacity.
- b. Bocster pump of capacity 900 ltrs/min. giving a pressure of not less than 3.2 kgs./sq.cms. at the topmost hydrant outlet of the wet riser shall be provided at the terrace level at each wing.
- c. Two way switches for the booster pump shall be provided at top floor level of building as well as at ground level easily accessible/noticeable of the building.
- d. Sprinkler pump of suitable capacity along with jockey pump shall be provided for automatic sprinkler system.
- e. Only surface mounted pump or vertical turbine pumps shall be installed for fire-fighting.

)

f. Electric supply (normal) to these pumps shall be on independent circuit.

#### H) **EXTERNAL HYDRANTS:** (for each wing)

External courtyard hydrants shall be provided at the distance of 30.00 mtrs within the confines of the site on the wet riser on the ground floor, and at each podium floor.

#### I) HOSES & HOSE BOXES: (for each wing)

Two Hose Boxes, each with two hoses of 15mts. length of 63mm dia along with branch shall be provided near wet riser landing valve on ground floor, and at each podium floor as well as each floor level.

#### J) AUTOMATIC SMOKE DETECTION SYSTEM: (for each wing)

Automatic smoke detection system shall be installed in each shop, each office, each Lift machine room, each electric meter room, in society office, pump room, electric sub-station, etc.; same should be connected to main console panel on ground floor level, as per IS specification.

K) ALTERNATE SOURCE OF POWER SUPPLY: (common for all wing)
An alternate source of LV/HV supply from a separate sub-station or from a D.G. set with appropriate changeover over switch shall be provided for fire lifts, fire pumps, booster pump, sprinkler pump, jockey pump, staircase and corridor lighting circuits and fire alarm system. It shall be housed in separate cabin.

#### L) PORTABLE FIRE EXTINGUISHERS: (for each wing)

- a. One dry chemical powder type fire extinguisher of 09kgs. capacity having B.I.S certification mark and two buckets filled with dry, clean sand shall be kept at the pump room, electric meter room and lift machine room.
- b. One dry chemical powder type fire extinguisher of 06kgs capacity having B.I.S. certification mark and two sand buckets filled with dry cleaned sand shall be kept at each level of podium for every 100 sq mtrs area.
- c. One dry chemical powder type fire extinguisher of 06kgs. capacity having B.I.S. certification mark shall be kept on each floor level at prominent place & in each refuge area.
- d. One dry chemical powder type fire extinguisher of 06kgs. capacity having B.I.S. certification mark shall be kept in each shop & society office

#### N) FIRE ALARM SYSTEM: (for each wing)

Entire building shall be provided with manual fire alarm system with main control panel at ground floor level and pillbox and hooters at each of the upper floors. The layout of the fire alarm system shall be in accordance with Indian Standard Specification.

O) PUBLIC ADDRESS SYSTEM: (for each wing)

The building shall be provided with public address system as per the rules with main control operator at console panel at ground floor area.

P) SIGNAGES: (for each wing)

Self glowing/florescent exit signs in green color shall be provided, showing the means of escape for the entire building.

Q) PANEL BOARD OF FIREFIGHTING SYSTEM: (common for each wing)

Fire alarm system, public address system, alternate supply, etc. panels shall be installed on ground floor at the location shown in the plans & which shall be manned 24 hrs.

#### 18. GENERAL REQUIREMENTS FOR PARTY / MULTIPURPOSE HALL:

- a) Acoustic and thermal insulation shall be of non-combustible materials.
- b) All the electrical wiring shall be in metal conduit/concealed continuously bonded to earth.
- c) Suspenders to false ceiling (if provided) shall be of non-combustible.
- d) Flooring shall be of non-combustible.
- e) All the doorways shall be easily openable outward.
- f) The decorative materials, stage, etc. shall be of noncombustible

3011/10

materials/shall be treated with fire retardant material.

- g) Storage of combustible, inflammable commodities shall not be allowed.
- h) No open flame lighting devices shall be used in any place of the hall.

#### 19. TRAINED STAFF/FIRE OFFICER:

- i) Full time qualified trained fire staff shall be placed round the clock on the premises.
- ii) The trained security / fire supervisor along with trained staff having basic knowledge of fire fighting & fix fire fighting installation shall be provided / posted in the building round the clock.
- iii) Maintenance of all the first aid fire fighting equipment, fixed installations & other fire fighting equipment / appliance in good working condition at all times.
- iv) Imparting training to the occupants of the building in the use of firefighting equipment provided on the premises & kept them informed about the fire & other emergency evacuation procedures.
- v) To liaise with the City Fire Brigade on regular & continual basis.

#### 20. REFUGE AREA: (for each wing)

Refuge area at 6th & 13th floors shall be conforming to the following requirements:

- i) Manner of refuge area:
- a) The refuge area shall be so located that it shall preferably face the access road/s or otherwise face the wider open space on the side of the building perpendicular to the main access road.
- b) The refuge area shall be provided with railing / parapet of 1.20 mtrs.
- c) The refuge area shall have a door which 'shall be painted or fixed with a sign in luminous paint mentioning "**REFUGE AREA**"
- d) The lift/s shall not be permitted to open into the refuge areas.
- ii) Use of refuge area:
- a. The refuge area shall be earmarked exclusively for the use of occupants as temporary shelter and for the use of Fire Brigade Department or any other organization dealing with fire or other emergencies when occur in the building and also for exercises/drills if conducted by the Fire Brigade Department.
- b. The refuge areas shall not be allowed to be used for any other purpose and it shall be the responsibility of the owner/occupier to maintain the same clean and free of encumbrances and encroachments at all times.
- iii) Facilities to be provided at refuge area:
- a. Adequate emergency lighting facility shall be provided.
- iv) Terrace floor as a refuge floor:
- a. The necessary facilities such as emergency lighting, drinking water etc. shall be provided.
- b. The access door/s from the enclosed staircase/s to the terrace floor shall have louvers at top half portion of the door. The entrance doors to the terrace shall be painted or fixed with sign painted in luminous paint mentioning "REFUGE AREA".
  - vi) Excess refuge area shall be counted in FSI, as per DCPR-2034.

#### 21. Necessary approval from CEO (S.R.A) Shall be obtained for:

- a. Shape & size of staircase of each wing.
- b. Natural light & ventilation of both basements as well as stack car parking proposed in both basements.
- c. Location of refuge area of each wing.
- d. Podium extended beyond building line.

If it is not approvable/objectionable then the proposal shall be refer back to this office.

Party has earlier paid scrutiny fee of Rs 7,89,750/- vide Receipt No. 0649588 and SAP Doc No.1002910476 dated 23.03.2017 on total gross built up area of 20250 sq. mtrs. as certified by the Architect.

Further, party has paid scrutiny fee of Rs 81,000/- vide Receipt No. 5757153 and SAP Doc. No.1003066623 dated 18.09.2017 on total gross built up area of 20,250 sq. mtrs. as certified by the Architect.

Now, Architect vide his letter has certified the total gross built-up area as 32850.00 sq. mtrs. and party has paid scrutiny fees of Rs 10,67,400/-vide Receipt No. 6058792/93/94 and SAP Doc No.1003963399 dated 24.12.2020.

However, E.E.(SRA)E.S. is requested to verify the gross built up area and inform this department if the same is found to be more for levying the additional scrutiny fees if any.

#### Note to E.E.(SRA)E.S./Architect:-

- 1. The Area Calculation submitted by the Architect in the plans shall be verified by E.E.S.R.A.(W.S) & if any change from the proposal shall be referred back to this department.
- 2. Schematic diagram of sprinkler system, Detection system, Fire alarm system, Wet riser system, etc. shall be approved from MEP Consultant before applying compliance certificate.
- 3. The area size to consult with MEP Consultant for the sprinkler system, detection system, fire alarm system, wet riser system, public address system, electrical duct, etc. to be verified & examine.
- 4. There shall be no tree or any obstruction allowed in the compulsory open spaces and the same shall be kept free of obstruction all times for maneuvering of fire- appliances. Further, necessary permissions shall be obtained from Sup. of Garden Deptt./Tree Officer & Competent Municipal Authorities regarding shifting/replanting of the existing trees (if any) in the compulsory open space of the building.
- 5. The width of the abutting road, open spaces mentioned in plans as submitted by the Architect attached herewith. These parameters shall be verified by E.E.S.R.A.(W.S) before granting any permission (I.O.D./C.C./further C.C.).
- 6. The site is partly abuts on 30.00 mtr Ram Mandir Road on south side shall have no compound wall & accessible by 09.0 mtr. wide Lay out road on west side also shall have no compound wall as shown on plan.
- 7. shall be cleared with no compound wall.

- 8. The plans approved along with this N.O.C. are approved from Fire Risk / Fire Safety point of view only. Approval of this plan does not mean in any way of allowing construction of the building. It is Architect/ Developer's responsibility to take necessary prior approval from all concerned competent authorities for the proposed construction of the building.
- 9. This NOC is issued only from Fire Protection & Fire-Fighting requirements point of view & issued on the request letter from Architect. Any authorized or legal matter shall be cleared by Owner/Occupier/Developer/Architect etc.
- 10. E.E.S.R.A.(W.S)) shall verify civil work and all other requirement pertaining to Civil Engineering side including abutting road / access road width, open space, staircase, common corridor, floor occupancy/ floor wise users, height of building, lobby ventilation etc as per DCPR 2034 & orders of Hon. Supreme Court. If the same is not as per DCPR2034, this proposal shall be referred back to this department.
- 11. Architect /L.S. has directly submitted documents and plans to this Department for obtaining N.O.C. from fire safety point of view but all the documents & plans should be scrutinized by E.E.S.R.A.(W.S) and get it conformed, if anything wrong, refer back to this Department and actual width of Access Road in layout shall be scrutinized.
- 12. As this dept. is issuing N.O.C. as per request from M/s. Pagnis & Pagnis, Architects, & plans are directly submitted to this department but not scrutinized by your department prior to submission. One copy of N.O.C. forwarded to you as competent authority for further approval & one copy to M/s. Pagnis & Pagnis Architects, but after your approval this department shall be intimated that whatever action is taken in this regards i.e. approval /rejection/ pending shall be intimated to this department with remarks. If no intimation is received to this department then it will be considered as authority is not willing to intimate this department. No any deviation is allowed by this department. If Sanctioning Authority can also obtain approval of Hon'ble C.E.O.(SRA) if requires.
- 13. This NOC is issued without prejudice to legal matters pending in court of law, if any.
- 14. The plans and certificate signed by fire officer from Mumbai Fire brigade, E.E.S.R.A.(W.S) to verify if any objectionable then refer back to this dept.

Div. Fire Officer

Dy Chief Fire Officer Mumbai Fire Brigade

#### BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

No.AA&C/PS/2398/2016-17

To, GORECAON ELECTRICAL INDUSTRIES PVT LTD RAM MANDIR ROAD, BEHIND SEJAL KAJAL APT, GOREGAON (WEST), MUMBAI - 400 104. Assistant Assessor & Collector
P/South Visual Office
C.T.S. No. 746, Village Patadi,
Swami Viveksand Mark,
Geregaen (West), Mazabai 400104

Sub: No Due Certificate in respect of property
Bearing SAC No. 1) PS0208320080000 2) PS0208320240000
3) PS0208340010000 4) PS0208350070000

Ref: Your letter dt. 09-12-2016

Sir,

This is to certify that, bills of property taxes for the period ended 31-03-17 in respect of property noted above has been paid up to 31-03-17. The No Dues Certificate is issued subject to any changes of factor value in capital value system if any & finalization of Capital Value from 1-4-2010 onward and demand of property tax bills accordingly, please.

Yours faithfully,

Asstt. Assessor & Collector,
P-South Ward.

#### BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

No.AA&C/PS/2398/2016-17

To, GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES PVT LTD RAM MANDIR ROAD, BEHIND SEJAL KAJAL APT, GOREGAON (WEST), MUMBAI - 400 104. Assistant Assessor & Collector

P/South March Const.

P/South Word Office C.T.S. No. 746, Village Paledi, Swami Viveksonid Marg. Goregaon (West), Marabai 400104

Sub: No Due Certificate in respect of property
Bearing SAC No. 1) PS0208320080000 2) PS0208320240000
3) PS0208340010000 4) PS0208350070000

Ref: Your letter dt. 09-12-2016

Sir,

This is to certify that, bills of property taxes for the period ended 31-03-17 in respect of property noted above has been paid up to 31-03-17. The No Dues Certificate is issued subject to any changes of factor value in capital value system if any & finalization of Capital Value from 1-4-2010 onward and demand of property tax bills accordingly, please.

Yours faithfully,

Asstt. Assessor & Collector,
P-South Ward.

## GOREGAON ELECTRICAL VIVAN

VIVAN

WING - "A"

Sr No	Flat No	Carnet Area	C- N-	Flat Na	0. (4			
01.140	. Hat NO.	Carpet Area in sq.ft.	Sr.140.	riat No.		Sr.No.	Flat No.	
1	11	591.37	41	01	in sq.ft.	0.4	454	in sq.ft,
2	12	575.23	42	81	591,37	81	151	591.37
3	13			82	575.23	82	152	575.23
4	14	381.48	43	83	381.48	83	153	381.48
5	15	381.48	44	84	381.48	84	154	381.48
6	16	380.08	45	85	380.08	85	155	380.08
7	21	380.08	46	86	380.08	86	156	380.08
8	22	591.37	47	91	591.37	87	161	591.37
9		575.23	48	92	575.23	88	162	575.23
10	23 24	381.48	49	93	381.48	89	163	381.48
11	2 <del>4</del> 25	381.48	50	94	381.48	90	164	381.48
12	26	380.08	51 52	95 06	380.08	91	165	380.08
13	31	380.08	52	96	380.08	92	166	380.08
14		591.37	53	101	591.37	93	171	591.37
15	32	575.23	54	102	575.23	94	172	575.23
16	33 34	381.48	55 56	103	381.48	95	173	381.48
17	35	381.48 380.08	56	104	381.48	96	174	381.48
18	36	380.08	57 50	105	380.08	97	175	380.08
19	41		58	106	380.08	98	176	380.08
20	42	591.37	59	111	591.37	99	181	591.37
21	43	575.23	60	112	575.23	100	182	575.23
22	<b>4</b> 3	381.48	61 62	113	381.48	101	183	381.48
23		381.48	62	114	381.48	102	184	381.48
24	45 46	380.08	63	115	380.08	103	185	380.08
25	46 51	380.08	64	116	380.08	104	186	380.08
26	51 52	591.37	65 66	121	591.37	105	191	591.37
27	52	575.23	66	122	575.23	106	192	575.23
	53	381.48	67	123	381.48	107	193	381.48
28 29	54 55	381.48	68	124	381.48	108	194	381.48
	55 50	380.08	69	125	380.08	109	195	380.08
30 31	56 61	380.08	70 74	126	380.08	110	196	380.08
32	62	591.37 575.33	71	131	591.37	111	201	591.37
33	65	575.23 380.08	72 73	132	575.23	112	202	575.23
34	66	380.08	73 74	135	380.08	113	203	381.48
35	71	591.37	75	136 141	380.08	114	204	381.48
36	72	575.23	76	142	591.37	115	205	380.08
37	73	381.48	70 77	143	575.23	116	206	380.08
38	7 <b>4</b>	381.48	78	144	381.48	117	211	591.37
39	75	380.08	79		381.48	118	212	575.23
40	76	380.08	80	145 146	380.08	119	213	381.48
		ectrical Indus			380.08	120	214	381.48
	San Fil	THURST THURS	Juiod L	_1		121 122	215	380.08
	Maria due						216	380.08

## GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP



Sr.No.	Flat No.	Carpet Area in sq.ft.	Sr.No.	Flat No.	Carpet Area in sq.ft.	Sr.No.	Flat No.	Carpet Area in sq.ft.
1	11	417.54	28	81	417.54	5 <b>5</b>	151	417.54
2	12	417.54	29	82	417.54	56	152	417.54
3	13	417.54	30	83	417.54	5 <b>7</b>	153	417.54
4	14	419.90	31	84	419.90	58	154	419.90
5	21	417.54	32	91	417,54	59	161	417.54
6	22	417.54	33	92	417.54	60	162	417.54
7	23	417.54	34	93	417.54	61	163	417.54

WING - "B"

419.90 419.90 419.90 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 419.90 419.90 419.90 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 419.90 419.90 419.90 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 419.90 419.90 419.90 417.54 417.54 417.54 417.54 417.54 417.54 419.90 419.90 417.54 417.54 417.54 419.90

417.54

417.54

419.90

417.54

417.54

417.54

419.90

)

For Goregeon Electrical Industries LLP

VIVAN

Mani the Partner

417.54

417.54

419.90

# GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP



VIVAN	WING - "C"
	111110

Sr.No.	Flat No.	Carpet Area	Sr.No.	Flat No.	Carpet Area	Sr.No.	Flat No.	Carpet Area
		in sq.ft.			in sq.ft			in sq.ft.
1	11	417.54	28	81	417.54	55	151	417.54
2	12	417.54	29	82	417.54	56	152	417.54
3	13	417.54	30	83	417.54	57	153	417.54
4	14	<b>419</b> .90	31	84	419.90	58	154	419.90
5	21	417.54	32	91	417.54	59	16 <b>1</b>	417.54
6	22	417.54	33	92	417.54	60	162	417.54
7	23	417.54	34	93	417.54	61	163	417.54
8	24	419.90	35	94	<b>419.9</b> 0	62	164	419.90
9	31	417.54	36	101	417.54	63	171	417.54
10	32	417.54	37	102	417.54	64	172	417.54
11	33	417.54	38	103	417.54	65	173	417.54
12	34	419.90	39	104	419.90	66	174	419.90
13	41	417.54	40	111	417.54	67	181	417.54
14	42	417.54	41	112	417.54	68	182	417.54
15	43	417.54	42	113	417.54	69	183	417.54
16	44	419.90	43	114	419.90	70	184	419.90
17	51	417.54	44	121	417.54	71	191	417.54
18	5 <b>2</b>	417.54	45	122	417.54	72	192	417.54
19	53	417.54	46	123	417.54	73	193	417.54
20	54	419.90	47	124	419.90	74	194	419.90
21	61	417.54	48	131	417.54	<b>75</b>	201	417.54
22	62	417.54	49	132	417.54	76	202	417.54
23	64	419.90	50	134	419.90	77	203	417.54
24	71	417.54	51	141	417.54	78	204	419.90
25	72	417.54	52	142	417.54	79	211	417.54
26	73	417.54	53	143	417.54	80	212	417.54
27	74	<b>419.9</b> 0	54	144	419.90	81	213	417.54
						82	214	419.90

For Goregaon Electrical Industries LLP

)

Partner

## GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP



	VIVAN		WING - "D	<u>)"</u>				
Sr.No.	Flat No.	Carpet Area	Sr.No.	Flat No.	•	Sr.No.	Flat No.	Carpet Area
_		in sq.ft.			in sq.ft.			in sq.ft.
1	11	384.81	41	81	384.81	81	151	384.81
2	12	361.67	42	82	3 <b>61.67</b>	82	<b>1</b> 52	361.67
3	13	598.80	43	83	598.80	83	153	598.80
4	14	598.80	44	84	598.80	84	154	598.80
5	15	<b>379.4</b> 3	45	85	379.43	85	155	379.43
6	16	379.43	46	86	379.43	86	156	379.43
7	21	384.81	47	91	384.81	87	161	384.81
8	22	361.67	48	92	361.67	88	162	361.67
9	23	598.80	49	93	598.80	89	163	598.80
10	24	598.80	50	94	598.80	90	164	598.80
11	25	379.43	51	95	379.43	91	165	379.43
12	26	379.43	52	96	379.43	92	<b>16</b> 6	379.43
13	31	384.81	53	101	384.81	93	171	384.81
14	32	361.67	54	102	361.67	94	172	361.67
15	33	598.80	55	103	598.80	95	173	598.80
16	34	598.80	56	104	598.80	96	174	<b>598.8</b> 0
17	35	379.43	5 <b>7</b>	105	379.43	97	175	379.43
18	36	379.43	58	106	379,43	98	176	379.43
19	41	384.81	59	111	384.81	99	181	384.81
20	42	361.67	60	112	361 <u>.</u> 67	100	182	361.67
21	43	598.80	61	113	598.80	101	183	598.80
22	44	598.80	62	114	5 <b>98.80</b>	102	184	598.80
23	45	379.43	63	115	379.43	103	185	379.43
24	46	379.43	64	116	379.43	104	186	379.43
25	51	384.81	65	121	384.81	105	191	384.81
26	52	361.67	66	122	361.67	106	192	361.67
27	53	598.80	67	123	598.80	107	193	598.80
28	54	598.80	68	124	598.80	108	194	<b>598</b> .80
29 30	55	379.43	69	125	379.43	109	195	379.43
	56	379.43	70	126	379.43	110	196	379.43
31	63	598.80	71	133	598.80	111	201	384.81
32 33	64 65	598.80	72 72	134	598.80	112	. 202	361.67
33 34	66	379.43	73	135	379.43	113	203	598.80
35	71	379.43	74 75	136	379.43	114	204	598.80
36	71 72	384.81 361.67	75 76	141	384.81	115	205	379.43
37	72 73	598.80	76	142	361.67	116	206	379.43
38	73 74		77 70	143	598.80	117	211	384.81
39	74 75	598.80 379.43	78 70	144	598,80	118	212	361.67
40	75 76	379.43 379.43	79	145	379.43	119	213	598.80
			80	146	379.43	120	214	598.80
For Goreg	aon Electri	cal Industries	LLP			121	215	379.43
						122	216	379.43

Partner

#### PAGNIS PAGNIS

ULHAS PAGNIS <u>ARCHITECTS</u>, <u>DESIGNERS & PLANNING CONSULTANTS</u> RAJENDRA PAGNIS G.D. ARCHIA (AA

TOE OM SWAME ANAND A STATE DIE VALDYA ROAD, DADAR WEST MCME (1500 G28) GU 24308081 FAN 24312625 RESI 28230030 F-MAIL, paggis23-05 a gmail com

Date: 14/07/2023

#### FORM 1 ARCHTECT'S CERTIFICATE THAL TODAY

To.
GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP
Rum Mandir Road, Behind Sejal Kajal Apt.,
Goregaon (West), Mumbai – 400 104

Subject: Certificate of Percentage of Completion of Construction Work of Project VIVAN on plot bearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Oshiwara Dist, Center, Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai—400104, having MahaRera Registration Number P51800035019 and being developed by Goregaon Electrical Industries LLP.

Dear Sir.

1 Mr. Rajendra Pagnis of M/s Pagnis and Pagnis have undertaken assignment as Architect of certifying Percentage of Completion of Construction Work of the VIVAN situated on plot bearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of village Goregaon. Taluka Borivali, P/S Ward, Oshiwara Dist. Center, Ram Mandir Road, Goregaon (W). Mumbai — 400 104, having MahaRera Registration Number P51800035019, and being developed by Goregaon Electrical Industries LLP.

Based on Site Inspection, with respect to the 4 wings (A to D) and sale component of Rehab building being developed of the aforesaid Real Estate Project, I verify that as on the date of this certificate, the Percentage of Work done of the building of the Real Estate Project is as per Table A herein below. The percentage of the work executed with respect to each of the activity of the entire phase is detailed in Table B.

TABLE – A

Percentage of work done of Wing A of Project Vivan

Sr. NO.	Tasks / Activity	Percentage of work done
1.	Excavation	100
2.	Lower level of basement	10
3.	Upper level of basement	0
4.	Stilt Floor	0
5	Podium	0
6.	23 number of Slabs of Super Structure	0
7.	Internal walls, Internal Plaster, Floorings within Flats/ Premises, Doors and Windows to each of the Flat/ Premises	0
8.	Sanitary Fittings within the Flat/ Premises, Electrical Fittings within the Flat/ Premises	0
9.	Staircases, Lifts Wells and Lobbies at each Floor level connection Staircases and Lifts, Overhead and Underground Water Tanks	0

10.	The external plumbing and external plaster, elevation, cumpletion of terraces with waterproofing of the building	()
	Installation of lifts, water pumps.	1
	Fire Fighting Fittings and Equipment as per CFO NOC.	
	Electrical fittings to Common Areas.	
	electro, mechanical equipment.	
11.	Compliance to conditions of environment . CRZ NOC.	()
	finishing to entrance lobby/s, plinth protection.	
	paving of areas to Building Wing.	
	Compound Wall and all other requirements as may be required to	
	Obtain Occupation/ Completion Certificate	

TABLE - A

Percentage of work done of Wing B of Project Vivan

Sr. NO.	Tasks / Activity	Percentage of work done
1.	Excavation	100
2.	Lower level of basement	10
3.	Upper level of basement	Ó
4.	Stilt Floor	0
5	Podium	0
6.	23 number of Slabs of Super Structure	0
7.	Internal walls, Internal Plaster. Floorings within Flats/ Premises, Doors and Windows to each of the Flat/ Premises	0
8.	Sanitary Fittings within the Flat/ Premises, Electrical Fittings within the Flat/ Premises	0
9.	Staircases, Lifts Wells and Lobbies at each Floor level connection Staircases and Lifts, Overhead and Underground Water Tanks	0
10.	The external plumbing and external plaster, elevation, completion of terraces with waterproofing of the building	0
11.	Installation of lifts; water pumps, Fire Fighting Fittings and Equipment as per CFO NOC, Electrical fittings to Common Areas, electro, mechanical equipment, Compliance to conditions of environment / CRZ NOC, finishing to entrance lobby/s, plinth protection, paving of areas to Building/Wing, Compound Wall and all other requirements as may be required to Obtain Occupation/ Completion Certificate	0

TABLE - A
Percentage of work done of Wing C of Project Vivan

Sr. NO.	Tasks / Activity	Percentage of work done
1.	Excavation	100
2.	Lower level of basement	10
3.	Upper level of basement	0
4.	Stilt Floor	0

5	Podium	()
6.	23 number of Slabs of Super Structure	()
7.	Internal walls, Internal Plaster. Floorings within Flats' Premises Doors and Windows to each of the Flat' Premises	()
8.	Sanitary Fittings within the Flat/Premises. Electrical Fittings within the Flat/Premises	0
9.	Staircases, Lifts Wells and Lobbies at each Floor level connection Staircases and Lifts, Overhead and Underground Water Tonks	()
10.	The external plumbing and external plaster, elevation, completion of terraces with waterproofing of the building	()
11.	Installation of lifts, water pumps.  Fire Fighting Fittings and Equipment as per CFO NOC.  Electrical littings to Common Areas, electro, mechanical equipment, Compliance to conditions of environment / CRZ NOC, finishing to entrance lobby/s, plinth protection, paving of areas to Building/Wing, Compound Wall and all other requirements as may be required to Obtain Occupation/ Completion Certificate	0

TABLE - A
Percentage of work done of Wing D of Project Vivan

Sr. NO.	Tasks / Activity	Percentage of work done
1.	Excavation	100
2.	Lower level of basement	10
3.	Upper level of basement	0
4,	Stilt Floo:	0
5	Podium	0
6.	23 number of Slabs of Super Structure	0
7.	Internal walls, Internal Plaster, Floorings within Flats/ Premises, Doors and Windows to each of the Flat/ Premises	0
8.	Sanitary Fittings within the Flat/ Premises. Electrical Fittings within the Flat/ Premises	0
9.	Staircases, Lifts Wells and Lobbies at each Floor level connection Staircases and Lifts, Overhead and Underground Water Tanks	0
10.	The external plumbing and external plaster, elevation, completion of terraces with waterproofing of the building	0
11.	Installation of lifts, water pumps, Fire Fighting Fittings and Equipment as per CFO NOC, Electrical fittings to Common Areas. electro, mechanical equipment, Compliance to conditions of environment / CRZ NOC, finishing to entrance lobby/s, plinth protection, paving of areas to Building/Wing, Compound Wall and all other requirements as may be required to Obtain Occupation/ Completion Certificate	0

Percentage of work done of Sale Component of Rehab Building of Project Vivan

Sr. NO.	Tasks / Activity	Percentage of work done
{	Slab of shop	[100
[2.]	Slab Apartment Type I	100
\$ .	Slab Apartment Type 2	100
4.	Slab Apartment Type 3	100
5.	Internal walls, Internal Plaster. Floorings within Flats/ Premises. Doors and Windows to each of the Flat/ Premises	90
6.	Sanitary Fittings within the Flat Premises. Electrical Fittings within the Flat Premises	90
7.	Staircases, Lifts Wells and Lobbies at each Floor level connection Staircases and Lifts, Overhead and Underground Water Tanks	90
8.	The external plumbing and external plaster, elevation, completion of terraces with waterproofing of the building	90)
9.	Installation of lifts, water pumps,  Fire Fighting Fittings and Equipment as per CFO NOC,  Electrical fittings to Common Areas, electro, mechanical equipment.  Compliance to conditions of environment / CRZ NOC, finishing to entrance lobby/s, plinth protection, paving of areas to Building/Wing,  Compound Wall and all other requirements as may be required to Obtain Occupation/ Completion Certificate	90

TABLE - B

Internal & External Development Works in Respect of the entire Registered Project

Sr. No.	Common areas and Facilities Amenities	Proposed (Yes/No)	Percentage of Work done	Details
١.	Internal Roads & Footpaths	Yes	0	As per layout approval
2.	Water Conservation, Rain water Harvesting	Yes	0	Rain water harvesting tanks
3.	Energy Management	Yes	0	As per MOEF conditions
4.	Fire Protection And Fire Safety Requirements	Yes	0	As per CFO NOC
5.	Electrical Meter Room, Sub- Station, Receiving Station	Yes	0	
6.	Aggregate area of Recreational Open Space	Yes	0	As per layout approval
7.	Open Parking	No	0	NA
8.	Water Supply	Yes	0	As per MCGM/SRA guidelines
9.	Sewerage (Chamber, Lines, Septic Tank, STP)	Yes	0	As per MOEF guidelines
10.	Storm Water Drains	Yes	0	As per MCGM guidelines
11.	Landscaping & Tree Planting	Yes	0	As per Garden Department NOC

12.	Street Lighting	Yes	()	As per layour requirement
13.	Community Buildings	No	40	11
14.	Freatment And Disposal Of Sewage And Sullage Water	Yes	()	As per MOLL guidelines
15.	Solid Waste Management And Disposal	Yes	()	As per MOI + gradeline-

Yours Faithfully.

For.

M s. PAGNIS & PAGNIS

Rajendra

Rajendra Ulhas Pagnis

MR. RAJENDRA PAGNIS (ARCHITECT) LIC, NO. CA/91/14083

Agreed & accepted by:

GOREGAUNELECTRICAL INDUSTRILS LLP

Authorised Signi

Date: 14/04/2023

# GOREGAON ELECTRICAL INDUSTRIES LLP.





CTS NO. 92, 93, 94 (Pt) & 97 (Pt), RAM MANDIR ROAD, BEHIND SEJAL KAJAL APT.GOREGAON (WEST), MUMBAI - 400 104. • TEL.: 2872 1276 • FAX . 2876 2888

Date: 07/06/2023

#### Sub: Declaration of Encumbrances

Goregaon Electrical Industries LLP promoter of the project Vivan (hereinafter referred to as "the project"), being developed on plot bearing CTS nos. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), Mumbai 400 104 do hereby declare the following: -

We, Goregaon Electrical Industries LLP ("Promoter") having undertaken the Real Estate Project on the plot referred to above, states that we have availed the Financial Assistance from Bajaj Housing Finance Ltd under registered Indenture of Mortgage Cum Charge executed between ourselves and Bajaj Housing Finance Ltd dated 23/05/2023 with respect to the development of the project.

Aix-sub

**Goregaon Electrical Industries LLP** 

(Promoter)

f in

	ाक्षत्र नाव ग <b>रिगांव</b>
िवित्रमाना प्रकार	numg:
7।माबण्य	<b>CALLEL</b>
3, श्रातासभाव(भावेषस्यवाच्या वाबिसमारस्यामः जनसम्बारसम्बोगस्यासस्य सम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम्बाधिसम	₹
<ul> <li>५ भू-मापन पोटहिस्सा व परक्रमाक्/अमन्तामः</li> </ul>	्र राजिनेश सात Mumba: Mainaipa, राजर बर्षन ॥ इतर गाजिती। जीवन व त्यावसीय बांग्रकाम ग्रीडेकर शिनाम असिन्स शाह ४,525,650 को मी, मीर्टीगम स 92,93,94,95,96,97, राम मंदिर गाउ,मिजय काजल प्रपारिनेटक्या मामे,मीरमाय पश्चिम मुण्डे ४,2500 १ अर्टीगर प्रीक्षिम मनी र शनगीसक मुनिद्देस व ईतर माधिनी इप्तान तमूद केरवाप्रमाणे( ( C.T.S. Number 192, 93, 94, 95, 50 ASC 97, 50
(५) शेष्ठकाः	१८४३६५ १८ वर्षे संस्था
(6)आकारणी विका मुक्षी श्रम्यान असेल नकता	
(7) इस्ताप्तक रूपन देणा-शानिहुत ठेवणा-या पक्षकामधे नात स्थित दिवाणी व्यायालयाणा हुतुमनाया किया आदेश अयन्यसम्प्रजेतादिये नाथ २ पना	१) जाव माराय इलेक्ट्रिका इस्स्ट्रीय एउएल्पी से झामीस्ट्र किया जगतीयान परमार तरी मुख्यार मानित शास तथ पत्ता उत्तरित्त ए - 501, माळा न पायाच म्लीकरं, म्मार्तीचे नाव, स्पेरिक्रांचा, बर्गांक ने विस्थातें पूर्व, मुंबई, रोड त. बनागर रोड , महाराष्ट्र MUMBAI, तिन कोड -(00057 पैन.ले-AASEG1817M)
(৪)दरलोकत करन प्रेयाः सा पश्रकाराचे व किंता दिवाली त्यामाण्याचा हुदुसनामा किंता आरश जतस्यास परिवासिचे ताव च पत्रा	<ul> <li>सथ आशात शहरिया पापकान्य मि. तर्के अञ्चित्रकंक मिन्नेटरी मेनूर गरावान सङ्ग्ये वयं, 37, पता जनांट न महत्त न इस्तिकंक्षण राष्ट्रकें, स्वांत न पूर्व तंत्र तंत्र मुंबई चुने नोड, जनागान्न PUNE निन नोड -45°035 तंत्र व AADCSU(18P</li> </ul>
(9) इस्सोचात्र करून डिप्याचा दिनाक	25.35(2.65)
(10)रस्त नोर्रणी केल्याचा दिनाक	24 35/2023 PD
(11)अनुक्रमार खंड व पृथ	77:7/2021
(12)बाजागमावाप्रमाचे मुद्रांक श्रृत्य	18 YEAR
(।3)बाजारभावग्रमणे नीटणी शुल्क	15000
(149ंग	WENT BUTTON
मुल्यांकनामाठी विश्वासः विश्वासः	मुन्यांकात्ती आवश्यवता नाग्री कारण दुन्तग्रकार्तुनार आवश्यक नाही के स्वार्थ रूपानि स्वार्थ के प्राप्ति
मुद्याम शुल्य आन्यात्माताः विवस्तेमा अनुस्तरः	Provided that, in case of instrument executed in layour of constitutions and manageable shall not exceed fifty liakh tupiess

मृतभा स्ववहारामाठी वागरिकां**षे सवातीकास** इमाप्तवब नोडलीनवर विळक्त परिका, वर मीदक्<mark>ति अवकासत कर</mark>ने वर हेने आहे. या व्यवहाराणे विवरण पत्र ई-मेल द्वारे बहुत्सुंबई महासम्बद्धानिकेस पाठविमेश आणेणा बाई. अता हे उपस्पापन राजन करण्यामाठी सामित्यात स्वतः **आसेपी** आपरमुक्ता नाही.

integrated Governance enabling You to Do Business Easily.

It is necessary to update Relevant records of Property Property tax after registration of document.

Details of this transaction have been forwarded by Email (lidated 24/05/2023) tof-unicipal Corporation of Greater Mumba.

No need to spend you walluable time and energy to submit this documents in person.

सह तुमार निबंधक बोरीवली स सुनई जन्मार विस्ता

Le. King

http://10.10.246.39 MarathiReports/HTML/reports/HTML/ReportSuchiKramank2.aspx

5/24 5003

## भारतीय विमानपत्तन प्राधिकरण पश्चिमी क्षेत्र मुख्यालय



### AIRPORTS AUTHORITY OF INDIA WESTERN REGION HORS.

No :-AAI/RHQ/WR/DoAS/Rev./JUHU/WEST/B/101416/177149/26| To.

Dated:-18.08.2022

M/s Goregaon Electrical Industries Pvt Ltd Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apt., Goregaon (West), Mumbai 400 104.

Subject:-Revalidation of NOC for Plot bearing CTS No.92,93,94,95,96,97 (pt).98/1(pt), 98/2(pt) of village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (W), Mumbai known as "New Nav Shakti SRA CHS (prop.)"

Ref.:- 1. Applicants Letter No:-NIL Dated 30.12.2021.

- 2.. NOC ID No:-JUHU/WEST/B/101416/177149 Dated 22.11.2016.
- 3. MIAL Letter No :-MIAL/AO-AOS/REC/47/6245 Dated 18.07.2022.

Sir,

It is hereby certified that the validity of your NOC letter No:JUHU/WEST/B/101416/177149 dated 22.11.2016, for CTS No No.92,93,94,95,96,97 (pt).98/1(pt),98/2(pt) of village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (W), Mumbai known as "New Nav Shakti SRA CHS", is Revised up to 21.08.2025, as per para 6(a) of ADSAC circular 07 of 2020 and GSR 770(E).

Thanking you,

Address: - General Manager ATM-WR Airports Authority of India New Integrated Building, Opp Parsiwada, Sahar Road,

→ Andheri ( E ), Mumbai 400 099

Email:-gmatmwr@aai.aero Contact No:-02229217562

गोपाकुमार आर. एस. / GOPAKUMAR R.S महाप्रबंधक (ए.टी.एम.), परिचनो क्षेत्र General Manager (A.T.M.), Western Region भारतीय विमानपत्तन प्राधिकरण / Airports Authority of India

महाभवनाक (विमानक्षेत्र) (म.क्षे.) General Manager (Arcido rima) (SVR.)

भारतीब विणान पत्तन अतिसरण, १५०६ -

मुम्पई / Mumbai - 400 099.

NOTE:- In case of any discrepancy in NOC letter, applicant may intimate to this office within 30 days after issuance of the late

> 323 2 3 AUG 2022

Prepared by Sushma Jadhav Sr Suptd (HR)-SG

Checked by Sangeeta Paunikar Asstt General Manager(ATM) For GM-(ATM)DoAS

क्षेत्रीय कार्यपालक निदेशक का कार्यालय, पारसीवाडा के सामने, सहार रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - 400 099. Office of The Regional Executive Director, Opp. Parsiwada, Sahar Road, Vile Parle (E), Mumbai - 400 099.

**5** 91-22-29217400

ए.टी.एस. कॉम्प्लेक्स, सहार कार्गों के पास, सुतार पखाडी रोड, सहार, मुंबई - 400 099. ATS Complex, Near Sahar Cargo, Sutar Pakadi Road, Sahar, Mumbai - 400 099.

**5** 91-22-26819300

े का आजे	गोरेगां <b>व</b>	तालुका/नः	पु.मा.का <b>न.भू.अ.मा</b> :	नाड जिल्हा -	- मुंबई उपनगर जिल्हा
.तार शुक्का 📜 📑 हि	शट नंबर प्लाट नंबर	क्षत्र 	धारणा वकार		ल्डा अकारराचा क्रद्रा माइब्राध
<i>ज्ञा</i> क		चौ.मी.		्राच्या विषयील अर्धेण 	त्याच्या फ्रेर तपासगांचा तिस्ता वस्त्रः
<b>93</b>					
<u> </u>		₹o.⊃	क /		
<i>विधाधिकार</i>					
वकाचा मुळ धारक वर्ष १९६५	[मेसर्स कूपर कॅनल 3	गणि क्लिफर्ड प्रा-त्ति.]			•.
77 1311					
इंदार .					
तर भार					
तर शेरे					
दनांक <u>।</u>	व्यवहार		खंड क्रमांक	नविन घारक (धा) पट्टेदार (प) किंवा भार (भा)	साक्षाकंन
१३/७७/१९७६	चुकीच्या नावाची दुरुस्ती.		श्र	H) .दत्ताराम नागवण दाबके इत्र कुटुंव प्रमुख	सर्वे - ३०/७/ वर्द न. भू. अ. इत. ५. मूं. उ. सर्वे XXX
१३/०७/१९७६	खरेदीने र.रु.४६,४००/-			र्मे) रंगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि.	सही - २९/७/७६ न. भू. झ. क. ५. मृं. इ. सही
पासणी करणारा -		खरी नक्क्रल -		न.भू.अ.मालाड	
) अर्ज क्रमांक ्राई दाखल ार्ज तथार त	तारीख ७१/१/१३ ारीख ७१/१/१५ तारीख ९ ८२१/	एकूण नौंदौ/एव नकलेचे शुल्क कागद शुल्क	02-00	THE CONTRACTOR OF THE CONTRACT	जल्हा
ः तयार क अर्ज तपासणी		एकूण शुल्क	e2-00	सत्य प्रतिलिपी	
	<sup>∞</sup>	खं सिपीक		नगर भूमापन अधिकार्र	
	_	, मापन अधिका	•	मालाड	

मालाइ

अभाग मील	गरिगाव	तालुका नः	भू मा का -न.भू.	अ.माला इ	ident	मुंबई उपनगर जिल्हा
गार भुनापा क्रमांक	शिट नंबर प्लाट नक	त्रः चौ भो	And the first		eran filas Esta Sign	अवेशास्त्रीची विकास सिंगान्त भारत्य सामग्रामाला सिंगान्त
63		२२ ७	क			
पुविधाधिकार			₹,			
हक्काचा मुळ धारक वर्ष १९६५	[मेसर्स कूपर कॅनल	आणि क्लिफर्ड प्रा.लि.]		3.77.8		
पट्टेदार			-		,	
इतर भार						
इतर शेर						•
देनांक	व्यवहार १		खंड क्रमांक	नविन घारक (धा) पट्टेदार (प) किंवा नार (१	ना)	साक्षाकेन
१३/०७/१९७६ :	चुकोच्या नावाची दुरुस्ती		SI	(H) श्री.दत्ताराम नारायण दावके		सब्बे - ३०/%/७६ न. भू. झ. ५ मुंबई
१३/०७/१९७६	खरेदीने र. रु. ४६.४००/-		सब रजि.बांद्रा अ.नं.७६४/१५/ ४/६१	(H) गारेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.ति	ल.	नहीं - ३०/७/७६ न. पू. अ. क. ५ स्वरं

तपासणी करणारा -

खरी नक्कल -

अर्ज क्रमांक अप ee अर्ज दाखल तारीख ५९१९१९ ७ अर्ज तदार तारीख 9919199 अर्ज निकाली तारीख 🕂 🔾 १७१७ अर्ज तयार करणार अर्ज तपासणी करणार

एकूण नोंदी/एकूण नकार 3 नकलेचे शुल्क ६०/०० कागद शुल्क

एकूण शुल्क

प्रेमुख निपीक नगर भूमापन अधिकारी भालाड



सत्य प्रतिलिपी

नगर भूमापन अधिकारी मालाड

विभाग/मौजे		तालुका/-	त. भु. मा. का <b>न.</b> भृ	ा.अ.माला <u>ड</u>	जिल्हा	मुंबई उपनेगर जिल्हा
नगर भुमापन क्रमांक	ागट नंबर प्लाट नंबर	क्षत्र चौ.मी.	थारणायिकार	शार	नाला दिलल्या	आकारणीया किया भाङ्याचा व्या फेर तपासणीची नियत बेळ,
68						
		८१.०	<u>क</u>			
सुविधाधिकार		7				
हक्काचा मुळ धारक वर्ष १९६५	मिससं कूपर कँनल 3	गाणि क्लिफर्ड प्रा.लि.]	<del></del>			
म्हेदार		- <u> </u>				
ार भार			700.00		_	
तर शेरे				-	_	•
नांक	व्यवहार	-	खंड क्रमांक	नविन घारक (धा) पट्टेदार (प) किंवा भार (भा)		साक्षाकंन
१३/०१७/१९७६	चुकीच्या नावाची दुरुस्ती		SI	(H) श्री.दत्ताराम नारायण दाबके		सही - ३०/०७/१९७६ न. मू. अ. क्र. ५ मुंबई
१३/०७/१९७६	खरेदीने र.रु.४६,४००/-		सब रजि बांद्रा अ.नं.७६४/१५/ ४/६१	(H) गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि.		सही - न. भू. अ. क्र. ५ मुं. उ. सहो

तपासणी करणारा -

खरी नक्कल -

प्रमुख लिपीक

नगर भूमापन अधिकारी

माजाड

भर्ज क्रमांक १८९८ एकूण नोंदी/एकूण नकार 3 भर्ज तयार तारीख ११/१९७५ भर्ज तयार तारीख ११/१९७५ भर्ज तयार करणार १००० भर्ज तयार करणार १००० भर्ज तपासणी करणाम १५०० भर्ज तपासणी करणाम १५०० मुंहि अपगर जिल्हा

सत्य प्रतिलिपी

नगर भूमापन अधिकारी मालाड

हिन्द हुम्मान पर नबर प्राप्त नबर इस्पेक	4 )	असमानिस	that is a second or a second		
	चौ.मो.	W m rya.			भिकारवीयः हितः भाइपाचा या फर तपासणीची नियन वळ)
१८					
· ·	८७.७	क			
वृद्धिर्धाधकार	e '		~	·····	
क्काचा मुळ धारक वर्ष १९६५ विससं कूपर कॅनल ३	नाणि क्लिफर्ड प्रा.लि.]				
दार	*				
र भार			<del></del>		
र शेरे					
ांक व्यवहार		खंड क्रमांक	नविन घारक (धा) पट्टेदार (प) किंवा भार (भ	T)	साक्षाकंन
१३/७७/१९७६ व्युकीच्या नावाची दुरुस्ती		SI	(H) श्री.दत्ताराम नारायण दाबके		सही - ३०/७/७६ न. भू. अ. क्र. ५ मुं. उ. सही XXX
१३/०७/१९७६ - खरेदीने र. रु. ४६,४००/-		सन रजि.बांद्रा अ.नं.७६४/१५/ ४/७१	(H) गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि	I.	सही - २९/७/७६ न. पू. अ. क्र. ५ नुं. उ. सही XXX

।सणी करणारा -

खरी नक्कल -

अर्ज क्रमांक १८८८ अर्ज दाखल तारीख ११।११३ अर्ज तयार तारीख ११।११३ अर्ज निकाली तारीखि ११।११३ अर्ज तयार करणार अर्ज तपासणी करणार एकूण नोंदी/एकूण न**र्जार ०**3 नकलेचे शुल्क ६०=००

कागद शुल्क 2=00

एकूण शुल्क ६ २ = 00

प्रमुख लिपीक नगर भूगापन अधिकारी मालाङ



सत्य प्रतिलिपी

नगर भूमापन अधिकारी मालाड

जार भुनाए । पाट नंबर प्लाट नंबर पान । पाट नंबर पान ।		म	ालमत्ता प	त्रक		
१२.२ क सुविधायिकार १२.२ क सुविध	विभागः मोने गोरेगांव नार भुवापः शिट नंबर प क्रमांक	114	्रेन. <i>धु. मा. कान</i> धारणाधिका	.भू. <i>अ.मालाड</i> र		
सुविधाविकार  हक्काचा मूळ धारक वर्ष १९६५ [मेसर्स कृपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि.]  पट्टेदार  इतर भार					तपशील आणि त्याः	व्या फेर तपास्म्रणीची नियन थळ)
हलकाचा मुळ धारक वर्ष ११६५ [मेसर्स कृपर कैनल आणि क्लिफर्ड प्रा.लि.] पट्टेदार इतर भार इतर भार इतर शरे देनांक व्यवहार खंड क्रमांक निवन घारक (धा) पट्टेदार (प) किंवा भार (भा) १३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती. SI (H) श्री.दत्ताराम नारायण दावके सही- १३/०७/१९७६ खरेदीने र.क.४६,४००/- सब रजि.बांद्रा (H)	मिक्सि पिरकार					
वर्ष १९६५   1मसस कूपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा.लि.]  पट्टेदार  इतर भार  इतर	dia an a m	•	Kara	·		
इतर भार  इतर भार  इतर भार  व्यवहार  खंड क्रमांक  निवन घारक (धा)  एट्टेब्स (प) किंवा भस (मा)  १३/०७/१९७६  चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI  (H)  श्री.दत्ताराम नारायण दाबके  १३/०७/१९७६  वरेदीने र. रु. ४६, ४००/-  सबी -	हक्काचा मुळ धारक वर्ष १९६५ मिसर्स कू	१पर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा.लि.]				
हतर शेरे  तनांक व्यवहार खंड क्रमांक निवन घारक (धा) एट्टेसर (प) किंवा भार (भा)  १३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके  १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/-  सब रजि.बांद्रा (H) सही-	पट्टेदार	4	···			
हतर शेरे  तांक व्यवहार खंड क्रमांक निवन घारक (धा) एट्टेसर (प) किंवा भार (भा)  १३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके  १३/०७/१९७६ खरेदीने र. रु. ४६, ४००/-  सब रजि. बांद्रा (H) सही-		•				
हेनांक व्यवहार खंड क्रमांक निवन घारक (धा) साक्षांकंन पट्टेरार (प) किंवा भार (भा)  १३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके  १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/-  सब रजि.बांद्रा (H)  सही-	इतर भार					
देनांक व्यवहार खंड क्रमांक निवन घारक (धा) पट्टेशर (प) किंवा भार (भा)  १३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/-  सब रजि.बांद्रा (H) सही-						
१३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/-  सब रजि.बांद्रा (H) सही - २१/७/७६ न. म्. अ. क. ५ मुं : XXX	इतर शेरे					
१३/०७/१९७६ चुकीच्या नावाची दुरुस्ती.  SI (H) श्री.दत्ताराम नारायण दाबके १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/-  सब रजि.बांद्रा (H) सही - २१/७/७६ न. म्. अ. क. ५ मुं : XXX						
श्री. दत्ताराम नारायण दाबके सही - १९/७/७६ न. मू. अ. क. ५ मूं : XXX १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/- सब रजि. बांद्रा (H)	दनाक व्यवहार		खंड क्रमांक		(भा)	साक्षाकंन
श्री. दत्ताराम नारायण दाबक २१%७६ न. भू. ज. क. ५ मुं : XXX १३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/- सब रजि. बांद्रा (H)	१३/०७/१९७६ 👤 चुकीच्या नावाची दु	;रुस्ती <sub>-</sub>	SI	(H)		-
१३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/- सब रजि.बांद्रा (H) सहो -				श्री.दत्ताराम नारायण दाबके		२९/७/७६
१३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४००/- सब रजि.बांद्रा (H)			!			न. भू. अ. क्र. ५ मुं. उ. सर्हा XXX
सार्व १०६५/१८ / मोरेसन बनेन रिन नंबर कि सा दिन	१३/०७/१९७६ खरेदीने र.रु.४६,४०	00/-	   सब रजि.बांद्रा	(H)		
			अ.नं.७६४/१५/	गोरेगाव इलेक्ट्रील इंडस्ट्रीज प्रा.लि	r.	सही - २९/७/७६
			४/७१			न. भू. अ. क्र. ५ मुं. उ. सही

तपासणी करणारा -

खरी नक्कल -

अर्ज क्रमांक १७ ०० अर्ज दाखल तारीख ११ ११ १३ अर्ज तयार तारीख ११ ११ ३ अर्ज निकाली तारीख १०० ११ अर्ज तयार वरवार एकूण नोंदी/एकूण नक्कर 23 नकलेचे शुल्क £0=00

कागद गुल्क 2 = 00

अर्ज तपासणी करणार

, एकूण शुल्क ६ २ = ० ०

प्रमुख लिपीक नगर भूगोपन अधिकारी मानाड इ. भू. अ.मालाड जिल्हा

सत्य प्रतिलिपी

नगर भूमापन अधिक**ही** मालाड

## कहम किमिलाम

	35		क्षेत्र हा कि <b>ए</b>	विषय शिक्क 902=01	// /9-	मागुर विप्रापित केर
	. <b>फिल्लि</b> ही	ENH.	00	कार्स युत्क ८ = ८		छाने:हा क्षित्रकानी कि€ ∑ प्राष्ट्रक प्राष्ट्रहा कि€
		1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1				8 छप्रिक आफ सिस्ट जोडा के जाता है।
			903	= ७०६ क्योर हिस्स	26(6)	अजी दााजल तारीख
		18 4 /2/		फ्राम एकुप्र किंग एकुप्र	26/010	3 <b>७ १ कामक फि</b> र
		1850 With E SPH	., (	- लक्कन फिछ	·	नपासणी करणारा -
-	(本本	নিচাপিছ ( নিপিননী) সৃষ্ণ্যুমিয়ন সমাধ্য দ ( W) চাাপো: এ.এ.A.A.V. ই নিহিন্দদাম নি. দি. ১ ११ , ফিচ্ছ পথ থিং গু. গ্রী১৭ - ন্যায় নিপিননী স্চাদ	п   — — — — — — — — — — — — — — — — — —	र्गेट गिम िष्टन ने म्युगए १७ किंठ चागार गणड़िम्ने डंग्ड उड्डिन्स- ई.डी.डिग्रेंट. मि फि डिम्प्रेम्प्रेप मिडिग्रे इंडि ०थ. ऽथइ इ.स्. इ निष्टमने निरिष्ण म्युग्ये १०१	कांपल शिर्षक कांपल कांपल कांपल कांपल कांपल कांपल कांपल कांपल कर है. १८११ १.११ १.४८ १.४८ १.४८ १.४८ १.४८ १.४	2112 22 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
	- fatt 3e/e/85		IS	- डेकाज़्ही प्पीारः फ़्रन्के प्रग्	कृ.म <del>क्रि.अ.डू</del> विकिट्ट मिक झांन Бांथे.जी.गर	<u> </u>
	<b>म्काश</b> म	(१४) त्रम्भाय मधीम (१म) भाग १०व्हों (१) प्राञ्ड्री	कांमक छंछ		<u>ज्यव</u> हार	कोन्झ
						र्मह ४५इ
				···		र्थर मार
						ग्रह्डेप
			· - > <sub>世</sub>	कि. जी. ाप व्यक्तिडड क्यिक्निड व्यांपर् [.जी. ाप डेसम्ब्री विवास ज्ञम्बे प्रपृ	ग्रिसस ()	<u>६क्काचा मुक्त</u> धार्रट
	<b>.</b>					<u> प्रक्रियाधिकार</u>
		1/2/6 02/6/2 1/2/6 02/6/2]				
		हे भू गरामधेल बार्ग	ψ	8,683.0		
		are a constant of			-ر	68
	त्राक्षक्रमतः मन्तरं (१५) स्वतः ॥: ॥ १: भ्यमनं क्षेत्रांभित्रामनः स्त्रन्तारता।		Mar e	Sp. fr		स्थामस्
	Frank Vive tre Etep Frank 1943 hall 113 me m		An were	1120	क्षित्र नवर व्यक्ति	स्थानक राम
1	aneng aaran faiipi	j Eleiti le	RE TElletin	(મુશ્કેના)		- रिवा स्थाप
					-influ	

क्रिकाशीह त्यामार प्रापत



#### Government of India Form GST REG-06

[See Rule 10(1)]

#### Registration Certificate

Registration Number: 27AAACA4605Q1ZI

1. Legal Name			AMAL REALTORS PRIVATE LIMITED				
2. Trade Name, if any		AMAL REALTORS PVT LTD					
3.	Constitution of Business		Private Limit	ed Company			
4. Address of Principal Place of Business			501, GLADI ROAD, VILI	DIOLA, CTS NO E PARLE EAS	O 781-B , F Γ, Mumbai	P NO 5, HANUMAN City, Maharashtra, 400057	
5. Date of Liability			01/07/2017				
6.	Period of Validity		From	01/07/2017	То	NA	
7.	Type of Registration		Regular		0		
8.	Particulars of Approving Au	ithority					
Signat	ure	Validity u	unknown igned by 53 GO VICES TAX NE	ODS			
		AND SER Date: 201	RVICES TAX NET 8.02.16 21:15:55	TWORK 1 S IST			
Name							
Design	nation						
Jurisdi	ictional Office						
9. Dat	e of issue of Certificate	16/02/20	118				
Note:	The registration certificate is re	quired to b	e prominently	displayed at all	places of b	ousiness in the State.	

 $This is a system generated \ digitally \ signed \ Registration \ Certificate \ is sued \ based \ on \ the \ deemed \ approval \ of \ application \ on \ 01/07/2017 \ .$ 

For Amal Realtors Pvt. Ltd.

A-24-24



GSTIN

27AAACA4605Q1ZI

Legal Name

AMAL REALTORS PRIVATE LIMITED

Trade Name, if any

AMAL REALTORS PVT LTD

#### Details of Additional Places of Business

Total Number of Additional Places of Business in the State

(

For Amal Resitors Pvt. Ltd.

Ani XI xuh



GSTIN

27AAACA4605Q1ZI

Legal Name

AMAL REALTORS PRIVATE LIMITED

Trade Name, if any

AMAL REALTORS PVT LTD

#### Details of Managing / Whole-time Directors and Key Managerial Persons

Name

ANISH DILIP SHAH

Designation/Status

DIRECTOR

Resident of State

Maharashtra

Name

MANISH DILIP SHAH

Designation/Status

DIRECTOR

Resident of State

Maharashtra

For Amal Realtors Pvt. Ltd.

Arix



#### Government of India Form GST REG-06

[See Rule 10(1)]

#### Registration Certificate

Registration Number: 27AADCS6375E1Z7

1.	Legal Name		SAI LEEL	A HOTEL PRIVA	ATE LIMITE	D	
2.	Trade Name, if any		SAI LEEL	A HOTEL PVT L	TD		
3.	Constitution of Business		Private Lis	nited Company			
4.	Address of Principal Plac Business		B4, NILGIRI APTS, SAMANT ESTATE ROAD, GOREGAON EAST, Mumbai Suburban, Maharashtra, 400063				
5.	Date of Liability		01/07/201	7			
6.	Period of Validity		From	01/07/2017	То	NA	
7.	Type of Registration	Regular					
8.	Particulars of Approving						
Signa	ture	Digitally si AND SER	Not Venified gned by DS ( VICES TAX N 8.07.28—19:29	GOODS VETWORK 1 1:24 IST			
Name							
Desig	nation						
Jurisd	lictional Office						
	te of issue of Certificate	28/07/20	1.0				

This is a system generated digitally signed Registration Certificate issued based on the deemed approval of application on 01/07/2017.

For Sai Leela Hotel Pvi. Ltd.

-85.

For Sal Leela Hotel Pvi. Ltd.



**GSTIN** 

27AADCS6375E1Z7

Legal Name

SAI LEELA HOTEL PRIVATE LIMITED

Trade Name, if any

SAI LEELA HOTEL PVT LTD

#### **Details of Additional Places of Business**

Total Number of Additional Places of Business in the State

Λ

Por Sai Leela Hotel Pvr. Ltd

Pirecto

or Sal Leela Hotel Pvt. Ltd.



**GSTIN** 

27AADCS6375E1Z7

Legal Name

SAI LEELA HOTEL PRIVATE LIMITED

Trade Name, if any

SAI LEELA HOTEL PVT LTD

#### Details of Managing / Whole-time Directors and Key Managerial Persons

Name UDAY SUNDER SHETTY

& Designation/Status DIRECTOR

Resident of State Maharashtra

2 Name RAVINDRA SUNDER SHETTY

Designation/Status DIRECTOR
Resident of State Maharashtra

For Sai Locia Hotel For Lid

RSI

)

For Sai Leela Hotel Pvt. Ltu



# अधाक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयात

प्रशासकीय इमारत, १० वा मजला . धतना कॉलेंज समार मुंबई - ४०००५१ दुरायाचे कर्म प्रेंचस : २६४ स्ट्रिक्ट Emeil ID; dalimad@yahoo.com

> क्रमांक न भू सं ७/अपोल एस.आर.४७३/र०१७ वांद्रा (प्), दिनांक :-39 /०७/२०१७

- 2) श्री दयाराम धनु यादव तर्फे सीए श्री अशोक धनु पादव
- २) श्री राजेशकुमार पारसनाय गादव

#### विरुत

- १) में गोरंगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रिन प्रा.लि. संवालक अ) समीर काशीभाई पटेल व) दिलीय काशीभाई पटेल
- २) नगर भूमायन अधिकारी मालाह



जाबदार



#### प्राथमिक

नगर भूमापन - गोरंगांव, तालुका - बोरीवली, जिल्हा - मुंबई उपनगर येथील नगर भूमापन क्रमान १५. ९३. १४. १५. १६ मा मिळकतीवर सन् १९६५ चे चौक्सी आरेशायमाणे मिळकत पत्रिकेसर नॉर्ट् झालेल्या ताहीतः तसेच जाबदार क.२ (तगर भूमापन अधिकारी मालाह) माचेकहील आदेश क. ए.भ.२/९२ तं २७. जागेश्यर. दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाने धारक सदरी जाबदार क्र. र (मे. गोरमाय इलव्होंकरन इंडस्ट्रीज प्रा.लि.) यांच्या नांबाची नांद दाखल झालेने त्यांवर नाराज होऊन अपीतन्दार यांनी या न्यायालयात महाराष्ट्र जीमन महसूल अधिनियम १९६६ चा कलम २४७ अन्वये अपील व सदरचे अपील दाखल करणेस विलंब आरोने माफीचे (क्षपापनाचे) अजासह दिनांक २१/१०/२०१४ रोजीने अपाल दाखल केल हारी संदर्भे अपील प्रकरणी नियमीत स्नावण्या घेउना इकडील आदेश क्र नमूस् अपील एस आर ०६२/२०१५ मध्ये दिनाक २०/७९/२०१५ रोजीने खालीलप्रमाणे आदेश परीत करणेत आहे होते.

- अपीलंदार यांच आगील अंशक मान्य करणेत यह आहे
- ा भार मुनापन आधिकारो मालाङ् यानी नगर भूमापन गारगास सेवील न मुका १२,६३,१४,१५,१६,१७ या मिळकलीसायत नगर मुमापन चोकेशी अधिकारी याचे निर्णयाची व त्यांचे कडील आदेश कृतम् २/१ रतेष्ठ, विनाम १४/०७/१९७६ यो महाराष्ट्र गमिन महस्ता सोयानयम् १९६६ वे कलम रेपेप् अवाये पोक्सो करने निर्भय अपना आहे।
- राजधातीना या प्रमाणे कळाबणीत मार्च.

त्यावर नाराज हो ऊन जाबदार का.१ (गोरेगाव इलेक्ट्रोकल इंड्रस्टीज प्रा.लि.) यांनी मा उपसंचालक भूमि आंभलेख कोंकण प्रदेश, मुंबई यांचे न्यायालयान महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये फेरतपासणी अर्ज अपील का.४१८/२०१५ ने अपील दाखल केले होते सदर अपील प्रकरणी मा उपसंचालक भूमि अभिलेख कोंकण प्रदेश, मुंबई यांनी दिनांक ३०/०१/२०१७ रोजीने खालील प्रमाण आदेश पारीत करणेत आलेले आहेत.

- १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत पेत आहे.
- २) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुबद उपनगर जिल्हा गर्चिकडील दिनांक ३०/०९/२०१५ ये प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी घेळन प्रयमतः आदेश पतीत करावेत.
- अस्टरचा निर्णय अन्य न्यायालयाते दाखल असलेल्या अपीलांचा निर्णयास आधीन साहन येण्यात येत आहे.

स्यानुसार इकडील अपोल क ०६ २/२०१५ हे पुनिजवीत करून त्यांस अपोल क ४७३/२०१४ देणेत येउन प्रकारणो अमीलदार व जाबदार यांना आगाऊ नोटीसीने कळविणेत येउन प्रकारणी दिनोक १८/०४/२०१७-०८/०५/२०१७ १९/०६/२०१७ रोजान समावध्या घेणेत येउन होती प्रस्कारासाठी पुढोल सात दिवसात त्यांचे लेखी प्रणाण दाखन करावे उसरे निर्देश देउन स्थानत्य निर्णव घेणेसाठी सुनावणी बंद करणेत आली

## अपीलहार पांचा पुपतीयाद

अपीलदार पांचे सीए और अशोक धन पांचर याते पुनरावाद केटा को। तगर भागान वीरणांवा लालका बारोवालो जिल्ला मुन्ने उपनगर येगोल तगर भूमापन क्रमांक ५१ ते देह या पिळकरों। सर्व क्रमांक १२८/१९ व १२८/१९ पासून अस्तित्वात आलंल आहेत. सहराया वाद्मासा पिळकरोंवर आपये पूर्वण करते यह आहे व स्ट्रेस्ट पासून आहेत पांचा स्ति १९६१ पासून ताथा आहे व स्ट्रेस्ट स्थाराह पांच करते या पांचा स्ति १९६१ पासून ताथा आहे व स्ट्रेस्ट स्थाराह पांच कर के मारस्ताय पांच पाळ आहेत पूर्वणांकी अपलेल्या आहेत ताथा आहे व स्ट्रेस्ट स्थाराह पांच कर के सामांवा होते व स्थानम्थ व्यवसाय करीत होते. सदरव्या गांच नमून क्रिश्ट पार आसंवा प्रचान प्रचान के सर्व हिम्से प्रचान स्थाराह स्थाराह स्थाराह कर आसंवा प्रचान के सर्व हिम्से प्रचान स्थाराह स्थार

दिनांक १५/०४/१९६१ चे नोंदणीकृत खुरेदीखताने (BND/७६४/१९६१) सर्व्हे क. १२५ हिस्सा क. ४ चे १ एकर क्षेत्र जाबदार क. १ यांनी मूळ मालकांकठून खरेदी केलेले आहे. त्यांनी (जाबदार क. १ यांनी) आमधे पूर्वज (१. के.आर अहीर २. बन्सी भान अहीर) यांचे जिल्ह्य नगर दिवाणी न्यायालय, मूंबई येथे दावा क. ५०९४/१९७१ व दावा क. ४५०४/१९७९ ने दावा दाखल केलेला होता. त्यांत मा. न्यायालयाने दिनांक ११/०१/१९७२ व दिनांक २८/०८/१९८१ रोजीने सर्व्हे क. १५५ हिस्सा क. ५ हा अपीलदार यांचा नाही असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.

सदर चाळीतील झोपढीधारकांनी "तबशक्ती को.ऑप.होसिंग 'सोसायटी' स्थापन कठन एस.एस.डेक्ट्रींग आणि सर्विस प्रा.लि. यांचेकडून एस.आर.ए मार्फत विकास करून घेणेचे निश्चित केले. त्यांवर जावदार क्र.१ यांनी एस.आर.ए. प्राधिकारी यांचेकडे तकार करून ते सदर निळकलीचे घरक असलेनाबत काग्रहस्त्र इस्त साहर केले हाते. सहरचे कागरपत्र अपीलदार पानी प्रागणी केले होते. प्रस्त नाबदार कर यांनी ते न दिल्याने अपीलदार यांनी नगर भूमापन अधिकारी यांचेकडे चोक्सी केली असता लक्षात आले की दिनांक १०/०४/१९७६ ये आदेशाने जानदार क्र.१ यांना धारक पोषित केले आहे. सदस्य आदेश हैं कोणात्याही कार्यदोपत्री पुराव्याशिवाय बेकायदेशीर परित केले आहेत. अपीलारा हमीरे पुराव मागील ४ ते ५ दशकापासून सदर मिळकतीच पट्टेदार आहेत. प्रारंत मूळ चारक कुमर काराल आणि कलामाङ यांनी भाडे मागणी केले नाही. त्यामुळे सदर बादप्रस्त मिळकतीवर आमध्या पूर्वजांची नांवे दाखल होग आवश्यक व काग्रदेशीर आहे. तरी ही जाबदार क. २ यांनी सबर मिळक्सीबर दिनांक १२/०७/१९७६ रोजीवे मारक संरक्षेत्राहरतर का है पादमा नावादा ता सावल देवजात के बाब स्थान अस्तरण के देवतप्रसेवारतसाहर भूताहाहे गुल्लके मालेली नांदे कमी करण्यात शेलन स्थादा 'साराज्या महत्वाली नांदे नांचार दणता यादा यादारीता क्याडील दिलाक ३०/०९/२०१५चे आदेशात विलंब माफ कराने अपील असारामाना मन्त्र न मुक्त प्रशास्त्र वा मिळकालियाल घाकरा। वळाट्या होद्राची हिताक १,७/०,७/१,७६ व्या नार्याची जिल्ह्यो स्वरोद्याम केल्क् अहम है कायर मिराइन कोला आहेत स्वरण जानहार के से असे सार कर्नुराग्य में में सेव खोदाहें, हार्यों मेंसीने आहें, तरेश पानवार पानी श्रीत्वाबन अंक विल्क्षक प्रानिल ही जाने अभिलेखान एकाठून आली यामावल पुरावा सारत केलेला जाते ज्यारे करेलेखन गृहित बदले तह ते कोणत्या आधारावर फरफार नोंदी या सर्वे के एस्प्रेट क्योताय अधारत शहेत र दास्त्राण माने के रिट्युक्त महत्व के दिन के लोगे हुना मिलनात कारतात है तहां में स्थान के तहत्व जाता ने स्थान है योगे सत्त्विक्रकातीहर्र प्राप्तवार करः योच्या त्रावास्य अत्तवस्य वादास्य वित्तवस्य गरा वास्तवस्य हिन्द्रस्य हि विलंग नहीं। मामसीता बमहील दिनाक ३०/०९/२०१५ याआदेश कायम हेवम्पात वावा या नुसार सर्रर अपान पान्य कराइ

## जायदार यांचा प्रक्तीवाद

जागदार के १ यांचे वतीने अंड अरुण पणीयर यांनी युक्तीवाद केला की, अपीलदार यांनी दाखल कलेले अपील हे विलंब माफीच्या कायद्याविरुध्द आहे. अपीलदार यांनी विलंब माफीचे अजात तसे संयुक्तीक कारण दिलेले नाही. त्यामुळे अपील फेटाळण्यांत यावे. तसेच अपीलदार यांचे पूर्वजानी ते हपात असताना सदर आदेशाबाबत कथीही हरकत घेतली नाही. जाबदार का २ हे पारसनाथ यादव यांचे वारस असलेखा युक्तीवाद करतात. परंतु त्याबायत कोणतेही कागदपत्र सादर करीत नाहीत. तसेच अपीलदार क्र.१ यांनी सादर केलेले मुखत्यारपत्र हे सूट के. २२०४/२००४ बाबत मर्यादीत कारणासाठी आहे. जो दावा यापूर्वीच फेटाळणेत आलला आहे. Thus Mr Ashok Yadav has illegally signed the said Appeal and present Application for Appellant no.2.

आम्ही तगर भूमापन गोरेगाव येथील त.मू.झ. ९२, १३, १४, १६, १६, १७ चे घारक आहोत. दिनाक ०९/०१/१९६२ चे बितरोती आदेश हे आमचे नांवे आहेत. अपीलदार यांचे पूर्वजानी सदर मिळकतीवर अतिक्रमण केले आहे व ते प्लीचे घारक श्री नारायण नावके ज्यांनी आम्ताला सदर मिळकर विकर्ती आहे. त्याचे टेनन्ट असल्याचा दावा करोत आहेत. अपीलदार याती जायचे विरुद्ध नगर दिवाणी त्याबालयात दिहोशी गोरेगांव येथे दावा क्र. ५७६/२०१५ ने दाखल वे जेला होता. सदरण दाव्यातील ad-interim वर्षेषि प्राविद्यासाल्याकोर्द्याक वर्षेक्षण्यकार से आर्रगाई प्रेट्यकार सेता. प्रार्थ जन्माकोई असीलरास गदीन अस्तिष्ठकरत्त्वेष्ट्रभारक अस्तव्याच्य स्वाप्त्राचात्राकरत्त्वा स्वर्णमञ्जूष्टे क्रम्यात्र स्वर्णमञ्जूष करे वर ओपडपट्टी आहे व त्यांचा ओपडपट्टी विकास प्राधिकरणा अत्यात DCR ३३(७) अन्दर विकास क्त्मोल येत आहे.

तसेव अपीलदार यांचे पूर्वज श्री धन् यादव यांचे महसूल अभिलेखात फेरफार क २५६ अन्यये महत्त्व मालाक नाम दिवाक के एक / एक महोत नाम नाम कार्य के ति । माम क्लिकी स्थाप कार्यवादा जात क्यो आहरतीत देवले जाती. वापीलांतर सदस्यी माहिती जाणींवपहेंक लप्पवत आहेत. त्यापळ वापीलांतर यांना सदरप्र आपील, करणीया कोणताही कायदेशीर हक्क नाही. तसेच अपीलदार यांनी स्थत च सरर विकास के किर्देश है कि के देश हैं जाएं है जाएं है जा जाता है है जा के क्षेत्र के किए के किए हैं कि जाता है जा क हाता अवाह १ मा. स्थाप लगात विकास विकास विकास के स्थाप के विभाग का बाद के स्थाप के स्थाप के स्थाप के स्थाप के स संस्थाया रामसम्बद्धाः विकासन्तरितः विभागमन्त्रीः मुद्धासम्बद्धाः साधिकत्त्वाः सामित्रकः अधिकारणाजाना । हो मार्ट (Navshakhi/ न्राट्यार बट्ट) विचारक च व/१३/२०१५ तेलीहे वाति वस बायर प्राप्त पाति के हिल्ली आहे representation of the second residence of the first one residence indicates are

सदर प्राधिकरणाकडे केलेला होता. त्यांत सदर प्राधिकरणाने दिनांक २३/१०/२०१३ रोजीने प्रवर्तक यांची विनती मान्य केलेली आहे. अपीलदार यांचे पूर्वजानी दिनांक ०३/७\*/११७९ रोजीचे पत्राने सदरचे मिळकती. वरील बांधकामे हे अनिधकृत आहे असे मान्य केलेले आहे. अपीलदार हे सदर अपीलाचे अनुवंगाने सदर मिळकतीचे बन्सी धनु अहिर व कारदीन आर. यादव हे मालक आहेत असा युक्तीबाद करीत आहेत. त्यानुसार प्रारक सदरी तशी नांद होणे काणी सदरचे अपील राखल केलेले आहे. परंतु तसे कोणतेही कायरेशीर पूर्व दाखल करीत नांदीव व ते प्रमुख पालक असल्याने त्याना DCR ३३(१०) अतगंत तसा कोणताही अधिकार नाही. दिनांक ०४/०४/१९८३ चे बिनशेती आहेराने पारक स्थान चेत आहेत. परंतु तसे नांदी नसते. गांव नमुना ७/१२ वर त्यांच्या पूर्वजांचे नांव हे कब्जेदार सदरो नसून इतर हक्कात आहे. परंतु सदरची नांद हो (दिनांक ०४/०३/१९७९) चूर्वाची व बेकायदेशीर आहे. अपीलदार हे दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाबर सुमारे ४१ त्यांनी अपील दाखल करीत आहे. सदर मिळकतीत अपीलदार किवा त्यांचे पूर्वजांचे कोणतेही कायरेशीर हक्क नाहीत हे प्रस्ट हात आहे. त्यांचळे अपीलदार हो दिनांक १२/०७/१९७६ चे कोणतेही कायरेशीर हक्क नाहीत हे प्रस्ट हात आहे. त्यांचळे अपीलदार गांचे अपील विलंब माफ न करता फेटाळण्यांत यांचे.

जाबदार क्र.२ नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी वादग्रस्त मिळकती बाबत त्यांघेकडील स्वयसूची धारीका व समणकीकृत मिळकत परिष्क तानेच चौकशी नौदवही व कमी जास्त पत्रकाची नक्कल सारर केली आहे.

अन्मान

नगर पूमापन - गोरेगांच, मालुका - बोरीवली, जिल्हा - गुलार व्यवस्त नगर भूमापन कमाक १२, १३, १४, १८, ६६ वर पिक्क्क्सीवर वितोक २४/०४११६५ से मुख नगर भूमापन सोक्क्सी नसार धारक सन्ती "मेससं कुपर कनल आणि किल्ह्य प्रश्नित "अराग नोदी दाखल होत्या नदनंतर सदर पिळक्क्सीवर नावराग ना २ (नगर प्रमापन आधिकारी, मालाह) योधेकडील आदेश क. ए. ५,१४६२ ते १७ जोगेन्यरी. रिनोक ६२/०७/१९७६ के आवशाने सदर पाद्यास पिळक्क्सीप्या पिळक्का महिलेबर हिनाक ६४/०५/९७६ थे नोदीने दाक्कीच्या नावाची दुरुरतीने धारक सदरी थी. दासराम नारायम सबके १ एकत्र कुट्रेन प्रमुख धारक अराग नोदीने दाक्कीच्या नावाची दुरुरतीने धारक सदरी थी. दासराम नारायम सबके १ एकत्र कुट्रेन प्रमुख धारक अराग नोदीने दाक्कीच्या नावाची दुरुरतीने धारक सदरी थी. दासराम नारायम सबके १ एकत्र कुट्रेन प्रमुख धारक अराग नोदीने स्वारोक्त क. ५६४/१८/४/१९६१ अन्दरी धारक सदरी जानदार क. १ (गोरेगांव इलेक्ट्रेक्न इक्स्ट्रोक प्रश्नित अराग दोन स्वतंत्र नोदी दाखल सक्ता थी. हामचे पाच्या डांवाधी नोद कमा क्वरणेत आलेली आत-प्रश्नित आते असे पिळक्क्स प्राप्ता प्रस्ता हैसन में। सदर वादप्रस्त मिळकतीचे चौकशो नॉदवही पहाता सदरच्या मिळकती या सन्हे क्रमांक १२६/५ चै पासून अस्तित्वांत आलेल्या आहेत व त्यांत धारक सदरी मेससं कृपर कॅनल आणि विलफ्ड प्रा लि. असे व Other Right रकानी खालील प्रमाणे न.भू.क. प्रमाणे नॉदी इाल्डल आहेत.

	A COMPANY OF THE PARK OF THE P	Other Right रकानी
अनुक	नगर भूमापन	
	फ्रमांक	M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीन प्रा.लि. (By, Trespass)
W. A.S.	92	MIS गोरंगाव इलक्ट्रकल इंड्रस्टान अस्तर कर
	10.00	
a Star	63	
1	6.8	र) और बन्सी धन अबंध (लिल ऑफ न: t(Other Right)
	当6年,三级万种	र) आ यन्त्रा धन् अवह (१९० किन्डलाइड)
erat or Charle	eu T	1) श्री. बन्सा बनु अवह UV 1) M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल ईइस्टोज प्रा.कि. (By. Trespass)
AL 10		The state of the s
I simplett		A LIC CONTRACTOR TO THE MILE OF THE PARTY OF
4	98	२) श्री. कार्धधीन ग्रमधर यादव (लिज ऑफ तं.१ Other Right)

वरील अनु .क. ३ प्रमाणे सदर वादग्रस्त मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर तथा नांदी होने कामी अपीलदार यांनी संदर्भ अपील केलेले आहे. परतु अपीलदार यांनी त्यांचे माडेपट्टा इक्क दर्शविषारे काबदेशीर काण्द्रपत्रे अपील प्रकरणात अपील स्नावणीत दाखल केलेली नाहीत

अपीलातील बाद मिळकतीचे त्या गुनापन चौकशीनुसार सत १९६६ साली इनकाण सन चारक पं कृपा केनल आणि बिलफर्ड यांचे नाव घोषीत केलेले आहे. त्यापता दिनांक १३/०५/१५६ च्या मोदीते श्री बत्ताराम जारायण शक्के व जावदार क.१ यांचे नाव दाखल आहे. जावदार क.१ में गोरेगाव इलेक्ट्रेक्ल श्री बत्ताराम जारायण शक्के व जावदार क.१ यांचे नाव दाखल आहे. जावदार क.१, में गोरेगाव इलेक्ट्रेक्ल श्री बत्ताराम जारायण सक्के व जावदार क.१ यांचे नाव प्रक्रमती करेती केल्या असून त्यांचे नाव मिळवता इंट्रस्ट्रील ग्रा.ल. यांची नाव प्रस्कार केले असून हे नाव प्राचित्र प्राचित्र केले असून हे नाव प्रमचन केले असून है नाव प्रमुक्त राखल आहे. अशा परिस्थीतीत अपोलदार यांची फेक्न जावदार यांचा प्रसचन केले असून है नाव प्रमुक्त व चीकशो पूर्वीचे दाखले देउन वहिवाटींग्रमाणे नाव दाखले करावे. अशो मागणी करीत आहे.

भारतीय नौंदणो अधिनयम १९०८ चे कलम ६७ मध्ये असलेल्या तरत्वानसार कोणतहो दरतापंत्रजायो नौंदणो करणेत आलेली नसेल तह त्यात सम्बोक्य असलेल्या मान्यनंत्रत त्यामा परिणाय हाणार नही किया असा इस्त्रपंत्र अशा प्रात्मसांत्रक परिणाम करणा थ किया असी स्थिपनार प्रदात करणा-या काणात्यही व्यवहाराया प्रदाया प्राहम घरला लागर नहीं। असी संस्तृह सदर अधिनयमाच्या करण ४९ मध्ये समूद केलेली सम्ब

्या असीतार जारोत्त्वर योगी कार्याता नाम्योत्तव वास्तवेष्य संस्कृति है स्वराण्ये यहिनासायाः आधार नाम दाखन कार्यानामा आरम्भे कार्यत् महिन् हमा मानतयाः निर्माद रिपोहः संस्कृतस्य स्थानासायाः नाहीत त्यामुळे झदर अपील प्रकरणात झालेला बिलंब माफ करणेकामी लोणतही सबळ करण अपवा कागदोपत्री पुरावा अपीलदार यांनी दिलेला नाही. मा.सर्वोच्च न्यायालय, नदी दिल्ली यांचेकडील स्पेशल लिंब पिटींशन (सिब्दील) क.६६०९-६६१३ दिनोंक २४/०३/२०१४ चे आदेशांचा आधार घेता सदर अपील प्रकारणात कोणतीही गृणवत्ता (मेरीट) दिस्त घेत नाही. तसेच अपीलदार काणते सबळ करण अपवा पुषचा देत नसलेने, तसेच ४१ वर्ष इतका प्रदीचे विलंब माफ करणे न्यायोचीत होणार नाही. असा निष्कर्व नमूद करने महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५(३) अन्वये प्राप्त असलेल्या प्राप्त आधिकारानुसार सदर अपील प्रकरणी पुढील प्रमाणे आदेश देणेत येत आहे.

आदेश

- ः) अपीलदार याचे अपीलातील विलय माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे.
  - २) या प्रमाणे संबंधिताना कळविणेत यावे.

स्यकः :- बांद्रा दिनांकः :- २५ / ०७/२०१७ (सर्वय जिल्ह्यवर्ग) जिल्ह्य अधीसक भूगि अधिलेख भूवई वप्रतगर जिल्ह्य



non. 90. 90. 72014 Mirita II. Avadalis O VIII.



सत्य - प्रतिक्रियी

प्रदेशक विल्हा अणिकेन चुणे अधिक्या भूजपुरस्यात विल्हा

वर्ष संस्थानतः भूमि अभिन्तेग्र कालता प्रदेश, धुकई यांची अनवात्रय

क्षीका अन्य शासम

क्षी विक्रुवीत, प्रक्रिक्ट राज्या क्रिक् मार्गम मार

त्रधाराज्य भारत पहसूल व सन् विभाग

उपसंचालक भूमि अभिलेख, कोंकण प्रदेश मुंबई यांचे न्यायालय डो.डो.बिल्डीग, १ ला मंजला, जुने जकात घर, शहीर भगतसिंह मार्ग, मोटे, मुंबई-४००००१, दुरम्बनी - २२६६०६५२; २२७०१७३८

timail - diffrmumbai@gmail.com, www.eqjcourts.gov.in

## पुनिस्क्षण अर्ज क. ७२३/२०१८/२०२३ | ५ ३८

्राजी, दयाराम धान्न् यादव (मयत कायदेशीर वारस)

अ) श्रीम संगुना दयारामा यादव

गाव परमल पष्टी यो पद्राक्षकोड जिल्हा जीनपुर

ब) श्री मदनेश दयाराम बादव

क) श्रीमती हेमलता चिनोद यायुव

ड) श्रीम सीमा धिरेंद्र सिंग

रा, शिरीनबाई चाळ क.१ रूप ने ३सी सिझर रोड, अंबोली अंधेरी ग मुंबई-४०००५८

२)श्री राजेशकुमार परसनाथ यादय

रा. रुप ने.५, परसनाथ यादव चाळ, चाळ ने. ४, राम मंदिर रोड, गोरेगांव प. मुंबई-४००१०४

र जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर

र) प्रे: गोरेगांव इलेक्ट्रीकृत इंडस्ट्रिज एलएलपी डायरेक्टरस थ्री. समिर काशिमाई पटेल

श्री दिलाप काशिनाथ पटेल

संजल काजल अपाटमट जवळ, राम मंदिर रोड, गोरेगांव प. मुंबई-४००१०४

३) नगर भूमापन अधिकारी, मालाड

पुषर् दिनाकर अवस्तर

पुनरिक्षण अर्जदार



विषयः महासब्द जमिनन्महस्तरः अष्टितयमा १९६६ चे कलम २५७ अन्तये पनी सामा अर्ज नम्य प्रधापन गोरेपादः नाजुक्तान्यारीदानी येथील न मृत्रक ६२ ते २६ या मिळकतीदावन संस्कृते :- अपोलकाः यांचा अपोल अर्जादिनांक रह्म/०५/२०५८

<u>इस्रायां बाइसाहब</u>

विषयांक्रीत् अपीतः अर्जावरः इक्तडीला सुनावणी अंती क्तिकः 🗠 /०५/२०२३ - तेली कालीलम्यान निर्णय नण्यात आलेला आहे.

अर्जनर यांचा प्तिस्थिण अर्ज फेटाळण्यातं येत आहे.

a) जिल्हा आग्रीक्षक वृति—अभिलेखा, पुरस् उपनगर यणिकलीला आदेशा क्रान्स्य अपनिवासील एस आर ४७३/२०१७ विनांक ३१/०७/२०१७ कार्यम् कर्णयात् येत आहे.

🦠 सदरचा आदश मान्य नसल्यास ९० दिवसांचे आते शासनाकडे पामनी (महस्रल) महस्रल दे वनविधान, महालय मृत्यः ४०००३ श्याचेकङ् फेरतपासणी अर्ज करून तद मागण्याची नियमात तरतुद्ध आहे

४) सदर आदेश eqicouns gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे

(लयंद्र निवस्त्र)

उपसंचालक भूमि अभिलंख क्रांक्स अस्ट्राहरू

िल्ला असीराम, भीता जा लाख, बुद्धिक्षणनगर योता।निर्णयाच्याणकोसके आन्तरेयक कार्यदाविसाठी जाता.

नगर भाषापतः अधिकारमः भाषात् सामानिर्णसारमभ्यत्रेष्ट्रातः आवस्यक् कार्यवानिरम्हो स्वादाः

वारीका महाकि राक्ष प्रश्त पानांका श्रेकी देव असे

### मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपड्यडी पुनर्वसन प्राधिकरण यांचे समोरील प्रकरण

१. मुख्य प्रवर्तक, नवशक्ती सह. गृह्य संस्था (नियो)

अर्जदार

विरुध्द

१. संचालक, गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा. लि.

२. श्रीमती नवरंगी देवी बन्सी यादव

हरकतदार

३. राजेश यादव

द्याराम धत्रु यादव, पारसनाथ कदोदिन यादव

आदेश

(आदेश पारीत दिनांक:-

थोडक्यात माहिती (Facts In Brief) :-

अर्जदार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ चे ऋतम क्लार) अन्वये मौजे - गोरेगांव, तालुका - बोरीवली येथील नभूक ९४, ९५, ९६, ९७५, ९८/१४ मिळकतीवरील नियो. नवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे बागत प्राधिकरणांकडे अर्ज दाखल केलेला आहे. सदर प्रकरणी दि.०२/०५/२०१३ रोजी प्रत्यक्ष जागवेर जावून स्थळपाहणी करण्यात आली आहे. उपरोक्त मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे बावत हितसंबधितांचे आक्षेप /हरकत नोंदविणे करीत्र प्राधिकरणाकडुन दिः वर्गण्ये २०५३ रोजी मराठी व इंप्रजी भाषेतील जाहिर सुचना दिश्स/७५/२०% रोजी दैटिक पुण्यंनगरी या मराठी वृत्तपत्रात व दैनिक बिझनेस स्टॅंडर्स या इंग्रजी वृत्तपत्रात हिर्द्ध/२०१३ ग्रोजी प्रिसध्द करण्यात आली आहे. तसेच सदरची अधिसुचना प्राधिकरणाच्या संकेतस्यळावर दि.०७/०५/२०१३ रोजी व संस्थेच्या जागेवर सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्

करण्यात आली आहे.

सुनावणी (Hearing):

दि.०६/०५/२०१३ रोजीचे जाहीर सुचनेच्या अनुषंगाने पुढील प्रमुख्य करकेती औरत झाल्या.
१)संचालक, गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्स्ट्रीज प्रा. लि. यांनी दि.१६/०५/२०१३ रोजीचे क्यारेगी देवी बन्सी यादव यांनी दि.१६/०५/२०१३ रोजीचे क्यारेगी देवी बन्सी यादव यांनी दि.१६/०५/२०१३ रोजीचे क्यारेगी आहे. ३)राजेश पी. यादव यांनी दि.१५/०६/२०१३ रोजीचे पत्राव्दारे हरकत उपस्थित केली आहे. ४)श्री दयाराम धत्र यादव व श्री पारसनाय यादव यांनी दि.१४/०६/२०१३ रोजीचे पत्राव्दारे हरकत उपस्थित केली आहे.

प्रकरणात हरकतदार यांना नोटीस कादुन त्यांची बाजू संहासाची होशी नेपायह आली. त्यानुसार दि.२८/०६/२०१३, दि.१९/०७/२०१३ रोजी सुनावणी झाली.

#### अर्जदाराचा युक्तीवाद (Arguments of Applicant):

अर्जदार नवशक्ती सह. गृह. संस्था (नियो) यांचे करीता ॲंड. मधुर सुराणा तसेच श्री लालकृष्ण यादव मुख्य प्रवृतंक सुनावणीकामी उपस्थित होते. ॲड. सुराणा यांनी प्रश्नांकित जिमन ही झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करावी अशी मागणी केली. दि.२२/०६/२०१३ रोजी मुख्य प्रवर्तक, नवशक्ती सह. गृह. संस्था यांनी दिलेल्या लेखी पत्रात दि.०३/०८/२००६ रोजी मे. गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा. लि. यांचे कडे प्रश्नांकित मिळकतीचे विकासाबाबत डाक नोंद पत्राने अर्ज दिल्याचे नमुद केले असून, सदर अर्ज त्यांनी न स्विकार्तर्ह नाकारल्याचे नमुद केले आहे. तसेच वैयक्तीकरित्या कंपनी संबधीतांची भेट घेवून सदर मिळकंतुर्धि विकासाबाबत विनती केली असल्याचे नमुद केले आहे. मात्र गोरेगांव इलेक्ट्रीकल प्रा. लि. यांनी त्याङ्गाबत नकार दिल्याने आपण सदरचे क्षेत्र झोपडपट्टी पूनर्वसन क्षेत्र घोषित करणे करीता सदर अर्ज दाखल केंल्याचे नमुद केले असून, सदर मिळकत लवकरात लवकर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषीत करावे अशी विनती केरे

#### हरकतदार यांचे युक्तीवाद (Arguments of Complainer):

हरकतदार क्र. १ संचालक गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा. लि. यांचे करीता ॲंड. रमण जायभावे उपस्थित होते. त्यांनी त्यांचा लेखी आक्षेप सादर केला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करावयाच्या तभूक ९४, ९५, ९६, ९७ या क्षेत्राच्या मिळकतीचे ते मालक असल्याचे नमूद करून सुद्र योजना विकसित करण्याचा त्यांचा पहिला हक्क असल्याचे सांगृन अर्जदार संस्थेने केलेला अर्ज रह करावा असा युक्तीवाद केला. तसेच सदर अर्जदार संस्थेने विकासक म्हणून में, एस एत ड्वेर्लींग ॲण्ड सर्वीसेस प्रा. लि. यांची केलेली नियुक्ती अनुचीत आहे, असे म्हणने त्यांनी मांडले.

हरकतदार क्र. २ श्रीमती नवरंगी देवी बन्सी यादव यांचे करीता ॲड. ओ. आर. तिवारी यांनी उपस्थित राहृन त्यांचे वतीने म्हणने मांडले. त्यांचे म्हणणेनुसार जागेवर त्यांची चाळ असुन, तेथे ३५ भाडेकरु राहत आहेत व ती चाळ सर्व सोईस्विधांनी युक्त असून गलीच्छ वस्ती नाही. त्यामुळे अर्जुदार संस्थेने केलेला अर्ज रद्द करावा अशी मागणी केली. तसेच अर्जदार संस्था खोटी व बेकायदेशीर आहे व तिच्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यांनी केलेला ठराव खोटा आहे. त्यांनी दि.०१/०८/२०१३ रोजी त्यांचे लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यानुसार त्यांनी दि. ०६/०९/२००४ चा सातबारा उतारा सादर करुन त्यांत कुळ व खंड सदरी बन्सी यादव यांचे नांव नमुद असल्याचे अधोरेखित केले आहे.

हरकतदार क्र. ३ श्री राजेश यादव सुनावणीचे वेळी उपस्थित होते. त्यांनी त्यांचे दि.१५/०६/२०१३ रोजीचे हरकत पत्रात नभूक्र ९४, ९५, ९६ या मिळकतीचे मालकी हक्क त्यांचे कडे आहेत. मे. गोरेगांव प्रिकण्यास व विकास करण्यास ते सक्षम असल्याचे नमुद करुन सदर मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र प्रिकण्यास करू नसे अशी विनंती केली आहे. स्वारपाना आवश्यक त्या सुविधा हो प्रतिविधि स्वारपान नमुद करुन सदर मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रभारत है स्वारपान केली आहे.
हरकतदार क्र. ४ श्री दयाराम धत्रु यादव व पारसनाथ यादव हे सुनावणी वेळी उपस्थित हाहिती.
यांचे दि.१४/०६/२०१३ रोजीचे हरकत पत्रात नभूक ९४, ९५, ९६ या मिळकतीचे मालिकी केले. इंडस्ट्रिज प्रा. लि. यांचे नांव मिळकत पत्रिकेवर चुकीने दाखल झाले असून त्यांना सद्र मिळकतीबाबत

त्यांनी त्यांचे दि.१४/०६/२०१३ रोजीचे हरकत पत्रात नभूक ९४, ९५, ९६ या मिळकतीचे मॉर्निक्टि हेहूक त्यांचे कडे असल्याचे नमुद केले आहे तसेच मे. गोरेगांव इंडस्ट्रिज प्रा. लि

उपरोक्त नम्द मिळकतीचे मिळकत पत्रिकेवर त्यांचे नांव चुकीने दाखल आले आहे. सदर मिळकतीवर विकास करण्याचा अधिकार त्यांचा असल्याचे नमुद करुन सदर मिळवतीचे क्षेत्राचा झोपडपड़ी पनुबंध योजनेअंतर्गत विकास करु नये अशी विनंती केली आहे. सदर मिळकती गरील रहिवाश्यांना आवश्यक र सुविधा पुरविण्यास ते तयार असून सदर मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करु नये अशी विन केली आहे.

#### मुद्दे (Issues)

हरकतदार यांचे हरकत अर्जातील आक्षेप हे मुख्यतः जिमनीचे मानकी हक्काशी संबंधित असल्या पुन येते. प्रश्नाधिन मिळकतीचे मिळकत पत्रिकेनुसार धारक मे. गोरेगांव इंडस्ट्रीज प्रा. लि. आहेत. त्याबदः तर हरकतदारांचे अक्षेप आहेत. जिंपन पालक यांना स्वतः योजना विकतीत करावयाची आहे असा त्यांच मुख्य मुद्दा आहे.

#### चर्चा, ( Discussion)

अर्जदार यांच्या अर्जाच्या अनुषंगाने नगर भूमापन अधिकारी, झोपुप्रा व उपजिल्हाधिकारी, झोपुप्रा यांन दि.०२/०५/२०१३ रोजी संयुक्त स्थळपाहणी केली आहे. सदर स्थळपाहणी वेळी जागेवर झोपडपट्टी क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे.

हरकतदार क. १) मे. गोरेगांव इलेक्ट्रीकल पा. लि. हे नभूक ९४, ९५, ९६, ९७ या मिळकतीचे मिळकत पत्रिकेनुसार धारक असून त्यांनी सदर मिळकतींवर झोपडपट्टी क्षेत्र असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी उपरोक्त मिळकर्तीचा विकास करण्याचा त्यांचा प्रथम हक्का आसल्याचे नमुद केले आसले तरी। त्यासाठी झोपडपट्टी क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. त्यामळ या टप्प्यावर त्यांची हरकत अयोग्य आहे.

हरकतदार क्र. २)श्रीमती नवरंगी देवी बन्सी यादव सदर मिळकती त्यांच्या मालकी हक्काच्या असल्याचे सांगत असले तरी अद्यावत मिळकत पत्रिका पाहता। त्यांचे नांव गिळकत पत्रिकेवर दाखल नाही.

हरकतदार क्र. ३)राजेश पी. यादव यांनी नभूक ९४, ९५, ९६ या मिळकती आपल्या मालकी हक्काच्या असुन गोरेगांव इलेक्ट्रीकलचे नांव चुकीने दाखल झाले असल्याये नमुद केले आहे. मात्र अद्यावत मिळकत पत्रिका पाहता त्यांचे नांव मिळकत पत्रिकेवर दाखल नसल्याने त्यांचा दावा मान्य करता येत नाही.

हरकतदार क्र. ४)श्री दयाराम धत्र यादव व श्री पारसनाथ यादव यांनी नभूक ९४, ९५, ९६ या मिळकतीचे मालकी हक्क त्यांचे कडे असल्याचे नमुद केले आहे, तसेच मे. गोरेगांव इंडस्ट्रिज प्रा. लि. हे लगत मिळकतीचे धारक असुन उपरोक्त नमुद मिळकतीचे मिळकत पत्रिकेवर त्यांचे नांव चुकीने दाखल झाले असल्याचे सांगितले. मात्र मिळकत पत्रिकेवर त्यांचे नांव दाखल नसल्यानं त्यांचे म्हणने ग्राह्म मानता येण्डा नाही. अनुमान (Conclusion)

उपरोक्त हरकतदारांच्या हरकती या प्रश्नाधिन मिळकतीच्या मालकी हक्कां कृति के से देश कि का करणाच्या कार्यकक्षेत येत नाही. हरकतदार क. १,२,३,४ यांन उपरोक्त न्यू कि मिळकती वाही. जागेवर गलिच्छवरनी ही प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत येत नाही. हरकतदार क्र. १,२,३,४ यांन उपरिक्क नुसुद मिळकतींचे क्षेत्र ङ्गोपडाष्ट्रीरभोत्र असल्याचे नाकारलेले नाही. जागेवर गलिच्छवस्ती अश्न, मार्नवी जीवनास आवश्यक

सोयीसुविधांचा अभाव असल्याने तेथीला रहिवाश्यांना आवश्यक सायीसुविध व चांगले राहणीमान मिळणेकरीता सदरचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडम्झी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम १९७१ चे कलम ३ कर (१) नुसार झोपडपट्टी क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे म्हणून खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.

#### अवदेश (Order)

- १) हरकतदार यांचे अर्ज फेटाळण्यात येत आहेत.
- २) अर्जदार मुख्य प्रवर्तक, नवशक्ती सह गृह संस्था यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर केलेल्या अर्जानुसार मौजे - गोरेगांव तालुका - बोरीवली येथील नभूक्र ९४, ९५, ९६, ९७५, ९८/९पै मिळकतीवरील नियो. नवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे क्षेत्र झोपड गृही पूनर्वसन क्षेत्र घोषित करणे बाबतची पुढील कार्यवाही करण्यात यावी.

ठिकाण - बांद्रा, मुंबई

289093

A3.90.93

+erox Govies Jupiled Under Kerot Geylet Jardied Juder A. Jerot. मुख्य कार्यकारी अधिकारी, Right o Information Activity झोपडपट्टी पुनवंसन प्राधिकरण.

१. मा. श्रृंक्ट्रे क्रीयंकारी अधिकारी, झोपुप्रा यांचे स्विद सहाव्यक.

<sup>फ्रिक</sup>्र ्र त्विधी अल्लागार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

- रु उपिजल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण. ४. नगर भूमापन अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
- ५. मुख्य प्रवर्तक, नवशक्ती सह. गृह. संस्था (नियो)
- ६. संचालक, गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा. लि.
- ७. श्रीमती नवरंगी देवी बन्सी यादव
- ८. राजेश यादव
- ९. दयाराम धत्रु यादव, पारसनाथ कदोदिन यादव



# अधीक्षक भूमि अभिलेख,गुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयात

प्रशासकीय इमारत, १० या मजला , भेराना फौलेंज समीर मुंबई - ४०००५१ राजनी क्र / फबा : १६४३४८५४ Email ID: <u>datimsd@yahoo.com</u>

क्रमांक न भू सं ७/अपील एस.आर.४७३/२०१७ योद्रा (प्), दिनांक :-५५ /०७/२०१७

#### आदश


 श्री स्थासम् भन् भारत सर्क चीत् श्री अथातः भन् यादव

अपीलदार

२) श्री राजेशकृमार पारसनाय पादव



जायदार



- व) दिलीप यत्रशीभाई पटेल
- २) नगर भूमाचन अधिकारी मालाइ



#### प्राथमिक

È

त्यार भूमापन - गारंगांच, तालुका - बारीवर्ला, जिल्हा - मुंबई उपनगर येथील नगर भूमापन क्रमांक १२, ९३, १४, ९५, ९६ या गिळवलीयर सन १९६५ चं चौकशी आदेशाप्रमाणे मिळकत पत्रिकेवर नॉटी झालेल्या नाहीत. लग्नेच गायदार फ.२ (नगर भूमापन अधिकारी मालाड) यांचेकडील आदेश क. प.भू.२/९२ त ९७, जोगंध्यर, दिनांच १२/०७/१९७६ चे आदेशाने धारक सदरी जावदार क. १ (मे. गोरेगांव इलंक्ट्रीकल इंडर्गुंग प्रा.लि.) यांच्या नांचाणी नॉट दाखल प्रालंने त्यांचर नाराज होऊन अपीलदार यांनी या न्यायालयात महाराष्ट्र जिना महसूल अधिनियम १९६६ चा कलम २४७ अन्वयं अपील च सदरचे अपील दाखल करणेस विकास झालेने माणीचं (क्षमापनाचे) अर्जासह दिनांक २१/१०/२०१४ रोजीने अपील दाखल कलं होते.सदरचं अधील प्रकरणी नियमीत सुनायण्या घेऊन इकडील आदेश फ्र.नभूसं७/अपील एस.आर.०६२/२०१५ मध्ये दिनांक २०/०१/२०१५ रोजीने छालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत आले होते.

- अधीलदार यांचे अपील अंशतः मान्य पारणेत येत आहे.
- २) नगर भूमापन अधिकारी, मालाइ योगी नगर भूमापन गोरेगाय येथील न.भू.झ.१२,१३,१४,१५,१६,९७ या मिळकलीयायत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व त्यांचे कडील आदंश क्र.नभू २/१२ले९७, दिनाफ १४/०७/१९७६ ची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५(३) अन्वयं योकशी कठन निर्णय घेणेचा आहे.
- संबंधीतांना या प्रमाणे कळित्रणेत याये.

St Photographismile \$ 5 A W 4 MT HAD STORE A PRINT A 2 2 4 2 4 2 4 4 4

57-

त्यावर नाराज होऊन जागदार क.१ (गोरेगाय इलेपट्रीकल इंड्रस्टीज प्रा.िल.) यांनी मा.उपसंचालक भूम आंभलंख कोंकण प्रदेश. मुंबई यांचे न्यायालयात महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये फेरतपासणी अर्ज अपील क्र.४१८/२०१५ ने अपील दाखल केले होते.सदर अपील प्रकरणी मा.उपसंचालक भूमि अभिलेख कोंकण प्रदेश, मुंबई यांनी दिनांक ३०/०१/२०१७ रोजीने खालील प्रमाणे आदेश पारीत करणेत क्रा. ले आहेत.

- १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे.
- २) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील दिनांक ३०/०९/२०१५ चे प्रकरणी प्रथम अधीलातील चिलंब भाफी अर्जावर सुनावणी चेकन प्रथमतः आदेश पारीत कराचेत
- सदरचा निर्णय अन्य न्यायालयात दाळल अञ्जलेल्या अपीलांचा निर्णयास आधीन राहून घेण्यात यंत आहे.

त्यानुसार इवाडील अपील क.०६२/२०१५ हे पुनर्जिबीत करुन त्यांस अपील क.४७३/२०१७ देणेत यंजन प्रकरणी अपीलदार व जावदार यांना आगाऊ नोटीसीने कळिबिणेत यंजन प्रकरणी दिनांक १८/०४/२०१७.०८/०५/२०१७.१९/०६/२०१७. रोजीने सुनावण्या घंणेत येजन दोन्ही पक्षकारांसाठी पुढील सात दिवसांत त्यांचे लेखी म्हणणे दाखल करावे असे निर्देश देजन त्यानंतर निर्णय घेणेरााठी सुनावणी बंद करणंत आली

### अपीलदार पांचा पुवतीवाद

अपीलदार यांचे सीए थ्री. अशोक धनु यादव यांनी युवतीवाद केला की, नगर भूनापन गरेगांव. तालुका बारायली जिल्हा मुंबई उपनगर येथील नगर भूमापन क्रमांक १२ ते १६ या मिळकती सब्हें क्रमांक १२५/४पे थ १२५/५ पासून अस्तित्वात आलेल आहेत. सहरच्या चादग्रस्त मिळकतीवर आमचे पूर्वज बन्धी धनु आहर व करेदित रामधन यादव यांचा सन १९६१ पासून ताबा आहे व तेथे दपाराम यादव चाळ व पारसनाथ यादव चाळ आमचे पूर्वजांनी थांपलेल्या आहेत नसेच सब्हें क्र. १२५/४ या मिळकतीवर शंड बाधली हांती व त्यामध्ये च्यवसाय करीत हांते. सहरच्या गांच नमुना ७/१२ घर आमच्या पूर्वजांची नांचे इतर हफ्यांत दाखल आहेत व त्यानुसार अप्पर्शाल्हा उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक ०५/०४/१९८३ रोजीने क्षेत्र २३७४ घो.मीटर (सब्हे क्र. १२५ किस्सा ग्रा.४ व ५) नगर भूमापन क्र. ९७. ९८ फरीता बिनशेती आहेश क्रितेल आहेत. त्यानुसार अम्परी साम १९६१ पासून आजपथेत बिनशेती सास नियमित भरीत आहोत. सब्हे क्र.१२५/५ प्रा मिळकतीचरील बांपकामें (चाळी) ही सन १९६५ पासून अस्तित्वात आहेत व त्यांचे ताबा तेवत पासून आगचेकडे आहे. त्यामुळे आही सवर मिळकतीच adverse possession ने पारक आहोत.

दिनाक १५/०४/१९६१ चे नोंदणीकृत खुरेदीखताने (BND/७६४/१९६१) सर्व्हें क्र. १२५ हिस्सा क्र. ४ चे १ एकर क्षेत्र जाबदार क्र. १ यांनी मूळ मालकांकडून खरेदी केलेले आहे. त्यांनी (जाबदार क्र.१ यांनी) आमचे पूर्वज (१. फे.आर अहीर २. बन्सी भानु अहीर) गांचे विरुध्द नगर दिवाणी न्यायालय, मुंबई येथे दाया क्र. ५०९४/१९७१ च दावा क्र. ४५०४/१९७९ ने दावा दाखल कंलेला होता. त्यांत मा. न्यायालयाने दिनांक ११/०१/१९७२ च दिनांक २८/०८/१९८१ रोजीने सर्व्हें क्र. १२५ हिस्सा क्र. ५ हा अपीलदार यांचा नाही असे स्मण्ट आदेश दिलेले आहेत.

सदर चाळीतील झोपडीधारकांनी "नवशक्ती को.ऑप.होसिंग सोसायटी" स्थापन करुन एस.एस.डेव्हलींग आणि सर्विस प्रा.िल. यांचेकडून एस.आर.ए मार्फत विकास करुन घेणेचे निश्चित केले. त्यांवर जावदार क.१ यांनी एस.आर.ए. प्राधिकारी यांचेकडे तक्रार करून ते सदर मिळकतीचे धारक असलेवायत कागदपत्र दस्त सादर केले होते. सदरचे कागदपत्र अपीलदार यांनी मागणी केले होते. परंतु जायदार क्र.१ यांनी ते न दिल्याने अपीलदार यांनी नगर भूमापन अधिकारी यांचे<mark>कडे चोकशी</mark> केली असता लक्षात आले की दिनांक १०/०४/१९७६ वं आदेशाने जावदार क्र.१ यांना धारक घोषित केले आहे. सदरचे आदेश हे कोणत्वाही कागदोपत्री पुराव्याशिवाय बेकायदेशीर पारीत केले आहेत. अपीलदार यांचे पूर्वज हे मागील ४ ते ५ दशकापासून सदर मिळकतीचे पट्टेदार आहेत. परंतु मूळ धारक कुपर कोनेल आणि किलफोर्ड यांनी भाड़े मागणी फेले नाही. त्यामुळे सदर वादगस्त मिळकतीवर आमच्या पूर्वजाची नांवे दाखल होणे आवश्यक य कायदेशीर आहे. तरी ही जाबदार क्र. २ यांनी सदर मिळकतीयर दिनांक १२/०७/१९७६ रोजीने धारक सदरी जावदार क्र. १ यांच्या नांवाची नॉद दाखल केलीत ही याव पुर्णत: चुकीची व येकायदेशीर आहे. सदरची दाखल झालेली नांये कमी करण्यांत येंकन त्यीयर आमच्या पूर्यजांची नांवे दाखल करणे कामी आदेश देणंत यावा याकरीता इकडील दिनांक ३०/०९/२०१५चे आदेशात विलंग माफ करून अपील अशत:मान्य करुन न.भू.क. ५२ते ९७ या मिळकतीयरील घौकशी वेळेच्या नॉदीची दिनांक १२/०७/१९७६ च्या नॉदीची चौकशी करणेकामी दिलेले आदेश है कायदेशीरिस्त्या बरोबर आहेत कारण जाबदार फ्र.१ यांनी सहहे क़.१२५/४ पे चे क्षेत्र खरेदीने खरेदी फेलंले आहे. तरीच जायदार यांनी श्री-दाबके व में कुपर कैनोल अंड.विल्फ्रर्ड प्रा.ति ही नाये अभिलेखायर कोतृन आली याबायत पुराया सादर फेलेला नाही. त्यांचे खरेदीखत गृहित धरले तर ते कोणत्या आधारावर फेरफार नोंदी या सर्वे क्र.१२५/४ करीताच मार्येदित आहेत. त्याप्रमाणे सर्वे क्र.१२५/५ पासून न.भू.क.९४ते९६ या मिळकती अस्तियांत आलेल्या आहेत. त्यामुळे जाग्रदार क्र.२ यांनी सदर मिळकतीवर जाचदार फ़ार यांच्या नावांच्या घेतलेल्या नोंदी या बेकायदेशीर आहे. त्यामुळे तो विलंब नाही. या करोता इकडील दिनांमा ३०/०९/२०१५ घाआदेश कायम ठेवण्यात यावा. या नुसार सदरवे अपील मान्य करावे.

**(4)** 

### जावदार यांचा यक्तीवाद

जाबदार क्र १ यांचे वतीने ॲड.अरुण पणीकर यांनी युवतीवाद केला की, अपीलदार यांनी दाखल कर्लले अपील हे विलंब माफीच्या कायद्याविरुध्द आहे. अपीलदार यांनी विलंब माफीचे अर्जात तसे संयुवतीक कारण दिलेले नाही. त्यामुळे अपील फेटाळण्यांत यांवे. तसेच अपीलदार यांचे पूर्वजांनी ते हयात असताना मदर आदेशाबाबत कथोही हरकत घेतली नाही. जाबदार क्र.२ हे पारसनाथ यादव यांचे वारस असलेचा युक्तीबाद करतात. परंतु त्याचावत कोणतेही कागदपत्र सादर करीत नाहीत. तसेच अपीलदार क्र.१ यांनी सादर कंलेले मुखत्यारपत्र हे सूट क्र. २२०४/२००४ वाबत मर्यादीत कारणासाठी आहे. जो दावा यापूर्वीच फेटाळणेत आलेला आहे. Thus Mr Ashok Yadav has illegally signed the said Appeal and present Application for Appellant no.२.

आम्ही नगर भूमापन गोरंगाव येथील न.भू.क. १२, १३, १४, १५, १६, १७ चे धारक आहोत. दिनांक ०९/०१/१९६२ चे विनशंती आदेश हे आमचे नांचे आहेत. अपीलदार यांचे पूर्वजांनी सदर मिळकतीवर अतिक्रमण केले आहे व ते पूर्वीचे धारक श्री नारायण दावके ज्यांनी आम्हाला सदर मिळकत विकली आहे. त्यांचे टेनंन्ट असल्याचा दावा करीत आहेत. अपीलदार यांनी आमचे विरुष्ट नगर दिवाणी न्यायालयांत दिडोशी गोरंगांव येथे दावा क्र. ५७६/२०१५ ने दाखल केलेला होता. सदरचा दाव्यातील ad-interim relies ना. न्यायालयाने दिनांक ०९/०५/२०१५ चे आदेशाने फेटाळला होता. सदर दाव्यात ही अपीलदार यांना त सदर मिळकतीचे धारक असल्याचा दावा केला नव्हता. सदर मिळकतीचर न.भू.क. १४, ९५, ९६, ९७५ वर झोपडपट्टी आहे व त्यांचा झोपडपट्टी विकास प्राधिकरणा अंतर्गत DCR ३३(१०) अन्वये विकास फरगंत येत आहे.

तमच अपीलदार यांचे पूर्वज श्री धन् यादव यांचे महसूल अभिलेखात फेरफार क्र.२५६ अन्वये दाखल झालंल नाय दिनांक ०९/०३/१९५९ मध्ये कमी करणेत आले होते. त्यांचे पूर्वजांनी हयात असताना त्यान कथी आव्हानीत केले नाही. अपीलदार सदरची माहिती जाणीवपूर्वक लपवत आहेत. त्यामुळे अपीलदार यांना सदरचे अपील करणेचा कोणताही कायदेशीर हक्क नाही. तसेच अपीलदार यांनी स्वतःच सदर मिळकतींचे विकासा विकथ्द नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथे दावा क्र. २२०४/२००४ ने दाखल केला होता. त्यात मा. न्यायालयाने दिनांक ०९/१०/२०१२ रांजीचे आदेशाने त्यांचा पावा फेटाळलेला आहे. तसेच सदरच्या वादप्रस्त मिळकतीसह झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी क्र. SRA/CTS/Desk-१) Т-S१/३C/Navshakti/ २१३/१६०८ दिनांक ०३/१२/२०१४ रांजीने गिलच्छ झोपडपट्टी घोषित केलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रवर्तक नवशवती सह गृह संस्था (नियो) यांनी आमचे व सदर अपीलदार यांचे विकथ्द दावा



सदर प्राधिकरणाकडे फेलेला होता. त्यांत सदर प्राधिकरणाने दिनांक २३/१०/२०१३ रोजीने प्रवर्तक यांची विनंती मान्य केलेली आहे. अपीलदार यांचे पूर्वजांनी दिनांक ०३/०३/१९७९ रोजीचे पश्चने सदरचे मिळकती यरील वांधकामे हे अनिधकृत आहे असे मान्य केलेले आहे. अपीलदार हे सदर अपीलाचे अनुपंगाने सदर मिळकतीचे चन्ती धनु अहिर च कारदीन आर. यादच हे मालक आहेत असा युक्तीयाद करीत आहेत. त्यानुसार धारक सदरी तशी नोंद होणे वामी सदरचे अपील दाखल केलेले आहे. परंतु तसे कोणतेही कायदेशीर पुराबे दाखल करीत नाहीत च ते इमला मालक असल्याने त्यांना DCR ३३(१०) अंतर्गत तसा कोणताही अधिकार नाही. दिनांक ०४/०४/१९८३ चे बिनरोती आदेशाने धारक म्हणून घेत आहेत. परंतु तसं नसते. गांच नमुना ७/१२ घर त्यांच्या पुवंजांचे नांच हे कब्लेदार सदरी नसून इतर हक्कात आहे. परंतु सदरची

नोंद ही (दिनांफ ०९/०३/१९७९) चुकीची य येकायदेशीर आहे. अपीलदार हे दिनांग १२/०७/१९७६ में आदेशायर सुमारे ४१ वर्षांनी अपील दांखल करीत आहे. सदर मिळकतीत अपीलदार किंवा त्यांचे पुवंजांचे कोणतेही कायदेशीर हवक माहीत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अपीलदार यांचे अपील विलंब माफ न करता फेटाळण्यांत यांचे.

जाबदार क्र.२ नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी चादग्रस्त मिळकती याचत त्यांचेकडोल स्वयंसूची धारीका व संगणकीकृत मिळकत पत्रिका तसेच चौकशी नींदवही व कमी जास्त पत्रकाची नक्कल सादर केली आहे.

#### अनुमान

नगर भूमापन - गोरंगांव, तालुका - बोरीवली, जिल्हा - मुंबई उपनगर येघील नगर भूमापन कमांक १२. १३. १४, १५, १६ या मिळकतीवर दिनांक २९/०९/१९६५ चे मुळ नगर भूमापन घोकशी नुसार धारक सदरी "मेससं कृपर कॅनल आणि किलफर्ड प्रा.लि. "अशा नांदी दाखल होत्या. तद्नंतर सदर मिळकतीवर जाबदार क्र. २ (नगर भूमापन अधिकारी, मालाड) यांचेकडील आदेश क्र. प.भू.२/९२ ते ९७ जोगेन्वरी, दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाने सदर यादप्रस्त मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर दिनांक १३/०७/१९७६ चे नांदीने युकीच्या नावाची दुरुरतीने धारक सदरी थी. इताराम नारायण दावके - एकश कुटुंच प्रमुख धारक अशी नांद य खरेदीखत क्र. ७६४/१५/४/१९६१ अन्यये धारक सदरी जावदार क्र. १ (गोरंगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि.) अशा दोन स्यतंत्र नोंदी दाखल होउन थी. दावके यांच्या नांवाची नोंद कभी करणेत आलेली आहे. सदरच्या मिळकती या "क" सत्ता प्रकाराच्या आहेत. व त्यांचे एकूण क्षेत्र २२३.८ चो.मीटर कायम करणेत आलेले आहे असे मिळकत पत्रिका पहला दिसून येते.

TI

सदर बादप्रस्त मिळकतीचे चौकशी नॉदयही पहाता सदरच्या मिळकती या सब्हें क्रमांक १२५/५ पै पासून अस्तित्वात आलेल्या आहेत च त्यांत धारक सदरी मेसर्स कुपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा लि. असे य Other Right रकानी खालील प्रमाणे न.भू.फ्र. प्रमाणे नॉदी दाखल आहेत.


अनु.क्र	नगर भुमापन	Other Right रकानी
	क्रमांक	
2	९,२	M/S गोरंगांव इलेक्ट्रांकल इंड्रस्टीन प्रा.लि. (By. Trespass)
3	63	M/S गोरंगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीन प्रा.लि. (By. Trespass)
3	९४	१) M/S गोरेगांव इलेक्ट्रांकल इंड्रस्टीन प्रा.लि. (By. Trespass)
	.	२) श्री. बन्सी धनु अहीर (लिज ऑफ नं. १ Other Right)
8	وبر	१) M/S गोरंगांव इलेक्ट्रोकल इंड्रस्टोज प्रा.लि. (By. Trespass)
		२) श्री. कार्धधीन रामधर यादव (लिज ऑफ नं.१ Other Right)
4	९६	१) M/S गोरेगांव इलेक्ट्रांकल इंदुर्स्टान प्रा.लि. (By. Trespass)
1	ļ	२) श्री. कार्धेधीन रामधर यादव (लिज ऑफ नं.१ Other Right)

वर्राल अनु .क. ३ प्रमाणे सदर वादग्रस्त मिळकतीच्या निळकत पत्रिकेवर तशा नॉदी होणे फामी अपीलदार यांनी सदरचे अपील केलेले आहे. परत् अपीलदार यांनी त्यांचे भाडेपट्टा हक्क दर्शविणारे कायदेशीर कायदेशी

अपीलातील वाद मिळकतीचे नगर भूमापन चौकशीनुसार सग १९६५ साली हक्काचा मुळ धारक मॅ.कृपर कॅनल आणि विलफर्ड यांचे नाव घोषीत केलेले आहे. त्यानंतर दिनांक १३/०७/१९७६ च्या नॉदीने श्री.दत्ताराम नारायण दावके व जावदार क्र.१ यांचे नाव दाखल आहे. जायदार क्र.१, मॅ.गोरेगाव इलेक्ट्रांकल ४५/२५/ज प्रा.लि. यांनी नोंदणीकृत दरतान्वये सदरच्या मिळकती खरेदी केल्या असून त्यांचे नाय मिळकत पश्चिकेयर दाखल आहे. अशा परिस्थीतीत अपीलदार यांनी-फक्त जावदार यांना पक्षकार केले असून ते नगर भूमापन चौकशी पूर्वीचे दाखले देऊन बहिवाटीग्रमाणं नाव दाखल करावे. अशी मागणी करीत आहे.

भारतीय नॉदणी अधिनयम १९०८ चं कलम १७ मध्ये असलेल्या तरतुदीनुसार कोणतेही दरलाएंचजाची नॉदणी करणेत आलेली नसेल तर त्यात समाविष्ट असलेल्या मालमत्तेवर त्याचा पोरेणाम हाणार नाही किंवा उक्त दरतऐवज अशा मालमत्तेवर परिणाभ करणा-या किंवा असा अधिकार प्रदान करणा-या कोणत्याही व्यवहाराचा पुरावा गाहय धरला जाणर गाही अशी तरतुद सदर अधिनयमाच्या कल्प ४९ मध्ये नमूद केलंली आहे.

या अपीलात अपीलदार यांनी कोणतेही नोंदणीकृत दस्तऐवज दाखल केलेले नसून ते बहिबाटीच्या आगार नाय दाखल करणयानत मागणी करीत आहेत. त्या यायतचा निर्णय घेणेचे अधिकार या न्यायालयास



नाहीत त्यामुळे सदर अपील प्रकरणांत झालेला चिलंग माफ करणेकामी कोणतेही सबळ कारण अचया कागदोपत्री पुरावा अपीलदार पांनी दिलेला नाही. मा सर्चोच्च न्यायालय, नयी दिल्ली पांचेकडील स्पेशल लिय पिटीशन (सिव्हील) क्र.६६०९-६६१३ दिनांक २४/०३/२०१४ चे आदेशांचा आधार घेता सदर अपील प्रकरणात कोणतीही गुणवत्ता (मेरीट) दिसून येत नाही. तसेच अपालदार कोणतेही सबळ कारण अथवा पूरावा देत नसलेने, तसेच ४१ चर्ष इतका प्रदीर्घ चिलंग माफ करणे न्यायोचीत होणार नाही, असा निष्कर्य नमूद करून महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५(३) अन्यये प्राप्त असलेल्या प्राप्त अधिकारानुसार सदर अपील प्रकरणी पुढील प्रमाणे आदेश देणेत येत आहे.


72



- १) अपीलदार यांचे अपीलांतील विलंग माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे.
- २) या प्रमाणे संबंधिताना कळविणेत यावे.

स्थळ :- वादा

दिनांक :- 1 0७/२०१७







शत्य - प्रतिसिपी

जिल्हा अधिक्षेत्री भूगी अभिलेख भूत्रेष उपनगर जिल्हा



### मालमत्ता पत्रक



ULPIN: 91493516540

[भहाराष्ट्र जमीन महसूल (गाव, नगर व शहर मूमापन) नियम, १९६९ यातील नियम ७ नमुना "उ"]

गादा/पेठ : गोरेगांव तालुका/न.भू.का. : नगर भूभापन अधिकारी,मालाङ जिल्हा : गुंबई							
नगर मूमापन क्रमांक शिट नंबर प्लॉट नंबर क्षेत्र चौ.मी. धारणाधि				धारणाधिकार	शासनाला दिलेल्या आकारणीच' किंवा माड्याचा तपशीर, आणि त्याच्या फ़ेरतपासणीची नियत वेळ		
65			२०.२०	सी	0		

सुविधाधिकार:	·
हक्काचा मुळ घारक :	н
वर्ष : १९६५	[ मेसर्स कूपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि. ]
पट्टेदार :	
इतर भार :	
इतर शेरे :	

दिगांक	व्यवहार	खंड क्रमांक	नविन घारक(धा), पट्टेदार(प) किंवा मार (इ)	साक्षांकन
13/07/1976	चुकीच्या नावाची दुरूस्ती.		H श्री.दत्ताराम नारायण दाबके एकत्र कुटुंब प्रमुख	सही- 13/07/1976 न. मू. अ. क्र. ५ मुं. उ . सही xxx
13/07/1976	खरेदीने र.रु.४६,४००/-		H [ गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि. ]	सही- 13/07/1976 न मृ. अ. कि. ५ मुं. च. सही xxx
10/08/2015	मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. ना. भू. १/ मि. प. अक्षरी नोंद /२०१५ पुणे दिनांक १६/०२/२०१५ व इकडील आदेश क्र. न. भू. गोरेगांव / फे. क्र. २०५ दिनांक १०/०८/२०१५ अन्वये केवळ चौकशी नोंदबहीवरील क्षेत्र व मिळकत पित्रकेवरील क्षेत्र मेळात असलेने मिळकत पित्रकेवर नमृद अंकी क्षेत्र अक्षरी वीस पूर्णीक दोन दशांश मात्र चौ. मी. दाखल केले.			फ़ेरफार क्रं. २०५ प्रमाणे सही- 10/08/2015 न.भू.अ.मालाङ .
] 14/12/2015 	मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मुंबई यांचेकडील आदेश मु.न.,मू.सं-७/ अपील एस आर -०६२/२०१५ दिनांक ३०/०९/२०१५ अन्वये आदेश पारीत केले प्रमाणे १)अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे .२)नगर भूमापन अधिकारी मालाड यांनी नगर भूमापन गोरेगांव येथील न.भू.क.९२.९३.९४.९५.९६.९७ या मिळकतीबाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व त्यांचे कडील आदेश मु.न.भू.२/९२ ते ९७ दिनांक १२/०९/१९७६ ची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनयम १९६६ कलम २५५ ३) अन्वये चौकशी करून निर्णय घेणेचा आहे. अशी नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २१४ प्रमाणे सही- 14/12/2015 न.मू.अ.मालाड .
20/02/2017	अन्यरितीने /आदेशाने मा. उपसंघालक भूमि अमिलेख, कोंकण प्रदेश मुंबई क्र. अपील क्र. ४१८/२०१५/२०१६/४९१ दिनांक ३०/०१/२०१७ चे आदेशान्वये १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. २) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचे दिनांक ३०/०१/२०१५ रोजी चे आदेश रह करणेत येवून त्यांनी त्यांचेकडील अपील एस.आर. ०६२/२०१५ चे प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी घेवून प्रथमतः आदेश पारीत करावेत .३) सदर निर्णय अन्य न्यायालयात दाखल असलेल्या अपीलाच्या निर्णयास अधीन राहून घेण्यात आलेला आहे . या प्रमाणे संबंधितांना कळविण्यात यांचे " असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २२३ प्रमाणे सही- 20/02/2017 न.भू.अ.मालाड .
18/09/2017	अपील आदेशाने मा. जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख मुंबई उपनगर जिल्हा यांचे कडील क्रमांक न.मू.सं.७/ अपील एस आर ४७३/२०१७ दिनांक ३९/०४/२०१७ अन्यये १)अपिलदार यांचे अपिलांतील विलंब माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे . २) या प्रमाणे संबंधितांना कळविणेत यांवे असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २२६ प्रमाणे सही- 18/09/2017 न.मू.अ.मालाड .
22/02/2021	अन्य रीतीने/आदेशाने- मा.रजिष्ट्रार ऑफ कंपनीज महाराष्ट्र मुंबई यांचेकडील नाम परिवर्तन प्रमाणपत्र क्र. AAL-५०५५ दिनांक २५/१२/२०१७ व दिनांक ०९/१०/२०१७ व ३१/१०/२०१७ रोजीचे ठराव अन्वये कंपनीचे नावात बदल झालेने न.मू.क.१२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीवरील घारक गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीज प्रा.लि. ऐवजी मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी असे नांव दाखल केलेची नोंद केली.		H मे.गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी	फ़ेरफ़ार क्रं. २६२ प्रमाणे सही- 22/02/2021 न.मू.अ.मालाड

हि मिळकत पत्रिका (दिनांक 01/03/2021 10:03:52 AM रोजी) ङिजिटल स्वाक्षरी केली असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची आवश्यकता नाही. मिळकत्त पत्रिका डाउनलोड दिनांक 28/02/2023 12:02:06 PM

वैद्यता पडताळणी साठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Login/VerifyPropertyCard या संकेत स्थळावर 2202100002176493 हा क्रमांक वापरावा.

है मालामक पामक रिकेटली मार्डन केलेले जा



### मालमत्ता पत्रक



ULPIN: 90241074617

[महाराष्ट्र जमीन महसूल (गाव, नगर व शहर भूमापन) नियम, १९६९ यातील नियम ७ नमुना "उ"]

गाव/पेठ : गोरेगांव	ी,मालाड जिल्हा : गुंबई उपनगर				
नगर मूमापन क्रमांक	शिट नंबर	प्लॉट नंबर	क्षेत्र चौ.मी.	घारणाधिकार	शासनाला दिलेल्या आकारणीचा किंवा माड्याचा तपशील आणि त्याच्या फ़ेरतपासणीची नियत वेळ
93			२२.७०	सी	0

सुविधाधिकार :		2 3 7 3 T
हक्काचा मुळ घारक :	н	
वर्ष : १९६५	[ मेसर्स कूपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि. ]	
पट्टेदार :		
इतर भार :		
इतर शेरे :		

दिनांक	व्यवहार	खंड क्रमांक	नविन घारक(धा), पट्टेदार(प) किंवा मार (इ)	साक्षांकन
13/07/1976	चुकीच्या नावाची दुरुस्ती	SI	H श्री.दत्ताराम नारायण दावके	सही- 13/07/1976 न. भू. अ. क्र. ५ मुंबई
13/07/1976	खरेदीने र. रु. ४६,४००/-	SI सब रजि.बांद्रा/अ.नं.764/15/4/61	н [ गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि ]	सही- 13/07/1976 न भू. अ क्र ५ मुंबई
10/08/7.315	मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. ना. भू. १/ मि. प. अक्षरी नोंद /२०१५ पुणे दिनांक १६/०२/२०१५ व इकडील आदेश क्र. न. भू. गोरेगांव / फे. क्र. २०५ दिनांक १०/०८/२०१५ अन्वये केवळ चीकशी नोंदवहीवरील क्षेत्र य मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र मेळात असलेने मिळकत पत्रिकेवर नमूद अंकी क्षेत्र अक्षरी बावीस पूर्णांक सात दशांश मात्र चौ. मी. दाखल केले.			फ़ेरफ़ार कं. २०५ प्रमाणे सही- 10/08/2015 न. भू. अ. मालाड
14/12/2015	मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मुंबई यांचेकडील आदेश मु.न.भू.सं-७ / अपील एस आर -०६२/२०१५ दिनांक ३०/०९/२०१५ अन्वये आदेश पारीत केले प्रमाणे १)अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. शुनगर भूमापन अधिकारी मालाड यांनी नगर भूमापन गोरेगांव		·	फ़ेरफ़ार क्रं. २१४ प्रमाणे सही-
	येथील न.भू.क.,९२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीबाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व त्यांचे कडील आदेश मु.न.भू.२/९२ ते ९७ दिनांक १२/०७/१९७६ ची महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ कलम २५५ ३) अन्यये चौकशी करून निर्णय घेणेचा आहे. अशी नोंद दाखल केली.			14/12/2015 न. भू. अ. मालाड
20/02/2017	अन्यरितीने /आदेशाने मा. उपसंचालक भूमि अभिलेख, कॉकण प्रदेश मुंबई क्र. अपील क्र. ४१८/२०१५/२०१६/४९१ दिनांक ३०/०१/२०१७ चे आदेशान्यये १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. २) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, गुंबई उपनगर यांचे दिनांक ३०/०१/२०१५ रोजी चे आदेश रद्द करणेत येवून त्यांनी त्यांचेकडील अपील एस.आर. ०६२/२०१५ चे प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी चेवून प्रथमतः आदेश पारीत करावेत. ३) सदर निर्णय अन्य न्यायालयात दाखल असलेल्या अपीलाच्या निर्णयास अधीन राहून चेण्यात आलेला आहे. या प्रमाणे संबंधितांना कळविण्यात यांचे "असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २२३ प्रमाणे सही- 20/02/2017 न. भू. अ. मालाड
18/09/2017	अपील आदेशाने मा. जिल्हा अधिक्षक भूमी अमिलेख मुंबई उपनगर जिल्हा यांचे कडील क्रमांक न.मू.सं.७ / अपील एस आर ४७३/२०१७ दिनांक ३९/०१७/२०१७ अन्वये १)अपिलदार यांचे अपिलांतील विलंब माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे . २) या प्रमाणे संबंधितांना कळविणेत यावे असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २२६ प्रमाणे सही- 18/09/2017 न. भू. अ. मालाड
22/02/2021	अन्य रीतीने/आदेशाने- मा.रजिष्ट्रार ऑफ कंपनीज महाराष्ट्र मुंबई यांधेकडील नाम परिवर्तन प्रमाणपत्र क्र. AAL-५०५५ दिनांक २५/१२/२०१७ व दिनांक ०९/१०/२०१७ व ३१/१०/२०१७ रोजीचे ठराव अन्वये कंपनीचे नावात बदल झालेने न.मू.क.१२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीवरील घारक गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीज प्रा.लि. ऐयजी मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी असे नांव दाखल केलेची नोंद केली.		H मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी	फ़रफ़ार क्रं. २६२ प्रमाणे सही- 22/02/2021 न.मू.अ.मालाड

हि मिळकत पत्रिका (दिनांक 01/03/2021 10:03:38 AM रोजी) डिजिटल स्वाक्षरी केली असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची आवश्यकता नाही. मिळकत पत्रिका डाउनलोड दिनांक 28/02/2023 12:02:49 PM है अस्त्रका प्रमक विशेषकारी **मार्डस केस्स्र** ।



वैधता पडताळणी साठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.ln/DSLR/Login/VerifyPropertyCard या संकेत स्थळावर 2202100002176494 हा क्रमांक वापरावा.



### मालमत्ता पत्रक



#### ULPIN: 99810182338

[महाराष्ट्र जमीन महसूल (गाव, नगर व शहर मुमापन) नियम,१९६९ यातील नियम ७ नमुना "ड"]

गाव/पेठ:गोरेगांव	गोरेगांव तालुका/न.भू.का. : नगर भूमापन अधिकारी,मालाड जिल्हा : मुंबई								
नगर भूमापन क्रमांक	भूमापन क्रमांक शिट नंबर प्लॉट नंबर क्षेत्र चौ.मी. घारणाधि				शासनाला दिलेल्या आकारणीचा किंदा माड्याचा तपशील, आणि त्याच्या फ़ेरतपासणीची नियत वेळ				
68			८٩.००	सी	o				

सुविघाधिकार :	
हक्काचा मुळ घारक :	Н
वर्ष : १९६५	[ मेसर्स कूपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि. ]
पट्टेदार :	
इतर भार :	
इतर शेरे :	

दिनांक	व्यवहार	खंड क्रमांक	नविन घारक(२१), पट्टेदार(प) किंवा मार (इ)	साक्षांकन
3/07/1976	चुकीच्या नावाची दुरुस्ती	SI	ਮ [ श्री.दत्ताराम नारायण दाबके ]	सही- 13/07/1976 न. भू. अ. क्र. ५ मुंबई
13/07/1976	खरेदीने र.रु.४६,४००/−		H [ गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि. ]	सही- 13/07/1976 न. मू. अ. क्र. ५ मुं. उ सही xxx
0/08/2015	मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य ) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. ना.			फ़ेरफ़ार क्रं. २०५
	मू.९/ मि. प. अक्षरी नोंद /२०१५ पुणे दिनांक १६/०२/२०१५ व इकडील आदेश क्र. न. भू. गोरेगांव /			प्रमाणे
	फे. क्र. २०५ दिनांक १०/०८/२०१५ अन्यये केवळ चौकशी नोंदवहीवरील क्षेत्र व मिळकत			सही-
	पत्रिकेयरील क्षेत्र मेळात असलेने मिळकत पत्रिकेवर नमृद अंकी क्षेत्र अक्षरी एक्याएँशी पूर्णांक शून्य			10/08/2015
	दशांश गात्र चौ. मी. दाखल केले.			न, भू, अ, मालाड
4/12/2015	मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मुंबई यांचेकडील आदेश मु.न.भू.सं-७/ अपील एस आर			फ़ेरफ़ार क्रं. २१४
	-०६२/२०१५ दिनांक ३०/०९/२०१५ अन्यये आदेश पारीत केले प्रमाणे १)अपीलदार यांचे अपील			प्रमाणे
	अंशतः मान्य करणेत येत आहे. शृनगर भूगापन अधिकारी मालाङ यांनी नगर मूमापन गोरेगांव येथील			सही-
	न.भू.क.९२.९३.९४.९५.९६.९७ या गिळकतीबाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व			14/12/2015
	त्यांचे कडील आदेश मु.न.भू.२/९२ ते ९७ दिनांक १२/०७/१९७६ ची महाराष्ट्र प्रांमिन महसूल			न. भू. अ. मालाड
	अधिनियम १९६६ कलम २५५ ३) अन्वये चौकशी करून निर्णय घेणेचा आहे. अशी नोंद दाखल केली.			
20/02/2017	अन्यरितीने /आदेशाने मा. उपसंचालक भूमि अभिलेख ,कोंकण प्रदेश मुंबई क्र. अपील क्र		-	फ़ेरफ़ार क्रं. २२३
	४१८/२०१५/२०१६/४९१ दिनांक ३०/०१/२०१७ चे आदेशान्वये १) अपीलदार यांचे अपील अंशतः			प्रमाणे
	गान्य करणेत येत आहे. २) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख , मुंबई उपनगर यांचे दिनांक			सही-
	३०/०९/२०१५ रोजी चे आदेश रद्द करणेत येवून त्यांनी त्यांचेकडील अपील एस.आर. ०६.२/२०१५ चे			20/02/2017
	प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी घेवून प्रथमतः आदेश पारीत करावेत .३)			न. भू. अ. मालाड
	सदर निर्णय अन्य न्यायालयात दाखल असलेल्या अपीलाच्या निर्णयास अधीन राहू न घेण्यात आलेला			
	आहे . या प्रमाणे संबंधितांना कळविण्यात यावे " असे आदेशीन केलेने नोंद दाखल केली.			
8/09/2017	अपील आदेशाने मा. जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख मुंबई उपनगर जिल्हा यांचे कडील क्रमांक			फ़ेरफ़ार क्रं. २२६
	न.मू.सं.७ / अपील एस आर ४७३/२०१७ दिनांक ३९/०७/२०१७ अन्यये १)अपिलदार यांचे अपिलांतील			प्रमाणे
	विलंब माफ न करता अपील अमान्य करणेन येत आहे . २) या प्रमाणे संबंधितांना कळविणेत यावे असे	•		सही-
	आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			18/09/2017 न. भृ. अ. मालाड
2/02/2021	मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी अन्य रीतीने/आदेशाने- मा.रजिष्ट्रार ऑफ कंपनीज		н	फ़ेरफ़ार क्रं. २६२
	महाराष्ट्र मुंबई यांचेकडील नाम परिवर्तन प्रमाणपत्र क्र. AAL-५०५५ दिनांक २५/१२/२०१७ व दिनांक		मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी	प्रमाणे
	०९/१०/२०१७ व ३१/१०/२०१७ रोजीचे ठराव अन्वये कंपनीचे नावात बदल झालेने			सही-
	न.भू.क्र.९२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीवरील धारक गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीज प्रा.लि.			22/02/2021
	ऐवजी मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी असे नांव दाखल केलेची नोंद केली.			न.भू.अ.मालाड

हि मिळकत पत्रिका (दिनांक **01/03/2021 10:03:22 AM** रोजी) ङिजिटल स्वाक्षरी केली असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची आवश्यकता नाही.

मिळकत पत्रिका डाउनलोड दिनांक 28/02/2023 12:02:09 PM

वैधता पङ्ताळणी साठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Login/VerifyPropertyCard या संकेत स्थळावर 2202100002176495 हा क्रमांक वापरावा.

है असरवंता प्रमण विशेशकी व्यक्त स्तर्भात है



### मालमत्ता पत्रक



ULPIN: 87814020692

[महाराष्ट्र जमीन महसूल (गाव, नगर व शहर मूमापन) नियम, १९६९ यातील नियम ७ नमुना "ड"]

गाव/पेठ : गोरेगांव	ी,मालाङ जिल्हा : गुंबई उपनगर				
नगर भूमापन क्रमांक	शिट नंबर	प्लॉट नंबर	क्षेत्र चौ.मी.	घारणाधिकार	शासनाला दिलेल्या आकारणीचा किंवा माड्याचा तपशील आणि त्याच्या फ़ेरतपासणीची नियत वेळ
९५			८७.७०	सी	0

सुविधाधिकार :	
हक्काचा मुळ घारक :	н
हक्काचा मुळ घारक : वर्ष : १९६५	[ मेसर्स कूपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि. ]
पट्टेदार :	
इतर भार :	
इतर शेरे :	

दिनांक	व्यवहार	खंड क्रमांक	नविन घारक(घा), पट्टेदार(प) किंवा गार (३)	साक्षांकन
13/07/1976	चुकीच्या नावाची दुरुस्ती	SI	н [ श्री.दत्ताराम नारायण दाबके ]	सही- 13/07/1976 न. मू. अ. क्र. ५ मुं. उ सही XXX
13/07/1976	खरेदीने र. रु. ४६,४००/-	सब रजि.बांद्रा/अ.नं.764/15/4/71	H [ गोरंगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि. ]	सही- 13/07/1976 न. पू. अ. क्र. ५ मुं. उ सही XXX
10/08/2015	मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपन्नक क्र. ना. भू.१/ मि. प. अक्षरी नोंद /२०१५ पुणे दिनांक १६/०२/२०१५ व इकडील आदेश क्र. न. भू. गोरेगांव / फे. क्र. २०५ दिनांक १०/०८/२०१५ अन्वये केवळ चौकशी नोंदवहीयरील क्षेत्र व मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र मेळात असलेने मिळकत पत्रिकेवर नमूद अंकी क्षेत्र अक्षरी सत्त्याएँशी पूर्णांक सात दशांश मात्र चौ. मी. दाखल केले.			फ़ेरफ़ार क्रं. २०५ प्रमाणे सही- 10/08/2015 न. भू. अ. मालाड
14/12/2015	मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मुंबई यांचेकडील आदेश मु.न.मू.सं-७/ अपील एस आर -०६,२/२०१५ दिनांक ३०/०९/२०१५ अन्वये आदेश पारीत केले प्रमाणे १)अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. शुनगर मूमापन अधिकारी मालाड यांनी नगर मूमापन गोरेगांव येथील न.मू.क.१२.१३.१४.९५.९६.१७ या मिळकतीबाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व त्यांचे कडील आदेश मु.न.मू.२/९२ ते १७ दिनांक १२/०५/१९७६ ची महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ कलम २५५ ३) अन्वये चौकशी करून निर्णय घेणेचा आहे. अशी नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २९४ प्रमाणे सही- 14/12/2015 न. पू. अ. मालाड
20/02/2017	अन्यरितीने /आदेशाने मा. उपसंचालक भूमि अभिलेख ,कोंकण प्रदेश मुंबई क्र. अपील क्र. ४१८/२०१५/२०१६/४९१ दिनांक ३०/०१/२०१७ चे आदेशान्यये १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. २) जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख ,मुंबई उपनगर यांचे दिनांक ३०/०१/२०१५ रोजी चे आदेश रह करणेत येवून त्यांनी त्यांचेकडील अपील एस.आर. ०६२/२०१५ चे प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी घेवून प्रथमतः आदेश पारीत करायेत .३) सदर निर्णय अन्य न्यायालयात दाखल असलेल्या अपीलाच्या निर्णयास अधीन राहून घेण्यात आलेला आहे . या प्रमाणे संबंधितांना कळविण्यात यावे " असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार कं. २२३ प्रमाणे सही- 20/02/2017 न. भू. अ. मालाड
18/09/2017	अपील आदेशाने मा. जिल्हा अधिक्षक भूमी अमिलेख मुंबई उपनगर जिल्हा यांचे कडील क्रमांक न.मू.सं.७ / अपील एस आर ४७३/२०१७ दिनांक ३९/०७/२०१७ अन्यये १)अपिलदार यांचे अपिलांतील विलंब माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे . २) या प्रमाणे संबंधितांना कळविणेत यावे असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार कं. २२६ प्रमाणे सही- 18/09/2017 न. भू. अ. मालाड
22/02/2021	अन्य रीतीने/आदेशाने- मा.रजिष्ट्रार ऑफ कंपनीज महाराष्ट्र मुंबई यांचेकडील नाम परिवर्तन प्रमाणपत्र क्र. AAL-५०५५ दिनांक २५/१२/२०१७ व दिनांक ०९/१०/२०१७ व ३१/१०/२०१७ रोजीचे ठराव अन्वये कंपनीचे नावात बदल झालेने न.मू.क्र.१२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीवरील घारक गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीज प्रा.लि. ऐवजी मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी असे नांव दाखल केलेयी नोंद केली.		H मे गोरंगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी	फ़ेरफ़ार क्रं. २६२ प्रमाणे सही- 22/02/2021 न.भू.अ.मालाड

हि मिळकत पत्रिका (दिनांक 01/03/2021 10:03:09 AM रोजी) ङिजिटल स्वासरी केली असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची आवश्यकता नाही. मिळकत पत्रिका डाउनलोड दिनांक 28/02/2023 12:02:31 PM

वैधता पडताळणी साठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Login/VerifyPropertyCard या संकेत स्थळावर 2202100002176497 हा क्रमांक वापराया,

हे जनाजना व्यक्त दिविद्यती सर्वत्र केलेले आहे



#### मालमत्ता पत्रक



ULPIN: 55676980453

[महाराष्ट्र जमीन महसूल (गाव, नगर व शहर मूमापन) नियम, १९६९ यातील नियम ७ नमुना "ड"]

नाव/पेठ : गोरेगांव	:गोरेगांच तालुका/न.भू.का. : नगर भूमापन अधिकारी,मालाङ जिल्हा : मुंबई					
नगर भूमापन क्रमांक	शिट नंबर	प्लॉट नंबर	क्षेत्र चौ.मी.	घारणाधिकार	शासनाला दिलेल्या आकारणीचा किंवा माड्याचा तपशील आणि त्याच्या फ़ेरतपासणीची नियत वेळ	
९६			97.70	सी	0	

सुविधाधिकार :	
हक्काचा मुळ घारक :	Н
वर्ष : १९६५	[ मेसर्स कूपर कँनल आणि क्लिफर्ड प्रा.लि ]
पट्टेदार :	
इतर भार :	
इतर शेरे :	

दिनांक	व्यवहार	खंड क्रमांक	नविन धारक(धा), पट्टेदार(प) किंवा भार (इ)	साक्षांकन
13/07/1976	चुकीच्या नावाची दुरुस्ती.	SI	H श्री.दत्ताराम नारायण दाबके	सही- 13/07/1976 न. भू. अ. क्र. ५ मुं. उ . सही xxx
13/07/1976	खरेदीने र.रु.४६,४००/-	सब रजि.बांद्रा/अ.नं.764/15/4/71	H [ गोरेगाव इलेक्ट्रील इंडस्ट्रीज प्रा.लि. ]	सही- 13/07/1976 न. भू. अ. क्र. ५ मूं. उ. सही XXX
21/10/2015	मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. ना. भू.४ मि. प. विकास पुणे दिनांक १६/०२/२०१५ व इकडील आदेश क्र. न. भू. गोरेगांव / फे. क्र. केल् विचांक २८/१०/२०१५ अन्वये केवळ चौकशी नोंदवहीवरील क्षेत्र व मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र पेळात असलेने भिळकत पत्रिकेवर नमूद अंकी क्षेत्र अक्षरी बारा पूर्णोंक दोन दशांश पात्र ची. मी. दाखल केले.			फ़ेरफ़ार क्रं. २०९ प्रमाणे सही-
14/12/2015  -  -  -	मा. जिल्हा अधीक्षक भूमी अमिलेख मुंबई यांचेकडील आदेश मु.न. भू.सं-७/ अपील एस आर -०६२/२०१५ दिनांक ३०/०९/२०१५ अन्वये आदेश पारीत केले प्रमाणे १)अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत येत आहे. २)नगर भूमापन अधिकारी मालाड यांनी नगर मूमापन गोरेगांव येथील न.भू.क. ९२.९३.९४.९५.९६.९७ या मिळकतीबाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची व त्यांचे कडील आदेश मु.न.भू.२/९२ ते ९७ दिनांक १२/०५/ १९७६ ची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ कलम २५५ ३) अन्वये चौकशी करून निर्णय घेणेचा आहे. अशी नोंद दाखल केली.			फ़ेरफ़ार क्रं. २१४ प्रमाणे सही- 14/12/15 न. भू. अ. मालाड
20/02/2017	अन्यरितीने /आवेशाने मा. उपसंचालक भूमि अमिलेख ,कोंकण प्रदेश मुंबई क्र. अपील क्र. ४१८/२०१५/२०११/४९१ दिनांक ३०/०१/२०१७ चे आदेशान्वये १) अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत के। आहे. २) जिल्हा अधिक्षक भूमि अमिलेख ,मुंबई उपनगर यांचे दिनांक ३०/०९/२०१५ रोजी चे आदेश रद्द करणेत येवून त्यांनी त्यांचेकडील अपील एस.आर. ०६२/२०१५ चे प्रकरणी प्रथम अपीलातील विलंब माफी अर्जावर सुनावणी घेवून प्रथमतः आदेश पारीत करावेत .३) सदर विर्णम अन्य व्यायालयात दाखल असलेल्या अपीलाच्या निर्णयास अधीन राहून घेण्यात आलेला आहे . या प्रमाणे संबंधितांना कळविण्यात यांवे " असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ्रेरफ़ार क्रं. २२३ प्रमाणे सही- 20/02/2017 न. भू. अ. मालाड
18/09/2017	अपील आदेशाने ।।. जिल्हा आधिक्षक भूमी अभिलेख मुंबई उपनगर जिल्हा यांचे कडील क्रमांक न.भू.सं.७ / अपील एस आर ४७३/२०१७ दिनांक ३१/०५/२०१७ अन्यये १)अपिलदार यांचे अपिलांतील विलंब माफ न करता अपील अमान्य करणेत येत आहे . २) या प्रमाणे संबंधितांना कळविणेत यांबे असे आदेशीत केलेने नोंद दाखल केली.			फ़ैरफ़ार क्रं. २२६ प्रमाणे सही- 18/09/2017 न. भू. अ. मालाड
22/02/2021	अन्य रीतीने/आदेशाने- मा.रजिष्ट्रार ऑफ कंपनीज महाराष्ट्र मुंबई यांचेकडील नाम परिवर्तन प्रमाणपत्र क्र. AAL-५०५५ दिनांक २५/१२/२०९७ व दिनांक ०९/१०/२०९७ व ३१/१०/२०९७ रोजीचे ठराव अन्वये कंपनीचे नावात बदल झालेने न.भू.क.९२,९३,९४,९५,९६,९७ या मिळकतीवरील धारक गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीज प्रा.लि. ऐवजी मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल ो असे नांव दाखल केलेची नोंद केली.		H मे गोरेगांव इलेक्ट्रीकल इन्डस्ट्रीस एल एल पी	फ़ेरफ़ार क्रं. २६२ प्रमाणे सही- 22/02/2021 न.मू.अ.मालाड

हि मिळकत पत्रिका (दिनांक 01/03/2021 १०:७३:43 AM रोजी) डिजिटल स्वासरी केली असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची आवश्यकता नाही.

मिळकत पत्रिका डाउनलोड दिनांक **28/02/**2023 12:**02:54 PM** 

वैधता पडताळणी साठी https://digitalse 👉 🖒 काशांखकेhumi.gov.in/DSLR/Login/VerifyPropertyCard या संकेत स्थळावर 2202100002176498 हा क्रमांक वापरावा.

हे जलाजाना पानक विदेशितली स्थापन केलीलो ह





जा.ज. झोग्डा/ न.भ्,/कार्य-५/टे.५/३क्र/ नतशक्ती/क्रांच्यरकः दिनांक : ७ ०००४ ०००

7.77

्राज्ञान्य प्रकेश विकास इस बाह्या सर्वसन् मधिकरण.

हिष्य : मोजे जोरंगांब, तालुका — बारीबली येबाल तमूक ९४. ११ . ९६. १७० १४०० मिळा ीबरील नियोजित नवशक्ती सह. गृह. संस्थेचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसर्व श्रेष्ठ गर्ने जन करणे जबत अधिसुचना शासकीय राजपत्रात तसेच मराठी व इंग्रजी दैनिकान प्रकार के वाबर.

विषयं कित मिरुकतीवरील नियों, नवशक्ती सह, गृह, संस्थेचे क्षेत्र झोपडपट्टी पुनवंसन ६७ छण्डा करणे एवत प्रतापकार एकडील विभागत्वारे सादर प्रस्तावास मा, मुख्य कार्यकारी अधिकाले, छोण्डाची विभागत्वारे सादर प्रस्तावास मा, मुख्य कार्यकारी अधिकाले, छोण्डाची विभागत्वारे सादर प्रस्तावास मा, मुख्य कार्यकारी अधिकाले, छोण्डाची विभागत्वारे प्राधिक या बांच मानवार प्रताल आहे, त्यानुसार विषयांकित मिरुकतीचे संत्र झापडपट्टी पुनवंसन राज्य विषयांकित मिरुकतीचे संत्र झापडपट्टी पुनवंसन राज्य विभागत्वार प्रसाल विश्व विभागत्वार प्रसाल विश्व विभागत्वार प्रसाल विश्व विभागत्वार आहे त्यानुसार प्रसिध्द करणे बांचतची कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल इक्तडील विभागत्वार कराव

जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेश झोपडपट्टी प्रसर्वक्षम अभिनेटा



## झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

प्रशासकीय इमारत, पा अन्तेत कालेगाः । । ताप्र (भूषी), सुंबर्ध । ४०० ०५१ Email : info@sra gozin फोन ने. : २६५६५८००, २६७४०४०

क्रिंगत क्र : ०२२ -३६५°०४५ :

जा.क्र. झोपुप्रा/नभू/कार्या-१/टेनम्म१/३कानधा संगितन

विनोक्तः ७३।१२।२०५४

### झोपडपट्टो पुनर्वसन प्राधिकरण. अधिसुचना

नथी बहाराय आपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम १९०४ च रूपण 3 ब च्या सह कलम (३० अनुसार झोपडपट्टो पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योगना स्थार करुन दिस्कृत प्रतित १९८८ रोजी राजपत्रात प्रसिध्द केली आहे;

्रिश्यों हाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ के कार्यकार ३(क) छ कितम ११) अन् पार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकार प्रधिक है है अत्तः

्रेशी उपत कराम ३(क) चे उपकलम (१) मधील शक्तीचा वापर करुन मी. खार्लाल उम्हा अनुभू वर्ष के रशीव बेले कर "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून याव्यारे घोषित करीत आहे. सदरच क्षेत्र हिन्धुवड कि सानवंत्रण अयमावली १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना वायक करण्याल हो आहे.

			अनुसूची				
अ. ऋ.	भ नांव	्ळकत चेनुसार १ (ची.मी.)	"झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र" म्हणून जाहीर		चतुःर	गंमा	
₹r.		६ (चा.मा.)	केलेले क्षेत्र(चौ.मी.)	पूर्व	पश्चिम	उत्तर	द्वादन के <u>।</u>
(3)	10 TH	(\$)	(8)	(4)	(8)	(0)	1/1
ę	₹₩. ₩. 98	८१.००	८५.००				
-		29,90	00.00	न.भृ.क्र	लगत	न.मू.फ	स.मृ.क
5		१२.२०	१२.२०	९८/१पे	रस्ता	96 €	92/9
X		४६९२.२	१६६७.६५		1100		
٠ ٩	1/2	4784.3	784.40				a E i
	Re l'est	१०,११८.४०	२,०१४.०५				

झोपडपः सिन्य पाधिक ा

प्रशान : हातू अतिक करमार्ग

- You ou!

(निमल देशमुख) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.



6map intergerange \*

16 2656486 - 36581406 11 9

18 022-2699146

No.SRA CTS Desk-1-1-81-3C/Novshakti 2013 7 60 5 Date: 0312-12019

## SLUM REHABILITATION AUTHORITY NOTIFICATION

Whereas, the slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act. 1971 and published in gazette on 9th April 1998:

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act. 1971 the Chief. Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area":

Therefore in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act. 1971. I, under signed is hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

 	Village	Area as per	Area declare as "Slum		Bour	ndaries	
Ν.	C.T.S. No	(Sq. mtr.)	Rehabilitation Area" (Sq. mtr.)	East	West	North '	South
( )	(2)	(3)	(+)	(5)	(6)	(7)	(8)
1	Village - Coregaon C. E.S. No. 94	81.00	81.00	C.F.S.	.\dj.	C.1.S.	C.1.S.
2.	95	87.70	87.70	No.	Road	No.	No
3.	96	12.20	12.20	98/1		97	08.5
4.	97	4692.2	. 1667.65	(pt)		(bt)	
5	08:1	5245.3	245.50				
-	Total Area	10.118.40	2,094,05				

Slum Rehabilitation Authority

Administrative Building.

Anant Kanekar Marg.

Bandra (II), Mumbai - 400051.

(Nirmal Deshmukh) Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority.

#### Civil Court, Dindoshi Case Details

Case Type	: Civil Suit		
Filing Number	: 4647/2021	Filing Date: 20-07-2021	
Registration Number	: 1571/2021	Registration Date: 04-08-2021	
CNR Number	: MHCC04-004557-2021		

#### **Case Status**

First Hearing Date	: 27th August 2021	
Next Hearing Date	: 12th January 2023	
Case Stage	: NOTICE OF MOTION FOR HEARING	
Court Number and Judge	: 6-Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	

#### Petitioner and Advocate

1) Sharad Dhannu Dhundhu Yadav
Advocate- R.S.Tripathi

2) Rajkumar Dhannu Dhundhun Yadav

**Respondent and Advocate** 

- 1) Smt.Sugana Dayaram yadav
- 2) Mr. Madnesh Dayaram Yadav
- 3) Mrs. Hemalata Vinod Yadav
- 4) Mrs. Seema Singh
- 5) Mr. Ashok Dhannu Dhundhun Yadav
- 6) Mr. Anis Shah
- 7) Mr. Praveen G. Chamariya
- 8) Navshatki SRA CHS
- 9) The Thalati Officer
- 10) Ashapura Developers builders

#### Acts

Under Act(s)		Under Section(s)
Specific Relief Act	-	34,38

#### **Sub Matters**

Case Number:	/1832/2021	
Case Number :	/954/2021	

#### **Case History**

Registration Number	Judge	Business on Date	Hearing Date	Purpose of Hearing
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge		04-09- 2021	NOTICE OF MOTION FOR REPLY REJOINDER
157 <b>1</b> /2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge		16-09- 2021	NOTICE OF MOTION FOR REPLY REJOINDER
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge		30-09- 2021	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge		26-10- 2021	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge		10-11- 2021	ORDERS
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge		20-11- 2021	ORDERS
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge		04-12- 2021	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional		10-12-	NOTICE OF MOTION FOR HEARING

	Sessions Judge	2021	4
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge	19-01- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge	17-03- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge	07-04- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge	26-04- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Judge City Civil Court and Additional Sessions Judge	24-06- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	19-08- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	06-09- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	29-09- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	08-10- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	21-11- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	03-12- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	13-12- 2022	NOTICE OF MOTION FOR HEARING
1571/2021	Ad hoc Judge City Civil Court And Addl. Sessions Judge	12-01- 2023	NOTICE OF MOTION FOR HEARING



#### **SLUM REHABILITATION AUTHORITY**

Administrative Building, Pr. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051

Intimation of Approval under Sub regulation 2.3 c1 Appendix - IV of D.C.R. No. 33 (10) Dt. 15.10.97 of Brihanmumbal.

No. SRA / ENG / P-S/PVT/0074/20141127/AP/S

(SALE BUILDING)

Opp Gurunanak Hospital, Bandra (E), Mumbai- 400 051.							
	reference to your Notice, letter No. 5667 dated 22/09/ 2020 and delivered						
on _	25/09/ 2020 and the plans, Sections, Specifications and Description and further particulars letails of your building at C.T.S No. 92,93,94,95,96 & 97 of village Goregao						
	1 -Borivali P/S ward Goregaon (west) Mumbai						
	22/09/						
	shed to me under your letter, dated 22/09/ 20 20 I have to inform you that the proposa						
	onstruction of the building or work proposed to be erected or executed is hereby approved under						
	on 45 of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 as amended up-to-date, subject to the						
follov	wing conditions:						
A.	THAT THE FOLLOWING CONDITIONS SHALL BE COMPLIED WITH						
7 11	BEFORE COMMENCEMENT OF THE WORK UPTO PLINTH LEVEL						
A.1)	That the Commencement Certificate us/. 44/69 (1) of the MR & TP Act, Shall be obtained before						
	starting the proposed work.						
A.2)	That the compound shall be constructed, after getting the plot demarcated from the concerned						
	authority, on all sides of the plot clear of the road side drain without obstructing the flow of rain wate						
	from the adjoining holding, to prove possession of holding before starting the work as per D.C. Regulation No. 38 (27)						
	Regulation No. 50 (21)						
A.3)	That the structural Engineer shall be appointed, and the Supervision memo as per Appendix XI D.C						
	Regulation 5(3) (ix) shall be submitted by him.						
A A\	That the Structural design and calculations for the proposed work accounting for system analysis a						
A.4)							

per relevant I.S. code along with plan shall be submitted before C.C.

Subjec	t to your so modi	fying your int	ention as	to comply	the a	foresaid	mention	ed cond	itions and	i meel
by requireme	nts. You will be	at liberty to	proceed	with the	said	building	or work	at anyt	ime befo	re the
	day of		20	but no	so as	to contr	avene a	any of th	e provisi	ons ol
the said Act	as amended as	aforesaid or	any rule,	regulation	ns of b	ye-law n	nade un	der that	Act at the	e time
In force.										

Your attention is drawn to the special Instructions and Notes accompanying this Intimation of Approval

Executive Engineer, (S.R.A.)

#### SPECIAL INSTRUCTIONS

- (1) IN CASE OF PRIVATE PLOTS THIS INTIMATION OF APPROVAL GIVES NO RIGHT TO BUILD UPON LAND WHICH IS NOT YOUR PROPERTY.
- (2) Under Section 151 & 152 of M.R & T.P. Act 1966, as amended the Chief Executive. Officer, Slum Rehabilitation Authority has empowered the Chief Engineer (S.R.A.)/ Executive Engineer (S.R.A.) to exercise, perform and discharge the powers, duties and functions conferred and imposed upon and vested in the C.E.O. (S.R.A.) by section of the said Act.
- (3) Proposed date of commencement of work should be communicated to this office.
- (4) One more copy of the block plan should be submitted to the Collector, Mumbai / Mumbai Suburbs District as the case may be.
- (5) Necessary permission for Non-agricultural use of the land shall be obtained from the Collector, Mumbai / Mumbai Suburban District before the work is started. The Nonagricultural assessment shall be paid at the rate that may be fixed by the Collector, under the Land Revenue Code and Rules thereunder.

Attention is drawn to the notes Accompanying this Intimation of Approval.

#### NOTES

(1) The work should not be started unless objections	are complied with
--	-------------------

- (2) A certified set of latest approved plans shall be displayed on site at the time of commencement of the work and during the progress of the construction-work.
- (3) Temporary permission on payment of deposit should be obtained for any shed to house and store for constructional purposes, Residence of workmen shall not be allowed on site. The temporary structures for storing constructional materials shall be demolished before submission of building completion certificate and a certificate signed by Architect submitted alongwith the building completion certificate.
- (4) Temporary sanitary accommodation on full flushing system with necessary drainage arrangement should be provided on site for workers, before starting the work.
- (5) Water connection for constructional purposes will not be given until! the hoarding is constructed and application is made to the Ward Officer of M.C.G.M. with the required deposit for the construction of carriage entrance, over the road side drain.
- (6) The owners shall intimate the Hydraulic Engineer of M.C.G.M. or his representative in wards of M.C.G.M. atleast 15 days prior to the date of which the proposed construction work is taken in hand that the water existing in the compound will be utilised for their construction works and they will not use any Municipal Water for construction purposes. Failing this, it will be presumed that Municipal tap water has been consumed on the construction works and bills preferred against them accordingly.
- (7) The hoarding or screen wall for supporting the depots of building materials shall be constructed before starting any work even though no materials may be expected to be stabled in front of the property. The scaffoldings, bricks, metal, sand, preps, debris etc. should not be deposited over footpaths or public street by the owner/architect/their contractors, etc. without obtaining prior permission from the Ward Officer of the area.
- (8) The work should not be started unless the compliance of abovesald conditions is approved by this department.
- (9) No work should be started unless the structural design is submitted from LSE.
- (10) The work above plinth should not be started before the same is shown to this office Sub-Engineer (SRA) concerned and acknowldgement obtained from him regarding correctness of the open spaces dimension.
- (11) The application for sewer street connections, if necessary, should be made simultaneously with commencement of the work as the Municipal Corporation of Greater Mumbai will require time to consider alternative site to avoid the excavation of the road and footpath.
- (12) All the terms and conditions of the approved layout/sub-division/Amalgamation under No. should be adhered to and complied with.
- (13) No building/Drainage Completion Certificate will be accepted and water connection granted (except for the construction purposes) unless road is constructed to the satisfaction of the concerned Ex. Engineer of M.C.G.M. and as per the terms and conditions for sanction to the layout.
- (14) Recreation ground or amenity open space should be developed before submission of building Completion Certificate.
- (15) The access road to the full width shall be constructed in water bound macadam before commencing work and should be complete to the satisfaction of concerned. Ex-Engineer of M.C.G.M. including asphalting, lighting and drainage before submission of the building Completion Certificate.
- (16) Flow of water through adjoining holding or culvert, if any should be maintained unobstructed.
- (17) The surrounding open spaces around the building should be consolidated in concrete having broken glass pieces at the rate of 0.125 cubic metres per 10 Sq.Mtrs below pavement.

- (18) The compound wall or fencing should be constructed clear of the road widening line with foundation below level of the bottom of road side drain without obstructing flow of rain water from adjoining holding before starting the work to prove the owner's holding.
- (19) No work should be started unless the existing structures or proposed to be demolished are demolished
- (20) If It is proposed to demolish the existing structures by negotiations with the tenants, under the circumstances, the work as per approved plans should not be taken up in hand unless the Chief Engineer [SRA] is satisfied with the following:
  - (i) Specific plans in respect of evicting or rehousing the existing tenants on your plot stating their number and the area in occupation of each.
  - (ii) Specifically signed agreement between you and the existing tenants that they are willing to avail for the alternative accommodation in the proposed structure.
  - (iii) Plans showing the phase programme of construction has to be duly approved by this office before starting the work so as not to contravene at any stage of construction, the Development Control Rules regarding open spaces, light and ventilation of existing structure.
- (21) In case of additional floor no work should be started during monsoon which will give rise to water leakage and consequent nuisance to the tenants staying on the floor below.
- (22) The bottom of the over head storage work above the finished level of the terrace shall not be more than 1 metre.
- (23) The work should not be started above first floor level unless the No Objection Certificate from the Civil Aviation Authorities, where necessary, is obtained.
- (24) It is to be understood that the foundations must be excavated down to hard soil.
- (25) The positions of the nahanis and other appurtenances in the building should be so arranged as not to necessitate the laying of drains inside the building.
- (26) No new well, tank, pond, cistern or fountain shall be dug or constructed without the previous permission in writing from the Chief Executive Officer of Slum Rehabilitation Authority.
- (27) All gully traps and open channel shall be provided with right fitting mosquito proof covers as per relevant I. S. specifications.
- (28) No broken bottle should be fixed over boundary walls. The prohibition refers only to broken bottles & not to the use of plains glass for coping over compound wall.
- (29) If the proposed addition is intended to be carried out on old foundations and structures, you will do so at your own risk.

Executive Engineers, (S.R.A.)

- 5) That the minimum plinth height shall be 30 cm. above the surrounding ground level or in areas subject to flooding the height of plinth shall be at least 60 cm. above the high flood level.
- 6) That the low lying plot shall be filled up to a reduced level of atleast 92 T.H.D. or 15 cm. above adjoining road level whichever is higher with murum, earth, boulders etc. and shall be leveled, rolled, consolidated and sloped towards road.
- 7) That the internal drainage layout shall be submitted & got approved from concerned Asst. Engineer (SRA) and the drainage work shall be executed in accordance with the approved drainage layout.
- 8) That the Registered site supervisor through Architects/Structural Engineer shall be appointed before applying for C.C. & quarterly report from the site supervisor shall be submitted through the Architect/Structural Engineer certifying the quality of the construction work carried out at various stages of the work.
- 9) That no construction work shall be allowed to start on the site unless labour insurance is taken out for the concerned labours and the same shall be revalidated time to time and the compliance of same shall be intimated to this office.
- 10) That the Registered Undertaking from the Developers shall be submitted for the following
  - i. Not misusing Part/Pocket terrace.
  - ii. Not misusing Stilt/part stilt/podium.
  - iii) Not misusing Refuge Area.
  - iv) To Demolish the excess area if constructed beyond permissible F.S.I.
  - Handing over setback land free of compensation alongwith the plan.
  - vi) To demolish the Transit Camp, Site Office, Temporary structures, etc. constructed outside on site within one month of Rehab OC & may be directed by SRA.
  - vii) Not misuse the Basment.
  - viii) Not misusing fitness centre & handing over the fitness centre to the society of occupants of the building u/ref.
  - ix) misusing the entrance lobby
- 11) That the Structural designs and the quality of materials and workmanship shall be strictly as per conditions laid down in Regulation no. 45 of D.C. Regulations 1991, amended up to date.
- 12) That you shall submit the NOC's as applicable from the following concerned authority in the office of Slum Rehabilitation Authority at a stage at which it is insisted upon by the concerned Executive Engineer (SRA).

Sr.	NOC's	Stage of Compliance
No.		
1	A.A. & C. 'H/E'-Ward	Before Plinth
2	H.E. from MCGM	Before Plinth C.C.
3	Tree Authority	Before Plinth C.C.
4	Dy. Ch. Eng.(SWD) E.S./W.S./City	
	i) Regarding Internal SWD	Before Further CC.
5	Dy. Ch. Eng.(S.P.) (P & D)	Before Further CC.
6	Dy. Ch. Eng.(Roads) E.S. /W.S. /City	Before Further CC.
7	P.C.O.	Before Plinth CC.
8	BEST / TATA / Reliance Energy /	Before Further CC.
	MSEB / Electric Co.	
9	NOC's from MTNL-Mumbai	Before OCC of Sale bldg.
	regarding required area & location	
	for installation of telephone	
	concentrator's room.	
11.	E.E. (M&E) of MCGM	Before Further CC/OCC of Bldg.
12.	E.E. (T&C) of MCGM for Parking Layout	Before Further CC.
13.	CFO	Before Further CC.

- 13) That the design and construction of the proposed building will be done under supervision of Registered Structural Engineer as per all relevant I.S. Codes including seismic loads as well as under the supervision of Architect and Licensed Site Supervisor.
- 14) That you shall submit remarks from Asst. Commissioner of 'P/S' ward for closing/covering of well if any, in the S.R. Scheme.
- 15) That the C.C shall be released as per the co-relation Rehab BUA & PRC inward policy as may be decided by SRA.
- 16) That you shall take proper precautions for safety, like barricading, safety nets etc. as directed by Safety Engineer/ Structural Engineer, Geotech consultant towards workers, occupants, adjoining structures etc. and you and your concerned team shall be responsible for safety.
- 17) That you shall install CC TV Cameras with direct feed to SRA Server at site as may be directed by I.T. Dept. SRA.

18) That you shall submit Registered undertaking stating that, if the Compensatory Fungible FSI will not be utilized before OCC to Sale bldg. you will amend the plan of Sale bldg. claiming fungible compensatory FSI. otherewise the excess parking & Refuge Area will be counted in F.S.I and will amend the plans accordingly for which you will not ask an compensation and you will indemnify the Hon'ble CEO (SRA) and its staff for the same.

## B. THAT THE FOLLOWING CONDITIONS SHALL BE COMPLIED WITH BEFORE FURTHER C.C. OF SUPER STRUCTURE: -

- That a plan showing the dimensions of the plinth and the available open spaces certified by the Architect/ License Surveyor shall be submitted and the same shall be got checked & certified by the concerned Sub Engineer (SRA).
- 2) That the stability certificate for work carried out up-to plinth level/stilt level shall be submitted from the License Structural Engineer.
- 3) That the quality of construction work of bldg. shall be strictly monitored by concerned Architect/ License Surveyor, Site supervisor, Structural Engineer, Third Party Quality Auditor and Project Management Consultant. The periodical report as regards to the quality of work shall be submitted by Architect along with test result.
- 4) That the C.C. of last 10% sale area shall not be released till the Circular no. 172.

# C. THAT THE FOLLOWING CONDITIONS SHALL BE COMPLIED WITH BEFORE GRANTING O.C. TO ANY PART OF THE PROPOSED BUILDING.

- All the conditions of Letter of Intent shall be complied with at stages as directed by SRA or before asking for occupation certificate of sale/composite building.
- 2) The Building Completion Certificate in prescribed Performa certifying work carried out as per specification shall be submitted.
- 3) That some of the drains shall be laid internally with C.I. pipes.
- 4) That you shall develop the layout access/D.P. Road/setback land including providing streetlights as per the remarks/specifications MCGM. And submit the completion certificate from E.E. (Road Construction) as per the remarks.
- 5) That the dustbin shall be provided as per requirement.

- 6) That carriage entrance over existing SWD shall be provided and charges if any for the same shall be paid to MCGM before requesting occupation.
- 7) That the surface drainage arrangement shall be provided in consultation with E.E. (SWD) as per the remarks and a completion certificate shall be obtained and submitted before requesting for occupation certificate/B.C.C.
- 8) That the requirements from the M.T.N.L./ Reliance Energy /concerned clectric Supply Co. shall be complied and complied with before asking occupation permission.
- 9) That the Architect shall submit the debris removal certificate before requesting for occupation permission.
- 10) That 10'-0" wide paved pathway up to staircase shall be provided.
- 11) That the surrounding open spaces, parking spaces and terrace shall be kept open and unbuilt upon and shall be leveled and developed before requesting to grant permission to occupy the building or submitted the B.C.C. whichever is earlier.
- 12) That the name plate/board showing Plot No., Name of the Bldg. etc. shall be displayed at a prominent place.
- 13) That the N.O.C. from Inspector of Lifts, P.W.D. Maharashtra, shall be obtained and submitted to this office.
- 14) That the drainage completion Certificate from E.E. (S.P.) (P & D) for provision of septic tank/soak pit/STP shall be submitted.
- 15) That stability Certificate from Structural Engineer in prescribed Performa 'D' along with the final plan mounted on canvas shall be submitted.
- 16) That the single P.R. cards for the amalgamated plot shall be submitted.
- 17) That layout R.G. shall be developed as approved by SRA.
- 18) That the N.O.C. from the A.A. & C. 'P/S' Ward shall be obtained and the requisitions, if any shall be complied with before O.C.C.
- 19) That the list of slum dweller to be accommodated in the building shall be submitted in duplicate before submitting BCC.
- 20) That completion certificate from C.F.O. shall be submitted.

- 21) That the completion certificate from E.E. (T&C) of MCGM for parking shall be submitted.
- 22) That the completion certificate from E.E. (M&E) of MCGM for Ventilation/Stack parking/Mechanical Parking System shall be submitted.
- 23) That the completion certificate from Tree Authority of MCGM shall be submitted.
- 24) That you shall submit the receipt for handing over of Set back before requesting full OCC of sale bldg.
- 25) That the Rain Water Harvesting system should be installed/ provided as per the direction of U.D.D. Govt. of Maharashtra under No. TPB/432001/2133/CR-230/01/UD-11 dtd. 10/03/2005 and the same shall be maintained in good working conditions all the time, failing which penalty of Rs. 1000/- per annum for every 100 sq.mt. of built-up area shall be levied.
- D. THAT THE FOLLOWING CONDITIONS SHALL BE COMPLIED WITH BEFORE B.C.C.
- 1) That certificate under Section 27OA of B.M.C. Act. shall be obtained from H.E.'s department regarding adequacy of water supply.

#### NOTES:

- 1. That C.C. for sale building shall be controlled in a phase wise manner as decided by CEO (SRA) in proportion with the actual work of rehabilitation component as per Circular No. 98 & 104.
- 2. That no occupation permission of any of the sale wing/sale building/sale area shall be considered until Occupation Certificate for equivalent Rehabilitation area is granted.
- 3. That CEO (SRA) reserves right to add or amend or delete some of the above or all the above mentioned conditions if required, during execution of Slum Rehabilitation Scheme.

Executive Engineer-I
Slum Rehabilitation Authority



No.: SPA/ ENG/2801/PS/PL/LOI

Date: 26 OCT 2016

1. Architect

Shri Rajendra Pagnis of M/s. Pagnis & Pagnis 4, Anand, D.L.Vadya Marg,

Dadar (W)

2. Developer:

M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd. Ram Mandir Road, Behind Sejal Kajal Apt.,

Goragoan (W), Mumbai - 400 104.

3. Society

New Nav Shakti SRA C.H.S. (prop.) CTS nc. 92, 93, 94 (pt) & 97 (pt) of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), Mumbai- 400 104.

Sub: Issue of LOI for Proposed S. R. Scheme on plot bearing CTS no. 92, 93, 94 (pt.) & 97 (pt.) of Village Goregaon, Taluka Borivali, P/S Ward, Goregaon (West), Mumbai- 400 104.

Ref: SRA/ENG/2801/PS/PL/LOI.

Gentleman,

With reference to the above mentioned Slum Rehabilitation Scheme and on the basis of documents submitted by applicant, this office is pleased to issue in principle approval to the scheme in the form of this **Letter of Intent (LOI)** subject to the following conditions.

- 1. This Letter of Intent is issued on the basis of plot area certified by the Architect and the Annexure II issued by Competent Authority and other relevant documents.
- 2. This LOI is valid for the period of 3 (three) months from the date of issue. However, if IOA/CC are obtained for any one bldg. of the project then this LOI will remain valid till validity of IOA/CC.



3. The built up area for sale and rehabilitation shall be as per the following scheme parameters. In the event of change in area of plot, nos of eligible huts etc. the parameters shall be got revised from time to time

The salient features of the scheme are as under:

Sr.	, I	Slum Area	Non-	Total
No.	Description	in	Slum	Area în
1		(In Sq.	Area in	Sq. Mt.
!	:	Mt.	(In Sq.	· -
			Mt.j	i :
, 1.	Plot area	915.500	3196.538	4112.038
2.	Deduction for	11.305		
	a. Road set back area	11.505		
3.	Net plot area	904.195	3196.538	4100.733
	Deduction for Recreation Gr.as per Rule no. 13.3.1		479.481	
4.	Addition for FSI purpose Road set back area	11.305		
5.	Plot area for FSI computation	915.500	2717.057	3632.557
6.	Permissible FSI for the scheme	3.00	1.00	
7.	Total maximum permissible BUA on plot (3) x (4)	2746.500	2717.057	5463.557
8.	Rehab Built up area for FSI purpose (excluding areas under staircase & common passage)	1328.043		
9.	Amenity structures area (Common passage + Balwadi + Welfare Hall + Society Office)	370.256		
10.	Rehabilitation Component	1698.30		
11.	Sale Component (1:1)	1698.30		
12.	Total BUA sanctioned for the scheme (8+11)	3026.343		
13.	Total FSI sanctioned for scheme.	3.305		
14.	Sale BUA permissible in-situ	1418.457		
15.	TDR Generated	279.843		
16.	No. of Rehab tenements	18		
17.	PAP	28		Ŋ.
18.	Amenities proposed			Ų.
İ	(i) Balwadi	01		re:
	(ii) Welfare Hall	01		П
	(iii) Society Office	01		

4. This LOI is issued on the basis of documents submitted by the applicant. If any of the document submitted by Architect / Developer /Society or Owner are proved fraudulent/misappropriated before the Competent Court/HPC and if directed by Competent Court /HPC to cancel the LOI, then the LOI is liable to be cancelled and concerned person/Society /Developer/Architect are liable for action under version provision of IPC 1860 and Indian Evidence Act, 1872

#### SRA/ ENG/2801/PS/PL/LOI

- 5. Details of land ownership: As per the P.R. cards Land owned by Private Land.
- 6. Details to access: As per D.P. Remarks from MMRDA the plot land under S.R. Scheme is accessible from 30.00 Mt. wide Ram Mandir Road.
- 7. Details of D.P. remarks: As per D.P remarks from MMRDA the plot under reference is affected by 30.00 Mt. wide setback Road, partly in "Shopping Cum Residential Zone" and partly in "Commercial (I.D.) Zone
- 8. The Developer shall pay Rs. 40,000/- per tenement towards Maintenance Deposit and shall also pay Infrastructural Development charges @ Rs. 560/- (Suburb)/ Rs. 840/- (City) per Sq. Mt.} to the Slum Rehabilitation Authority as per Circular no.7 dated 25/11/1997 as decided by the Authority.
- 9. The Developer shall hand over PAP tenements if any within three months after grant of OCC. The said PAP tenements as mentioned in salient features condition no.3 above be handed over to the Slum Rehabilitation Authority/MHADA/MCGM or any designated Govt. Authority for Project Affected Persons, each of carpet area 25.00 Sq. Mt. free of cost. The PAP tenements shall be marked as a PAP tenement on front doors prominently. After completion of the building, PAP tenements shall be protected by the developer at his cost till handing over to the concerned authority by providing security guards etc.
- 10. The Amenity Tenements of Anganwadi as mentioned in salient features condition no. 3 above shall be handed over to the Woman and Child Welfare Department, Government of Maharashtra as per Circular No. 129. Welfare Centre, Society Office as mentioned in salient features condition no.3 above shall be handed over to the slum dwellers society to use for specific purpose only, within 30 days from the date of issue of OCC of Rehab/Composite bldg. handing over / Taking over receipt shall be submitted to SRA by the developer.
- 11. The conditions if any mentioned in certified Annexure-II issued by the Competent Authority, it shall be complied and compliances thereof shall be submitted to this office in time.
- 12. The Developer shall rehabilitate all the additional hutment dwellers if declared eligible in future by the competent Authority, after amending plans wherever necessary or as may be directed.
- 13. If it is noticed regarding less land premium is charged then the difference in premium paid and calculated as per the revised land rate shall be paid by the developer as per policy.
- The Developer shall complete the rehab component of project within the stipulated time period from the date of issue of CC to 1st rehab building as mentioned below:

#### SRA/ ENG/2801/PS/PL/LOI

Plot area up to 4000 Sq. Mt.  $\rightarrow$  36 months. Plot area between 4001 to 7500 Sq. Mt.  $\rightarrow$  60 months. Plot area more than 7500 Sq. Mt.  $\rightarrow$  72 months.

In case of failure to complete the project within stipulated time period the extension be obtained from the CEO/SRA with valid reasons.

- 15. The Developer/Chief Promoter shall register society of all eligible slum dwellers to be re-housed under Slum Rehabilitation Scheme before issue of CC. After finalizing the allotment of Project Affected Persons (PAP) by the Competent Authority they shall be accommodated as members of registered society.
- 16. The Developer, Architect shall submit the duly notarized Indemnity Bond on Rs.200/- non-judicial stamp papers indemnifying the Slum Rehabilitation Authority and its officers against any kind of dispute, accident on site, risks or any damages or claim arising out of any sort of litigation with the slum dwellers / property owners or any others before IOA in a prescribed format.
- 17. The Developer shall not block existing access/easement right leading to adjoining structures/users and shall make provision of adequate access to the adjoining land locked plot, if any, free of cost and the same shall be shown on layout plan to be submitted for approval on terms and conditions as may be decided by Slum Rehabilitation Authority.
- 18. A) The Society/Developer/Architect shall display the copy of approved LOI and list of Annexure-II on the notice board of Society and/or in the area at conspicuous place. The photo of such notices pasted shall be submitted to concern Ex. Engineer (SRA) with in a period of two weeks from the date of this LOI.
  - B) That Developer/society shall give wide publicity by way of advertisement in a prescribed format for the approval of S. R. scheme at least in one local Marathi newspaper in Marathi script & English newspaper in English script and copy of such news papers shall be submitted to concern Ex. Engineer within two months from the date of LOI.
  - 19. The IOA/Building plans will be approved in accordance with the modified Development Control Regulations and prevailing rules, policies and conditions at the time of approval.
  - 20. The Arithmetical error/ typographical error if any revealed at any time shall be corrected on either side.
  - 21. That proper safety measures like barricading, safety net etc. shall be taken on site during construction work as maybe necessary depending upon the type of work and the developer along with their concerned technical team shall be solely responsible for safety.

#### SRA/ ENG/2801/PS/PL/LOI

22. That you shall install CC TV Cameras with direct feed to SRA Server at site as may be directed by I.T. Dept. SRA.

If applicant Society/Developer/Architect are agreeable to all these conditions, then may submit proposal for approval of plans separately for each building, in conformity with the modified D.C. Regulations of 1991 in the office of the undersigned within 90 days from receipt of this LOI.

Yours faithfully,

Chief Executive Officer
Slum Rehabilitation Authority

(Hon'ble CEO(SRA) has signed the LOI on 23/09/2016)



नींदणी क्र. : एम.यु.एम./एस.आर.ए./एव.एस.जी./(टी.सी.)/१२८१२ / सन २०

स्वामेव जवते

महाराष्ट्र शासन

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येत आहे की, यु नवज्ञकती एस.आर.ए.

सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न.भू.क. १२, १३, १४ (पार्ट) जाणि १७

(पार्ट), गोरेगांव इलेक्ट्रीकल्स प्रा. लि., वन्ती दयाराम पारस चाळ, राम मंदिर रोड,

गोरेगांव (पश्चिम), मुंबई- ४०० १०४.

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थाचे अधिनियम ११६० मधील (सन १९६१)

चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम १ (१) अन्वये नेदिवण्यात आलेली आहे.

उपनिर्देश अधिनयम क्रमांक १०() अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थां नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०() अन्वये संस्थे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण प्राठेकक प्राठक्की संस्था/भाईकह सहमागीदारी संस्था/इत्रह गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण प्राठेकक प्राठक्की संस्था/भाईकह सहमागीदारी संस्था/इत्रह गृहनिर्माण संस्था असुन उपवर्गीकरण प्राठेकक प्राठक्की संस्था/भाईकह सहमागीदारी संस्था/इत्रह गृहनिर्माण संस्था असुन उपवर्गीकरण प्राठेकक प्राठक्की संस्था/भाईकह सहकारी संस्था/इत्रह गृहनिर्माण संस्था असुन उपवर्गीकरण प्राठेकक प्राठकी संस्था/भाईकह सहकारी संस्था, पूर्व व पश्चिम उपनगरे भी गु.ग. मुंबई

दिनाक : ०८/०८/२०१७



ZIZA BARINE A SA PARINA BARINA 
#### SLUM REHABILITATION AUTHORITY

No. SRA/ENG/2801/PS/PL/LOI

Subject:

Acceptance of new proposal for S.R. Scheme on plot bearing C.T.S. No. 92, 93, 94 (pt), & 97(pt) of Village Goregaon, Oshiwara Dist. Center, Ram Mandir Road, Goregaon(W), Mumbai – 400 104.

For: - "New Navshakti Co. Op. Housing Society (Prop)".

The above subjected S.R. Scheme on CTS No. 92, 93, 94 (pt), & 97(pt) at Village Goregaon, Taluka, Borivali has been accepted on 27/11/2014 through Architect Shri. Rajendra Pagnis of M/s. Pagnis & Pagnis on behalf of Developer M/s. Goregaon Electrical Industries Pvt. Ltd. and "New Navshakti Co. Op. Housing Society (Prop)". as per SRA circular no. 144 by E.E. (SRA) W.S.

You are therefore requested to forward the draft Annexure-II submitted by Architect to your Section, to Competent Authority for verification please.

Executive Engineer W.S. Slum Rehabilitation Authority

Dy. Collector (SRA)

भोप**ब**पट्टी पुनर्वसन प्राधिकरण

चपजिल्हाधिः 💰 विभाग

आवक क्रमांक : 1653

आवक दिनांक :28 11115

लिपिक :

नात :

तह:

### BIJU N. JACOB Notary Advocate High Court

Office Address:
405, Birya House,
265, Bazargate Street,
Fort, Mumbai- 400 001

Email:bijunjacob@gmail.com Mob: 9930581047

Date:-23/11/2022

#### SEARCH REPORT

Sub: Investigation of title onAll that piece and parcel of plot of land admeasuring 4916.5 sq. mtrs. with unsold Units/Floors as per Property Register Card and bearing C.T.S No. 92, 93, 94, 95, 96 & 97 of Village Goregoan, TalukaBorivali in the Registration District of Mumbai City and Sub District of Mumbai Suburban TOGATHER WITH UNSOLD Flats/Shop having number, floor, Wing and area as mentioned hereunder along with parking spaces in under construction project known as "VIVAN", situate, lying and being at Ram Mandir Road, Behind SejalKajal Apartment, Goregaon (West), Mumbai - 400 104.

Dear Sir,

As per your instructions, I have taken the search of above mentioned property atBorivaliSub-Registrar Office from 1993 to 2022 (30 Years). During the course of my search, the following details were found:-

1993 to 2022 at BorivaliRegistrar Office:-

1993 }

NIL\*

2022 }

Note: \*this sign indicates that SPT- Subject to Some Pages Torn. In the office of the Sub-Registrar most of the records (Index II) Manual Record found in torn and mutilated condition, so there is a chance of Manual Mistake.

Yours Truly, Biju N. Jacob

Ar Jacob Ar Jocate 405, Em. 1 House, 265, Bazar Gaie Street, Fort, Mumbar-400 001

## नगर भूमापन अधिकारी, मालाड यांचे कार्यालय

प्रशासकीय इमारत ५ वा मजला, नाटकवाला लेन,एस.व्ही.रोड, बोरीवली (प) मुंबई नं.४०००९२

क्र. न.भू.अ.मालाड/एसआरए ह.का. मोजणी /नभूक्र ९२ते९७/मो.र.नं. ८२३/२०२१ बोरीवली (प.), दिनांक ९५ /४/२०२१./ ७

प्रति, मा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा.अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

> विषय: नगर भूमापन गोरेगांव, तालुका बोरीवली येथील न.भू.क. ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७ या मिळकतीच्या एस आर ए हदकायम मोजणीबाबत.

संदर्भ : १) आपलेकडील पत्र क्र. झोपुप्रा /जिअभूअ/सिमांकन/न्यू नव शक्ती व श्री. नव शक्ती/प्र.क्र. ३९८/२०२०/७४५ दिनांक २७/११/२०२०.

 श्री. अनिश दिलीप शाह मे. गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीयल एल एल पी यांचा दिनांक ०३/१२/२०२० रोजीचा मोजणी अर्ज.

उपरोक्त विषयांकीत संदर्भीय पत्रान्वये व अर्जदार श्री. अनिश दिलीप शाह में. गोरंगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीयल एल एल पी यांनी केलेल्या मोजणी अर्जान्वये नगर भूमापन गोरंगांव, ता. बोरीवली येथील न.भू.क. ९२, ९३, ९४, ९५, ९६ व ९७ या मिळकतीची इकडील अ.ता. एस आर ए हद्दकायम मोजणी मो.र.नं. ८२३/२०२१ दिनांक २३/०२/२०२१ अन्वये आगावू नोटीसीने कळिवलेप्रमाणे इकडील पिररक्षण भूमापक यांनी दिनांक १०/०३/२०२१ रोजी अर्जदार व आपलेकडील प्रतिनिधी यांनी दाखिवलेल्या झोपडपट्टी अंतर्गंत क्षेत्राच्या सिमांकनाप्रमाणे व जागेवरील वस्तुस्थिती प्रमाणे मोजणी काम केले असून, मोजणीअंती झोपडपट्टी अंतर्गंत क्षेत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.


	अ.क्र.	1 67		LOI प्रमाणे	मोजणी प्रमाणे येणारे	तंपशिल	
			पत्रिकेवरील क्षेत्र		झोपडपट्टी अंतर्गत	खुले क्षेत्र	
	१	९२	२०.२	४८३५.५	0	२०.२	,
	₹	९३	२२.७		0	२२.७	
	₹	९४	८१.०		८१.०	. 0	
	8	९५	८७.७	].	८७.७	0	
-	ц	९६	१२.२		१२-२	0	
	ξ	९७	४६९२.७		१४५७.६	३२३५.१	
	एकूण		४९१६.५	४८३५.५	१६३८.५	३२७८.००	

वरील प्रमाणे मोजणीअती झोपडपट्टी अंतर्गत क्षेत्र असून, सोबत मोजणी नकाशाची "क" प्रत जोडली आहे. ू

सुरज कावळे

नगर भूमापन अधिकारी

मालाड



# गा. न. नं. ७, ७ - अव १२

शेष्ट्र स पोट ख एकूण आकार बुद्धा अ	हिस्सा नं. १ . गू. वंशी नायक — ३० त्यां आ. वेसे			तानुक इतर हु	3/23/19 1-02/2001 1300(394) Egg
वर्ष	सागवर करणाराचे नाव	क्षेत्र रीत	पिडे आणि सागवद	क्षेत्र	शेरा
2/2		630,	कार्रामा धनु थावन प्रयामा धनु थावन प्रयामाण के थाव भिटि (एस्ट्रीट. २४२) व श्रीम प्रह्रे। ६ ८/४२	9200 71.5 7111	14/83

तताठी.

हक्काचे पत्रक (ममुना नं. ६)

तपासणी अंमलदाराची सही किंवा शेरा	Control of the Contro
फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	Se Sales Se
हक्काचा प्रकार	लाम्बर्ग जाव मजविक पाइक्यों दावक भारत जाव मजविक द्यासाक यात्राक्य भारत जाव मजविक द्यासाक यात्राक्य भं १५५ सम्बर्ग १९८० ने बाव्यातीक द्वार नाम्यापाण मुखाते सम्बर्ग द्याने नाम्यापाण यात्र नेम्बर्ग द्याने नाम्यापाण यात्र नेम्बर्ग
नोंदीचा अन् नं	

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. ५०। १ १००१३

माजे - जोरेगान	तपासणी अमलदाराची सही किंवा शेरा	See
	फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	Secure Alexander
हक्काचे पत्रक (नमुना नं. ६)	हक्काचा प्रकार	जासम् मुक्तः ( ) जारायवा प्रियम् कालिये जासम् मुक्तः () जारायवा प्रियम् कित्रक् कार्या प्रियम् जासम् मुक्तः () जारायवा प्रियम् कार्या जार्या
	नोंदीचा अन्. नं.	

पणाची सातातीयात स्वमित् - बोहरन्सी

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. ३०। १ । १८७१३

_
₩
ग:
(नमुना
d N D D
हक्काच

तपासणी अमलदाराची सही किंवा शेरा	Server of server	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1
फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	Second Services Servi	
हक्काचा प्रकार	अस्थान ता. ३०१४ प्र. भी. जनावा भिष्क दाबक हे समारे १ वंड चर्छा प्रमा मयत जात . त्यांना अस्क्र त्यांना प्रमा अस्य प्रका प्रमा कार्यात साहित वास्म मिर् अस्य कर्म प्रमा (यस्त साहित वास्म मिर्	अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. ६०/ १ / ४०१3
नोंदीचा अनु. नं.	366	

	(B)
	जा न
1	(नमुना
,	पंत्रक
	हक्काच
	,~

तालुका - 🔿 🖄 🗀	तपासणी अमलदाराची सहीू किंवा शेरा	1 2 1 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	
	फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	300000000000000000000000000000000000000	
·		7 12 2 2632 9.6.0 518 196 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10	\·
	हक्काचा प्रकार	22 aggs 29/20/20/20/20/20/20/20/20/20/20/20/20/20/	\
	स्ट	25 1/1952 25 20 20 20 20 20 20 20 20 20 20 20 20 20	
		20/2/22 20/2/2 20/2/	
· · ·	नोंदीचा अनु. नं.	$\begin{pmatrix} 0 \\ 0 \\ 0 \end{pmatrix}$	

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. ७०/ 🤊

हक्काचे पत्रक (ममुना नं. ६)

तालुका - 🔊 💸

तपासणी अंमलदाराची सही किंवा शेरा फेरफार झालेले स.न.व.हि.नं. हक्काचा प्रकार अनु. नं नोंदीचा

Section 1

अरसिलं बरहकुम खरी नवकल असे. तयार - दि. 201

1

मीज - नार्गाव

# (३ मिल्मि) कर्म विकाइ

				i :
19/5/F >143	161H-	bledle 1		·
Seen notice	481069		(जिस्सि द्रमञाभवयान व्यक्तिवञ्ज	
+150 XX		गेजी वायस	टाबक व्यापपास्त र र ज्यापान कर ३ १३११मा या निकल प्राप्त व्याप्त	
मही किवा शेषा	上 引 上 F. F. F. J. P. L. L. P. J. L.	maries repre	PIIES/10 PILPS/3/20 12-21-12 PS/SIF	978) H Ere
मि।अञ्चलदाया	र्फाष्ट प्राक्रक		<u> श्रक्ष क्रिक्</u>	महिर्म

First tell-man

अस्सत बरहुकुम खरी नवकत असे. तयार - दि. ८०। १ १ २

(नमुना नं. ६)
म् कर्म
हक्काचे

तालुका - वार्वावली

मंदीया हरकाया प्रकार सम्भार सम्भार मानी के मुक्ता प्रमान सम्भार मानो में माना मानो सम्भार सम		तपासणी अंमलदाराची सही किंवा शेरा	461 2401 4410) 3712 149 209	Castria Andrew HAV.	है था। 266 सम्मित्री उत्ते सझा- सम्मियाव तहसिल-बोरिवली
हककावा प्रकार मार्थिक्ट 10माई ठाविष्य पाम प्रमाण क्षाक, जावची सविक्य प्रमाण क्षाक, जावची सविक्य जावी में डामके व क्षाक, जाव जावी में डामके मुक्द जाव जावी में डामके अस्ति हुक्य क्षाक, व्यार-	w.	फेरफार झालेले स.न.व.हि.न.			Hallolans HAIN AMIS AMIS AMIS
TY   right   \ `\ \			सार्वावरा 1मान्ते ठावेब्द सामाना । कंड्रेड्डे अन्य मन्द्र मामाना वाप्त प्रमाण समस्य जापची त्मवे व्या इमार्वेश मान व सम्बर्ध मिना प्रमाण सामान स्थित पारा इ जावा में इम्पणे अवस्य यात्र	Mora of the Solution of the So	मेल) हिपला असे - विशे -

हक्काचे पत्रक (ममुना नं. ६)

तालुका - 🗬 🖰

तपासणी अंमलदाराची सही किंवा शेरा	The state of the s	STATE OF STA	The second of th	Production of the state of the
फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	l. L. N.	ho ben		
नोंदीचा अन नं	१८६ मार्ट्स्स ४-३-३६४६ खातेत्र क्तात्र्य क्तात्र्य १८९१	असलिय के बर्ध में प्राप्त की कार्य के कार्य की कार्य असलिय कार्य कार्य के कार्य के वार्य वेस्वक किंदिन के हती है। जाती जाती की की		

अस्सल बरह्रकम खरी नयकल असे. तयार - दि.३७1 १ 12093

हक्काचे पत्रक (नमुना न. ६)

नोंदीचा

तपासणी अंमलदाराची जादीय जाग्ल सही किंवा शेरा T1.28/1/53 3171 तालुका -फेरफार झालेले स.न.व.हि.नं. 924 Pod दार दलात्रय जारायण यर्षे मं न्या जामनीय हक्काचा प्रकार नारीय ६-७-१९५९ व्यातिकार लागाइ करीत् अयलेमुबे

AC/1776 JA

दाषल केले असे

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि.८८/ १

(w	-
याः	
(ममना	7
42Ch	,
द्रक्काचे	•

पालुका - 😅 🔊

तपासणी अमलदाराची सही किंवा शेरा	नीटीय वागानी निक्र अन्द्र ति र १०/2 ति र १०/2 विक्रित्वि विक्रिक्
फेरफार झालेले स.न.व.हि.नं	1
ह्रक्काचा प्रकार	द्यांत्रीय ६-3-38पुट खातदार ६ लाजय जारायण दावके द्यांत्र बाजुस विक्षेत्रया सर्व जंबर्ट्या जमीनीस मंग्रेक्य मनाह हा सुमार पान सना वर्षापाक्षेण हा कसीन असलामुळ त्यांत्र जांव कुळ म्हणुन दाखल केल यन्त्र ३२५/२५ ६५
नोंदीचा ग्रन	

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि.८०। १ १००१८

तामाची सहा।

मोजे - जो)र्जावि तालुका - बोरीव्सी	तपासणी अंमलदाराची सही किंवा शेरा	Sancelled States
	फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	DE TRUE LE
हक्काचे पत्रक (ममुना नं. ६)	हयकाचा प्रक	नाम्रीय ७-७-३९५९ य्यातिहार् : दम्मान्ति नारायण। दाबके द्यान्त्रे बाजून लिहीलेमा स्वर्ग नं जमीनी- श्री बासा -वेस्मा हा सुमार् तीन न्यार् वर्षापासुन कसीत ज्यस्त्रेमुन्ने त्यांने नाव कुन म्हणुन दाय्वला केले असे ३2५/ग्ये के द्यापुर
	नोंदीचा अन्. नं.	

अस्सल बरहुकुम खरी नवकल असे. तयार - दि.८०। १ /२०१३

हक्काचे पत्रक (नमुना न. ६)

तालुका - जार्याचल

तपासणी अमलदाराची सही किंवा शेरा	12 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
फेरफार झालेले स.न.व.हि.नं.	LIB DEED TO SEE
हक्काचा प्रका	तारीय ७-९-१६५ थातितार - दातात्रभ नारामण बाक्क झाने बाज्य जिलालमा सर्व नं न्या जमीनीर्स शक्ती दोस्मा - नेस्मा श्र होसा माद्व डे मार्थ तीम - चार् वर्षापाद्वन करीत आहेत म्हणुन झाने नांव कुळ म्हणुन दाख्ना केले असे
मोंदीचा अन्. मं.	मुह्ह

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. 13 / 0/ 1/20/6

'س	
~	
. 17	
,,,	
ंगः	
_	
т.	
''	
177	
→ ′	
नमुना	
-	
نظا	
17.7	
$\square$	
K	
िर्	
रि	
<u>×</u>	
4अक	
b K h	
b K h	
かとか	
पत्रव	
ो एज	
वे पत्र	
चे एज	
त्ये एज	
ाचे पत्रव	
गचे पत्र	
निये एज	
काचे एज	
काचे प	
इक्काचे एज	
काचे प	

मोंदीचा अनु. नं.

तालुका - ह्यामित्री	सही किंवा शेरा ताल्फी इक्कम न ताल्फी इक्कम न इक्फिन सम्मिनि इफ नरून नपम्मिन सी: 26/2/56 नियं नियं
हिप्काच ५७७ (नमुना नं. ६)	काचा प्रकार काचा काचा काचा काचा काचा काचा काचा काचा
	दिलांक ८/3/द्रह-तालुका ते २०३ ते मा उन्य वम दा २०३ ते मा उन्य वम दावा/क १४२/१९५३ प्रमाणे सहरी भेटे माडिर महा न मर जापन हाज प्रमाल ८२ असन दावा / क्रमान ८२ असन दावा / क्रमान विद्यालुस इस्माईर असा वेद्यालुस इस्माईर असा वेद्यालुस २३४१२ /९५ व सामि व
	1 1

अस्सल बरहुकुम खरी नक्कल असे. तयार - दि. /3/0)

Case Status: Search by Case Number

#### **Daily Status**

Civil Court, Dindoshi

In the court of :Judge Additional Sessions Judge CNR Number :MHCC040015802015 Case Number :Civil Suit/0200576/2015

Smt.Navrangidevi Bansilal Yadav versus Ms.Goregaon Electrical Industrites Pvt.Ltd.

Date: 09-05-2015

**Business** 

: 9/5/2015 CORAM:HHJ SHRI. D.K.BHENDE(CR NO.6) SU-576/15 Adv. Shri. S. U. Pandey for plff. present. Adv. Manoj Mhatre for deft.1 present. Adv. Mrs. Shinde h/f Adv.Shri.Sarode for deft.2/SRA present. F.R.S.R., following order is passed on draft ch/s.:- ORDER Interim relief in regard stay of public notice in question is hereby rejected. However leave is granted to register ch/s. Now the matter is kept on due date i.e. on 12/6/2015 for reply of defts. on ch/s. Adv. Ms. Darshan Solanki for applicant present and Ex.9 tendered V/NTOR. Adv.for applicant tendered draft ch/s. Kept on due date. Adjd. to 12/6/2015. Judge


Next Purpose

: CHAMBER SUMMONS FOR REPLY

**Next Hearing Date** 

: 12-06-2015

Judge Additional Sessions Judge



प्रशासकीय इमारत, १० वा मजला , चेतना कॉलेज समीर मुंचई - ४०००८ १ १९७२) ह / के.स. १६४२९७४ Email ID: <u>dslumsd@y</u>ahoo.com

> क्तमांक न भू सं ७/अपील एस आर ०६२०२०१५ : बांद्रा (प्), दिनांक :- ३२/०९/२०२५

#### आदेश

- श्री दयाराम धनु यादव तफे सीए श्री अशोक धनु यादव
- २) श्री राजेशकुमार पारसनाथ यादव

अपीलदार

जाबदार



विरुद्ध

- से गोरेगाव इलक्ट्रीकल इंडस्ट्रिज प्रा.लि. संचालक अ) समीर काशीभाई पटेल
   ब) दिलीप काशीभाई पटेल
- ः) नगर भूमापन अधिकारी मालाङ

## प्राथमिक

नगर भूमणन आंगाण, राज्युका अर्थनार्थ, विवाहर गुण्ड इयनगर येथील नगर भूमणन अवांचा १२, १३, १४, १६, १६ या मिळकर्ताव्यर सन ११६५ व चौक्षणी अर्दशाप्रमाणे मिळकर पांत्रकेवर नींदी झालेल्या नाहीत. तसेच जावदार क.२ (नगर भूमापन अधिकारी मालाड) यांचेकडील आदेश व्य. १.५ २/९२ ते १७, जोगेश्वर, दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाने धारक सदरी जावदार क. १ (मे. गोरेगांव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि.) यांच्या नांवाची नींद दाखल झालेने त्यांबर नाराज होऊन अपीलदार यांनी या न्यायालयात महाराष्ट्र जिन महसुल अधिनियम १९६६ चा कलम २४७ अन्वये अपील व सदरचे अपील दाखल करणेस विलंब झालेने माफीचे (क्षमापनाचे) अर्जासुह दिनांक २१/६०/२०१४ रोजींने अपील दाखल केले आहे.

त्याद्भार प्रस्तुत अपील प्रकरणी अपीलदार व जाबदार यांना आगाऊ नोटीसीने कळिवण्यांत येऊन प्रकरणी दिनांक १६/०३/२०१५,२०/४/२०६५,११/०५/२०१५,२५/०५/२०१५,१६/०६/२०१५, ३०/०६/२०१५ रोजीन सुनावणी घेणेत येऊन प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यांत आले.

# अपीलदार यांचा युक्तीवाद

अपीलदार यांचे सीए श्री आरोक धनु यादा यांनी युक्तीबाद केता की, नगर भूनापन गोरेगांव, तानुका बोरीबली जिल्हा मुंबई उपनार येथील नगर भूमापन क्रमांक १२ ते १६ या पिळुकुती सर्व्ह क्रमांक १२५/४पै व १२५/५ पासून अस्तित्वात आलेल आहेत सदरच्या वादप्रस्त मिळिकतीबर आमेचे पूर्विज बन्सी धनु अहिर व कदेदिन रामधन युद्धव यांचा सन १९६१ पासून ताजा अन्हेच तेथे देशराम यादिवे बाळ व

D'IDestiopistennila/S.SAWANTIVI-100(APPEAL 067-14 GC

ा अपि अस्ति ।

ŧ,

जाबदार क्र.२ नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी वादग्रस्त मिळकती व्यवत चांचेकाईल स्वयंतूची धारीका व संगणकीकृत मिळकत पत्रिका तसेच चांकशी नोंदबही व कमी जास्त चांचकाई सादर केली आहे.

#### अन्नान

नगर भूमापन गोरेगांव, तालुका वोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर वंशीक नगर भूमापन क्षाना क्षाना है। १३, १४, १५, १६ या मिळकतीवर दिनांक २९/०९/१९६५ चे मुळ नगर भूमापन चौकशी नुसार धारक गरते "मेसर्स कुपर कॅनल आणि विलफ्ड प्रा.लि. "अशा नोंदी दाखल होत्या. तद्नंतर सदर मिळकतीचर जावदार क्र. २ (नगर भूमापन अधिकारी, मालाड) यांचेकडील आदेश क्र. प.भू.२/९२ ते ९७ जोगेश्याी, दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाने सदर वादग्रस्त निळकतीच्या मिळकत पत्रिकेवर दिनांक १३/०७/१९७६ चे नोंदीने बुकीच्या नावाची दुरुस्तीने धारक सदरी श्री. दत्ताराम नारायण दाबके - एकत्र कुटुंब प्रमुख धारक अशी नोंद व खरेदीखत क्र. ७६४/१५/४/१९६१ अन्वये धारक सदरी जाबदार क्र. १ (गोरेगांव इलक्ट्रोकल इंडस्ट्रीज फालि.) अशा नोंदी दाखल होऊन मुळ धारकाची व श्री. दाबके यांच्या नांवाच्या नोंदी कमी करणेत आलेल्या आहेत. सदरच्या मिळकती या "क" सत्ता प्रकाराच्या आहेत, व त्यांचे एकूण क्षेत्र २२३८ चौ.मीटर कायम करणेत आलेले आहे असे मिळकत पत्रिका पाहता दिसून येते.

सदर बादग्रस्त मिळकतीचे चौकशी नोंदबही पहाता सदरच्या मिळकती या सर्व्हे क्रमांक १२५/५ पे पासून अस्तित्वांत आलेल्या आहेत व त्यांत धारक सदरी मेरार्स कुपर केंनल आणि क्रिफर्ड प्रा कि आगे व Other Right रकानी खलील प्रमाणे ने भू के प्रमाणे नोंदी देखिल आहेत. वरील गांधकागे हे अनिधकृत आहे असे मान्य केलेले आहे. अपीलदार हं सदर अपीलाचे अनुषंगान सदर मिळकतीचे बन्सी धनु उद्धिर व कारदीन आर यादव हे मालक आहेत असा युक्तीवाद करीत आहेत. त्यानुसार धारक सदरी तक्षी तोंद होणे कामी सदरचे अपील दाखल केलेले आहे. परंतु तसे कोणतेही कायदेशीर पुरावे दाखल करीत नाहीत व ते इमला मालक असल्याने त्यांना DCR ३३(१०) अंतर्गत तसा कोणताही अधिकार नाही. दिनांक ०४/०४/१९८३ चे बिनशेती आदेशाने धारक म्हणून येत आहेत. परंतु तसे नसते. गांव नमुना ७/१२ वर त्यांच्या पूर्वजांचे नांव हे कब्जेदार सदरी नसून इतर हक्कात आहे. परंतु सदरची नोंद ही (दिनांक ०१/०३/१९७९) चुकीची व बेकायदेशीर आहे. अपीलदार हे दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशावर सुमारे ३९ वर्षांनी अपील दाखल करीत आहे. सदर मिळकतीत अपीलदार किंवा त्यांचे पूर्वजांचे कोणतेही कायदेशीर हक्क नाहीत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अपीलदार यांचे अपील विलंब माफ न करता फेटाळण्यांत यांवे

जाबदार क्र.२ नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी वादग्रस्त मिळकती वावत त्यांचेकडील स्वयंसूची धारीका व संगणकीकृत मिळकत पत्रिका तसेच चांकशी नोंदवही व कमी जास्त पत्रकाची नक्कल सादर केली आहे

#### अनुमान

नगर भूमापन गोरंगांव, तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर यंथील नगर भूमापन क्रमांक १२ १३, १४, १५, १६ या मिळकतींवर दिनांक २४/०४/१९६५ चे मुळ नगर भूमापन चौकशी नुसार धारक सदरी "मेसर्स कुपर कॅनल आणि विलफ्र प्रमु. लि. "अशा नोंदी दाखल होत्या. तद्नंतर सदर मिळकतींवर जाबदार क्र. २ (नगर भूमापन अधिकारी, मालाड) यांचेकडील आदेश क. प.भू २/९२ ते ६७ जोगेश्वरी, दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशाने सदर वादग्रस्त मिळकतींच्या मिळकत पत्रिकेवर दिनांक १३/०७/१९७६ चे गोरीन ख़ुकोच्या नावाची दुरुस्तीने धारक सदरी श्री. दत्ताराम नारायण दावके - एकत्र कुटुंव प्रमुख धारक अशो नॉद व खरेदीखत क्र. ७६४/१५/४/१९६९ अन्वये धारक सदरी जाबदार क्र. १ (गोरेगांव इलेक्ट्रोकल इंडस्ट्रॉक प्रमुख धारक अशो नॉद व खरेदीखत क्र. ७६४/१५/४/१९६९ अन्वये धारक सदरी जाबदार क्र. १ (गोरेगांव इलेक्ट्रोकल इंडस्ट्रॉक प्रमुख धारक ते अलेक्ट्राक प्रमुख धारक विक्रा प्रमुख धारक अशो नॉद व खरेदीखत क्र. ७६४/१५/४/१९६९ अन्वये धारक सदरी जाबदार क्र. १ (गोरेगांव इलेक्ट्रोकल इंडस्ट्रॉक प्रमुख धारक ते मुळ धारकाची व श्री. दाबके यांच्या नांवाच्या नोंदी कर्मा करणंत आलेक्ट्राक आहेत. सदरच्या मिळकती या "क" सत्ता प्रकाराच्या आहेत. व त्यांचे एकूण क्षेत्र २२३८ चौ मोटर कावम करणेत आलेले आहे असे पिळकत पत्रिका पाइता दिसून येते.

सदर बादग्रस्त मिछकर्तचे चौकशी नोंदबही पहत्ता सदरच्या मिळकती या सब्हें क्रमांक १२५/५ वं पासून अस्तित्वांत आलेल्या आहेत व त्यांत धारक सदरी मेससं कृपर कॅनल आणि क्रिफर्ड प्रा. कि. अस व Other Right रकानी,खार्कान प्रमाणे न.भू.क. प्रमाणे नोंदी दाखल आहेन

### जाबदार यांचा युक्तीवाद

140

कलेले अपील हे विलंब माफीच्या कायद्याविरुध्द आहे. अपीलदार यांनी विलंब माफीचे अर्जात तसे संयुक्तीक कलेले अपील हे विलंब माफीच्या कायद्याविरुध्द आहे. अपीलदार यांनी विलंब माफीचे अर्जात तसे संयुक्तीक कारण विलंले नाही. त्यामुळे अपील फेटाळण्यांत यांवे. तसेच अपीलदार गांचे पूर्वजांनी ते हयात असताना सदर आदेशायावत कधीही हरकत घेतली नाही. जाबदार कर हे पारसन्त्रय यादव यांचे वारस असलेचा युक्तीवाद करतात. परंत त्याबाबत कोणतेही कागदपत्र सादर करीत नाहीत. तसेच अपीलदार कर यांनी सादर केलेले मुखत्यारपत्र हे सूट क. २२०४/२०४ बावत मयांदीत कारणासाठी आहे. जो दावा यापूर्वीच फेटाळणेत आलेला आहे. Thus Mr Ashok Yadav has illegally signed the said Appeal and present Application for Appellant no. ?.

आम्ही नगर भूमापन गोरेगांव पेंथील न.भू.क. १२, ९३, ९४, ९५, ९६, ९७ चे धारक आहोत. दिनांक ०१/०१/१९६२ चे विनशेती आदेश है आमचे नांवे आहेत. अपीलदार यांचे पूर्वजांनी सदर मिळकतीवर अतिक्रमण कंग्ने आहे व ते पूर्वीचे धारक श्री नगरायण दावके ज्यांनी आम्हाला सदर मिळकत विकली आहे, ल्याच देनल असलपाया दावा करीत आहेत. अपोलदार यांनी आमचे विरुध्ध नगर दिवाणी त्यायालयांत दिड़ोशी गोगगाय थेथ दावा क्र. ५७६/२०१५ ने दाखल केलेला होता. सदरचा दाव्यातील ad-interim relief मा. त्यागालयाने दिनांक ०९/०५/२०१५ चे आदेशाने फेटाळला होता. सदस् दाव्यात ही अपीलदार चानी ते सदर मिळकतीय धारक असल्याचा दावा केला नव्हतः सदर मिळकतीयर न.भू.क. ९४, ९५. ९६. ९७३ वर अहंबाई। आह व त्यांचा झोपडण्डी विकास प्रधिकारणा अंतर्गत DCR ३३(१०) अच्छये विकास करणात वेत आहे

तसंच अर्पालदार यांचे पूर्वण श्री धन् यादव यांचे महसूल अभिलेखात फेरफार क्र.२५६ अन्वये राखन झानेले नाव दिनांक ०९/०३/१९५९ मध्ये कभी करणेत आले होते. त्यांचे पूर्वजांनी हयात असताना लगर कर्या अध्वानात केल नाही अर्पालदार सदरची महिती जाणीवपूर्वक लपवन आहेत. त्यापुळे अपीलदार यांना स्टश्चे अर्पाण कर्यांचा कोणताही कायदेशीर हवक नाही तसेच अर्पालदार यांनी स्वतःच सदर मिळकतीच हाकासः विरुद्ध नगर दिवाणी त्याकालय, दिंडीशी येथे दावा क्र. २२०४/२००४ ने दाखल केला होता त्यात या ग्यावालकानं दिनांक ०९/१०/२०१२ रोजीचे आदेशाने स्यांचा यांचा फेटाललेला आहे. तसेच यदराव्या कावण्या विरुद्ध होपाडणही पुनर्वसन प्राधिकरण यांनी क्र. SRA CTS/Desk-१) Т- ५००० विराण ०३ १३/२०१४ रोजीने गिलका इत्यादार्थ क्रीपित केलाती आहे. ह्याप्याव चित्रांचा विरुद्ध होता विरुद्ध रोजीने गिलका इत्यादार्थ क्रीपित केलाती आहे. ह्याप्याव चित्रांचा होता. त्यांत सदर प्राधिकरणांचे दिनांक २३/१०/२०१४ रोजीने प्रवर्तक यांची विरुद्ध दावा पदर प्राधिकरणांचाड केलोली आहे. अपीलदार यांचे पूर्वजांनी दिनांक २३/१०/२०१४ रोजीने प्रवर्तक यींची विरात केलोली आहे. अपीलदार यांचे पूर्वजांनी दिनांक ०३/०३/१९७९ रोजीचे पत्राने सदरने मिळकती

٢	277.75	नगर भुमापन क्रमांक	Other Right रंकानी
	अनुःक		
	8	85.	M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीन प्रान्ति (By.
			Trespass)
	₹ ~~	63	M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीज प्रा.लि. (By.
Ĺ		74: <u> </u>	Trespass)
	3	.88.	(ह) M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीज प्रा.लि. (By.
			Trespass)
			र्भे श्री. बन्सी धनु अहीर (लिज ऑफ नं. १ Other Right)
	8	१५	१) M/S गोरेगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीज प्राप्ति (By.
			Trespass)
	ļ	· . ·	र) श्री. काधेधीन रामधर शादव (लिज ऑफ न.१ Other
			Right)
	ч	१६	१) M/S गोरंगांव इलेक्ट्रीकल इंड्रस्टीन प्रां.लि. (By.
	ļ		Trespass)
			२) श्री काधेधीन रामधर थादव (तिज ऑफ नं.१ Other
			Right)

वरील अन् .क. ३ प्रमाणं सदर वादग्रस्त मिळकतीच्या निळकत पत्रिकंबर तशा नोदी हाणं कामी अपीलदार यांनी सदरचे अपील केलेले आहे. परंतु अपीलदार यांनी लिज बाबत असे कोणहेंई। कायदेशीर कामदपत्रे अपील प्रकरणांत दाखल केलेली नाहीत. तसेच सर्ले क्र. १२५/५वे. या दिगांक १७/०९/२००९ चा गांव तमुना ७/१२ उतारा पहाता, त्यांवर क्षेत्र १८ मुंठे व कब्जेदार सदरी "मं कुमार बाजिल व क्लिफोर्ड लि." पिके व लागवड रंकानी सन ८२/८३ चे वर्शकरीता नाहर सींग रामप्रसाद - गुराम चाळा व दयाराम धन् यादव, पारसनाथ के. यादव अञा नांदी दाखल आहेत अमे दिसून येते. तसेच अणेत्रका च जाबदार यांनी दाखल केलेले दस्त ब्र.BND/७६४/१९६१ हा थ्री. दनात्रय नारायण दबके व इतर यांना सर्व क्र.६२५/४ चे क्षेत्र ४८४० ची बार जाबदार के १ यांना हस्तांतरीत केलेले आहे. दिनांक १६/०३/१९६० चा अप्यर जिल्हा उपनित्हाधिकारी मुंबई उपनगर अंधेरी यांचेकडील विन<mark>शेती आदेश क</mark>. ADCLISDS २१२१ पाहता सब्हें क्र. १२५/४ शंत्र ४८४० करीताच आहे. त्यामु<mark>ळे सदर मिळक</mark>तीवर जहादहर ज -यांचेकडीत दिनांक १३/०७/१९७६ चे नोंदीने दाखल झालेल्या नोंगे या सदोष असल्याच दिसून उन कमीजारत पत्रक पहाता न.भू.क.१२,९३,९४,९५.९६ हे सर्व्ह क्र.१२५/५५ै पासून अस्तित्वात आले आहेत. तरी नगर भूगायन अधिकारी यांची तथा विकक्तीबर जाबदार क्रांश्यांचे नाव दिनांक १३/०७/१९७६ व आदेशान दाखल केले आहे. मुख्याच मधाचे आदेश हे मगर भूमापन अधिकारी यांनी त्यांच अधिकापधेर त नसताना पारीत केले आहे. नगर भूमाधार संकशीने दाखल नोंदीबावतचे आदेश/नोंदी दुरुरत सम्बद्धाः स संबंधिताना या न्यायालयाकडे अपील दाखत करून आदेश प्राप्त **करून घेणे आव**श्यक होते. १९४० अर्जदर्शनी सादर केलेले खरेतीखत हे सर्बे ४०१२५/५ असताना<mark>ही सर्वे क्र.१२५/५ पसू</mark>न आरेतलाती

एर्रास् र्णमप र्राष्ठम् विषयम प्राप्तर्गातकवितः विर्मातकार ह्याप राम्य विषय विषय विषय । मधनीयीर त्रमुजम नमीर व्याप्रक्षम विष्यस्य रत्रम व्यापन विषय प्राप्त प्राप्त विष्या विष्या विष्या विष्या जेव्हा गिरशास येतात तेवा त्या दुरुस्ती करून अभिलेख अधावत करण आवश्यक असते. त्याक्रीला र्हित एक्स एक्सिक मार्कानीह किए किसि एक्सिक एक्सी क्रिक्सी क्रिक्सी होंग् शिकासीह रिक्कि मिमपूर प्राप्त छित आर समप्रहास गर्ध कोणनी नजक विष्क्रि विगयन ह नजक रिक्कि विगयन हि २०११/७०/६१ कान्त्री लिंडकंबाव बाग्रींग प्राक्षिक मगमुर प्राप्त मिकिण्यक क्रवायस छनिमीस र्ह्याण . निवार कि १२१५ प्रिय के अविश कि १८१५ में उन्हों के अविश कि १८१५ में अविश के अविश कि र्त्र मृत्री र्वाफ्नप्तर श्रम त्राम किलेके एपमरात्याद्वेशक किलकमी ए ३१त१ स. ५ म किलिए

# आदेश

.हास कि होडण्ड

- .श्राप्त हर्ष र्ताएरक प्राप्त : नाएरंट लिपन हांच राइलीएस (१
- हांथ शिक्छीम्ह ग्रिक्कि Fप्रामपूर ज़ुल नहाइनिकरूमी ग्रम् *७१,३१,५१,४१,६१,९२.*स.पूर.न

न्निधं हात्रर्शाए स्थामुर सप्त निष्ठ धानाम शिकवीर न्यामुर सम्ह (ç

.ह्रीस्थ प्रश्नित घर्षण्यी सन्तृत्व ग्रियम्बर्धः इत्तरः (३) २७८ द्र**तक ३३११ प्रधानीयोध** सुद्धेद्रम समीस ज्याप्राद्वम कि , ३७११/७०५११ क्रांसडी ७१५२१५२५ मृत्यातम् एडाए स्वक्रिकांक व प्रियायक्रि

. हार हाएण हो छन् एतमहाह सामित हो हो है।

किली गाम्पर इंब्रे

1 4 - 10 1 08/2084.

(क्रान्ड्र एड्रम)

छनिमीर मीर्भ क्षशीयर हित्री



क्रितीश - उन्त

: 1

रहेर्ट्सेस होतुम क्रमायाट <u>१३५५छ</u>। १९५५म डागाम्ड डाग्रा

१९९५ 1.96. A.S... हाताम तेराज्ये तका C. Stac Cometine france ZEE

उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई या

गोरेगाव इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज प्रास्त्र

१)श्री.दवारांन धानु यादव

२)श्री राजेशकुमार पारसनाथ यादव

३)नगर भूमापन अधिकारी, मालाङ

४)जिल्हा अशीक्षक भूमि अभिलेख, मृंदर्ड उपनगर

जाबदार



विषय - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या 😁 कलम् २४७ खालील अपील अर्ज

> नगर भूनापन गोरेगाव, ता.वोत्तिचली जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ९२ ते १६ या मिळकती बाबत

निर्णय

नगर भूमापनं गोरंगाव तालुंका बोरीवली जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क. ९२ ते ९६ या निळकती बादत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, गुंबई उपनगर यांनी दिनांक ३०/०१/२०१५ रोजी दिलेल्या निर्णयायिरुध्य अपीलदार यांनी प्रस्तुत अपील दिनांक 🖰 ७/२२/२०१५ रोजी टाखन केलेले अतहे.

प्रस्तृतं प्रकरणी पक्षकार करूँन चेण्याचावन श्री,शरद्रकुमार धनू यादय, राजकुणर धनू यादव, ओमप्रकाश पहसनाथ यादव, केदारनाथ यादव यांचेनर्फे श्री.मिशिलेशकनार केदारनाथ यादव यांनी अर्ज दाखल केलेले होते. सदरच्या अर्जानुसार सुनावणीअर्जा दिनांक ३०/०८/२०१६ रोजी आदेश होऊन त्रयस्थ पक्षकार यांचे त्यांना पक्षकार करुन घेण्याबाबतचे अर्ज अमान्य करण्यात आलेले आहेत. त्यानंतर क्षिश्रह/०९/२०१६, १७/१०/२०१६ व २५/१०/२०१६ एंजी अपील प्रकरणाची सुनावणी घेण्यात येजन दिनांक २५/१०/२०१९ चरा सुनावणी वेळी अधीलदण क्राणि जावदण यांच्या वकीलांनी तोंडी वृक्तीवाद केलेला आहे. तसेच त्याचे लेखी युक्तीबाद देखील प्राप्त आहराने प्रकरण निर्णयासाठी घेण्यात आहे.

# अपीलदार यांचा यक्तीवाद

नगर भूमापन गोरेगाव तालुका बोरीयली येथील न भू.क. ५२ ते ९७ या मिळकर्तीचे अपीलदार हे मालक आहेत. जावदार क्र १ आणि २ यांनी जावदार क्र. ३ नगर भूमापन अधिकारी, मालाड यांचेकडील दिनांक १२/०७/१९७६ चे आदेशा बिरुध्द जिल्हा अधीक्षक भृति अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडे क्र. ६२/२०७५ चे अपील दाखल केलेलें होंते. त्यामध्ये विवादा ३८/७४/२०४५ रोज़ी आदेश होऊन नगर भुनायन अधिकारी,नालांड पाना नगर भूमापन गोरेगाव येथील न.भृ.क. ९२ ते ९७ या मिळकर्ती बाबत नगर भूमापन चौकशी अधिकारी यांचे निर्णयाची तसंच नगर भूमापन अधिकारी, नालाङ बांचे दिनांक १२/०७/२९७६ चे निर्णयाची महाराष्ट्र जमीन महसूल आधिनियन १९६६ चे कलम २५५ (३) अन्यये

चौकशी करुन निर्णय घेण्याबाबत आदेशीत केलेले आहे. सदर दिनांक ३०/०९/२०१५ चे निर्णय देतेवेळी अपील दाखल करण्यास झालेल्या ३९ वर्षाच्या विलंबाबावत कोणतेही योग्य कारण दिलेले नसताना व त्यावर स्वतंत्र आदेश न देता दिनांक ३०/०९/२०१५ रोजीचे आदेश दिलेले आहेत, ते वेकायदेशीर आहेत. सदर दिनांक ३०/०९/२०१५ चे आदेशा विरुद्ध अपीलदार यांनी खालील मुवांवर अपील दाखल केलेले आहे.

जिल्हा अधीशक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर लांचेकड़े जाबदार क्र. १ आणि २ यांनी दाखल केलेल्या अपीलामध्ये अपील दाखल करणेस झालेला विलंब प्रयम क्षमापीत न करता आणि संबंधीतं में गुणवत्तेवर म्हणणे ऐकून न चेता दिनांक ३०/०९/२०१५ रोजी आदेश पारीत करण्यात आला आहे. सदरचा आदेश देताना नैसर्गिक न्यायतत्वाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालेले आहे. कारण जाबदार क्र. १ आणि २ यांनी दाखल केलेल्या अपील प्रकरणी ३९ वर्षांच्या विलंब माफीवर प्रथमतः आदेश देजन त्यानंतर गुणवत्तेवर सुनावणी घेजन अंतिम आदेश पारीत करणे योग्य होते. सदर संशयीत आदेश हा खऱ्या अर्थाने एकतर्फी आहे. आणि या कारणास्तव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी दिलेले आदेश नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन करणारे आहेत

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, भुंबई उपनगर यांनी कायदेशीर कारणे दिलेली नसताना र वर्षाचा विलंब माफ केलेला आहे. सदरचे आदेश कायदेशीर तस्तुदींच्या विलब्द असून प्रथम विलंब मार्फ होणे आवश्यक होते. तसेच सदरचे आदूंश देताना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी पुरेशी व समाधानकारक कारणे न देता तसेच महाराष्ट्र अमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २५१ च तस्तुदींचा उल्लेख केलेला नाही. सबब सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र आहे.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी वस्तूस्थिती विचारात न पेता आदेश पारीन केलेले आहेत. सदर मिळकतीवर अपीलदार यांचा तांबा असून मिळकतीमध्ये पुनिविकासाचे काम सुरु झालेले आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, न्युंबई उपनगर यांनी खन्या आणि सत्य वावी विचारात न पेता चुकीच्या बावी विचारात घेऊन आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच सदर आदेश हे सुनावणी नंतर बन्याच कालावधी झाल्यावर दिलेले असलेने सदर आदेश हे विसंगत झालेले आहेत.

अपीलदार गांनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलंख, मुंबई उपनगर यांचे समीर आणलेल पुरावे तसेच पुराच्याच्या बाबीचा विचार त्यांनी केलेला नाही. जाबदार क्र.३ यांनी दिलेले आदेश जाबदार क्र.४ यांनी मान्य केलेले आहेत.

अधीलदार बांचे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडील आदेशाने समाधान झालेले नसून सदरचे आदेश बेकायदेशीर झालेले आहेत. एथमतः चिलंच माफी अजीवर निर्णय घेणे आवश्यक होते. तसेच त्यानतर एकरणी गुणवसेवर सुनावणी घेजन आदेश देणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचे आदेश नैसर्गिक न्यायतत्वाच्या विकृद्ध जावून दिलेले आहेत.

जाबदार क्र ४ मांनी जाबदार क्र. ३ गांचेकडे कलम २५५ (३) चे तस्तुदीनुसार चौकशी कानी प्रकरण परत पाठिवलेले आहे. परंतू जाबदार क्र ३ मांनी प्रवस्णी त्यांचेकडील अभिलेखानुसार आणि अपीलदार यांचे अर्जानुसार आवश्यक ती चौकशी करून अपीलदार मांग्रेकडील नींदणीकृत कागदपत्र आणि विनशेती आदेश मानुसार दिनांक ०३/०५/१९५२ चे आदेश देण्यात आहोले होते. त्यानंतर जाबदार क्र. ४ जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी अपीलदार यांचेकडील नोंदणीकृत कानदपत्र आणि विनशेती आदेश याचे कोणतेही अयलोकन न करता जायदार क्र १ आणी २ यांनी दाखल केलेल्या अपील प्रकरणी दिनांक ३०/०९/२०१५ रोज़ी आदेश देजन नगर भूमापन अधिकारी, नालाड यांना चोकशी करून निर्णय घेणेबाबत आदेशीत केलेले आदेश हे चेकायदेशीर आहेत. यास्तविक जायदार क्र. १ आणि २ यांना सदर मिळकतीत कोणताही अधिकार प्राप्त नाड़ी यांचा विचार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जांनी केलेला नाही. अपीलदार यांच्या कारखान्याताही उर्जा पुरविण्याकरीता न.भू.क. ९२ आणि ९३ विद्युत उपकेद्रांचे बांधकाम करण्यात आले. ते सत्य जाबदार क्र. ४ यांनी दुर्लक्षीत केलेले आहे.

जाबदार क. १ आणि २ यांच्या पूर्वाधिकारी व्यक्तींनी कधीही सदर मिळकतीच्या संदर्भात कीणताही हक्काचा दावा केलेला नाही. फ्रेंफार क २५६ च्या संदर्भाने झोपडपट्टीवासीय म्हणून पालिका झंतर्गत श्री.के.आर यादव आणी श्री.धनू यादव यांची नावे नोंद करण्यात आलेली होती. दिनांक ०९/०३/१९५९ च्या, आदेशाच्या संदर्भाने नोंद क्रमांक २५६ रह करण्यात आला. सदर दिनांक ०९/०३/१९५९ रोजीचा आदेश श्री के.आर यादव आणि श्री.धनू यादव यांनी कधीही आव्हानीत केलेला नाही. सक्षम न्यायालयाने त्यांच्या लाभानध्ये कोणताही निवाडा दिलेला नाही. प्रतिकृत ताब्यांचारे विषयांकीत नालमत्तेच्या मालकीला जाबदार क्र. १ आणि २ यांनी हवक दाखिवत आहेत. खरे तर सदर निळकत ही जाबदार क्र. १ आणि २ यांच्या ताव्यामध्ये नाही.

मा.शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी न्यायालयात सन २००४ मध्ये वीर्सासी दावा क्र. २२०४/२००४ जाबदार क्र. १ आणि २ यांनी न.भू.क्र. ९७, ९८पैकी च्या संदर्भात दावा दाखल केलेला आहे. मा.शहर दिवाणी न्यायालय, दिंडोंशी यांनी त्यांच्या दिनांक ०९/०२/२०१२ च्या आदेशाने सदरचा दावा बडतर्फ केलेला आहे. जाबदार क्र. १ आणि २ हे विषयांकीत निळकतीत ही व्याच्या ताच्यामध्ये आहे हे सिध्द करण्यास अयशस्यी ठरलेले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपड़पट्टी पुर्नदसन प्राधिकरण यांनी दिनाक २३/१०/२०४३ चं आदेशाने महाराष्ट्र झोपडण्टी क्षेत्र (सुधारणा) निर्मुलन आणि पुर्नियकास अधिनियम १६७४ (झोपडण्ट्टी अधिनियम) मधील तरतुटी अंतर्गत क्षेत्राचर कव्का हक्क केलेला आहे. हे घोषित करण्याकरीता निर्देशित करण्यात आले. त्यानंतर दिनांक ०३/१२/२०१४-रोजी जारी-क्ष्मण्यत- आलेख्या क्र. १६०८ संदर्भने झोपडण्ट्टी पुर्नियसन श्रेष म्हणून सदर क्षेत्र सूचीवध्द करण्यात आले. जावदार क्र. १ आणि २ किंया त्यांच्या पूर्वाधिकारी यांनी दिनांक २३/१०/२०१३ रोजीचा आदेश आणि दिनांक ०३/१०/२०१७ चे सूचनापत्राला आन्हानित केलेले नाही. सदर मिळकातीयर झोपडपट्टी वासियांच्या फायदाकरीता झोपडपट्टी पुर्नियसन योजना अंमलात आणलेली आहे. त्यामुळे जावदार क्र. १ आणि २ यांचे हक्क नष्ट झालेले आहेत.

जाबदार क १ आणि २ यांच्या पूर्वाधिकाऱ्यांच्या लाभामध्ये पारीत करण्यान आलेलार उद्देशित आकारणी आदेशावर जाबदार क ४ जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर हे चुकीने विसंवृत अण्डेत. खरे ग्हणते विषयांकीन निळकतीच्या लाभामध्ये उद्देशित आकारणी आदेश करण्यान आला नाही. परंतृ न.भू.क. १७ पैकी अग्रतंत्र्या जीमनीच्या संदर्भात तो पारीत करण्यात आलेला होडा जाबदार हा. १ आणि २ पांनी सदर न.भू.क. १७ च्या संदर्भामध्ये अपीलदार यांचे हक्क स्पष्टपणं कृत्यन केलेले आहेत.

ेदियासम् धान् याटच आणि पारसनाथ के.यादच यांनी दिनांक १८/०७/१९७५ रोजीचे विशिष्ट निदंदन केले की, बिनशती प्रयोजनाकरीता सदर संस्थानेच्या आकारणी अंतर्गत सदर मिटक्कती वायत त्यांना कोणतेही हक्क प्रदान करीत नाहीत त्यामुळे जायदार क्र. १ आणि २ यांना प्रतिबंधाच्या तत्याच्दारे स्वतः भील दाखल करण्याचासून प्रतिबंधीत करण्यात आले. सदर अपीलामध्ये तपशिलयार असलेल्या त्याच सगान धर्तीयर दाया क्र. ५७६/२०१५ मा शहर दिवाणी न्यायालय, विंडोशी मध्ये जौवदार क्र १ आणि २ यांनी दाखल केलेला आहे. आणि दिनांक ०९/०५/२०१५ रोजीच्या आदेशाने जायदार क्र १ आणि २ यांनी केलेली मागणी नाकबूल करण्यात आली आहे.

जावदार क. १ हे सत्य पडताळणी करण्यास अपस्थी उरलेले आहेत. १६९२.७० ची.मी. करीता अपीलदारांच्या लाभामध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात अल्यानंतर डिसेंबर १९७१ मध्ये विनशेती आदेश सुधारीत करण्यात आला आणि दिनांक ३१/१२/१९७५ कारणे दाखवा सुचनेव्दारे पाहणीच्या दरम्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की, प्राधिकरणाब्दारे असे आढळले की, यापूर्वीच्या दिनोक १६/०३/१९६२ रोजीच्या बिनशेती आदेशामध्ये संदर्भाकींन करण्यात आलेले ४८४०.० चौ.यार्ड क्षेत्र पाऐवजी जदा करण्यात आलेले ४८४०.० चौ.यार्ड क्षेत्र पाऐवजी जदा करण्यात आलेले क्षेत्र ५६१२.० चौ.यार्ड इतके आढळले आणि जादा क्षेत्रासाठी बिनशेती आकार देण्याकरीसा अपीलदार यांना निदेशितं करण्यात आले. त्या अन्यये ७७२.० चौ.यार्ड जादा क्षेत्राकरीता बिनशेती आकार करण्याचे मान्य केले. या कारणास्तव ५६९२.० चौ.मी. इतकेच क्षेत्र अपीलदार यांनी प्रत्यक्ष खरेदी केतेले आहे. यांचा विचार करुनच जावदार क्र. ३ यांनी आदेश पारी केलेला होता. त्यांची तपासणी करण्यास जावदार क्र. ४ अयशस्थी-झालेले आहेत.

जावदार क्र. १ आणि २ वांच्या पूर्विधिकारी यांना सदर आदेशाचे पूर्ण कान होते. आणि सदर मिळा िये नोंदवही पित्रिकेमध्ये वादीत नोंदाचे तान असतानाही जाबदार क्र. १ आणि २ यांनी जाबदार क्र. १ यांच्या वह अपील दाखल केले. आणि सदर अपीलात जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी अपीलदार यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता दिनांक ३०/०९/२०१५ राजीचे आदेश दिलेले आहेत. सदरचे आदेश हे चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याने ते रह व्हाचेत असे अपीलदार यांचे म्हणणे आहे.

#### जाबदार यांचा युक्तीवाद

अपीलदार यांनी दाखल केलंलं अणील धादात खोट, खोडमाळवणाचे व न्यायालयाची दिशाभूल करणारे व मुद्यास धरुन नाही म्हणून ते रङ्गातल करण्यात यांचे.

अपीलदार हे खरोखर सदर जिमनीचे मालक आहेत का? व तभी नोंट महापालिका नोंटवहीत आहे किया नाही बाबाबत निर्णय दिनांक १२,०७/१९७६ रोजी न.भू.इ. ९२-९६ या जिम्नीबाबत देण्यात आला. महसूल विभागातील नोंदी था पाहित्या शिवाय मालमतेचा मालक त्याचा हक्क तो स्वत: सिध्द करून देऊ शकत नाही तोपर्यंत ठरविता येत नाही. तसा अपीलदार यांनी त्यांचा हक्क सिध्द करण्यान ते अपात उरते आणि म्हणून त्यांना हा आदेश लागू पडत नाहीत.

दिनांक १२/२७/१९७६ रोजी झालेल्या आदेशाचा बारकाईने विचेर केला असता न.भू.क. १२-१६ हा नगर भूमापन अधिकारी, मालाड यांनी पारीत केलेला आहे. सदर आदेशामध्ये त्यांनी हृद्दीचा तसेच अधिकाराचा विचार न करताच आदेश केलेला आहे. सदरचा आदेश चुकीचा, खोटा, खोडसाळपणाचा व मुखास धलन नाही. म्हणून तो रहबातल होण्यास पात्र आहे. तसेच हे सांगणे जरुरीचे नाही की, ॲपेक्स कोटिला पक्षकाराचा न्याय हक्क टरियणे हे त्यांचे अधिकार कक्षेत येत नाही. जी मालमत्ता त्यांचे अधिकार कक्षेत नाही ही पक्षकारांकडून दाखविण्यात आलेली आहे. म्हणून पारीत झालेले आदेश हे पक्षकारांबर वंधनकारक नाहीत. पक्षकारांवर हा आदेश लादला गेला तर त्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यावेळी त्यांच्यावर कायदाचे वंधन राहणार नाही. त्यामुळे उशीर होणे, वेळेचा पावंद किंवा इतर प्रश्न उद्भवत नाहीत.जे आदेश खोडसाळपणे दिले गेलेले आहेत. त्यास विलंव माफ होणे हे कायदाला धरुन आहे.

अपीलदार पानी दाखल केलेले अपील हे खोटे, खोडसाळपणाचे असलेने ते रहवातल होण्यास पात्र अहे. जावदार क १ आणि २ यांचे विरोधात निर्णय झाल्यास सहर मिळकतीवर ते त्यांचा हक्क सांगू अकणार नाहीत. दसंच या मिळकतीशी निगडीत जे अधिकारी असतील त्यांना तश्या सूचना देण्यात याव्यात. म्हणजेच नगर भूमापन अधिकारी,मालाङ यांना नव्याने या गोष्टीची चौकशी करण्यासंबंधी प्रावानमी देण्यात पावी. दिनांक १२/०७/१९७६ चे आवेश तुतांतुर्त बाजूला ठेवून पुढे तंतोतंत आदेश मय्याने पारीत करण्यात पावेत. म्हणून अपीलदार यांचे अपील रहवातल होण्यास पात्र आहे. तसेच एखादा मुद्देश काढून टाकणे जर तो चुकीचा असेल किया एखादा शब्द त्याबदल्यात घालावयाचा असेल व एखादा मुद्देश जाणून वुजून पादला असेल अशा चुका दुरुस्त करणे की ज्या त्यांच्या हातून घडलेल्या आहेत. त्यांग्राठी वेळेचे बंधन नाही.

जाबदार किया त्यांचे नातेवाईकांचे ताव्यात सदर जिमन आहे त्यावर चाळी बांधल्या आहेत. हे अपीलदार यांच्या लक्षात आलेले नाही. किंवा त्यांना माहितच नाही. जावदार थांच्या ताव्यात ही जिमन किंवा तीच्या कोणत्याही भागावर अपीलदार हे देखील या जिमनीचे मालक असल्याचे हक्क सांगत आहेत. जाबदार हे सदर जीमनी भाडेकर म्हणून वापरतात. रहणून त्यांचा हक्क या जिमनीवर आहे. तदर जीमनी त्यांच्या पाच पिढ्यांप्रासून त्यांच्या ताव्यात आहेत. त्यामुळे अपीलदार यांनी जाबदार यांना याबावत महसूल अधिक्यांचांचे चौंकशी करण्यांचा अधिकार नाही. असा उपस्थिद केलेला मुद्दा जाबदार यांना मान्य नाही. न.भू.छ. ९४, ९६, ९६ ह्या निव्यक्ती स्तरम अधिकारी यांनी पूर्नवांचणी करिता स्केशन २३ (१०) डी.सी.आर. यांच्याकडून दिनांक ०३/१२/२०१२ रोजी ताव्यात चेतत्या आहेत. आणि रतन अधिकारी वांनी नवर टीएस नं. १/३सी/नवश्यती/२१३/१६०८ अन्यव कार्यचाही सुरु केलेली आहे. या सदर्भात वांनाववाचे तर एक्स नोटिफिकेशन ही वाच अणीकारण घोणी सांगितली व जावदार वांनी त्यावर विभाय तेवला कारण जावदार वांचे ताव्यात असलेली जीमन आणितश्य यांना ताव्यात व्यायवाची आहे. त्याशिवाय व्याच्याकडील पूर्ववांचणी करणोकरीता दुसरा पर्याय नव्हता व हे सर्व जाबदार यांचे लक्षात आले. तथ्या प्रकारचा बदल अणीलदारांना जाबदार यांच्या वावतीत केल्याशिवाय जागेचा ताचा मिळणोसाठी असा व्योडसाळपणा केल्याशिवाय तावा मिळणार नाही. ही गोण जावदार यांना सन २०१४ मध्ये समजली व लगेच जावदार क २ व २ हे संबंधीत अधिकारी यांचेकडे विलंब न करना अपील दाखल केलेले होते.

अपीलदार यांनी केलेले खरेदीखत हे फक्त १२५ (४) पुरतेच मर्यादीत आहे. की जे न.भू कृ १६७ वर आहे. आणि न.भू क्र. १२-१६ करीता नाही. की ज्या जिमतीचा याद सध्या सुरु आहे. आणि(जाबदार यांचे पूर्वीपासूनच सदर जिमनीवर हक्क व अधिकार आहे. पावाबत कोणचाही त्यावर वाद अगर अड्थळा नाही. बादावींत कारणासादी अपीलदार यांचा हक्क वर्शल सातमनेमध्ये आहे तर त्यांनी तो दाखिषणेकामी चिलवान अर्ज कशासाती केला. त्यावर चार्ळा को लिल्या अर्जेक त्यानंतर देखील अपीलदार शांत राहिलं च जाबदार यांनी तो जिमन स्वतःच्या ताब्यात घल्ली कर्मण चांचा हक्क त्या जिमनीवर पूर्वीपासून होता जण्डतर हे पूर्वीपासून हा जिमनीचा म्युनिविष्णत महसूल भाव आलेले आहेत. वे त्यांचे नावाने दिनांक १६/०२/२०१ : रोजी कर भरण्याकामी महसूल विभागांस्यक्त नाटीस पाठिषणेत आलेली होती. त्यांचे एक

प्रत जाबदार यांच्या नावाने आलेली आहे. गाव नमुना नं. २ वर देखील जाबदार यांचे नाव असल्याने त्याची प्रत अर्जासोवत जोडण्यात आलेली आहे. जाबदार हे विनशेती कर भरणा दरवर्षाच्या वर्षाला सन १९६१ पासून भरणा करण्यात आलेले आहेत. याजलट अपीलदार यांनी श्री. वावक व मे. कुपर कॅनॉल ॲन्ड विलफर्ड प्रा.लि. ही नावे कुतून रेकॉर्डवर आणली. त्याबावतचा पुरावा सादर केलेला नाही. त्यांचे ख्यरेदीखत गृहीत धरले तर ते कोणत्या आधारावर करफार नोंदी या महसूल विभागात १२५ (४) पुरतीच मर्यादीत आहेत. म्हणूनच एखावाचे एकाच करारपंत्रान्य वेहक अथवा अधिकार पाइन कोणत्याही तहेचे आदेश मंजूर करु शकत नाहीत. त्यामुळे विनांक १२/०७/१९७६ रोजी मंजूर केलेले आदेश बेकायदेशीर व चुकीचे आहेत.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी संबंधीतांना त्यांचा दावा मांडण्यासाठी वचाच संधी देऊन सुनावणी घेणेत आलेली होती. त्यांवेळी जावदार यांना ३८ वर्ष का उशीर झाला अशी विचारणा केली आणि त्यांचे अपील सामायून घेतले गेलें. वास्तियेक पाहता है अपील नोंदिविण्याकामी विलंब झालेला आहे याचे कारण त्यात समाविष्ट आहे. आणि त्यानंतर पुन्हा या अपील संदर्भात विलंब का झाला याबाबत विचारणा देखील केलेली नाही. तसेच कोणत्याही कायचात तशी तस्तुद देखील नाही. आणि म्हणून अपील हे तुर्तातुर्त निकाली काढण्यात आलेले आहे की, अपील दाखल करण्यास विलंब झाला अलि म्हणून त्यांनी सच्या तुर्तातुर्त आवश मंजूर केले. जिल्हा आधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर पानी जाबदार यांना महिती झाल्लाची नाहित्य व दावा दाखल केलेली ताहित्य यावरून आदेश पारीत केलेले आहेत. जर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर पांचे आदेश रह केले तर जाबदार यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होईल. ते कधी पैश्वाने भरुन येणार नाही. तरी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचे उपनगर यांचे विनांक ३०/०९/२०१५ रोजीचे आदेश कायम करण्यात यांचेत.

नगर भूमापन गोरंगाय तालुका बोरीयली जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क. १२ ते १६ या मिळकतीच्या मिळकत पत्रिका पाहता सन ११६५ च्या नगर भूमापन चौकशीच्या निर्णयानुसार मे.कुंपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रो.लि. यांच्या नोंदी दाखल करण्यात येकन त्याचे एकूण क्षेत्र २२३.८ चौ.मी. इतके तमूद असून धारणाधिकार क, दाखल आहे. दिनांक १३/०७/१९७६ च्या नोंदीनुसार न.भू.क. १२ यावर श्री. दत्ताराम नारायण दाबके, एकत्र कुटुंब प्रमुख आणि न.भू.क १३ ते १६ यावर श्री.टत्ताराम नारायण दाबके यांची नोंद धारक म्हणून दाखान के लि अल्ड न्यानंतर दिनांक १३/०७/१९७६ त्याच दिवशी क अन् ७६९/१५/४/६१ या खरेदीखनानुसार धारक म्हणून न.गोरंगाय इलेक्ट्रीकल इंडर्स्ट्राज प्रा.लि. यांची नोंद दाखल करण्यात आलेली आहे.

अनुमान

नगर भूमापन चौकशी नोदयरी पाहत चालता नंबर २२ ते २६ यानुसार चौकशी करण्यात येवन त.भू.क. ९२ ते ९६ हे स.न. १२५/५ पैंकी पापासून अस्तित्वात आलेले दिसून पेतात. न.भू.क. ९४ यावर धारक म्हणून में कुंपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा.ति. यांचे नाव दाखल करुन इतर हक्कात ३) मे गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.ति. (By trespass) व २) श्रीम.बन्सी पनू अहिर यांची नोंद दाखल केलेली आहे. न.भू.क. ९५ यावर धारक म्हणून, में कुंपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा.ति. यांचे नाव व इतर हक्कात १)मे गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.ति. (By trespass) व २) क्लेक्ट्रीक रामधन वादव यांची नोंद दाखल केलेली आहे. न.भू.क. ९६ वावत निर्णय देनाना चा.नं. २३ मधील धारक व इतर हक्कातील नोंदी

दायम ठेवलेल्या आहेत. न.भू.क. ९३ या मिळकतीवर ने.कुपर कॅनल आणि क्लिफर्ड प्रा.लि. यांचे नाव व इतर हक्कुान मे.गोरेगाव इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज प्रा.लि. (By trespass) यांची नावे दाखल करुन न.भू.क्र. ९२ यावर चालता नंबर २५ चे धारक आणि इतर हक्कातील नोंदी कायम ठेवलेल्या आहेत.

नगर भूमापन गोरेगाव तालुका बोरीवली येथील कमी जास्त पत्रक पाहता न.भू.क. ९२ ते ९६ या निक्कती स.न. १३ - १ पासून अस्तित्यात आलेला दिसून येतात.

गाव दफ्त तोजे गोरेगाव तालुका बारीवर्ती येथील त.मं. १२५/४ पैकीचे हक्काचे पत्रक पाहता केरफार क्र २५६ अन्वये दिनांक ०५/०१/१९५१ रोजी दतात्रय नारायण दावके यांचे जिमनीस १)काशिदीन तमदीन २)धम्मू रातदेव यांचे वऱ्याच वर्षापासून पासून झोपडे असल्यामुळे त्यांचे कूळ म्हणून नाव दाखल केले. व हल्ली त्या जागेवर तबेला आहे व प्रत्येकी झोपडे आहे. अशी इतर हक्कात नांद आहे. त्यानंतर स.मं. १२५/४ या निळकतीचा ७/१२ पाहता गोरेगाव इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज प्रा.लि. यांची नोंद फेरफार क्र. वेट में घेण्यात आलेली आहे. ८२-८३ वर्षाकरीता लागवड करण्याऱ्याचे नाव खुद पिके आणि आणि लागवड या रकान्यामध्ये कारखाना व दयाराम धनू यादव, पारसनाथ के यादव १२००.० चौ.मी. AND/LND/C २१२१ व RTS no ६८१/८३ दिनांक ०५/०४/१९८३ अशी नोंद स.न. १२५/४ चे ७/१२ स, दाखल केलेली आहे.

मौजे गोरेगाव तालुका बोरीवली येथील स.नं. १२५ हि.नं. ५ पैकी चा ७/१२ पाहता कब्जेदार म्हणून मे.कुपर कॅनेल व क्लिफोर्ड लिमि. यांची नोंद दाखल आहे. आणि इतर हक्कात रामजस दुवे १)बेहरामजी जिजीभाई लिमि, २) सरकार ३७(२) इन्क्वायरी सिटी ॲक्ट, नाहरसिंग राभप्रसाद टाकूर यांनी लिजने घेतलेली दिसून येते.

नगर भूमापन अधिकारी, मालाइ याचेकडील नगर भूमापन गरिगाय तालुका चोरीवली वेथील न भू.क ९२ ने ९७ ची वारीका णहता त्यामधील नगर भूमापन अधिकारी क. ५ मुंबई उपनगर जिल्हा यांची दिनांक १२/५५/१९७६ ची आदेशाचे अवलोकन करता १)मे.गीरेगाय इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज प्रा.िल याचा विनांक १०/०४/१९७६ चा अर्ज २) ७/१२ चा उतास ३) विनशेती आदेश ४) सब रिज. अर्न ७६४/१९९६ चे छारेडी छात ६) भी. मणीभाई सोमाभाई पटेल मांचा दिनांक ०३/०७/१९७६ चा जवाय यानुसार न भू ३ १० ते ९७ या मिळकत पत्रिकेवरील कूपर कॅनल आणि व्लिकडी प्रा.िल. हे नाव कमी करून न.भू.क. ९२ वे १६ या मिळकतीचा मे.गीरेगाय इलेक्ट्रीकलर इंडस्ट्रीड प्रा.िल. यांचे नाय दाखल करून संबंधीतातः नोटीसीने कळिचण्या बाबन दिनांक १२/०७/१९७६ रोजी आदेश देऊन दिनांक १३/०७/१९७६ रोजी नोटिस काढलेली आहे. य त्यानंतर दिनांक ३०/०७/१९७६ रोजी नोटिस काढलेली आहे. य त्यानंतर दिनांक ३०/०७/१९७६ रोजी नोटिस काढलेली आहे.


अपोलदार आणि जाबदार यांचे युक्तीयाद तसेच जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचे दिनांक १८/०७/१९७६ रोजीचे आदेश पाहता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडील अपील पकरणी सन १९६५ चे चौकशी अधिकारी यांचे निर्णय आणि दिनांक १२/०७/१९७६ चे नगर भूमापन अभिजारी: मालाह यांचे निर्णय विरुद्ध श्री द्याराम धन् वादय नकें सी.ए.श्री अशीक धन् याद्वय व श्री राजेशकुमाद्ध पारसन्त्रथ यादव यांनी अपील दाखल केलेले आहे. सदरचे अपील प्रकरणी अपील दाखल करणेरा ३१ वर्षाचा विरुद्ध झालेला होना. सदरच्या विलबावावत प्रथमतः अपीलदार आणि जीवदार यांचे युवरीवाद ऐकून घंडन प्रथम निर्णय घेणे विलंब माणी कावदान सार अभिनेत आहे. ततेचे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडील अपीलातंल जावदार क. १ आणि इक्केडील अपीलातील

अपीलदार र इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज प्रा.ित यांनी जिल्हा अपीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचेकडील जीत प्रकरणी प्रथम ३९ वर्षाच्या विलंबाबाबत युक्तीबाद केलेला आहे. त्यानुळे जिल्हा अपीक्षक भूनि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी प्रथम ३९ वर्षाच्या विलंबाबाबत निर्णय घेऊन त्यानार संबंधीतांना गृण्यतेवर त्यांचे म्हणणे मांडण्यासाटी संधी देणे हे दावयवानुसार आहे. परंतू जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांनी तशी कोणतीही कार्यवाही न करता त्यांचेकडील अपील प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५१ नुसार विलंब गाळ करून थेट गुणवत्तेवर दिनांक ३०/०९/२०१५ रोजी आदेश दिलेला आहे. सदर दिनांक ३०/०९/२०१५ चे आदेशा विरुद्ध त्यांचेकडील जाबदार क्र. १. गोरेगाव इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज प्राति. यांनी जोरदार आक्षेप घेऊन त्यांना त्यांचे गुणवत्तेवर म्हणणे मांडण्याची संधी न देता दिनांक ३०/०९/२०१५ रोजीचे आदेश दिलेल असल्याने ते बेकायदेशीर आहेत. सबब जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांची ३९ वर्षाच्या विलंबा वावत स्वतंत्र आदेश पारीत करणे कायदेशीर असल्याने सदरचं प्रकरण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांची ३९ वर्षाच्या विलंबा वावत स्वतंत्र आदेश पारीत करणे कायदेशीर असल्याने सदरचं प्रकरण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांची ३९ वर्षाच्या विलंबा वावत स्वतंत्र आदेश पारीत करणे कायदेशीर असल्याने सदरचं प्रकरण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर यांचीकडे रिमांड करणे योग्य होणार असलेने खालील प्रमाणे आदेश देण्यात वेत आहेत.

## आदेश

- अपीलदार यांचे अपील अंशतः मान्य करणेत वेट आहे.
- २)जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपगार बांचे दिनांवः ३०/०९/२०१२ रोजीचे आदेश रह् करण्यात येऊन त्यांची त्यांचेकडील अपील एत आर ०६२/२०१२ चे प्रक्षण्यां प्रथम अणीलार्जील् विलंब माफी अर्जावर सुनावणी येऊन प्रथमत: आदेश पारीत करावेत.
- ३)तदरचा निर्णय अन्य न्यायालयात टाखल अपलेल्या अणीलाच्या निर्णयात अधीन सहेन धेण्यात आलेला आहे.

याप्रमाणे संबंधीतांना कळविण्यात यावे



पाए प्रं ६८८२०६५